

उपविधान समिती

(तेरावी महाराष्ट्र विधानसभा)

सहावा अहवाल

(२०१९)



(दिनांक १ जुलै २०१८ रोजी विधानसभा/विधापरिषदेस सादर करण्यात आला.)

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई.

२०१९

उपविधान समिती

(तेरावी महाराष्ट्र विधानसभा)

सहावा अहवाल

(२०१९)

(तीन)

उपविधान समिती
(सन २०१७-२०१८)

- (१) श्री.विजयराव औटी, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) अँड.रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) अँड.संजय धोटे, वि.स.स.
- (४) श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार, वि.स.स.
- (५) श्री.लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (६) श्री.विकास कुंभारे, वि.स.स.
- (७) श्री.मोहन फड, वि.स.स.
- (८) श्री.उल्हास पाटील, वि.स.स.
- (९) डॉ.राहुल पाटील, वि.स.स.

*(१०) रिक्त

- (११) श्री.नसीम मोहम्मद आरीफ खान, वि.स.स.
- (१२) श्री.संग्राम जगताप, वि.स.स.
- (१३) श्री.राहुल जगताप, वि.स.स.
- (१४) श्री.गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (१५) श्री.नागोराव गाणार, वि.प.स.
- (१६) श्री.रविंद्र फाटक, वि.प.स.
- (१७) अँड.राहुल नार्वेकर, वि.प.स.
- (१८) श्री.चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.
- (१९) श्री.शरद रणपिसे, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) डॉ.अनंत कळसे, प्रधान सचिव
- (२) श्री.विलास आठवले, उप सचिव
- (३) श्री.सुभाष नलावडे, अवर सचिव
- (४) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी

* उपविधान समितीवर श्री. कालीदास कोळंबकर, वि.स.स. यांचे रिक्त झालेल्या पदावर श्री.मधुकरराव चव्हाण, वि.स.स. यांची मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी दिनांक २२ डिसेंबर, २०१७ रोजी नामनियुक्ती केली आहे.

(चार)

उपविधान समिती

(सन २०१८-२०१९)

- *(१) श्री.रूपेश म्हात्रे, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) अँड.रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) अँड.संजय धोटे, वि.स.स.
- (४) श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार, वि.स.स.
- (५) श्री.लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (६) श्री.विकास कुंभारे, वि.स.स.
- (७) श्री.मोहन फड, वि.स.स.
- (८) श्री.उल्हास पाटील, वि.स.स.
- (९) डॉ.राहुल पाटील, वि.स.स.
- (१०) श्री.मधुकरराव चह्हाण, वि.स.स.
- (११) श्री.नसीम मोहम्मद आरीफ खान, वि.स.स.
- (१२) श्री.संग्राम जगताप, वि.स.स.
- (१३) श्री.राहुल जगताप, वि.स.स.
- (१४) श्री.गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (१५) श्री.नागोराव गाणार, वि.प.स.
- (१६) श्री.रविंद्र फाटक, वि.प.स.
- (१७) अँड.राहुल नार्वेकर, वि.प.स.
- (१८) श्री.चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.
- (१९) श्री.शरद रणपिसे, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) श्री.जितेंद्र भोठे, सचिव (का.)
- (२) श्री.विलास आठवले, सह सचिव (२)(का.)
- (३) श्री.सुभाष नलावडे, अवर सचिव
- (४) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी

* उपविधान समितीचे समितीप्रमुख श्री.विजयराव औटी, वि.स.स. यांची विधानसभा उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांच्याएवजी उपविधान समितीवर समिती प्रमुख म्हणून श्री.रूपेश म्हात्रे, वि.स.स. यांची मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी दिनांक ८ जानेवारी, २०१९ रोजी नामनियुक्ती केली आहे.

(पाच)

प्रस्तावना

मी, उपविधान समितीचा समिती प्रमुख, समितीने तिच्या वतीने मला अहवाल सादर करण्यास अधिकार दिल्यानुसार समितीचा सन २०१८-२०१९ या वर्षातील कामकाजासंबंधीचा सहावा अहवाल सादर करीत आहे.

या अहवालात समितीने १६ अंतिम अधिसूचना विचारात घेतल्या.

समितीने शालेय शिक्षण विभागाच्या (अं. ९४) अधिसूचनेवर दिनांक ५ फेब्रुवारी, २०१९ रोजी संबंधित विभागाच्या विभागीय प्रतिनिधींची साक्ष घेतली. गृहनिर्माण विभागाच्या (अं. ११८) अधिसूचनेवर दिनांक १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी संबंधित विभागाच्या विभागीय प्रतिनिधींची साक्ष घेतली. नगरविकास विभागाच्या (अं. १२५) अधिसूचनेवर दिनांक १९ जून, २०१८ रोजी संबंधित विभागाच्या विभागीय प्रतिनिधींची साक्ष घेतली.

तसेच समितीने दिनांक २२ मे, २०१८, ६ जून, २०१८, १३ जून २०१८, १९ जून, २०१८, २८ ऑगस्ट, २०१८, ८ ऑक्टोबर, २०१८, १४ नोव्हेंबर, २०१८ तसेच ३० जानेवारी, २०१९, ५ फेब्रुवारी, २०१९, १२ फेब्रुवारी, २०१९ व ११ जून, २०१९ अशा एकूण ११ बैठका घेतल्या.

या बैठकांमध्ये समितीने १६ अंतिम नियम प्रसिद्ध करणाऱ्या अधिसूचनांचे परिक्षण केले. समितीने दिनांक २६ जून, २०१९ रोजी झालेल्या बैठकीत प्रारूप अहवालावर विचारविनिमय केला आणि किरकोळ सुधारणांसह तो संमत केला.

विधान भवन :

मुंबई,
दिनांक २६ जून, २०१९.

समिती प्रमुख,
उपविधान समिती.

(सात)

अनुक्रमणिका

| अनुक्रमांक (१) | विषय (२) | पृष्ठ क्रमांक (३) |
|------------------------------------|--|----------------------|
| शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | | |
| (एक) | अधिसूचना क्रमांक १४ - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१६ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक वेतन १०१४/प्र.क्र.२१४/१४/टीएनटी-३, दिनांकित ६ सप्टेंबर, २०१६. | १ |
| गृहनिर्माण विभाग | | |
| (दोन) | अधिसूचना क्रमांक ११८ - महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक याचिका २०१५ / प्र.क्र.१७ / भाग-२ / गृनिधो-१, दिनांकित १८ नोव्हेंबर, २०१७. | १२ |
| नगर विकास विभाग | | |
| (तीन) | अधिसूचना क्रमांक १२५ - महाराष्ट्र नगररचना (प्रशमित संरचना) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१४/ प्र.क्र.८२/१४/नियम/न.वि-१३, दिनांकित ७ ऑक्टोबर, २०१७. | २० |
| (चार) | नियम तयार करण्यास तसेच विधानमंडळासमोर अधिसूचना ठेवण्यास (परिशिष्ट-१) आणि समितीच्या उपयोगासाठी कागदपत्रे पाठविण्यास झालेला विलंब याचे विवरण. | |
| (पाच) | उपविधान समितीने विचारात घेतलेले प्रारूप नियम दर्शविणारे (परिशिष्ट-२) विवरणपत्र | |
| (सहा) | उपविधान समितीने विचारात घेतलेले अंतिम नियम (परिशिष्ट-३) | |
| (सात) | कार्यावलीचे परिशिष्ट (परिशिष्ट-४) | |

(आठ)

अनुक्रमणिका

| (१) | (२) | (३) |
|--|-----|--------------|
| (आठ) बैठकीचे कार्यवृत्त | | (परिशिष्ट-५) |
| (नऊ) अनुपालन अहवाल - उपविधान समितीने केलेल्या शिफारशींच्या (परिशिष्ट-६) अनुषंगाने विभागाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील | | |

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अंतिम १४.— महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१६, प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक वेतन २०१४/प्र.क्र.२१४/१४/टीएनटी-३, दिनांकित ६ सप्टेंबर, २०१६.

उद्देश.—उपरोक्त नियम करण्यामागील उद्देश व कारणे यांची मिमांसा करताना विभागाने त्यांच्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीत असे नमूद केले आहे की...

राज्यातील विवक्षित खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांची, विशेषत: विद्यार्थ्यांच्या व त्याच्या पालकांच्या संबंधातील आणि सामान्यत: परिसंस्थेच्या व समाजाच्या संबंधातील कर्तव्ये परिणामकारकरित्या पार पाडणे त्यांना शक्य व्हावे म्हणून त्यांना सेवेत शाश्वती व स्थैर्य मिळवून देऊन त्यांचेकरिता अनुषंगिक व परिणाम स्वरूप तरतुदी देण्याच्या दृष्टीने अशा कर्मचाऱ्यांचा सेवाप्रवेश व सेवेच्या शर्ती विनियमीत करण्यासाठी दिनांक २० मार्च, १९७८ पासून राज्यात महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ दिनांक १६ जुलै, १९८१ पासून लागू केलेली आहे.

या अधिनियमाच्या कलम १६ (२)(ब) नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व भत्ते या संदर्भातील तरतुदी उपरोक्त नियामावलीच्या परिशिष्ट “क” मध्ये दर्शविण्यात आल्या आहेत.

कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी आणि भत्यांमध्ये कालानुरूप सुधारणा करून त्या अधिसूचित करणे आवश्यक आहे.

**उपरोक्त अधिसूचनेवर दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या बैठकीत विभागीय सचिवांची
साक्ष घेण्यात आली.**

सदर साक्षीच्या वेळी समितीने अशी विचारणा केली की, मराठवाड्यातील शाळांची वेतनश्रेणी ही वेगळी आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळांच्या वेतनश्रेणीत तफावत दिसते आहे. याबाबतीत माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे.

विभागीय सचिवांनी अशी माहिती दिली की, वेतनश्रेणीमध्ये फरक नाही, पण तशी नोंद केलेली आहे. ज्यावेळेस कायदा करण्यात आला त्यावेळी नव्याने हे दोन भाग महाराष्ट्रात एकत्रित झाले होते. तेव्हा त्या कायद्यामध्ये लिहिले गेले होते. आता सदर बाब करताना त्या मूळ कायद्यातीलच सर्व शब्द वापरले जातात.

समितीने अशी विचारणा केली की, सदरील अधिसूचनेमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, केवळ मराठवाड्यातील कनिष्ठ चित्रकला शिक्षक त्याच्याच खाली असे नमूद केले आहे की, केवळ मराठवाड्यातील वरिष्ठ चित्रकला शिक्षक याचा अर्थ स्पष्ट होत नाही. तसेच सदर अधिसूचनेत “विदर्भ व मराठवाडा” असा शब्द आहे. त्याएवजी “महाराष्ट्राचे” असे करता येणार नाही काय अशी समितीने विचारणा केली.

यावर विभागीय सचिवांनी अशी माहिती दिली की, ज्यावेळेस मूळ कायदा लिहिला गेला आहे त्या काळात हे शब्द लिहिले गेले आहेत. त्याच शैलीमध्ये ही अधिसूचना लिहिली गेली आहे, सदरील कायदा हा सर्व महाराष्ट्राला लागू आहे. सन १९६० मध्ये सदरील दोन्ही भाग मराठवाडा व विदर्भ महाराष्ट्रात आले. तेव्हा कायद्यामध्ये असे लिहिले गेले त्यामुळे ते तसेच अधिसूचनेत नमूद केले आहे. त्यावेळेस त्या प्रदेशात कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने त्यांना महाराष्ट्रात समाविष्ट होण्यापूर्वी ज्या वेतनश्रेणी देय होत्या, त्या देण्यात आल्या. परंतु, सद्यःस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकसमान वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही. चौथ्या वेतन आयोगाच्या वेळेस सुद्धा अशाचप्रकारची अधिसूचना काढण्यात आली होती. शिक्षक ज्यावेळेस सेवानिवृत्त होतात त्यावेळी त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी ही काळजी घेतली जाते. सन १९६० साली नोकरीत आलेला शिक्षक ४० वर्षे सेवा केली तर सन २००० सालापर्यंत सेवानिवृत्त होतो. सहावा वेतन आयोग सन २००९ साली लागू केला आहे. सन २००० नंतर कोणताही आयोग आला तर त्याचा अंतर्भाव नियमात करण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे नियमामध्ये दुरुस्ती करता येईल.

सदरील बाबी संदर्भात समितीमार्फत अशी सूचना देण्यात येत आहे की उक्त नियमात नमूद केलेले आक्षेपाहू शब्द काढण्यात यावेत, सगळ्यांसाठी नियम हे सारखे असणे गरजेचे आहे.

याप्रकरणी विभागीय प्रतिनिधींनी अशी माहिती दिली की, सदर अधिसूचना प्रसिद्ध करण्यामागील न्यायालयीन प्रकरण असे आहे की, सरकारमान्य ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा असोत किंवा खाजगी शाळा असोत त्या शाळातील सरकारी नोकरांना सन २००९ मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला. कायद्यानुसार खाजगी संस्था कर्मचाऱ्यांना शासन पगार देत नाही. खाजगी संस्थांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू करण्यात यावा अशी मागणी होती. याप्रकरणी माहे मे, २०१० मध्ये शासनाकडून एक शासन निर्णय काढण्यात आला आणि त्यानुसार खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना सुद्धा सहावा वेतन आयोग लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले. राज्यातील काही संस्था सहावा वेतन आयोग देत नव्हत्या. त्यामुळे काही लोक न्यायालयात गेले. सदरील बाबतीत शासन निर्णय चालणार नाही. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करण्यात आलेली आहे सदरील कायद्यात चौथ्या वेतन आयोगापर्यंत शासनाकडून दुरुस्ती करण्यात आलेली आहे. पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी नियमावलीत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही, थेट सहाव्या वेतन आयोगाच्यावेळी नियमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

समितीने अशी विचारणा केली की, अनुसूची “क” मध्ये चौथ्या वेतन आयोगाची नोंद नियमात झाली. त्यामध्ये पाचव्या वेतन आयोगाची सुद्धा झाली आहे काय, त्यावर विभागीय सचिवांनी माहिती दिली की, ज्यावेळी चौथ्या वेतन आयोगाची नोंद झाली तेव्हा पाचव्या वेतन आयोगाची नोंद झाली नव्हती. सहाव्या वेतन आयोगाच्या वेळी याबाबतीत लोकांचा दबाव आल्यामुळे सदर प्रकरणी शासन निर्णय निर्गमित केलेले आहे. याप्रकरणी काही लोकांचे असे म्हणणे आहे की, सदर प्रकरणी शासन निर्णय मान्य नाही, याबाबतीत कायदा करण्यात यावा.

दिनांक १ जानेवारी २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू झालेला आहे. शासन निर्णय विभागाकडून त्या नियमात अंतर्भूत करण्यात आला नाही. सदर प्रकरणाची ७ वर्षांनंतर कार्यवाही सुरू केली असल्यामुळे या प्रकरणी ७ वर्ष उशीर झालेला असल्याबाबत समितीने नापसंती व्यक्त केली.

तसेच समितीने असे निर्दर्शनास आणले की, शासन निर्णय नियमात आला पाहिजे, शासन निर्णय एका ठराविक परिस्थितीमध्ये काढला जातो. जी गोष्ट नियमात नसते, मात्र त्याची अंमलबजावणी करावयाची असते, त्याकरिता नियमात बदल करण्यास वेळ लागतो. त्यामुळे शासन निर्णय काढण्यात येतो. परंतु, शासन निर्णय हा कायमस्वरूपाचा नसतो, त्याला नियमात आणणे ही सांविधानिक जबाबदारी

आहे. ही सांविधानिक जबाबदारी पाचव्या वेतन आयोग लागू केला त्यावेळी पूर्ण झाली नाही असे दिसते. सहाव्या वेतन आयोगलासुद्धा ८ वर्षे उशीर केला. आता तर सातवा वेतन आयोग लागू होण्याची वेळ आलेली आहे. शासन निर्णयाला नियमामध्ये अंतर्भाव करण्याची प्रक्रिया विशिष्ट कालमर्यादेत झाली पाहिजे, नाही तर विभागाचे असे अनेक शासन निर्णय आहेत की, जे नियमात आलेच नाहीत आणि त्यामुळे न्यायालयात विभागाची फसगत, मानहानी होते. शासनाचे शासन निर्णय न्यायालय रद्द करते या एकाच आधारावर की, शासन निर्णय नियमात नाहीत, नियमाच्या विरुद्ध जात आहे किंवा विरोधाभासी असते. त्यामुळे ही प्रक्रिया विभागास सातत्याने राबवावी लागणार आहे की, जे शासन निर्णय विभागाकडून काढले जातात ते विहित कालावधीमध्ये नियमात अंतर्भूत केले पाहिजेत, हा एक भाग झाला.

दुसरे म्हणजे जी स्पष्टीकरणात्मक टिप्पणी दिली आहे, त्यामध्ये वेतन आयोग दिनांक १ जानेवारी, २००६ पासून लागू राहील असे नमूद केले आहे. सदर अधिसूचना दिनांक ६ सप्टेंबर २०१६ ची आहे जर अशी तारीख नसेल तर कायदा असे सांगतो की, ज्या दिवशी अधिसूचना प्रकाशित होते किंवा मंजूर होते त्या दिवसापासून वेतन आयोग लागू होईल. परंतु, सहावा वेतन आयोग हा दिनांक १ जानेवारी २००६ पासून लागू झाला. त्यामुळे ही प्रक्रिया होऊन गेली आहे. फक्त त्या प्रक्रियेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी हा कायदा किंवा ही तरतूद विभागाने समितीसमोर आणली. समितीपुढे हे आणण्याचे कारण एवढेच आहे की, शासन निर्णयाला कायदेशीर स्वरूप द्यायचे.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, दिनांक ८ सप्टेंबर २०१६ रोजी विभागाने प्रारूप नियम प्रसिद्ध केले. त्यानंतर किती हरकती आल्या होत्या, त्यामध्ये काय नमूद होते, त्यावर काय कार्यवाही केली ? त्यावर विभागीय प्रतिनिधींनी माहिती दिली की, ग्रंथपालांची वेतनश्रेणी सुधारित करावी याबाबत दोन हरकती आल्या होत्या. ग्रंथपालांची वेतनश्रेणी सुधारावी म्हणून त्यांनी निर्णय दिलेला आहे. वेतन त्रुटी समितीने त्या शिफारशी आधीच विचारात घेतल्या आहेत.

याबाबत समितीने पुन्हा अशी विचारणा केली की, ग्रंथपालांच्या बाबतीत त्यांचे अनुदान देण्याचे सन २०११ मध्ये ठरविले होते. याबाबतचा निर्णय घेतला मात्र त्याची अंमलबजावणी आता तरी झालेली आहे काय ? त्यावर विभागीय प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की, ग्रंथपालांची जी मागणी आहे, त्या अनुषंगाने कोर्टामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केसेस सुरु आहेत. ते लोक पदवीधर शिक्षकांप्रमाणे वेतनश्रेणी मागत आहेत. तथापि, त्यांची सूचना विभागाने मान्य केली नाही.

दिनांक ३१ जानेवारी, २०१८ रोजीच्या बैठकीत सदर अधिसूचनेवर विचारविनिमय केला काही मुद्दे उपस्थित केले.

सदर अधिसूचनेसंदर्भात दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी विभागीय सचिवांची साक्ष आयोजित करण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव सचिव बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. सदर बैठकीत समितीने विभागीय अधिकाऱ्यांच्या असे निर्दर्शनास आणले की, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियम, १९८१ मध्ये अनुसूची “क” मध्ये आज असलेली वेतनश्रेणी भोळे वेतन आयोगाची आहे. ती दिनांक १ एप्रिल १९७६ पासून लागू झालेली आहे. भोळे वेतन आयोगानंतर दिनांक १ जानेवारी १९८६ पासून चौथा वेतन आयोग लागू केला आहे. त्याचा शासन निर्णय दिनांक २ सप्टेंबर १९८९ ला काढला होता. पण त्या शासन निर्णयाचा सुधार करून त्याला अनुसूची “क” मध्ये अजूनही अंतर्भूत करून घेतलेले नाही. त्याला अंतर्भूत करून शासन निर्णय नियमात आणला पाहिजे. कारण तात्कालिक परिस्थितीची गरज म्हणून शासन निर्णय काढला जातो. पण त्याला नियमात आणले नाही तर सदा सर्वकाळ तो अस्तित्वात राहत नाही. दिनांक २ सप्टेंबर १९८९ च्या शासन निर्णयानुसार चौथ्या वेतन आयोगाचा अंतर्भाव नियमावलीत केलेला नाही. दिनांक १ जानेवारी १९९६ ला लागू केलेल्या पाचव्या वेतन आयोगाचा अंतर्भाव नियमावलीत करीत आहोत. हा अंतर्भाव झाल्यानंतर वस्तुस्थिती अशी असेल की, भोळे वेतन आयोगानंतर पाचवा वेतन आयोग लागू झालेला आहे. दिनांक १ एप्रिल १९७६ नंतर दिनांक १ जानेवारी १९९६ चा निर्णय लागू झाला म्हणजे दिनांक १ जानेवारी १९८६ हे डिलिट झाले. मग हा क्रम कसा राहणार आहे, दिनांक १ जानेवारी १९९६ नंतर दिनांक १ जानेवारी २००६ रोजी सहावा वेतन आयोग लागू झाला आहे त्याचा अंतर्भाव नियमावलीत करण्याची गरज आहे. कारण त्यानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्याची वेळ आलेली आहे. विभागाकडून जी दिरंगाई झालेली आहे. म्हणजे चौथ्या वेतन आयोगाचा दिनांक २ सप्टेंबर १९८९ चा शासन निर्णय दिनांक २३ मे १९९९ चा पाचव्या वेतन आयोगाचा शासन निर्णय आणि दिनांक २३ जून २००९ चा सहाव्या वेतन आयोगाचा शासन निर्णय हे तीनही शासन निर्णय आजपर्यंत अनुसूची “क” मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. राज्य घटनेप्रमाणे कमीत कमी वेळात शासन निर्णय नियमात अंतर्भूत व्हायलाच पाहिजे. शासन निर्णय काढण्याचे अधिकार शासनाला तात्कालिक परिस्थितीमध्ये आहेत म्हणजे विधानमंडळाचे अधिवेशन सरू नसेल तेव्हा जनतेला लाभ मिळू शकणार नाही म्हणून ते अधिकार दिलेले आहेत. विभाग ते अधिकार वापरत जातो, पण पुढची कार्यवाही करीत नाही. या दृष्टिकोनातून किमान शिक्षण विभागाकडून नियमितता आणली गेली पाहिजे. त्यामुळे त्या अनुसूची “क” मध्ये लागू असणारा आयोग लागू होण्याच्या तारखा नमूद केल्या पाहिजे. दिनांक १ जानेवारी १९८६ ची दुरुस्ती विभाग आता करीत आहे. त्यामुळे तिथे दिनांक १ जानेवारी १९८६ पासून पुढे आणि त्यानंतर दिनांक १ जानेवारी १९९६ पासून पुढे आणि सहाव्या वेतन आयोगाचे दिनांक १ जानेवारी २००६ पासून पुढे असे लिहावे लागेल, असा अंतर्भाव अनुसूची “क” मध्ये केला पाहिजे.

आणखी एक मुद्दा आहे की, विदर्भात वेगळी पदनामे किंवा वेगळ्या वेतनश्रेण्या आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एकच आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत आहे, म्हणजे विदर्भ, मराठवाडा व मुंबईच्या बाबतीत देखील अशी काही पदे आहेत की, ती एका नावाने सारखी करावी लागतील आणि वेतनश्रेणी सारखीच ठेवावी लागेल शाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील तीनही दुरुस्ती एकदाच करता येतील काय यासाठी विधि व न्याय विभागाचे मत घ्यावे लागेल, त्याच्याशिवाय ते करता येणार नाही. त्या दुरुस्त्यांमध्ये विभागाने दिनांक ०१ जानेवारी १९८६ ते दिनांक ३१ डिसेंबर २००५ किंवा सन १९९५, दिनांक ०१ जानेवारी १९९६ ते दिनांक ३१ डिसेंबर २००५, दिनांक ०१ जानेवारी २००६ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१६ याप्रमाणे कालावधी अशी सुधारणा करण्यात यावी अशी सुचना समितीने केली.

समितीने दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी अधिसूचनेसंदर्भात विभागीय सचिवांची साक्ष घेतली.

सदर साक्षीच्या वेळी समितीने विचारणा केली की, अनुसूची “क” मधील सुधारणा आहे. सुधारणेच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की, विद्यमान वेतनमानमध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी आखण्यात आल्या आहेत. सुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी दाखविली आहे. परंतु अनुसूची “क” मध्ये पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी ज्याला विद्यमान वेतनमान असे म्हटले आहे, ती तरतूद झालेली नाही आजही नियमामध्ये अनुसूची “क” असे सांगते की, भोळे वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी सुरू आहेत, ज्या दिनांक १ एप्रिल १९७६ पासून राज्यात सुरु झाल्या होत्या. दिनांक १ जानेवारी १९८६ ला चौथा वेतन आयोग आला, त्याची सुधारणा झाली नाही. दिनांक १ जानेवारी १९९६ ला पाचवा वेतन आयोग आला, त्याचीही सुधारणा झाली नाही. दिनांक १ जानेवारी २००६ ला सहावा वेतन आयोग आला, त्याची सुधारणा अनुसूची “क” मध्ये झाली नाही. आता दिनांक १ जानेवारी २०१६ ला सातवा वेतन आयोग आला आहे. त्यामुळे दिनांक १ जानेवारी १९९६ ची सुधारणा झाली नाही आणि एकदम सन २००६ ची सुधारणा करीत आहोत, हे विसंगत असल्याचे मत समितीने व्यक्त केले.

यासंदर्भात विभागीय प्रतिनिधिंनी अशी माहिती दिली की, पाचव्या वेतन आयोगाची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केलेली नाही. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक १३ मे १९९९ याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवांच्या शर्ती) अधिनियम, १९७७ मधील व्याख्येनुसार असलेल्या पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेण्यांमधील सुधारणा लागू केली आहे. पाचव्या वेतन आयोगाच्या सुधारणेनुसार खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांनी लाभ देखील घेतला आहे. मात्र त्याबाबतची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केलेली नाही.

पाचव्या वेतन आयोगाचा कालावधी दिनांक १ जानेवारी १९९६ ते दिनांक ३१ डिसेंबर २००५ हा जरी निघून गेला असला तरी, त्या संदर्भातील अधिसूचना सन २०१८ मध्ये निर्गमित करणे शक्य आहे किंवा कसे या संदर्भात विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागविण्यात आले असता विधि व न्याय विभागाने सदर प्रकरणी प्रत्येक वेतन आयोगासाठी वेगळी अनुसूची तयार करावी. तथापि, असे करताना त्याचा शासनावर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही, याबाबत खात्री करावी, असे अभिप्राय दिले आहेत.

त्यावर समितीने अशी विचारणा केली की, ही अधिसूचना दिनांक ६ सप्टेंबर २०१६ ची आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियम, १९८१ मधील अनुसूची “क” मध्ये ज्या वेतनश्रेण्या आहेत त्या वेतनश्रेण्यात झालेले बदल सुधारित करणे, या करीता ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. हे बदल केव्हा झाले, तर पहिला बदल हा दिनांक १ जानेवारी १९८६ रोजी झाला. त्या अनुसूची “क” मध्ये आजही ज्या वेतनश्रेण्या आहेत त्या भोळे वेतन आयोगातील आहेत. दिनांक १ एप्रिल १९७६ पासून ज्या वेतनश्रेण्या लागू केल्या त्या आहेत. त्याच्या ऐवजी चौथ्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या दिनांक १ जानेवारी १९८६ पासून आल्या पाहिजेत. पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या दिनांक १ जानेवारी १९९६ पासून आल्या पाहिजेत. सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या दिनांक १ जानेवारी २००६ पासून आल्या पाहिजेत. सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या दिनांक १ जानेवारी २०१६ पासून आदेश आल्यानंतर आल्या पाहिजेत. विभाग भोळे वेतन आयोगानंतर थेट सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या आणत आहे. दिनांक १ एप्रिल १९७६ नंतर दिनांक १ जानेवारी २००६ च्या वेतनश्रेण्या आणत आहात. मधल्या चौथ्या व पाचव्या या दोन वेतन आयोगाच्या वेतनश्रेण्या आपण कायद्यात न आणणे ही चूक होईल. त्यामुळे त्या सर्व सुधारणा विभागास कार्योत्तर मान्य कराव्या लागतील. चौथा, पाचवा, सहावा व नंतर सातवा वेतन आयोग अशी नियमांत सुधारणा झाली नाही.

विभागीय प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की, आता सहावा वेतन आयोग अधिसूचित झालेला असल्याने विधि व न्याय विभागाने अशा सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक वेतन आयोगासाठी वेगवेगळे परिशिष्ट लावावे व त्याप्रमाणे प्रसिद्धी करावी.

समितीने अशी सूचना केली की, मराठवाडा, विदर्भ असे नमूद न करता सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी किंवा चित्रकला शिक्षक अशी जी श्रेणी असेल त्यानुसार नियमावलीत दुरुस्ती करावी. खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना या अधिसूचनेप्रमाणे समान पदनाम व समान वेतन मिळते का हे पाहण्याकरिता कोणती यंत्रणा आहे ? त्यांना त्याप्रमाणे वेतन मिळत नाही अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या

अधिसूचनेनुसार त्यांना समान पदनाम व समान वेतन मिळते की नाही याची तपासणी कोणाकडून करण्यात येते. त्यावर विभागीय प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की, त्याकरिता वेगळी यंत्रणा नाही, कॉमन यंत्रणा आहे.

समितीने असे स्पष्ट केले की, खरे म्हणजे खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतनश्रेणी मिळते किंवा नाही हे पाहणारी यंत्रणाच नाही. विभाग जबाबदारी पार पाढू शकत नाहीत. कामाचा बोजा जास्त आहे. मात्र अशी व्यवस्थाच विभागाकडे नाही. अनुदानित शाळांमध्ये व्यवस्था आहे. विनाअनुदानितबाबत नाही. त्यामुळे या राज्यातील कोणतीही विनाअनुदानित शाळा या तरतुदीनुसार वेतन देतच नाही, हे वास्तव आहे.

तसेच समितीने असे मत मांडले की, शासनाच्या नियमानुसार खाजगी संस्था चालकांनी शाळांचे व्यवस्थापन चालविले पाहिजे. नियमानुसार खाजगी संस्था चालविल्या जात नसतील तर त्यांची मान्यता रद्द केली पाहिजे. सर्वांना शिक्षण देण्याचे धोरण शासनाने ठरविले आहे. त्यासाठी शाळांना कायद्याच्या तरतुदीनुसार मान्यता देण्यात येते. कायद्याच्या तरतुदीचे पालन केले तरच ही मान्यता अबाधित राहील.

समितीने अशी विचारणा केली की, एखाद्या संस्थेने नियमानुसार काम केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करता येईल काय? काही संस्थांना शाळा बंद करायच्या आहेत, त्यामुळे ते अनेक शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार थांबवितात. अशा शाळांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात नियमात सुधारणा करता येईल काय? विभागीय प्रतिनिधींनी माहिती दिली की, आपणाकडे ८ शाळा न्यायाधिकरण आहेत, त्याच्याकडे तक्रार करता येते.

त्यावर समितीने असे मत व्यक्त केले की, शाळा न्यायाधिकरण यांना कारवाई करण्याचा अधिकार नाही. शाळा न्यायाधिकरण यांना केवळ सेवा समाप्ती, कामावरून काढून टाकणे, पदावनत करणे किंवा सेवा समाप्ती करणे आणि निलंबन करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी माननीय न्यायालयात जावे लागते. त्यामुळे या बाबीशी शाळा न्यायाधिकरणाचा संबंध येत नाही. शाळा न्यायाधिकरणामध्ये फक्त या चार बाबी येतात. कायदा व नियमांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची व्यवस्था नाही. विभागीय प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की, नियमबाबूद्य काम केले तर सदर शाळेला दंड आकारण्याची व्यवस्था आता नाही.

समितीने असे निर्दर्शनास आणले की, दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची व्यवस्था केली तर या संस्था किमान चांगली कामे करतील. या शाळा विद्यार्थ्यांकडून मोठचा प्रमाणात देणगी व शुल्क गोळा करतात.

समितीने असे निर्दर्शनास आणले की, ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, शासन अशा शाळांना मान्यता देते. एक दोन शाळांची चौकशी करण्यात यावी की, तेथील शिक्षकांना नियमानुसार पगार मिळतो किंवा नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून शुल्क व देणगी भरपूर घेतली जाते. परंतु तेथील शिक्षकांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. नियमानुसार पगार देत नसतील तर त्यांची मान्यता रद्द करावी. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडून जिल्हा पातळीवर अशा संस्थांची माहिती घ्यावी. त्यांच्यावर कारवाई करायची झाली तर मध्यंतरीच्या काळात कारवाई न करता आता शैक्षणिक वर्ष संपत आहे त्यावेळी अशा संस्थावर कारवाई केली तर तेथील मुलांची शिक्षणाची व्यवस्था दुसऱ्या शाळेत करता येईल. त्यावर विभागीय प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की, जे न्यायाधिकरण आहे त्यांचे अधिकार वाढवून त्यांना या सर्व बाबी कशा प्रकारे पाहता येतील याकडे विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल.

ज्या विनाअनुदानित शाळा आहेत, त्यांनी शिक्षकांचे वेतन बँकेमार्फतच दिले पाहिजे व तेच ग्राह्य धरता येईल असा आदेश काढण्यात यावा. सद्यःस्थितीत मोजक्याच संस्था बँकेमार्फत पगार देत आहेत. काही शाळा बँकेमार्फत पगार देऊन पुन्हा परत घेतात अशी पद्धती काही ठिकाणी दिसून येते. बँकेमार्फत पगार केला तर काही प्रमाणात नियंत्रण करता येईल, असा आदेश सर्व शाळांसाठी काढता येईल काय, तसेच ग्रामीण भागात ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्यांना देणगी किती द्यावी लागते. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचा परिणाम जिल्हा परिषदांच्या शाळेवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इंग्रजी व गणित विषयांचे शिक्षक नाहीत. तेथे शिक्षकांची संख्या अतिशय कमी आहे, या बाबी समितीने निर्दर्शनास आणल्या.

त्यावर विभागीय प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, हा धोरणाचा मुद्दा आहे, ते विभागाच्या अधिकाराच्या बाहेर आहे, शासन नवीन खाजगी शाळांना मान्यता देत आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुले कमी होणार आहे, त्याची समितीस कल्पना आहे. शासनाचे धोरण आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात येते.

अभिप्राय व शिफारशी :-

राज्यातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांचे सेवाप्रवेश व सेवेच्या शर्ती विनियमित करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ दिनांक २० मार्च १९७८ रोजीपासून अंमलात आला आहे. या अधिनियमांच्या कलम १६ (१) नुसार राज्याचे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ लागू केलेली आहे. या एचबी ७८४-२

अधिनियमांच्या कलम १६ (२)(ब) नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व भत्ते संदर्भात परिशिष्ट “क” मध्ये दर्शविलेल्या तरतुदीमध्ये कालनुरूप सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार सदर अधिसूचनेन्वये बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील अनुसूची “क” मधील तरतुदीचे अवलोकन केले असता असे दिसून आले की, दिनांक १ एप्रिल, १९७६ पासून भोळे वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या सुधारणांचा अंतर्भाव नियमात आहे, तदनंतर दिनांक १ जानेवारी, १९८६ रोजीपासूनचा चौथा वेतन आयोग, दिनांक १ जानेवारी, १९९६ पासूनचा पाचवा वेतन आयोग, व १ जानेवारी २००६ रोजी पासूनचा सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सदर वेतन आयोगांचा अंतर्भाव सदर नियमात करणे आवश्यक असून तदनंतर सातव्या वेतन आयोगाचा समावेश करणे आवश्यक आहे, असे मत समितीने व्यक्त केले.

सन १९८६, १९९६, २००६ तसेच २०१६ या वर्षात लागू झालेल्या वेतन आयोगाचा समावेश महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी नियमावलीच्या परिशिष्टामध्ये न करता तो वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासननिर्णयाअन्वये लागू करण्यात आल्याने आगामी कालावधीत विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन व सदर वेतन आयोगांचा अंतर्भाव नियमावलीत करावा अशी शिफारस समिती शासनास करीत आहे व याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस एका महिन्यात सादर करण्यात यावी.

ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरमसाठ शुल्क आकारतात शासन अशा शाळांना मान्यता देते त्या शाळांची चौकशी करणे आवश्यक आहे. तेथील शिक्षकांना नियमानुसार पगार मिळतो किंवा नाही, कारण अनेक ठिकाणी शिक्षकांना पगार कमी दिला जात असल्याचे निर्दर्शनास आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचा परिणाम जिल्हा परिषदाच्या शाळेवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. शासन नवीन खाजगी शाळांना मान्यता देत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्या कमी होत असल्याचे निर्दर्शनास आले आहे. शाळा नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. शाळेत क्षमता आहे किंवा नाही हे देखील तपासणे आवश्यक आहे.

राज्यातील खाजगी शाळांना मान्यता देताना शासन नियमानुसार शाळा कार्यवाही करतात किंवा नाही याबाबत त्यांच्याकडून शपथपत्र घेण्यात यावे तसेच ज्या शाळा नियमानुसार कार्यवाही करीत नाहीत तसेच अनेक शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नाहीत

अशा शाळांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात नियमात सुधारणा करण्यात यावी, अशी शिफारस समिती शासनास करीत आहे व याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस एका महिन्यात सादर करण्यात यावी.

गृहनिर्माण विभाग

अधिसूचना क्रमांक ११८ - “महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक याचिका-२०१५/प्र.क्र.१७/भाग-२/गृनिधो-१, दिनांकित १८ नोव्हेंबर, २०१७”

उद्देश :-

उपरोक्त नियम करण्यामागील उद्देश व कारणे यांची मिमांसा करताना विभागाने त्यांच्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीत असे नमूद केले आहे की...

संपूर्ण महाराष्ट्रमधील सक्षम प्राधिकारी, भाडे नियंत्रण कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे, उपलब्ध सोयी सुविधा, कर्मचारी वृंद यांचा आढावा आणि भाडे नियंत्रण कायदा व सक्षम प्राधिकरणाबाबतचे सुयोग्य धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने संजय जगताप यांनी रिट याचिका क्र.५१८८/२०१४ दाखल केलेली होती. सदर रीट याचिकेबाबत मा. उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे शासनास निदेश दिलेले आहेत.

(अ) महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ मधील कलम ५७ नुसार राज्य शासनाने या कायद्यांतर्गत नियम बनवावेत.

(ब) सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे.

(क) कर्मचारी वृंद व कार्यालयातील मुलभुत व इतर सोयी सुविधा पुरविणे.

सदर निदेश क्र. “अ” च्या अनुषंगाने महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ अधिसूचित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ मधील प्रस्तावित तरतुदी या महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ च्या तरतुदीच्या कक्षेत करण्यात आलेल्या असून मा.उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार अधिनियमाच्या कलम ५७ नुसार विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ चे प्रारूप तयार करून मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनंतर दिनांक ३ मार्च २०१७ रोजी भाडे नियंत्रण नियम, २०१७ ची अधिसूचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले. अधिसूचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर सदर अधिसूचनेस अनुसरून हरकती व सूचना दिनांक ३० एप्रिल २०१७ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण २२२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या, सदर हरकती व सुचनांचे अवलोकन केले असता जास्तीत जास्त हरकती व सूचना या भाडे नियंत्रण नियम, २०१७ नियम, ३ मधील जागेत केलेली सुधारणा किंवा संरचनात्मक फेरफार, विशेष वाढ अथवा विशेष फेरफार किंवा अधिक सुखसोयी इत्यादीमुळे जागेच्या भाड्यात वाढ करण्याच्या

संदर्भात होते. तसेच पागडी भाडेकरू संघटनांनी नियम तयार करताना पागडी भाडेकरू संघटनांना सहभागी करून घेण्यात येण्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या होत्या. परंतु प्रस्तूत नियमांमध्ये कोणत्याही प्रकारे भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही व पागडी धारक संस्थांच्या समावेशनाचा प्रश्नच उद्द्वेष्ट नव्हता. सदर नियम हे फक्त महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ मधील कलम ५७ अंतर्गत अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाधा न आणता तयार करण्यात आलेले आहेत व प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करून मा.मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनंतर भाडे नियंत्रण नियम, २०१७ दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

विभागीय सचिवांची साक्ष :-

समितीने या अधिसूचनेसंदर्भात अधिक माहिती घेण्याच्या दृष्टीने दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या बैठकीत सचिवांची साक्ष घेतली सदर साक्षीच्या वेळी समितीने या अधिसूचनेसंदर्भातील पार्श्वभूमी विचारली असता सचिवांनी ह्या विषयासंदर्भातील कायदा सन २००० मध्ये अस्तित्वात आला असून त्याच्या संदर्भातील नियम तयार झाले नव्हते. त्याबाबत अशी माहिती दिली की, या विषयासंदर्भात सन २०१४ मध्ये न्यायालयाने निर्णय दिला होता व त्या निर्णयाचा अवमान होऊ नये म्हणून त्याच्या निदेशप्रमाणे घाईने सर्व प्रक्रिया पार पाडली, त्यामुळे समितीला प्रारूप नियम पाठविता आले नाही. भविष्यात अशी चूक होणार नाही, याची दक्षता विभागाकडून घेतली जाईल.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, जागेत केलेली सुधारणा, अधिक सुखसोयी इत्यादीमुळे शहरी भागात व इतर ठिकाणी जागेच्या भाड्यात एकाच प्रकारे वाढ करण्यात येणार आहे काय? याप्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, नियमामध्ये काहीही वाढ सूचित केलेली नाही. त्यामध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही. सर्वसाधारणपणे पावतीचे स्टॅडर्डयझेशन, त्याचा नमुना तयार करून त्यांचे कॅलेंडर इअर काय असावे हे महत्वाचे होते. ब्रिटिश कॅलेंडरप्रमाणे ते सर्व युनिफॉर्म केले आहे. त्यामध्ये क्लोस्स, अपिल, रिक्हिजन आहेत ते चालविण्यासाठी सर्व प्रोसेस सुटसुटीत केली आहे. कोणत्याही इमारतीमध्ये ऑथोरिटीच्या निदेशाने स्ट्रक्चरल चेंजेस करण्यात आले किंवा काही सुधारणा करण्यात आली किंवा भाडेकरूच्या विनंतीवरून काही सुधारणा करण्यात आली तर त्यामुळे जी वाढ होईल त्या संदर्भातील पद्धत या नियमात दिली आहे.

भाडेवाढ करण्याच्या कार्यपद्धतीत स्टॅडर्ड रेंटच्या संदर्भात सर्वसाधारण ॲक्टमध्ये ४ टक्क्यांची वाढ सुचिविलेली आहे. पण स्टॅडर्ड रेंट नसेल आणि न्यायालयाच्या माध्यमातून स्टॅडर्ड रेंट फिक्स करायचा असेल तर कशी तपासणी करायची, इमारतीची परिस्थिती कशी आहे, अवतीभवती किती

रेट आहे याची प्रोसेस दिली आहे. पण बन्याचशा जुन्या इमारती आहेत, त्यामध्ये दोन प्रकारच्या सुधारणा कराव्या लागतात. एक म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वसाधारण सभेने काही निदेश दिले की, तुम्हाला अमुक हे सुधारणा, दुरुस्ती, संरचनात्मक बदल वगैरे करावयाचे आहेत, तर त्याची प्रोसेस यामध्ये नमूद केलेली आहे. भाडे नियंत्रण कायद्यामध्ये भाडेकरूला चांगल्या प्रकारे संरक्षण आहे. केंद्र शासनाने मॉडेल ॲक्ट तयार केला होता आणि तो थोडा जमीन मालकाच्या बाजूने होता व भाडेकरूच्या बाजूने सुद्धा होता. परंतु, महाराष्ट्र शासनाने त्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विरोध केला आणि भाड्याचे जे पूर्वीचे नियम आहेत त्याचे अनुसरण करू अशा प्रकारचा निर्णय घेतला.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, घर मालकापेक्षा भाडेकरूना जास्त सवलती देण्यात आलेल्या आहेत. तसेच घरांची विक्री न होण्याची कारणे काय आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, कायद्यामध्ये जमीन मालकांच्या बाजूने निर्णय दिला तर भाड्याच्या घरांची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटू शकते. एमएमआर आणि पीएमआरडीए झोनमध्ये स्थावर मालमत्तामध्ये जवळपास ३ ते ४ लाख घरे उपलब्ध आहेत. परंतु, ती घरे विकता येत नाहीत. त्याची दोन कारण आहेत. पहिले कारण म्हणजे ज्या वर्गासाठी घर पाहिजे त्या वर्गासाठी घरांची निर्मिती झाली नाही. आपले स्ट्रक्चर पिरॅमिडीकल आहे. जास्त पैसे देऊन घरे विकत घेणाऱ्यांची टक्केवारी कमी आहे. खालचा वर्ग, मध्यम वर्ग आणि परवडणारी यांची जवळपास ७० टक्के लोकसंख्या आहे. आता पर्यंत मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जे घरांचे बांधकाम होत होते ते केवळ लकड़ी सेक्शन मधील २ टक्के लोकांसाठीच होत होते आणि त्या घरांची किंमत २ ते ३ कोटी रुपयांपासून सुरु होत होती. परंतु, प्रधानमंत्री आवास योजनेची पॉलिसी आल्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी गती मिळाली आहे. पूर्वी लोक वापरण्यासाठी घरे कमी घेत होते आणि जे गुंतवणुकदार होते ते जास्त घरे घेत होते. आज अशी परिस्थिती आहे की, एखाद्या माणसाने राहण्यासाठी घर विकत घेतले तर दहा लोकांनी गुंतवणूक म्हणून घर विकत घेतले आहे. त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या २० ते ३० टक्के आहे. आज मुंबईमध्ये जवळपास ३ लाख घरे रिकामी आहेत आणि ती घरे विकता येत नाहीत, भाड्याने सुद्धा देता येत नाहीत. कारण, आपला भाडे नियंत्रण कायदा जमीन मालकांसाठी उपयुक्त नाही. कारण, घर भाड्याने दिले तर भाडेकरूच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, जे लोक ११ महिन्यांच्या करारावर घरे भाड्याने देतात त्यासाठी मान्यता आहे किंवा नाही ? याप्रकरणी विभागीय अधिकाऱ्यानी असा खुलासा केला की, कायद्यात ११ महिन्यांच्या कराराची कोणतीही तरतूद नाही. ती अनौपचारिक सोय आहे. लिहू अँड लायसन्स विथ मल्टिनेशनल कंपनी अँड कॉर्पोरेट हाऊस ही तरतूद आहे. परंतु, वैयक्तिकरित्या तशा प्रकारची तरतूद केली तर मोठ्या प्रमाणावर भाड्याने घरे उपलब्ध होतील.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे रिकामी आहेत. याबाबत समितीने विचारणा केली असता सचिवांनी असा खुलासा केला की, यामध्ये दोन श्रेणी आहेत. काही लोक घरे विकत घेतात आणि ज्यांना घर विकत घ्यायचे नसते ते भाड्याने घर घेतात. सर्वसाधारणपणे ६० ते ७० टक्के लोक घरे विकत घेत नाहीत, ते भाड्याने राहतात आणि भाड्यावर मिळणाऱ्या घरांची उपलब्धता होण्यासाठी भाडे नियंत्रण कायदा त्यासाठी पोषक ठरला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीस त्यावर किमान फायदा तरी मिळाला पाहिजे. कायद्यामध्ये तशा प्रकारची तरतूद असती तर मोठ्या प्रमाणावर भाड्याची घरे उपलब्ध होऊ शकतील. कायद्यात बदल करून तो घरमालक व भाडेकरू या दोघांसाठी पोषक ठरेल. म्हणजे गुंतवणुकदारांनासुद्धा काही प्रमाणात लाभ मिळाला पाहिजे आणि भाडेकरूना सुद्धा भाड्याने घरे उपलब्ध झाले पाहिजेत. परंतु, ते होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झोपड्या सुद्धा निर्माण होतात. झोपड्या ही अनौपचारिक भाड्याची घरांची पद्धती आहे. लोकांना वन टाईम डिपॉझीट द्यावे लागते, भाडे द्यावे लागते. परंतु, त्याच भाड्यात चांगले घर भाड्याने मिळाले तर लोक ते घर घेतील.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, घर मालक दुरुस्ती करीत नाहीत त्यामुळे त्यांची दुरुस्ती होत नाहीत व दुसऱ्या बाजूला २ ते ३ लाख घरे रिकामी आहेत इत्यादीबाबत माहिती देण्यात यावी. त्यावर असा खुलासा करण्यात आला की, जवळपास १८ हजार इमारतींची दुरवस्था झालेली आहे आणि घरमालक ती घरे दुरुस्त करण्यास उत्सुक नाहीत. भाड्याच्या घरांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी यासाठी केंद्र शासनाने मॉडेल भाडे नियंत्रण कायदा तयार केलेला आहे. परंतु, राज्य शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. मुंबई शहरात सन १९४० पूर्वीच्या १८ ते २० हजार सेस प्रॉपर्टीज आहेत, त्यांची दुरवस्था झालेली आहे आणि भाडेकरूना मोठ्या प्रमाणावर संरक्षण असल्यामुळे संबंधित जमीनमालक तेथे कोणतीही गुंतवणूक करू इच्छित नाहीत. तेथे पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झाली तर लोकांना संक्रमण शिबिरात पाठविले जाते, परंतु त्या जागेचा पुनर्विकास केला जात नाही. पुनर्विकासाच्या अनुषंगाने ३ श्रेणी निर्माण झालेल्या आहेत. एक म्हणजे म्हाडाला पुनर्विकासासाठी केवळ ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार होता आणि एनओसीच्या

आधारावर त्यांनी पुनर्विकास सुरु केले. परंतु, ५ ते १० वर्ष झाली तरी लोक अजूनही संक्रमण शिबिरामध्ये आहेत. दुसरे म्हणजे महानगरपालिकेने त्या इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत, तरी सुद्धा त्या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत. कारण, पूर्वीचा जो अनुभव आहे तो चांगला नाही. त्यामुळे ते लोक इमारत रिकामी करू इच्छित नाहीत, पुनर्विकास करू इच्छित नाहीत. त्यामुळे इमारतीची पडऱ्याड होऊन जीवित हानी सुद्धा होते. तिसरे म्हणजे त्या इमारती एवढ्या जुन्या आहेत की त्या इमारतीचा पुनर्विकास केलाच पाहिजे. त्यासाठी उप समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने शिफारशी केल्या होत्या. विभागाने त्या शिफारशी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे सादर केलेल्या आहेत. परंतु, त्यामध्ये दोन भाग आहेत. कायद्यामध्ये कोणती सुधारणा केली पाहिजे, प्रशासनाकडून कोणत्या मार्गदर्शक सूचना घेतल्या पाहिजेत आणि म्हाडाला कोणत्या सूचना दिल्या पाहिजेत. कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा जो भाग, आहे तो विभागाने स्वतःहून तयार करून पुढे पाठविला आहे. मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या ज्या योजना रखडलेल्या आहेत, त्यामध्ये म्हाडाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या पलीकडे कोणतेही अधिकार नाहीत. म्हणून ९० दिवसांची मुदत देऊन जर जागामालक पुनर्विकास करीत असतील किंवा ज्यांच्याकडे विकासक आहे, ते विकास करीत असतील तर ठीक आहे, नाही तर त्या सोसायटीला पुनर्विकास करण्याची संधी देण्यात येईल तसेच जागामालक ९० दिवसात पुनर्विकासासाठी तयार झाले तर ठीक आहे नाही तर एन्कम्बर्ड प्रॉपर्टी म्हणजे जसे झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये संपादन करतो त्याप्रमाणे संपादन करून एखाद्या यंत्रणेमार्फत पुनर्विकास करू, असा एक वर्ग आहे. तसेच, ज्या धोकादायक इमारती आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे तीन स्टेजेसमध्ये जमीनमालकास ठराविक कालावधी देण्यात यावा व रहिवासी पुनर्विकासासाठी तयार असतील तर होकार द्यावा आणि त्यांनी होकार दिला नाही तर त्या सोसायटीला संधी देण्यात येईल व त्यासाठी काही कालावधी निश्चित करण्यात यावा आणि त्यांनीही पुनर्विकास केला नाही तर एन्कम्बर्ड प्रॉपर्टी म्हणून ते संपादन करून घेण्यात येईल.

समितीने पुन्हा अशी विचारणा केली की, जमीनमालक इमारत विकसित का करीत नाहीत? एखादी इमारत धोकादायक असेल आणि त्या इमारतीमध्ये भाडेकरू राहत असतील तर ती इमारत विकसित करून त्याच भाडेकरूना द्यावी, अशी योजना आहे. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, त्यांना जास्त क्षेत्र सुद्धा द्यावयाचे आहे. दुसरे म्हणजे पुनर्विकासामध्ये जमीनमालकाला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे ते पुनर्विकास करीत नाहीत.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, पुनर्विकासात जमीन मालकाला फायदा होण्यासाठी काही तरी उपाययोजना असली पाहिजे. या प्रकरणी विभागीय सचिवांनी असा खुलासा केला की, समितीमध्ये

भाडे नियंत्रण कायद्यामध्ये बदल करण्याबद्दल चर्चा झालेली नाही. ती उपाययोजना करण्यासाठी भाडे नियंत्रण कायद्यामध्ये बदल करावा लागेल. सध्या भाडे नियंत्रण कायद्याच्या आधारावर म्हाडा कायद्यामध्ये बदल करून पुनर्विकास कसा करता येईल या मर्यादित मुद्यावर विचार करीत आहोत. कारण, जी समिती नियुक्त करण्यात आली होती, त्या जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करणे आणि भाडे नियंत्रण कायदा हे एकत्र केले पाहिजे. कै.यशवंतराव मोहिते, गृहनिर्माण मंत्री असताना कायदा आणून जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण, जे जमीन मालक होते त्यांना त्यामध्ये रस नव्हता. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणारे जे लोक संक्रमण शिबिरात गेले ते १० ते १५ वर्षे संक्रमण शिबिरामध्येच राहिले आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचा सुद्धा पुनर्विकास झाला नाही. शासन याबाबत कोणता विचार करीत आहे? तो विचार केवळ कागदावर असून चालणार नाही. त्यासाठी कायद्यामध्ये बदल करून मुंबईमधील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करणे किंवा त्या राहण्यायोग्य करणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे आवश्यक आहे. जे जमीन मालक आहेत ते इमारतीचा पुनर्विकास करीत नसतील तर म्हाडाकडून विकास करून घ्यावयास पाहिजे. परंतु, तसे होत नाही, असे मत समितीने व्यक्त केले.

सदर कायद्यामध्ये बदल केल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील किती इमारतींचा विकास होईल अशी अपेक्षा आहे? अशी समितीने विचारणा केली असता विभागीय प्रतिनिधींनी अशी माहिती दिली की, एकूण १८ हजार इमारती असून त्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. कायद्यामध्ये बदल केल्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेस पूर्वी पेक्षा जास्त गती मिळेल. परंतु, पूर्ण गती मिळण्यासाठी भाडे नियंत्रण कायद्यामध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता होती. केंद्र शासनाचा मॉडेल भाडे नियंत्रण कायदा राज्याने अंमलात आणला तर पुनर्विकास चांगल्या प्रकारे होईल.

समितीने अशी विचारणा केली की, मॉडेल भाडे नियंत्रण कायद्यामध्ये प्रमाण भाडे रेम्युनेरेटीव्ह केलेले आहेत. यावर विभागीय प्रतिनिधींनी अशी माहिती दिली की, त्यामध्ये वार्षिक वाढ रेम्युनेरेटीव्ह आहे आणि तो साधारणत: ६ ते ८ टक्के इतका आहे. तसेच, यामध्ये जो ४ टक्के आहे, तो सुद्धा चॅलेंज आहे. जमीन मालक व भाडेकरूनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केलेली आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी या कायद्याचा फायदा होणार आहे.

मुंबई सारखी अनेक शहरे आहेत, तालुक्याची ठिकाणे आहेत केवळ लोकप्रतिनिधी यांची समिती नियुक्त करून चालणार नाही. कोणी तरी ती जबाबदारी घेतली पाहिजे. कायदा करण्यासाठी जबाबदार अभ्यासू लोक किंवा त्या क्षेत्रातील २ ते ३ टक्के लोक असावे केवळ कायदा करून चालणार

नाही. कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी समितीची अपेक्षा आहे. परंतु, सध्याच्या यंत्रणेकडून ती अपेक्षा पूर्ण होईलच असे नाही. कायदा करण्यामध्ये कोणी भागीदारी करावी, कोणते तज्ज्ञ लोक असावेत हे ठरविणे देखील आवश्यक आहे, असे मत समितीने व्यक्त केले. याबाबत विभागीय प्रतिनिधींनी असे स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधीऐवजी जे या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांची समिती नेमून त्यांनी सुचविलेल्या शिफारशी विचारात घेणे आवश्यक आहे. या विषयी निर्णय घेताना एका बाजूला भाडेकरू आणि दुसऱ्या बाजूला जमीन मालक आहेत. भाडेकरूला पुनर्विकासामध्ये मालकी हक्काने घर मिळते. या सर्व बाबींचा विचार करावा लागेल.

समितीने अशी विचारणा केली की, अजून एक महत्त्वाची बाब अशी की, इमारतीचा पुनर्विकास करताना घर घेण्यास जे पैसेवाले आहेत तेच तेथे येतात आणि बाकीचे लोक दूरवर जातात. हे कसे टाळता येईल याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. यावर विभागीय प्रतिनिधींनी असे निर्दर्शनास आणले की, सर्वच श्रीमंत लोक अतिरिक्त घर असल्यामुळे ते भाड्याने देत नाही. परंतु सर्वसाधारण व्यक्ती लहान घर बांधल्यानंतर वर एक-दोन खोली बांधल्यास त्यातून २ ते ४ हजार रूपये भाडे मिळेल असा विचार करतात. यातून त्या व्यक्तीला फायदा होत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या घराचे छत हे त्याच्या आर्थिक उलाढालीसाठी एक स्रोत आहे. तो छतावर एक-दोन खोली बांधतो, सोलार पॅनल टाकतो किंवा आर्गेनिक व्हेजीटेबल गार्डन करतो. तो उत्पन्नाचे रिसोर्स म्हणून हे सर्व करतो. तसेच याबाबत असे निर्दर्शनास आले आहे की, आपल्या देशामध्ये २० मिलियन हेक्टर रूफ टॉप आहेत. त्यावर आर्गेनिक फार्मांग केले किंवा सोलार पॅनल बसविले तर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो.

अभिप्राय व शिफारस :-

महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ मध्ये कोणत्याही जागेत केलेली सुधारणा किंवा संरचनात्मक फेरफार, विशेष वाढ अथवा विशेष फेरफार किंवा अधिक सुखसोयीसाठी भाड्यात वाढ करणे, विशेष किंवा संरचनात्मक दुरुस्तीमुळे भाड्यात तात्पुरती वाढ करण्यापूर्वीची कार्यपद्धती विषद केली आहे. तसेच विशेष किंवा संरचनात्मक दुरुस्ती केल्यामुळे भाड्यात तात्पुरती वाढ करण्याची पद्धत देण्यात आली आहे. ब्रिटीश कॅलेंडरनुसार भाड्याची गणना करून भाडे वसूल करणे, दावे, अपिले संकीर्ण अर्ज व कार्यवाही याबाबतची कार्यवाही करण्याची कार्यपद्धती तसेच अटकावणी अधिपत्र अर्जामधील शपथपत्रे, प्रमाणभाडे किंवा अनुज्ञात वाढ निश्चित करणे याकरिता अर्ज भरण्याची कार्यपद्धती व मुंबईमध्ये आकारण्यात येणारी न्यायालयीन फी तसेच मुंबईबाहेरील न्यायालयामध्ये आकारण्यात येणारी फी या बाबींचा समावेश सदर अधिसूचनेत करण्यात आला आहे.

मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. कारण मोडकळीस आलेल्या इमारतीमधील रहिवासी संक्रमण शिबीरात जाऊन १० ते १५ वर्ष झाली तरी देखील त्या इमारतीची पुनर्बांधणी झालेली नाही. मुंबईतील जुन्या इमारतीचा पुनर्विकास करणे किंवा त्या राहण्यायोग्य करणे याकरिता एक कालबद्ध कार्यक्रम आघेण्याची आवश्यकता आहे. तसेच जे जमीन मालक इमारतीचा पुनर्विकास करीत नाहीत त्या इमारती म्हाडाकडून पुनर्विकासित करून घेणे आवश्यक आहे. मुंबईत जागेची कमतरता आहे, तसेच मुंबईत भाड्याने मिळणाऱ्या घरांची उपलब्धता होत नाही. भाड्याने मिळणाऱ्या घरांची उपलब्धता होण्यासाठी कायद्यामध्ये बदल केला तर घरमालक व भाडेकरू या दोघांसाठी पोषक ठरेल. तसेच कायद्यामध्ये कोणती सुधारणा केली पाहिजे, प्रशासनाकडून कोणत्या मार्गदर्शक सूचना घेतल्या पाहिजेत आणि म्हाडाला कोणत्या सूचना दिल्या पाहिजेत याबाबतचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याकरिता या क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञ लोकांची एक समिती नियुक्त करण्यात यावी व तिच्यामार्फत सदर क्षेत्रातील विविध स्तरावर उपाययोजना सुचिविण्याबाबत सदर समितीस निर्देशित करण्यात यावे तसेच एखाद्या इमारतीचा पुनर्विकास केला तर सध्या त्या इमारतीत असलेले भाडे व पुनर्विकास झाल्यानंतर किती भाडे आकारावयाचे याबाबत संबंधित अधिनियमात आवश्यक ती सुधारणा करावी, असे समितीचे मत आहे.

अतः मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचा विकास करण्याच्या दुष्टीने भाडे नियंत्रण कायद्यात बदल करून इमारतीचा पुनर्विकास करण्याकरिता शासनामार्फत एखादी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच कायद्यामध्ये कोणती सुधारणा केली पाहिजे, प्रशासनाकडून कोणत्या मार्गदर्शक सूचना घेतल्या पाहिजेत आणि म्हाडाला कोणत्या सूचना दिल्या आहेत या सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार सदर कायद्यात बदल करण्यासाठी परिपूर्ण सखोल तौलानिक अभ्यास करून भाडेकरू व घरमालक या दोघांचे हित जोपासणारा व घरबांधणीस पोषक होईल अशा उपाययोजना सुचिविण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यास असलेल्या तजांची एक समिती नेमण्यात यावी, अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. सदर प्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाही माहिती समितीस एक महिन्याच्या आत देण्यात यावी.

नगरविकास विभाग

अधिसूचना क्रमांक १२५ - महाराष्ट्र नगररचना (प्रशमित संरचना) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१४/प्र.क्र.८२/१४/नियम/न.वि-१३, दिनांकित ७ ऑक्टोबर, २०१७.

उद्देश :-

उपरोक्त नियम करण्यामागील उद्देश व कारणे यांची मिमांसा करतांना विभागाने त्यांच्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीत असे नमूद केले आहे की...

राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना निर्बंध/आठा घालण्याकरिता धोरण ठरविण्यासाठी शासन निर्णय क्र.टिपीएस-१८१४/प्र.क्र.८२/१४/नवि-१३, दिनांक १२ जून २०१४ अन्वये आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने त्यांचा अहवाल दिनांक ५ मार्च २०१५ रोजीचे पत्रान्वये शासनास सादर केला होता. या अनुषंगाने तयार केलेले धोरण कायद्याच्या चौकटीत नसल्याचे निरक्षण मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.१३८/२०१२ व ८०/२०१३ यामध्ये नोंदविल्याने तसेच राज्य शासनास नव्याने धोरण करणेस प्रत्यवाय नसल्याचे नमूद केल्याने त्यानंतर तयार केलेल्या सुधारीत धोरणास राज्य मंत्रीमंडळाची दि. २८/०७/२०१६ रोजी मान्यता घेण्यात आली होती. यानुसार तयार केलेल्या सुधारीत धोरणाबाबत मा.उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करणेस मा.न्यायालयाची अनुमती अर्पेक्षिली असता त्यास देखील मा.न्यायालयाने दि. २४/०३/२०१७ रोजी निर्णय पारीत करून सदरचे धोरण राज्यघटनेच्या आर्टीकल १४ शी सुसंगत नसल्याचे नमूद करून त्यानुसार कार्यवाहीस अनुमती नाकारलेली आहे.

राज्यातील नागरी भागातील दि. ३१/१२/२०१५ पुर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करून त्यात राहणाऱ्या सामान्य नागरीकांना दिलासा देणेसाठी अशी बांधकामे प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्याकरिता शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार महाराष्ट्र अधिनियम क्र.३२/२०१७ पारित होऊन दि.१५/०४/२०१७ रोजीच्या राजपत्रात त्याबाबतचे प्रसिद्धीकरण झाले आहे. अधिनियमातील सुधारित कलम ५२ अ (१) नुसार तसेच उक्त अधिनियमाच्या कलम-१५८(१)नुसार तयार केलेले प्रारूप नियम शासनाने दि. २१/०७/२०१७ रोजीच्या अधिसूचनेव्वारे प्रसिद्ध करून याबाबत नागरीकांकडून तसेच नियोजन प्राधिकरणांकडून सूचना/हरकती मागविलेल्या होत्या.

दरम्यानचे कालावधीत अधिनियमातील सुधारणा तसेच दि. २१/०७/२०१७ रोजीची नियमावली देखील उपरोक्त नमूद जनहित याचिकेत वाढीने सुधारणा करून आव्हानित केलेली आहे. तथापि,

उक्त अधिनियमातील कलम ५२ मधील सुधारणा तसेच नियमावलीप्रमाणे कार्यवाहीस मा.उच्च न्यायालयाकडून कोणताही प्रतिबंध नसल्याने प्राप्त हरकती / सूचनांचा विचार करून दि.०७/१०/२०१७ रोजी सदर नियमावलीस शासनाने मान्यता देऊन त्याबाबतचे प्रसिद्धीकरण इंग्रजी भाषेमध्ये दि.१०/१०/२०१७ रोजीच्या **महाराष्ट्र शासन राजपत्र**, असाधारण भाग-१, कोकण विभागीय पुरवणीमध्ये केलेले आहे तसेच सदर विनियमाचे प्रसिद्धीकरण मराठी भाषेमध्ये दि.२०/०२/२०१८ रोजीच्या **महाराष्ट्र शासन राजपत्र**, असाधारण भाग-४ब, राज्यस्तरीय पुरवणीमध्ये केलेले आहे.

शासनाची मान्यता घेऊन दि.१०/१०/२०१७ रोजी इंग्रजी भाषेमध्ये व त्यानंतर दि.२०/०२/२०१८ रोजी मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध केलेले सदरचे विनियम उक्त अधिनियमाच्या कलम १५८(३) मध्ये नमूद तरतुदीनुसार राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहापुढे सादर करण्यात येत आहेत.

उपरोक्त अधिसूचनेवर दिनांक १३ जून, २०१८ रोजीच्या बैठकीत विभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.

समितीने सदर अधिसूचनेसंदर्भातील माहिती विचारली असता सदर प्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, बांधकाम करताना कायद्याप्रमाणे पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. ती परवानगी घेतली नसेल तर ते बांधकाम अनधिकृत ठरविले जाते. बांधकाम नियमानुसार आहे. परंतु, त्यास पूर्वपरवानगी नसेल तर ते बांधकाम अनधिकृत म्हणून ग्राह्य धरले जाते. अशा बांधकामांना तडजोड शुल्क हे किमान लागते. परंतु, ज्यांनी नियमावलीचे उल्लंघन केले आहे अशांवर कारवाई केली जाते, बांधकाम करताना पूर्वी १ एफएसआय देण्यात येत होता, आता प्रीमियम एफएसआय देण्यात येतो. हा एफएसआय शुल्क आकारून दिला जातो. दुसरा एक प्रकार टीडीआरचा आहे, पूर्वी नगरपालिकांमध्ये टीडीआर नव्हता, महानगरपालिकांमध्ये २ लाख लोकसंख्येच्या वर जास्त लोकसंख्या असेल तर अशा क्षेत्राला टीडीआर लागू होता. आता टीडीआर हा सगळीकडे लागू केला आहे. विकास योजनेमध्ये आरक्षण असते, एक एकर जमीन संपादन करण्यासाठी नगरपालिकेकडे निधी नसतो. ती जमीन मालकाने दिली तर त्याप्रमाणे त्या मालकाला विकासनाचे हक्क देण्यात येतात, यासाठी जे प्रमाणपत्र दिले जाते त्यास टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) म्हटले जाते. टीडीआर बाजारामध्ये विकासकाला विकला जातो व तेथे अधिकचे बांधकाम केले जाते. हे अधिकचे/जास्तीचे बांधकाम कुठे अनुज्ञेय करायचे हे देखील निश्चित करण्यात आले आहे. जेथे रस्ता रुंदी जास्त असेल, तेथे ते अनुज्ञेय होते. १२ मीटर रुंद रस्ता असेल तर किती एफएसआय देता येईल, टीडीआर लोड करता येईल, १५ मीटर रस्ता रुंद असेल तर किती एफएसआय देता येईल, १८ मीटर, २४ मीटर रस्ता रुंद असेल तर किती एफएसआय देता येईल यासाठी विभागाने टेबल तयार केले आहे. पूर्वी जो एफएसआय अनुज्ञेय होता. त्यापेक्षा जास्त बांधकाम केले असेल तर आता जे नव्याने नियम केले आहेत त्याच्या मर्यादेमध्ये त्यांना पेड एफएसआय किंवा टीडीआर नियमित करता येईल. काही ठिकाणी रस्ता रुंदी कमी असेल ऊंची जास्त असेल मग ती कोणत्या मर्यादेपर्यंत अनुज्ञेय करायची हे ठरविले जाते. ६ मीटरपर्यंतच्या रस्त्याला १५ मीटर ऊंचीची इमारत बांधली असेल तर ती अनुज्ञेय करण्यात येते.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत ? यासंबंधात विभागाने हरकती मागविल्या आहेत काय, त्यानुसार विभागाकडे किती हरकती प्राप्त झाल्या होत्या ? त्यापेकी किती प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. त्यावर विभागीय

अधिकान्यांनी खुलासा केला की, याचे अधिकार नियोजन प्राधिकरणाला दिले आहेत. सहा हजारच्या आसपास हरकती आल्या होत्या. त्यात सुनावणी घेण्याची तरतूद नव्हती. एंकदरीत लोकांचा विचार काय आहे हे जाणून घेण्यासाठी हरकती मागविल्या होत्या.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, रेडिरेकनरप्रमाणे इमारतीच्या दराच्या ५० टक्के तडजोड शुल्क आकारले जाते असे नमूद केले आहे ती त्या इमारतीची संपूर्ण किंमतच होत आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, तडजोड शुल्क रेडिरेकनरच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, त्या संबंधात शासनाचे काय म्हणणे आहे ? तसेच सहा हजार हरकतींमध्ये कोणत्या विषयावरील सूचना आल्या होत्या ? याबाबत विभागीय अधिकान्यांनी असा खुलासा केला की, प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांमध्ये तारखेचा एक विषय होता. शासन निर्णयाच्या तारखेपर्यंत बांधकाम नियमित करावे असा एक मुद्दा होता. तसेच तडजोड शुल्काचे दर कमी करावेत असा देखील मुद्दा होता. तारखेचा मुद्दा होता त्यास कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. बांधकामाच्या ५० टक्के तडजोड शुल्क आकारणे योग्य आहे असे मत पडलेले आहे. जेवढे अधिक बांधकाम केले आहे त्याच्यासाठी शुल्क ठेवण्यात आले आहे.

समितीने अशी विचारणा केली की, तडजोड शुल्क आकारण्याचे अधिकार नियोजन प्राधिकरणाला आहेत. अंमलबजावणीचे अधिकार नगरपालिकेला आहेत की, मुख्याधिकारी यांना आहेत.

विभागीय अधिकान्यांनी असा खुलासा केला की, हे अधिकार नगरपालिकेला आहेत. यासाठी कायद्यामध्ये ५४ ए असे कलम दाखल केले आहे. ते अधिकार मुख्याधिकारी यांना नाहीत. यावर समितीने असे मत व्यक्त केले की, नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना अनेक जागांवर आरक्षण टाकले जाते. ज्या कारणांसाठी जागा आरक्षित केलेली असते त्यावर किती दिवसात काम झाले पाहिजे याबाबत तरतूद नाही. परंतु आरक्षण हे १० वर्षे असते. त्यात बदल करावयाचा असल्यास कलम १२७ अन्यें नोटीस द्यावी लागते. नगरपालिका जागांवर आरक्षण लागू करते, परंतु त्यानंतर सदर आरक्षणाबाबत काहीच तपासणी करण्यात येत नाही. तेव्हा यात काही तरी बदल झाला पाहिजे. यात दोन तरतुदी आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम कलम ४९ मध्ये तरतूद आहे. अनेक ठिकाणी हेतुपुरस्सर आरक्षण टाकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी जागा पडून आहेत. सुरुवातीला जिल्हा आराखडा तयार केला जातो. त्यावर जनतेच्या सूचना मागविण्यात येतात. त्यानंतर तो नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सर्वसाधारणसभेकडे मंजुरीसाठी जातो. तेव्हा कोणती आरक्षणे वगळायची याबाबतचा अधिकार सर्वसाधारण सभेला आहे.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, नगरपालिकेने स्वतःहून आरक्षण टाकले आहे. त्या जागा अजून पडून आहेत. त्यामुळे त्या जमीन मालकाला पैसे मिळत नाही आणि नगरपालिका देखील काही करीत नाही. तेव्हा त्यांना न्याय कसा काय देणार आहात? यावर विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, सार्वजनिक हितासाठी आरक्षण ठेवावे लागते. आता समावेशक आरक्षण तरतूद आणलेली आहे. ज्याच्या जमिनीवर आरक्षण आहे ते स्वतः विकसित करू शकतील. दुकान केंद्रासाठी आरक्षण असेल तर ते दुकान केंद्र बांधू शकतात.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, हेतुपुरस्सर जमिनीवर आरक्षण टाकले जाते आणि त्या जागेवर १० वर्षे काहीच केले जात नाही, त्यामुळे त्या जमीन मालकाला पैसे मिळत नाही आणि नगरपालिकेचा हेतु देखील साध्य होत नाही. त्यामुळे ही एक प्रकारची अडवणूक आहे. त्यावर विभागीय अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, टीडीआरची संकल्पना आणली, जसे जमीन माफिया होते तसे टीडीआर माफिया मोठमोठ्या महानगरपालिकांमध्ये तयार झाले. जो दाट वस्तीचा भाग असतो तेथील टीडीआर घेतला जातो आणि तो विकला जातो. तो टीडीआर प्रचंड भावाने विकला जातो. अशाने त्या महानगरपालिकेच्या ड्रेनेज, रस्ता इत्यादी पायाभूत सुविधा वाढत नाहीत. फक्त एफएसआय वाढतो, होल्डिंग क्षमता वाढते, पण पायाभूत सुविधेमध्ये मात्र वाढ होत नाही, अशी सगळी गुंतागुंत झालेली आहे.

समितीने असे मत व्यक्त केले की, पायाभूत सुविधा वाढत नाहीत. त्यामुळे यासंबंधात सर्वे करावा. विभागाने किती महानगरपालिकांमध्ये टीडीआर ही संकल्पना अंमलात आणली आहे आणि त्या टीडीआरचे अंमलबजावणी किती झाली आहे. तसेच एखाद्या जमिनीवर नाट्यगृहाचे आरक्षण असेल तर त्यावर नाट्यगृह बांधणे आवश्यक आहे. शॉपिंग सेंटरसाठी जागा राखीव असेल तर ते शॉपिंग सेंटर विकसित झाले पाहिजे. मुंबईच्या पायाभूत सुविधा बघाव्यात, फ्री-वे बांधला, पण तेथे रस्ता मिळत नाही, गाड्या तेथे जात नाही. फ्री वेच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, रस्त्यांची अवस्था कशी आहे, ते तपासून घ्यावे. त्या बाजूला ८ ते १० एफएसआय दिलेला आहे. विभागाने टीडीआरच्या धोरणासंदर्भात फेर विचार करण्याची वेळ आलेली आहे. मुंबईत आणखी किती गगनचुंबी इमारती बांधल्या जाणार आहेत, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा विभागाकडून दिल्या जात नाहीत. यासंदर्भात सर्व डाटा एकत्रित करून त्यासंदर्भातील माहिती समितीला देण्याची आवश्यकता आहे. तसेच सन्माननीय सदस्यांकडून सूचना घेण्याची गरज असून विभागाने मुंबई शहारातील टीडीआर धोरणाचा आढावा घेण्याची

आवश्यकता असून नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हदीत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे कायदेशीर करण्याची तरतूद कायद्यात केलेली आहे. त्यानुसार नियम तयार केले आहेत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून निवडणुका आल्या की, बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. रस्ते खूप लहान आहेत आणि वाहानांची संख्या खूप वाढलेली आहे. काही बेकायदेशीर बांधकामे नियमित केली पाहिजेत, याबाबत दुमत नाही. नगरपालिकेच्या हदीत १५ फुटाचा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला लागून घर बांधले आहे, ते बांधकाम नियमित करावयाचे म्हटले तर तो रस्ता लहान करावा लागणार आहे. रस्त्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्याच्या लगत असणारी बांधकामे तोडली पाहिजे, या अनुषंगाने समितीला माहिती देण्यात यावी.

याबाबात विभागीय अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, नियम क्रमांक ६ मध्ये असे म्हटले आहे की, अनधिकृत बांधकाम प्रशमित म्हणून केळाही विचारात घेता येईल. रस्ते, लोहमार्ग, मेट्रो लंबाकृती आरक्षणाकरिता राखीव जमिनीवर उक्त आरक्षण विधि प्रक्रियेनुसार बदलले असेल किंवा बदल केल्याशिवाय काही करता येणार नाही. अनधिकृत बांधकामे काढण्याचे अधिकार चीफ ऑफिसर यांना आहेत. त्यानुसार नगरपालिका रस्ता किंती फुटाचा करावा ते ठरविणार आहे. त्यानुसार दंड भरून ते कायदेशीर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केवळ ठराव करून काहीही होणार नाही. कलम ३७ ची प्रक्रिया पार पाडून शासनाने मान्यता दिली तर रस्ते होणार आहेत.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, शासनाने कायदा केलेला आहे. दवाखाना किंवा शाळेच्या बाजूला अनधिकृत बांधकाम केलेले असेल तर त्याला परवानगी देता कामा नये. ती अनधिकृत बांधकाम पाडलीच पाहिजे. आता जे आरक्षण केलेले आहे ते कायमच राहणार आहे. कायद्यात अनधिकृत बांधकाम होऊ नये, अशा प्रकारची तरतूद करण्याची गरज आहे. जर अनधिकृत बांधकाम चीफ ऑफिसर किंवा वॉर्ड ऑफिसरच्या हदीत झाले असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, बेकायदेशीर बांधकाम होऊ नये म्हणून तरतूद केलेली आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार कार्यवाही केलेली आहे.

समितीने अशी विचारणा केली की, अनधिकृत बांधकामासंदर्भात स्थापन केलेल्या समितीत कोण कोण सदस्य आहेत? महानगरपालिकेच्या बाबतीत समिती आहे ते ठीक आहे. परंतु, नगरपालिका आणि खेड्याच्या बाबतीत काय धोरण आहे? समितीमध्ये नगरपालिकेचे सदस्य आहेत काय? यामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नाही, असे दिसून येत आहे. तसेच समितीने कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत?

विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. नागरी भागातील बांधकामाबाबत समितीने शिफारस केलेली आहे. समितीमध्ये संचालक नगरपालिका, प्रशासन, मुंबई, मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद, मुख्याधिकारी, कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे सदस्य आहेत. शिफरशीमध्ये अनधिकृत बांधकामाचे प्रकार व व्याप्तीची माहिती दिलेली आहे. महसूल विभागाशी निगडित बाबींचे उल्लंघन झाल्याचे निर्दर्शनास आले आहे. जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातील बांधकामाची माहिती दिलेली आहे. अनधिकृत बांधकाम होण्याची कारणे दिलेली आहेत. वेगाने होणारे नागरिकरण, रोजगाराच्या संधीची उपलब्धता, जागेच्या वाढत्या किंमतीची माहिती दिलेली आहे.

तसेच नियोजन प्राधिकरणांच्या हदीमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे पाडणे हा सकारात्मक उपाय होत नसून, अशी बांधकामे प्रशमन शुल्क आकारुन प्रशमित करण्याशिवाय प्राप्त परिस्थितीत पर्याय दिसून येत नाही. तथापि, सरसकटपणे अशी सर्व बांधकामे प्रशमित केल्यास, ते कायद्याच्या, नियोजनबद्द व सुनियोजित विकासाच्या विरुद्ध होईल. परंतु कायद्याच्या चौकटीत राहून काही बांधकामे शिथिलता देऊन किंवा प्रशमन शुल्क आकारुन नियमित करता येऊ शकतील. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ हा अधिनियम सुनियोजित विकासास व अधिकृत बांधकामास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे. या अधिनियमान्वये अनधिकृत बांधकाम कशाप्रकारे हाताळावेत यासंबंधी तरतुदी समाविष्ट असून, अधिनियमाचे कलम १४३ अन्वये अशी बांधकामे नियोजन प्राधिकरणास प्रशमित करण्याचे देखील अधिकार आहे. याचा विचार करता अनधिकृत बांधकामे प्रशमित करण्याचा विचार करणे संयुक्तिक ठरेल. अशा शिफारशी उक्त समितीने केल्या आहेत.

समितीने अशी विचारणा केली की, कम्पाऊंडिंग फी घेऊन अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे ठरविले आहे. त्याचा वेगाने होणाऱ्या नागरिकरणामध्ये समावेश होतो काय ? यावर कोणत्याही उपायोजना होत नाहीत, लोकसंझेचे विक्रेतांकरण विचार केलेला आहे काय, त्यांची जेवढी कार्यकक्षा आहे, तेवढ्यातच शिफारशी केलेल्या आहेत, नियम केलेले आहेत. सभागृहापुढे हे नियम केवळ सादर केले आहेत ? तसेच त्याची अंमलबजावणी सुरु आहे काय ? सभागृहापुढे नियम ठेवावे लागणार आहेत. त्याची अंमलबजावणी झालेली आहे किंवा कसे ?

त्यावर विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, नियोजन करताना त्याबाबतचा विचार करावा लागणार आहे. समितीने त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. सभागृहापुढे नियम सादर केले जाणार आहेत. यासंदर्भात अहवाल प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकांनी जाहीराती दिलेल्या आहेत. जाहीरात देऊन अर्ज मागविले आहेत.

समितीने अशी विचारणा केली की, नियमाची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे आणि नियमात कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत ? त्यावर विभागीय प्रतिनिधींनी अशी माहिती दिली की, राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नियम लगेच त्या अंमलात आणल्या जाणार आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम १५८ मधील तरतुदीचे पालन करून केलेले आहे. राजपत्रात प्रसिद्ध करण्यापूर्वी विधिमंडळातील दोन्ही सभागृहांपुढे ठेवणे बंधनकारक आहे.

समितीने असे निर्दर्शनास आणले की, समितीमध्ये लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक नगरसेवकांचा समावेश केलेला नाही. प्रत्येक विभागात कायदा तयार झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत नियम तयार केले जातात. त्यानंतर मंत्री महोदयांची स्वाक्षरी झाल्यानंतर कायद्यामधील नियम लागू होतात. विभागात उप नियम करताना एक सल्लागार समिती असली पाहिजे आणि त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश असला पाहिजे. मग त्यामध्ये थोडासा व्यवस्थितपणा येणार आहे. विभागाकडे ६ हजार हरकती, सुधारणा आणि सूचना आलेल्या आहेत. याबाबतचे वर्गीकरण करून त्याबाबतची माहिती द्यावी. त्यावर यामध्ये दोन पद्धतीच्या सुधारणा आलेल्या आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते. एक कट ॲफ डेट वाढविण्याची होती. परंतु, ती त्यांनी अतिशय स्ट्रीकट केलेली आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी घेतलेली आहे. दुसरे रेडीरेकनरच्या दराबाबत होते,

रेडीरेकनरमध्ये ५० टक्के शुल्क आकरावयाचे आहे. अशा दोन सूचनांचा समावेश या ६ हजार सूचनांमध्ये आलेला आहे, याबाबतची माहिती तसेच आरक्षणाबाबत देखील माहिती देण्यात यावी. १० वर्षांपासून अनेक जमिनी पटीक आहेत. तुळजापूरमध्ये अनेक जमिनीवर आरक्षण लावण्यात आलेली आहेत. यासंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. आर्थिक तरतुद नसेल तर आरक्षण कोणत्या आधारे देण्यात येते याबाबतची माहिती देण्याबाबत समितीने सूचित केले.

समितीने दिनांक १९ जून, २०१८ रोजीच्या बैठकीत अधिसूचनेवर विचारविनिमय केला व काही मुद्दे उपस्थित केले.

सदरहू साक्षीच्या वेळी प्रश्नित संरचना या अधिसूचनेत व्याख्या केली आहे काय ? प्रश्नित संरचना हा शब्द सर्वसामान्य लोकांना समजणार नाही. डेफिनेशन करताना खंड ४ च्या (ग) मध्ये “प्रश्नित संरचना” याचा अर्थ, या अधिनियमाच्या कलम-२ च्या खंड (५-अ) अन्वये व्याख्या करण्यात आलेली प्रश्नित संरचना, असा आहे. याबाबत खुलासा करण्याबाबत समितीने सूचित केले.

त्यावर विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, प्रशमित संरचनाची व्याख्या कायद्यातच केलेली आहे. प्रशमित म्हणजे कंप्याऊंडेड असा शब्द वापरण्यात आलेला आहे. शासकीय मराठी भाषेतील शब्द वापरण्यात आलेला आहे. हा शब्द आताच वापरण्यात आलेला नसून पाच वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय झाला त्यावेळी कायद्यात बदल करण्यात आला होता, तेव्हा देखील प्रशमित शब्द वापरण्यात आला होता. नियमित आणि प्रशमित यामध्ये फरक आहे. म्हणून तो प्रशमित शब्द वापरण्यात आलेला आहे. जे नियमानुसार आहे ते नियमित केले तर ते कायमस्वरूपी नियमित होते. नियमात व कायद्यात बसते ते नियमित करण्यात येते. प्रशमित संरचना म्हणजे जे स्ट्रक्चर, इमारत, एखादी खोली किंवा बांधकाम अस्तित्वात असेपर्यंत त्याला संरक्षण आहे, त्यानंतर संरक्षण नाही, असा या दोन शब्दांमधील फरक आहे.

समितीने असा प्रश्न विचारला की, याची व्याप्ती मोठी आहे, महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती या सर्वांना हा नियम लागू आहे. पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये जे बांधकाम केले त्याचा देखील यामध्ये समावेश आहे काय ?

याबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, या विषयात दोन बाजू आहेत. नियमित करण्याचा एक भाग आहे. सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांनी प्रथमतः नियमित करण्याचा पर्याय अवलंबिला पाहिजे. एखादे बांधकाम केवळ परवानगी घेतली नाही म्हणून अनधिकृत असेल, परवानगी घेतली असती तर त्यांना ती मिळाली असती, अशी खूप बांधकामे असतात. त्यावेळी ग्रामपंचायत होती व बांधकाम करून टाकले. नियमित परवानगी मागितली असती तर त्यांना ती मिळाली असती. अशा बांधकामांना नगरपालिकेने नोटीस देऊन संबंधितांनी सेक्षण ४३ व ४४ खाली अर्ज करून नियमित करणे योग्य आहे. विभागाने सर्व संबंधितांना अशा सूचना दिल्या आहेत की, प्रथम नियमित करण्याचा पर्याय वापरण्यात यावा. नियमित होत नसेल तर प्रशमित करण्याचा निर्णय घ्यावा. सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये हे नियम लागू आहेत. ग्रामीण भागासाठी हा नियम पाच वर्षे अगोदर लागू केलेला आहे.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानगी नाही, त्यांनी अतिक्रमण केलेले आहे. ते दुरुस्त करता येते काय ? विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण केले असेल तर ते नियमित करता येणार नाही, कारण जमिनीची मालकी त्यांच्याकडे नसते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जमिनीवर अतिरिक्त बांधकाम केले असेल ते प्रशमित किंवा नियमित होऊ शकते. सरकारची किंवा इतर कोणत्याही विभागाची जमीन असेल किंवा इतर कोणाच्याही जमिनीवर बांधकाम केले असेल तर त्यांची सहमती किंवा एनओसी मिळाली

तर ते बांधकाम प्रशमित होऊ शकते. अतिक्रमण नियमित करण्याचे महसूल विभागाचे वेगळे नियम आहेत त्याच्या अखत्यारित झाले तर तो वेगळा प्रश्न आहे. हे नियम फक्त बांधकामाबाबत आहे.

समितीने अशी विचारणा केली की, काही ठिकाणी असे झाले आहे की, परवानगी न घेता अतिक्रमण केले व बांधकाम परवानगी देखील घेतलेली नाही. ते कोणत्या कक्षेत बसतील. अशा बांधकामधारकांकडून दोनदा कर घ्यावयाचा आहे काय ? विभागीय अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, अगोदर अतिक्रमण नियमित करावे लागेल त्यानंतर अनधिकृत बांधकाम प्रशमित किंवा नियमित करावे लागेल. कोणता कर घ्यावा, कोणत्या गोट्ठोंची पूरता झाली नसेल व कोणत्या बाबी क्षमापित करावयाच्या आहेत, त्याअनुषंगाने किती दंड लावता येईल हे नमूद केलेले आहे. त्याउपर नगरपालिकांना अशीही सवलत दिली आहे की, त्यांच्या विशिष्ट शहरांमध्ये वेगळी परिस्थिती आहे व त्यांना दंड काही प्रमाणात कमी करायचा असेल आणि तसा प्रस्ताव शासनाकडून त्याला मान्यता देण्यात येईल.

समितीने ॲडव्हर्स पजेशनचे प्रनिस्पल यासाठी लागू होते काय ? निवासी वापरासाठी एखादी सरकारी जमीन १२ वर्षांच्या कालावधीनंतर त्या व्यक्तीच्या कब्जात, दाव्यात व अतिक्रमणात आहे, त्यावर त्या व्यक्तीने घर बांधले आहे किंवा त्याच्याकडे ती जमीन ३० वर्षांपासून आहे. याबाबत माहिती देण्याबाबत सांगितले असता विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, मालकीबाबत नगर विकास विभागामार्फत काही कारवाई करता येत नाही. सरकारची मालकी असेल व त्यावर अतिक्रमण झाले असेल तर ते अगोदर महसूल विभागाच्या नियमानुसार जमिनीवरील ताबा अधिनियमित करावा लागेल. तो, डव्हर्स पजेशनच्या माध्यमातून किंवा आणखी कोणत्या पद्धतीने होईल. तदूनंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्याअंतर्गत या नियमाचा आधार घेता येईल.

समितीने पुढे अशी विचारणा केली की, जिल्हा आराखड्या नुसार रस्त्यावरील अतिक्रमणाचे प्रमाण जास्त आहे, असे अतिक्रमण नियमित करण्याचे अधिकार कायद्याने नगरपालिकेला दिलेले आहेत काय ? विभागीय अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, शक्यतो जेथे लिनियर रिझर्व्हेशन आहे, रस्ता किंवा पाईपलाईनसाठी आरक्षण टाकले असेल तर जोपर्यंत पर्यायी रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्या जागेवर ती बांधकामे नियमित करु नये, असे नियमात नमूद केले आहे.

समितीने अशी विचारणा केली की, या अधिसूचनेबाबत विभागाने हरकती व सूचना मागविल्या आहेत काय, त्या किती आल्या होत्या व त्यांचे स्वरूप काय होते. विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, साधारणपणे सहा हजार हरकती व सूचना आल्या होत्या त्यांचे साधारण स्वरूप काय होते त्याची माहिती उपलब्ध आहे.

(१) अनधिकृत बांधकामे प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्याचा दिनांक ३१ मार्च २०१७ असा निश्चित करण्यात यावा अशी सूचना आली होती. परंतु कायद्यात ती ३१/१२/२०१५ अशी आल्यामुळे त्यामध्ये बदल करू शकत नाही.

(२) दुसरी सूचना अशी होती की, आरक्षणातील सर्व बांधकामे नियमानुकूल करावी. आरक्षणातील बांधकामाबाबत प्रसिद्ध नियमावलीमधील नियम क्रमांक ५ (बी,सी व डी) मध्ये जी तरतूद करण्यात आली, त्या नियमांचे जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत त्याबाबत निर्णय घेता येत नाही.

(३) तिसरी सूचना अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा दंड कमीत कमी आकारावा अशी होती. त्याबाबत अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रेशर येणार आहे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निधी असायला हवा. त्यांना किमान उत्पन्न मिळायला हवे त्या अनुषंगाने जी तरतूद करण्यात आली ती योग्य वाटली त्यामुळे त्यात बदल करण्यात आलेला नाही.

(४) चौथी सूचना अशी होती की, वर्गीकृत रस्त्यालगत झालेल्या बांधकामाबाबत रस्त्याच्या मध्यापासून सोडावयाच्या अंतरामध्ये सवलत देण्यात यावी. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित असल्यामुळे याबाबत स्वतंत्रित्या विचार करता येणार नाही. त्यांनी जर रस्त्याच्या मध्यापासून कमी अंतर सोडण्यास ना हरकत दिली तर त्याबाबत विचार करता येऊ शकेल.

समितीने अशी विचारणा केली की, नेशनल हायवेला अंतराची मर्यादा कायम असते ती कमी कशी करता येईल. यावर विभागीय अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, यामध्ये दोन भाग येतात एक बिल्डींग लाईन व दुसरी कंट्रोल लाईन असते. बिल्डींग लाईनमध्ये काहीच करता येत नाही. कंट्रोल लाईनमध्ये सवलत देण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या ३० वर्षापासून महसूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे काही प्रकरणे महसूल विभागाकडे येतात व त्या प्रकरणांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने प्रकरण निहाय मान्यता दिली जाते. याबाबत शासनाने अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्या समितीमध्ये नगर विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आहेत. नेशनल हायवे, स्टेट हायवे व एमडीआर या सर्व रस्त्यांसाठी बिल्डींग लाईन व कंट्रोल लाईन वेगवेगळी असावी का एक असावी, ती किती असावी यासंदर्भातील अंतिम निर्णय पुढील एक ते दोन महिन्यात होईल. सीआरझेड-वन मध्ये बांधकामे नियमित करता यावी अशी एक विनंती करण्यात आली होती. यामध्ये सीआरझेड-वन मध्ये कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसल्यामुळे याबाबत विचार करता येणार नाही.

मोडकळीस आलेल्या इमारती किंवा धोकादायक इमारती नियमित करता येणार नाहीत हा नियम नवी मुंबई क्षेत्रापुरता वगळण्यात यावा अशी सूचना होती. याबाबत मोडकळीस आलेल्या इमारतींना प्रशमित करण्याचा विचार करणार नाही कारण त्या इमारती पडणारच आहेत. त्यामुळे त्याबाबत विचार करता येणार नाही असे विभागीय प्रतिनिधीनी निर्दशनास आणले.

समितीने अशी विचारणा केली की, मोडकळीस व धोकादायक इमारतींना प्रशमित करता येणार नाही. परंतु एखाद्या इमारतीचे बांधकाम नियमित केल्यानंतर त्या इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करता येईल काय? विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, त्या इमारतीची दुरुस्ती करता येईल पण पुनर्बांधणी करता येणार नाही.

समितीने असा प्रश्न विचारला की, प्रशमित संरचनेच्या अनुषंगाने नगरपरिषदा व महानगरपालिकांच्या काही सूचना आलेल्या आहेत काय? विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, काही नगरपरिषदा किंवा महानगरपालिकांच्या सूचना येत आहेत, उदा.नाशिक महानगरपालिकेने सहा महिन्याची मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दंड कमी करण्याची विनंती केली आहे. इतर नगरपालिकांकडून काही प्रस्ताव आले आहेत. हे सर्व प्रस्ताव एकत्र घेतले आहेत, त्यात काही सूचना आहेत त्यानुसार काही बदल करावे लागतील. उदा. एका ठिकाणी नियमात असे नमूद केले आहे की, टीडीआर किंवा प्रिमिअम एफएसआय घेऊन ३० टक्क्यांपर्यंत जास्त एफएसआय वापरला असेल तर तो नियमानुकूल करता येईल. लोकांचे असे म्हणणे आहे की, टीडीआर अँक्हेलेबल असेल तर त्याबाबत ३० टक्क्यांची मर्यादा का घालण्यात येते. ती मर्यादा काढून टाकण्याचा शासनाचा विचार आहे. अशा प्रकारच्या सूचनांचा विचार करून काही क्लेरिफिकेशन आता विभाग इश्यू करणार आहे.

समितीने अशी विचारणा केली की, असा ४० टक्के टीडीआर मान्य आहे, नगरपालिका क्षेत्रामध्ये रेडीरेक्नरच्या दरापेक्षा २० टक्के जास्तीची रक्कम भरली तर जास्तीचे बांधकाम करण्यास परवानगी मिळते. विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, टीडीआर आणि प्रिमिअम एफएसआय अशा प्रकारे दोन्ही धरून जेवढे नियमानुकूल करायचे असेल तेवढे करावे. शक्यतो कलम ५२ ए ऐवजी कलम ५२ मध्ये बांधकामे नियमित करून घ्यावीत.

समितीने अशी विचारणा केली की, जेवढी घरे अनधिकृत आहेत तेवढी घरे नियमित झाली तर जास्त सोईचे होईल. कारण ती बांधकामे स्वतःच्या मालकीच्या जागेवर आहेत. किरकोळ चुका त्यांनी केलेल्या असतील. एखाद्या वेळी बांधकामाची परवानगी घेतली नसेल किंवा परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केलेले असेल. अतिक्रमणासंदर्भात काय निर्णय घ्यावयाचा तो वेगळा विषय आहे. त्यावर

विभागीय अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, थोडे जास्त बांधकाम किंवा साईड मार्जिन ठेवलले नाही, रिअर मार्जिन कमी केले असे सर्व प्रकार शासन नियमित करू शकते. अतिक्रमणासंदर्भात जागेचा मालक दुसरा असतो त्यांनी संमती दिली तरच ती बांधकामे नियमित करता येतात.

समितीने अशी विचारणा केली की, महानगरपालिका व नगरपरिषदाच्या ढीपी मध्ये अंतर्गत रस्ते १५ फूटाचे निश्चित केलेले आहेत. त्या रस्त्यावर अतिक्रमण केले तर गुंठेवारीमध्ये त्या रस्त्यांची मालकी कोणाकडे जाणार ? नगरपालिकेने ठराव करून दोन चार इमारती नियमित केल्या. ढीपी शासनाने मंजूर केलेला आहे. रस्त्यांच्या बाबतीत तो रस्ता कमी करायचा असेल त्यासाठी शासनाची परवानगी घेतली पाहिजे काय ? त्यावर विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, रस्ता असेल तर त्यांची मालकी सार्वजनिक म्हणजे नगरपालिकेची असली पाहिजे. नियम ३७ खाली नगरपालिकेने प्रकिया पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठविला तर अशा प्रकरणाचा शासनाकडून विचार केला जातो.

नगरपालिका हदीत ज्या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, ट्रस्टी, शाळा किंवा आरोग्याच्या कारणासाठी असतील त्यामध्ये बदल करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल. ज्या जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत त्या जागावर पाच ते सात वर्ष काहीही केले जात नाही, याबाबत समितीने विचारणा केली, त्यावर विभागीय अधिकाऱ्यांनी असा खुलासा केला की, सरकार आरक्षणाचे नियम ठरविते. इतक्या लोकसंख्येला इतक्या शाळा पाहिजेत, इतके दवाखाने व मैदाने पाहिजेत, त्यामध्ये हळूहळू बदल आहे. पूर्वी असे गृहित धरले जात होते की, शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या १५ टक्के होती टक्केवारी आता कमी झाली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नियमामध्ये बदल केले पाहिजेत, त्यासंदर्भातील कारवाई सुरु केली आहे. नियमाप्रमाणे अमुक लोकसंख्येला इतकी आरक्षणे ठेवावी लागतात, ती आरक्षणे ताब्यात घेण्याची आर्थिक ताकद नसते, त्यामुळे पाच ते दहा वर्ष त्या जागा तशाच राहतात.

समितीने असे मत मांडले की, १० वर्षे आरक्षण ठेवल्यामुळे त्यामध्ये मोठे नुकसान होते. गरज असेल तर आरक्षण ठेवायला पाहिजे. काही ठिकाणी आरक्षण ठेऊन ३५ वर्षे झाली आहेत, यासंदर्भात आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे सर्व आरक्षण व्यपगत होत आहेत. औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला आहे. १० वर्षां पेक्षा जास्त कालावधीच्या आरक्षणाबाबत कोणी कोटीत गेले तर त्यासंदर्भातील निकाल होत असून उच्च न्यायालयाकडून त्याप्रमाणे आदेश दिले जात आहेत.

याप्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, १० वर्षानंतर परचेस नोटीस द्यायला पाहिजे. नियम १२७ ची नोटीस देऊन ते आरक्षणात बदल करून आणत आहेत. १२७ ची नोटीस दिली व दोन वर्षात कारवाई केली नाही तर कायद्यानुसार ते व्यपगत होते. तसेच त्यांनी असे स्पष्ट केले की, कुवत नसताना आरक्षण दिले जात असून, ते विभागास मान्य आहे. गरज नसताना आरक्षण दिले जात असेल तर ते विभागास मान्य नाही. आता समावेशक आरक्षण आहे. थोडेसे बांधून द्या आणि एफएसआय घेऊन रिकाम्या प्लॉटवर बांधकाम करण्याची तरतूद केलेली आहे. टीडीआरसाठी तरतूद केल्या जात आहे किंवा शेजारच्या प्लॉटवर एफएसआय देण्यासाठी तरतूद केली जात आहे, यामुळे थोडासा तरी फरक पडणार आहे.

समितीने असा प्रश्न उपस्थित केला की, राज्यातील नागरी क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामाला प्रतिबंध घालण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमात तरतूद केली असूनही राज्यात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, यामागची कायणे काय आहेत. तसेच आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली प्रशमित संरचनेबाबत गठीत केलेल्या समितीने काही निरीक्षणे नोंदवून काही उपाययोजना सूचविल्या आहेत काय, त्यानुसार सदर अधिसूचनेत बदल केला आहे काय ?

यावर विभागीय प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, प्रशमित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार कायद्यात बदल केलेला आहे. पहिल्यांदा धोरण ठरविले होते. परंतु, माननीय न्यायालयाने धोरण करता येणार नाही असे सांगितल्यामुळे शासनाने कायद्यात बदल केला. त्यानंतर नियम केले. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भातील जे बदल होते ते महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यामध्ये आणि नगरपालिकेच्या कायद्यात बदल करण्यासाठी कायवाही केलेली आहे. यामध्ये अधिकार आणि सूचना वगैरे बाबींचा समावेश केलेला आहे.

समितीने महाराष्ट्र नगररचना (प्रशमित संरचना) नियमानुसार मुंबईतील व राज्यातील किती अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यात आले आहे, याबाबतचा तपशील देण्याबाबतची सूचना केली असता याबाबतचा तपशील विभागाकडे नाही, असे विभागीय प्रतिनिधींनी सांगितले, तसेच नियम प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून अर्ज मागविण्यासाठी ६ महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकांनी अर्ज मागविले होते. मुंबई महानगरपालिकेने अजून अर्ज मागविले नाही. तसेच काही महानगरपालिकांनी मुदतवाढ मागितलेली आहे. अर्ज घेतल्यानंतर नगरपालिका किंवा महानगरपालिकेला नियमामध्ये काही बदल करावयाचे असल्यास ते शासनाकडे पाठवून मान्यता घेतल्यानंतर पुढील कायवाही करावयाची आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड

महानगरपालिकेने प्रस्ताव दिलेला आहे. यामध्ये त्यांनी दंड कमी करून मागितलेला आहे. यास मान्यता दिल्यानंतर त्यांना महिनाभरात कळविले जाणार आहे. त्या ठिकाणी ५० ते ६० हजार अनधिकृत बांधकामे झालेली असावीत असा अंदाज आहे. ६ महिन्यात अर्ज मागविण्यासाठी आणि त्यानंतर पुढील १ वर्ष प्रशमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणार आहे.

समितीने असे मत मांडले की, नियोजन प्राधिकरण नसल्यामुळे नगरपालिका जबाबदार असतात आणि नगर नियोजन अधिकाऱ्याची पदे मंजूर आहेत, पण ती भरलेली नाहीत. हे त्याचे एकमेव कारण आहे. यासंदर्भात शासनाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रथा सुरु आहे. अनधिकृत बांधकामच होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी नियमामध्ये तरतूद करावी, अशी समितीची सूचना आहे. त्यावर विभागीय अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, समितीचे मत १०० टक्के बरोबर आहे आणि त्यानुसार बदल सुचविले आहेत, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. यामधील बदल समितीला सादर केले जाणार आहेत.

नगरपालिकांना यंत्रणा देणे, जिल्हाधिकारी यांना अधिकार देणे, बांधकाम परवाना ऑनलाईन करणे, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी बोर्ड लावण्याचे बंधनकारक आणि अनधिकृत बांधकाम चालू असेल तर ते तोडून टाकण्याच्या तरतूदीचा समावेश केला जात आहे. यामुळे अनधिकृत बांधकामाना थोडासा आळा बसणार आहे. यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. त्या ठिकाणी देखील सर्व मुद्दे मांडावे लागणार आहेत. यामध्ये जे बदल केले आहे ते, समितीच्या निर्दर्शनास आणून दिले जाणार आहेत.

समितीने असे मत मांडले की, अनधिकृत बांधकाम भविष्यात नियमित करून मिळणार आहे, अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. यापूर्वी १९९९ आणि २००० सालामधील अनधिकृत बांधकामे नियमित झालेली आहेत. नगरपालिकेतील अधिकारी अनधिकृत बांधकामासंदर्भात केवळ नोटीस देतात पण कारवाई करीत नाहीत, अशी वस्तुस्थिती नेहमीच पहायला मिळते. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अतिक्रमणांमध्ये वाढ झालेली आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक ३१.१२.२०१५ किंवा त्या पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना कम्पाऊंडिंग स्ट्रक्चर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तथापि सदर शासन निर्णयामध्ये चालू रेडीरेकनरप्रमाणे दराच्या ५० टक्के तडतोड शुल्क भरून अनधिकृत बांधकामे नियमित करावयाची

रक्कम ही सर्वसाधारण इमारत बांधकामाच्या खर्चा इतकी येत आहे. त्यामुळे रेडीरेकनर दराची १० टक्के इतकी तडजोड शुल्क भरून घेऊन अनधिकृते बांधकामे नियमित करणेकामी इचलकरंजी नगरपालिकेकडून कौन्सील ठराव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावा, अशी सन्माननीय सदस्यांनी सूचना केलेली आहे.

यावर विभागीय प्रतिनिधींनी असे सांगितले की, नगरपालिकाचे एवढ्या कमी रक्कमेत ते संरक्षित करून देण्यासाठीचे म्हणणे असेल आणि त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी इतर ठिकाणाहून पैसा घेऊ असे नगरपालिकेचे म्हणणे असेल तर विभागास ते मान्य करता येईल.

नियोजन प्राधिकरणामध्ये सदस्य कोण आहेत ? अशी विचारणा समितीने केली त्यावर विभागीय प्रतिनिधींनी असे सांगितले की, नगरपालिकेतील सर्वसाधारण सभा ही नियोजन प्राधिकरण असते. नगरपालिका नियोजन प्राधिकरण असल्यामुळे त्यांच्या सर्वसाधारण सभेलाच ते अधिकार आहेत. यामधील काही कलमांतर्गत मुख्याधिकारी किंवा आयुक्तांना अधिकार दिले आहेत. नियोजनाचे अधिकार हे सर्वसाधारण सभेला आहेत.

समितीने अशी माहिती विचारली की, अनधिकृत बांधकामे झालेली असतील तर त्यासाठी दुप्पट कर आकारणी करावी, अशी तरतूद आहे. ७ वर्षांनंतर अशी बांधकामे नियमित होणार आहेत, अशी देखील तरतूद आहे. त्यावर विभागीय प्रतिनिधींनी अशी माहिती दिली की, मालमत्ता कर दुप्पट आकारण्याची तरतूद नगरपालिका कायद्यातील आहे. ७ वर्षांनंतर आपोआप बांधकाम नियमित होते, अशी कायद्यात तरतूद नाही.

समितीने अशी माहिती विचारली की, दुप्पट कर आकारण्याची अंमलबजावणी काही नगरपालिकांनी केलेली आहे. नगरपालिकांना अनधिकृत बांधकाम पाडण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात माननीय न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा अधिकार आहे. न्यायालयात जी प्रकरणे दाखल आहेत, त्याबाबतीत कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत ?

यावर विभागीय प्रतिनिधींनी अशी माहिती दिली की, कायद्यामधील तरतूदी जुन्या असून, त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. अनधिकृत बांधकाम चालू असेल किंवा एकदा बांधकाम पाडल्यानंतर पुन्हा तेच बांधकाम सुरु असेल तर त्याला २४ किंवा ४८ तासाची नोटीस पुरेशी असावी. अन्यथा कायद्यात ७ किंवा १० दिवसाचा कालावधी असतो, नोटीस दिल्यानंतर स्टे मिळतो. याएवजी माननीय उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने हा बदल केला जात आहे.

अभिग्राय व शिफारशी :-

राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना निर्बंध घालण्याकरिता शासनाने आयुक्त, वृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. सदर समितीने त्याबाबतचे धोरण निश्चित केले. तथापि, सदर धोरण कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने सुधारीत धोरण तयार करण्यात आले ते सुद्धा संविधानाच्या अनुच्छेद १४ शी सुसंगत नसल्याचे मत न्यायालयाने नोंदविले व त्या कार्यवाहीस अनुमती नाकारली. त्यानंतर सदर धोरणात सुधारणा करण्यासाठी मालकाने किंवा भोगवटादाराने प्रशमन आकार पायाभूत सुविधा आकार व अधिमूल्य भरल्यानंतर प्रशमित संरचना म्हणून अशा संरचना घोषित करून ती अनधिकृत विकासकामे विकास नियंत्रण विनियमांशी सुसंगत आहेत अशी अनधिकृत विकास कामे दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ रोजी किंवा त्यापूर्वी केलेली असतील त्यांचे नियमाधीन करण्याबाबत नियोजन प्राधिकरणाकडून राज्य शासनाला विनंती करणे, तसेच त्यांच्या संबंधित अधिकारितेत पार पाडलेल्या अनधिकृत विकास कामांवर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमात सुधारणा करण्यात आली व त्यानुसार सदर नियम तयार करण्यात येऊन ते दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ रोजी किंवा त्यापूर्वी स्थानिक प्राधिकरणे/नियोजन प्राधिकरणे यांचे कार्यक्षेत्रातील तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ११३ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या नवनगर विकास प्राधिकरणांच्या अधिकार क्षेत्रात करण्यात आलेल्या अनधिकृत विकास कामांना लागू करण्यात आले. व त्यात प्रशमित संरचना म्हणून अनधिकृत विकास कामे घोषित करतेवेळी नियोजन प्राधिकरणाने विचारात घ्यावयाचे निकष अनधिकृत विकास कामाचे प्रकार अधिनियमाच्या कलम ५२-अ अन्वये प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्याकरिता विचारात घ्यावयाच्या व न घ्यावयाच्या बाबी, तसेच जी विकास कामे विकास विनियमांचा भंग करून निवासी किंवा वाणिज्यीक किंवा सार्वजनिक निम सार्वजनिक किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये करण्यात आली आहेत त्यांचा प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्याकरिता करावयाचा अर्ज त्याबाबत आकारावयाचे शुल्क इत्यादी नियमांचा अंतर्भाव सदर अधिसूचनेत करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती घेत असताना समितीच्या असे निर्दर्शनास आले की, एखाद्या ठिकाणी परवानगी न घेता अतिक्रमण केले व बांधकाम परवानगी देखील घेतली नाही अशी बांधकामे नियमित किंवा प्रशमित करावी लागतील व तसे करताना कोणत्या बाबी क्षमापित करावयाच्या दंड किती लावायचा याबाबी नियमात नमूद करण्यात आली असून त्याअन्वये अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रथा सुरु झाली आहे. अशी अनधिकृत बांधकामे टप्प्याटप्प्याने नियमित होत आहे. परिणामी राज्यात

अनधिकृत बांधकामाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे व अशा प्रकारची बांधकामे करणाऱ्याच्या मनात अशी भावना निर्माण होत आहे की भविष्यात आपण केलेली अनधिकृत बांधकामे ही टयाटप्प्याने नियमित होणार आहेत, त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कायद्याचे किंवा नियमाचे पालन करण्याची आवश्यकता नाही.

तथापि, अशा प्रकारची बांधकामे का होतात नियोजन प्राधिकरण कुठे कमी पडते. प्राधिकरणाकडे आवश्यक असणारे तज तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा कसे इत्यादी प्रश्न उपस्थित होतात तसेच प्राधिकरणाकडून एखाद्या जागेवर आरक्षण टाकल्यानंतर त्या जागेची खरेदी संबंधित शासकीय यंत्रणेकडून काही कारणास्तव केली जात नाही त्यावेळी अशा जमिनी पडून राहतात त्यामुळे जमीन मालकास देखील त्या जमिनीचा वापर अथवा विकास करता येत नाही. आरक्षण कालावधी संदर्भात योग्य ती सुधारणा करणे आवश्यक असून उपरोक्त सर्व बाबींचा अभ्यास करून शहरी व ग्रामीण भागाचा नियोजित विकास व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा संबंधित अधिनियमात तसेच नियमात करण्यात याव्यात, अशी शिफारस समिती शासनास करीत आहे याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती एक महिन्यात सादर करण्यात यावी.

समितीच्या पुढे असे ही निर्दर्शनास आले की, नियोजन प्राधिकरणाने जागावरचे आरक्षण निश्चित केल्यानंतर ज्या कारणांसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे ते काम विहित कालमर्यादेत सुरु होत नाही. अशा जागा वर्षानुवर्षे अशाच पडून राहतात. यासंदर्भात टीडीआरची संरचना आणली आहे. तथापि त्यामुळे महानगरपालिकाच्या हड्डीमध्ये टीडीआर माफिया तयार झाले आहेत. त्याचा परिणाम अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधावर झाला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून त्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात स्थापन केलेल्या समितीत लोकप्रतिनिधीचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे विभागीय स्थरावर सदर नियमांची अंमलबजावणी करतांना लोकप्रतिनिधींची एक सल्लागार समिती गठित करण्यात यावी अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती एका महिन्यात सादर करण्यात यावी.

समितीसमोर राज्यातील विविध नगरपालिकांकडून त्याच्या हड्डीत झालेले अनधिकृत बांधकाम सदर नियमानुसार प्रशमित करताना नियमानुसार आकारावयाच्या दंडात्मक रकमेत सुट देता येईल किंवा कसे असा प्रश्न उपस्थित झाला असता. अशा प्रकारची सुट देताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची आर्थिक क्षमता देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यातील सर्वच शहरातील परिस्थिती वेगळी असल्याने एखाद्या प्राधिकरणास त्यात सुट द्यावयाची असल्यास त्याबाबतच्या प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल.

समितीच्या असे ही निर्दर्शनास आले की, राज्यात अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रथा सुरु झाली आहे. तथापि, अनधिकृत बांधकामच होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने अस्तित्वात असलेल्या नियोजन प्राधिकरणाने पूर्ण कार्यक्षमतेने कार्यवाही करणे आवश्यक असून सदर प्राधिकरणाच्या प्रभावी कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणारे तांत्रिक मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून प्राधिकरणाच्या बळकटीकरणासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात यावी, अशी शिफारस समिती शासनास करीत आहे व शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती एका महिन्याच्या आत समितीस देण्यात यावी.

(चार)

परिशिष्ट - एक

पारिशिष्ट - एक

अधिसूचना सभागृहसमारे ठेवप्रथम तसेच उपविधान समितीस माहिती पाठविधास विभागास झालेला विळंब दर्शविणारे विवरणाप्रम.

| अ. क्र. | अधिसूचना क्रमांक | विभागाचे नाव | अधिसूचनेचा विषय | विभागाकडून आधिसूचनेचा केलेल्या दिनांक | विभागाकडून दोहरी समाहितासमार जु. एती व स्थानक्रमांक | विभागाकडून दोहरी समाहितासाठी टेक्यायसाठी अधिसूचना पाठविधास झालेला विळंब वर्ष, महिने, दिवस शाल्याचा दिनांक | समितीसमार विवाराई टेक्यायसाठी अधिसूचना पाठविधास विभागाकडून झालेला विळंब | |
|-----------|------------------------------|---|--|--|--|---|---|---------|
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | |
| (१) (१२७) | उच्च व तंत्र शिक्षण विभाग | महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदविका तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन), (सुधारित) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टीईए-२०१८/ (प्र.क्र.१०३/१२) /तांत्रि-५, दिनांकित ५ जून, २०१८. | राज्यात ग्रसिद्ध केलेल्या दिनांक ५/६/२०१८ | १७/७/२०१८ | वर्ष | महिने | दिवस | २७ दिवस |
| (२) (१२८) | उच्च व तंत्र शिक्षण विभाग | महाराष्ट्र विनाअनुदान खालील व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदविका तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन), (सुधारित), नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टीईए-२०१८/ सी.आर.२८/टीई-५, दिनांकित ५ जून, २०१८. | ग्रसिद्ध केलेल्या दिनांक ५/६/२०१८ | १७/७/२०१८ | वर्ष | महिने | दिवस | २७ दिवस |
| (३) (१२९) | उच्च व तंत्र शिक्षण विभाग | महाराष्ट्र विनाअनुदान खालील व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदविषेष तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन), (सुधारित), नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टीईए-२०१८/ सी.आर.२८/टीई-५, दिनांकित ५ जून, २०१८. | ग्रसिद्ध केलेल्या दिनांक ५/६/२०१८ | १७/७/२०१८ | वर्ष | महिने | दिवस | २७ दिवस |

परिशिष्ट - एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|-----|-------|--|--|------------|------|-------|----------------|
| (४) | (१४०) | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग | महाराष्ट्र अनुशृंखित जाती, विमुक्त जाती, भटकवा जाती, ३/७/२०१८ इतर माणसर्वां व विशेष माणस प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचा पडलाळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक संबोधीसी/१०/२०१७/प्रक्र.२१४/मारक. दिनांकित | ११/७/२०१८ | वर्ष | महिने | दिवस २७ दिवस |
| (५) | (१४१) | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग | महाराष्ट्र अनुशृंखित जाती, विमुक्त जाती, भटकवा जाती, ३/७/२०१८ इतर माणसर्वां व विशेष माणस प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचा पडलाळणीचे विनियमन) (दुसरी सुधारणा) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक संबोधीसी/१०१६/प्रक्र.२१३/मारक. दिनांकित | ११/७/२०१८ | वर्ष | महिने | दिवस |
| (६) | (१४२) | गृह विभाग | महाराष्ट्र कागाह (मुंबई संचित व अभिवृच्छन रजा) (सुधारणा) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एमआयएस १३१२६/प्रक्र.६६६/१५/पीआरएस-३, दिनांकित १६ एप्रिल, २०१८. | १६/४/२०१८ | वर्ष | महिने | दिवस ७६ दिवस |
| (७) | (१४३) | वित विभाग | महाराष्ट्र मूल्यवर्तन कर अधिनियम, २००२ च्या कलम १ च्या उम कलम (१) क्वारे उक्त अधिनियमस जोडलेल्या असुदूरी “ ख ” मध्ये केलेली सुधारणा प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मूल्यक. १५२९/प्रक्र.१२६ (अ)/ कराऱ्यान-२, दिनांकित २४ अंगारट, ३०१७. | २४/८/२०१७ | वर्ष | महिने | दिवस ३२८ दिवस |
| (८) | (१४४) | कृषी, पशुसंवर्धन, दुष्कर्यवसाय विभाग व मत्तव्यवसाय (कृषी) विभाग | महाराष्ट्र कागप वी-विभागे (प्रख्यात), वितरण, विक्री व विक्रीचा किमतांचे निश्चयातिकरण याचे विनियम) नियम, २०१० प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक वियांग २००९/प्रक्र.०४/१५, दिनांकित १५ ऑक्टोबर, २०१०. | ३०/१०/२०१८ | वर्ष | महिने | दिवस २९३४ दिवस |

४१

परिषिष्ठ - एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|------------|---|---|-----------|------------|------|-------|---------------|
| (१) (१४५) | उद्योग, कुर्जा व कामगार (ऊन्जा) विभाग | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (सल्लागारांच्या नेपाळकाच्या अटी व शर्ती) (पहिली सुधारणा) विनियम २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमाक मर्विनिआ/ फ्रेगा/२०१८/०६७३, दिनांकित ३० मे, २०१८. | ३०/५/२०१८ | १३/११/२०१८ | वर्ष | महिने | दिवस १५२ दिवस |
| (१०) (१४६) | उद्योग, कुर्जा व कामगार (ऊन्जा) विभाग | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग [सौर आणि फवन ऊन्जा निर्मितीकरिता पुराणमुनान, काल व पर्याप्त निधारण (शेवड्युलिंग) आणि तकावतीची हिंशोबंधुती] विनियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमाक मर्विनिआ / प्रशासन/विनियम/२०१८/१०७, दिनांकित २० जुलै, २०१८. | २०/७/२०१८ | १३/११/२०१८ | वर्ष | महिने | दिवस १०५ दिवस |
| (११) (१४७) | उद्योग, कुर्जा व कामगार (ऊन्जा) विभाग | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (अपेल प्राधिकारी यांचे समार अपेल दण्डन करण्याची कायदपद्धती) (पहिली सुधारणा) विनियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमाक मर्विनिआ/लिगल २०१८/१०८, दिनांकित २३ जुलै, २०१८. | २३/७/२०१८ | १३/११/२०१८ | वर्ष | महिने | दिवस ९८ दिवस |
| (१२) (१४८) | उद्योग, कुर्जा व व कामगार (ऊन्जा) विभाग | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (मे.गिगाज्वेस्म इस्टेट प्रा.लि.च्या ऐपेली नोंदेज पार्क, टीरिमी इंडियल एरिया, ऐगांती, विकहा उपां, केंद्रीत माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाविषयक विशेष अधिक क्षेत्रात (आयटी) आयटीएस व एसईडी) लगू असलेल्या चौथा- वितरण प्रवान्याच्या विशिष्ट अटी) (इसी सुधारणा) विनियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमाक मर्विनिआ / तांत्रिक / परवाना अटी/जीईपीएल/२०१८/ १९५, दिनांकित २२ सप्टेंबर, २०१८. | २१/५/२०१८ | १३/११/२०१८ | वर्ष | महिने | दिवस ४७ दिवस |

परिषिक्त - एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) | (१३) |
|-------|-------|---|--|------------|------|-------|------|----------|------|------|------|------|
| (१४०) | (१४१) | शालेय शिक्षण विभाग | महाराष्ट्र खाजगी शाळेयताल कर्मचारी (सेवेचा शतार्थी) १६/१०/२०८८ (पहिला सुधारणा) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारे | २६/११/२०८८ | वर्ष | महिने | दिवस | २६ दिवस | .. | .. | .. | २६ |
| (१४१) | (१४२) | अधिसूचना क्रमांक वेतन ११४ / प्रक्र.२१४ / १४/ टोनटी-३, दिनांकित १६ ऑक्टोबर, २०८८. | | | | | | | | | | |
| (१४२) | (१४०) | उद्योग, कर्जाच कामगार (कामगार) विभाग | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अभिनेशमन २१/०८/२०८८ विभागातील अधिकारी / कर्मचारी (वार्करण, सेवामंत्री व फोटो) विरिन्यम, २०१३ प्रसिद्ध करणारी आधिसूचना क्रमांक आयडीसी २००८ / प्रक्र.१९७/ उद्योग-१५, दिनांकित २१ आगस्ट, २०८८ | २६/११/२०८८ | वर्ष | महिने | दिवस | ८१ दिवस | .. | २ | ११ | ४८ |
| (१४३) | (१४१) | महसूल व वन (महसूल) विभाग | भूमिमंसादान, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित प्ररपर्ह मिळवण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (भाराच्छ) सुधारणा नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी आधिसूचना क्रमांक एलक्ट्रॉन.१२/२०१३ प्रक्र.११० (भाग-१६)/ अ-२, दिनांकित २८ जून, २०८८. | ११/१/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | १०३ दिवस | .. | ५ | २३ | ४८ |
| (१४४) | (१४२) | गृहनिर्माण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा नियमक प्राधिकरण, अध्यक्ष, १७/४/२०१७ सदस्य, अधिकारी व इतर कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्त) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक रिड्या. २०१६/प्रक्र.७९/इव्यु-२, दिनांकित १७ एप्रिल, २०१७. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६२२ दिवस | १ | १ | ११ | ४८ |
| (१४५) | (१४३) | गृहनिर्माण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा नियमक प्राधिकरण (वार्षिक ४/२०१७ लेखा विवरणपत्राचे नमूने व वार्षिक अहवाल) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक आरंध. २०१६/प्रक्र.१२३/ डिक्टीमी-२, दिनांकित ८ फिल २०१७. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६३२ दिवस | १ | १ | ११ | ४८ |

पारिशिष्ट - एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|------------|---------------|---|-----------|------|-------|------|----------|
| (१८) (१९४) | गृहनिमण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (त्याज, १९/४/२०१७ त्रिवेदी, नुकसानपाई, रेव देव याची वसुली, तक्रारी व अपील इत्यादीचे नमुने) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक गोड्या-२०१६ / प्र.क्र.१७/ दुव्यु-२, दिनांकित १५ एप्रिल, २०१७. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६२० दिवस |
| (१९) (१९५) | गृहनिमण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवशर्ती) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक रिझ २०१५/प्र.क्र.७९/ दुव्यु-२, दिनांकित २० एप्रिल, २०१७. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६११ दिवस |
| (२०) (१९६) | गृहनिमण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा ग्रकरतारी नंवराणी, स्थावर संपदा एवंटेन्टी नंवराणी, व्यावर आणि संकेतस्थळावर त्याचे प्रकटन) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक आठव्या-२०१६/प्र.क्र.७९/ डिव्यु-२, दिनांकित २१ एप्रिल, २०१७. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६१८ दिवस |
| (२१) (१९७) | गृहनिमण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (संसद्या, अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवशर्ती) (दुसरी मुद्यारण) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक स्थासंआ-२०१८ /प्र.क्र.११६ (भाग-२) / दुव्यु-२, दिनांकित २३ जानेवारी, २०१९. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६१ दिवस |
| (२२) (१९८) | गृहनिमण विभाग | महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवशर्ती) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक स्थासंआ-२०१८ /प्र.क्र.१०६ (भाग-१) / दुव्यु-२, दिनांकित २९ नोव्हेंबर २०१८. | १३/२/२०१९ | वर्ष | महिने | दिवस | ६१ दिवस |

परिषिद्ध - एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|------|-------|---|---|---------------------------------|-------------------|-------|-------------------|
| (२३) | (१६९) | उच्च व तेज़ शिक्षण विभाग | डॉ. होमी भाभा स्टेट युनिवर्सिटी, पुणे करण्याखात प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक संकीर्ण। २०१८/ प्र.क्र.२४८ / विशि.३, दिनांकित १३ फेब्रुवारी, २०१९. | १३/२/२०१९ स्थापन | २२/२/२०१९ वर्ष | महिने | दिवस .. |
| (२४) | (१६०) | उद्यग, ऊर्जा व कर्मगार (कामगार) विभाग | महाराष्ट्र खाजांगी सुरक्षा रक्षक (नाकरंगेचे नियमन व करत्याण) योजना, २०११ प्रमिश्र उद्यगारी अधिसूचना क्रमांक एसजीए २०१७ / प्र.क्र.२८७ / कामगार-५, दिनांकित १५ फेब्रुवारी, २०१९. | १४/२/२०१९ नियमन व करत्याण | २२/२/२०१९ वर्ष | महिने | दिवस .. |
| (२५) | (१६१) | अलयसंस्थान विकास विभाग | महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण (अस्याक्ष व सदस्यांची नियुक्ती व सेवाशास्त्री) नियम, २०१५ प्रमिश्र करणारी अधिसूचना क्रमांक वक्फ २०१५/प्र.क्र.५७/का-४, दिनांकित २९ डिसेंबर, २०१५. | ११/१२/२०१५ नियम | ७/३/२०१९ वर्ष | महिने | दिवस ११४८ दिवस |
| | | | | | ३ | २ | २३ |

(पाच)

परिशिष्ट - दोन

(पाच)

परिशिष्ट-२

उपविधान समितीने विचारात घेतलेले प्रारूप नियम
दर्शविणारे विवरणपत्र

निरंक

(सहा)

परिशिष्ट - तीन

(तीन)

परिशिष्ट - ३

उपविधान समितीने विचारात घेतलेले अंतिम नियम दर्शविणारे विवरणपत्र

१. अधिसूचना क्रमांक ९४ - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१६ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक वेतन १०१४/प्र.क्र.२१४/१४/टीएनटी-३, दिनांकित ६ सप्टेंबर, २०१६
२. अधिसूचना क्रमांक १११- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (निदार युटीलिटीज पनवेल एलएलपीच्या पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथील बहुविध सेवांविषयक विशेष आर्थिक क्षेत्राला लागू असलेल्या वीज वितरण परवान्याच्या विशिष्ट अटी) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/तांत्रिक/परवाना अटी/ एनयुपी/ २०१७/०२०६३, दिनांकित २६ मे, २०१७.
३. अधिसूचना क्रमांक ११४- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (छपरावरील सौर फोटो व्होल्टंक यंत्रणांकरिता नक्त मापन)(पहिली सुधारणा) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/लिगल/२०१७/३९७२, दिनांकित २१ जुलै, २०१७.
४. अधिसूचना क्रमांक ११८ - महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक याचिका-२०१५/प्र.क्र.१७/भाग-२/गृनिधो-१, दिनांकित १८ नोव्हेंबर, २०१७.
५. अधिसूचना क्रमांक ११९ - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (वितरण परवाना-धारकांच्या कृतीची मानके, विद्युत पुरवठा सुरू करावयाचा कालावधी आणि भरपाईचे निश्चितीकरण) (पहिली सुधारणा) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/ लिगल/ २०१७/४२१९, दिनांकित १९ सप्टेंबर, २०१७.

६. अधिसूचना क्रमांक १२० - महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ च्या कलम ९ च्या उप कलम (१) द्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची “घ” मध्ये केलेली सुधारणा प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मूवक.१५१७ / प्र.क.४४ / कराधान-१, दिनांकित २१ एप्रिल, २०१७
७. अधिसूचना क्रमांक १२२ - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (बहु-वर्षीय वीज दर) (पहिली सुधारणा) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/विधी /२०१७/ ४७९२, दिनांकित २९ नोव्हेंबर, २०१७.
८. अधिसूचना क्रमांक १२३ - महाराष्ट्र जमीन महसूल (जप्त केलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या व्यवस्थेखाली आणलेली स्थावर मालमत्ता परत करणे) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक जमीन-२०१७/प्र.क्र.६३/ज-१, दिनांकित १ जानेवारी, २०१८.
९. अधिसूचना क्रमांक १२४ - आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम २५ च्या पोट-कलम (१) (२) आणि (४) द्वारे आणि महाराष्ट्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना) नियम, २०१८ च्या नियम ३ अन्वये प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक आव्यप्र.२०१७/प्र.क्र.३४४(अ)/आव्यप्र-१, दिनांकित १२ जानेवारी, २०१८.
१०. अधिसूचना क्रमांक १२५ - महाराष्ट्र नगररचना (प्रशामित संरचना) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१४/प्र.क्र.८२/१४/नियम/ न.वि.-१३, दिनांकित ७ ऑक्टोबर, २०१७.

- ११. अधिसूचना क्रमांक १२६** - महाराष्ट्र जमीन महसूल (गोण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक गौखनि-१०/०२१५/प्र.क.९२/ख, दिनांकित १२ जानेवारी, २०१८.
- १२. अधिसूचना क्रमांक १२७** - महाराष्ट्र गोण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक गौखनि-१०/०३१६/प्र.क.४७२/ख., दिनांकित १२ जानेवारी, २०१८.
- १३. अधिसूचना क्रमांक १२८** - महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक पीआयएल २०१६/ प्र.क.१३१/का.०३, दिनांकित १३ मार्च, २०१८.
- १४. अधिसूचना क्रमांक १३०** - महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक ईओएफ १११६/प्र.क.४७३/पोल-१३, दिनांकित ११ मे, २०१७
- १५. अधिसूचना क्रमांक १३४** - महाराष्ट्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक आव्यप्र-२०१७/प्र.क.३४४/आव्यप्र-१, दिनांकित १९ एप्रिल, २०१८
- १६. अधिसूचना क्रमांक १४२** - महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) (सुधारणा) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एमआयएस.१३१६ / प्र.क.६६९ / १६ / पीआरएस-३, दिनांकित १६ एप्रिल, २०१८.

(सात)

परिशिष्ट - चार
कार्यावलीचे परिशिष्ट

(सात)

परिशिष्ट-चार

कार्यावलीचे परिशिष्ट

उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभाग

१. अधिसूचना क्रमांक १११ - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (निदार युटीलिटीज पनवेल एलएलपीच्या पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथील बहुविध सेवांविषयक विशेष आर्थिक क्षेत्राला लागू असलेल्या वीज वितरण परवान्याच्या विशिष्ट अटी) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/तांत्रिक/परवाना अटी/ एनयूपी/ २०१७/०२०६३, दिनांकित २६ मे, २०१७.
२. अधिसूचना क्रमांक ११९ - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (वितरण परवानाधारकांच्या कृतीची मानके, विद्युत पुरवठा सुरू करावयाचा कालावधी आणि भरपाईचे निश्चितीकरण) (पहिली सुधारणा) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/ लिगल/ २०१७/४२१९, दिनांकित १९ सप्टेंबर, २०१७.
३. अधिसूचना क्रमांक १२२ - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (बहु-वर्षीय वीज दर) (पहिली सुधारणा) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/विधी /२०१७/ ४७९२, दिनांकित २९ नोव्हेंबर, २०१७.

समितीने उक्त अधिसूचनांवर दिनांक २२ मे, २०१८ रोजीच्या बैठकीत
विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

महसूल व वन विभाग

४. अधिसूचना क्रमांक १२३ - महाराष्ट्र जमीन महसूल (जप्त केलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या व्यवस्थेखाली आणलेली स्थावर मालमत्ता परत करणे) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक जमीन-२०१७/प्र.क्र.६३/ज-१, दिनांकित १ जानेवारी, २०१८.

**समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक ६ जून, २०१८ रोजीच्या बैठकीत
विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.**

५. अधिसूचना क्रमांक १२६ - महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक गौखनि-१०/०२१५/ प्र.क.१२/ख, दिनांकित १२ जानेवारी, २०१८.
६. अधिसूचना क्रमांक १२७ - महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक गौखनि-१०/०३१६/प्र. क्र. ४७२/ख, दिनांकित १२ जानेवारी, २०१८.

**समितीने उक्त अधिसूचनांवर दिनांक १३ जून, २०१८ रोजीच्या बैठकीत
विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.**

नगरविकास विभाग

७. अधिसूचना क्रमांक १२५ - महाराष्ट्र नगररचना (प्रशमित संरचना) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१४/प्र.क्र.८२/१४/ नियम/ न.वि.-१३, दिनांकित ७ ऑक्टोबर, २०१७.

समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक १९ जून, २०१८ रोजीच्या बैठकीत विभागीय सचिवांची साक्ष घेतली व माहिती मागवून अधिसूचनेवर खालील शिफारस सुचविली आहे.

प्राधिकरणाकडून एखाद्या जागेवर आरक्षण टाकल्यानंतर त्या जागेची खरेदी संबंधित शासकीय यंत्रणेकडून काही कारणास्तव केली जात नाही त्यावेळी अशा जमिनी पटून राहतात त्यामुळे जमीन मालकासदेखील त्या जमिनीचा वापर अथवा विकास करता येत नाही. आरक्षण कालावधी संदर्भात योग्य ती सुधारणा करणे आवश्यक असून उपरोक्त सर्व बाबींचा अभ्यास करून शहरी व ग्रामीण भागाचा नियोजित विकास व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा संबंधित अधिनियमात तसेच नियमात करण्यात याव्यात. अशी शिफारस समिती शासनास करीत आहे याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती एक महिन्यात सादर करण्यात यावी.

उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभाग

८. अधिसूचना क्रमांक ११४ - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (छपरावरील सौर फोटो व्होल्टंक यंत्रणांकरिता नव्हत मापन) (पहिली सुधारणा) विनियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मविनिआ/लिगल/२०१७/३९७२, दिनांकित २१ जुलै, २०१७.

समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक २८ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीत विचार विनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभाग

९. अधिसूचना क्रमांक १२४ - आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम २५ च्या पोट-कलमे (१) (२) आणि (४) व्दारे आणि महाराष्ट्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना) नियम, २०१८ च्या नियम ३ अन्वये प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक आव्यप्र.२०१७/प्र.क्र.३४४(अ)/आव्यप्र-१, दिनांकित १२ जानेवारी, २०१८.
१०. अधिसूचना क्रमांक १३४ - महाराष्ट्र जिल्हा आपत्ती व्यावस्थापन (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक आव्यप्र-२०१७/प्र.क्र.३४४/आव्यप्र-१, दिनांकित १९ एप्रिल, २०१८.

समितीने उक्त अधिसूचनावर दिनांक २८ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीत विचारविनिमय केला व अंतिम १२४ ही अधिसूचना रद्द करून अंतिम १३४ वर कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

गृहनिर्माण विभाग

११. अधिसूचना क्रमांक ११८ - महाराष्ट्र भाडे नियंत्रण नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक याचिका-२०१५/प्र.क्र.१७/भाग-२/गृनिधो-१, दिनांकित १८ नोव्हेंबर, २०१७.

समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक १४ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या बैठकीत विभागीय सचिवांची साक्ष घेतली व खालील शिफारस सूचविली आहे.

मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकास करण्याच्या दृष्टीने भाडे नियंत्रण कायद्यात बदल करून इमारतीचा पुनर्विकास करण्याकरिता शासनामार्फत एखादी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच कायद्यामध्ये कोणती सुधारणा केली पाहिजे, प्रशासनाकडून कोणत्या मार्गदर्शक सूचना घेतल्या पाहिजेत आणि म्हाडाला कोणत्या सूचना दिल्या आहेत या सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार सदर कायद्यात बदल करण्यासाठी परिपूर्ण सखोल तौलानिक अभ्यास करून भाडेकरू व घरमालक या दोघांचे हित जोपासणारा व घरबांधणीस पोषक होईल अश्या उपाययोजना सुचविण्यासाठी या क्षेत्रातील अभ्यास असलेल्या तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात यावी, अशी शिफारस समिती शासनास करित आहे. सदर प्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाही माहिती समितीस एक महिन्याच्या आत देण्यात यावी.

वित्त विभाग

१२. अधिसूचना क्रमांक १२० - महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ च्या कलम ९ च्या उप-कलम (१) द्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची “घ” मध्ये केलेली सुधारणा प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक मूवक.१५१७ / प्र.क.४४ / कराधान-१, दिनांकित २१ एप्रिल २०१७.

समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या बैठकीत विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत

महिला व बाल हक्क विकास विभाग

१३. अधिसूचना क्रमांक १२८ - महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक पीआयएल २०१६/प्र.क्र.१३१/का.०३, दिनांकित १३ मार्च २०१८.

समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या बैठकीत विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

१४. अधिसूचना क्रमांक १४ - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१६ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक वेतन २०१४/प्र.क्र.२१४/१४/टीएनटी-३, दिनांकित ६ सप्टेंबर २०१६.

समितीने उक्त अधिसूचनेवर दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या बैठकीत विचारविनिमय केला व त्यावर खालील शिफारसी सुचिविल्या आहे.

सन १९८६, १९९६, २००६ तसेच २०१६ या वर्षात लागू झालेल्या वेतन आयोगाचा समावेश महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी नियमावलीच्या परिशिष्टामध्ये न करता तो वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासननिर्णया अन्वये लागू करण्यात आल्याने आगामी कालावधीत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन व सदर वेतन आयोगाचा अंतर्भाव नियमावलीत करावा अशी शिफारस समिती शासनास करीत आहे व याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस एका महिन्यात सादर करण्यात यावी.

राज्यातील खाजगी शाळांना मान्यता देताना शासन नियमानुसार शाळा कार्यवाही करतात किंवा नाही याबाबत त्यांच्याकडून शपथपत्र घेण्यात यावे तसेच ज्या शाळा नियमानुसार कार्यवाही करीत नाहीत तसेच अनेक शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नाहीत अशा शाळांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात नियमात सुधारणा करण्यात यावी अशी शिफारस समिती शासनास करीत आहे व याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस एका महिन्यात सादर करण्यात यावी.

गृह विभाग

१५. अधिसूचना क्रमांक १३० - महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण (सुधारणा) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक इंओएफ ११६ / प्र.क्र.४७३ / पोल-१३, दिनांकित ११ मे २०१७.

१६. अधिसूचना क्रमांक १४२ - महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) (सुधारणा) नियम, २०१८ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एमआयएस. १३१६/प्र.क्र.६६९/१६/पीआरएस-३, दिनांकित १६ एप्रिल, २०१८.

समितीने उक्त अधिसूचनावर दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या बैठकीत विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

(आठ)
परिशिष्ट-पाच
समितीच्या बैठकींचे कार्यवृत्त

60

(आठ)

परिशिष्ट-पाच

बैठकींचे कार्यवृत्त

उपविधान समितीची बैठक मंगळवार, दिनांक २२ मे २०१८ रोजी सकाळी ११-०० वाजता राजभवन गेस्ट हाऊस, महाबळेश्वर ता. जि. सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. विजयराव औटी, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. मधुकरराव चव्हाण, वि.स.स.
- (३) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (४) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.
- (५) श्री. चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव.

विभागीय प्रतिनिधी :-

- (१) श्री. अशोक आत्राम, सह सचिव, ऊर्जा विभाग
- (२) श्री. प्रफुल्ल वळ्हाडे, संचालक, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई
- (३) श्री. घनश्याम पाटील, उप संचालक (तात्रिक) महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई
- (४) श्री. विलास राजूरकर, अवर सचिव, ऊर्जा विभाग, मंत्रालय, मुंबई
- (५) श्री. सतिश तळणीकर, मुख्य व्यवस्थापक (वित्त)
- (६) श्री. संजय राजपूत, अधिक्षक अभियंता (वीज खरेदी) महावितरण
- (७) श्री. ना. शे. इटवाडकर, मुख्य अभियंता, महावितरण बारामती परिमंडळ

- (८) श्री. संजय बा. साळे, अधीक्षक अभियंता, सातारा महावितरण
 (९) श्री. अरूण वसंत वाळुंज, अवर सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई^१
 उक्त बैठकीत समितीने उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभागाच्या अधिसूचना क्रमांक १११,
 ११९ व १२२ यावर विचारविनिमय केला व त्यावर कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

उपविधान समितीची बैठक बुधवार, दिनांक ६ जून २०१८ रोजी सकाळी ११-०० वाजता कक्ष क्रमांक २००२, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. विजयराव औटी, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) श्री. विकास कुंभारे, वि.स.स.
- (४) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (५) श्री. मधुकरराव चव्हाण, वि.स.स.
- (६) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (७) श्री. चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

- (१) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव
- (२) श्री. सीमा तांबे, कक्ष अधिकारी.

विभागीय प्रतिनिधी :-

- (१) श्री. राजेंद्र क्षिरसागर, सह सचिव, महसूल विभाग
- (२) श्री. सुनिल कोठेकर, उप सचिव, महसूल विभाग
- (३) श्री. दिनेश चव्हाण, अवर सचिव, महसूल विभाग

सदर बैठकीत समितीने महसूल व वन विभागाची अधिसूचना क्रमांक १२३ वर विचारविनिमय केला व त्यावर समितीने कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

उपविधान समितीची बैठक बुधवार, दिनांक १३ जून, २०१८ रोजी सकाळी ११-३० वाजता कक्ष क्रमांक २००२, विसावा मजला, विधान भवन, मुंबई, येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. विजयराव औटी, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) अँड. संजय धोटे, वि.स.स.
- (४) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (५) श्री. मधुकरराव चव्हाण, वि.स.स.
- (६) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (७) श्री. शरद रणपिसे, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

- (१) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव
- (२) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी.

विभागीय प्रतिनिधी :-

(महसूल विभाग)

- (१) श्री. मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव महसूल विभाग,
- (२) श्री. राजेंद्र क्षीरसागर, सहसचिव, महसूल विभाग.
- (३) श्री. महेंद्र बा. हजारी, सहसचिव, पर्यावरण विभाग.
- (४) श्री. अभय म. पिंपरकर, उप सचिव, पर्यावरण विभाग.
- (५) श्री. रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी, सोलापूर.
- (६) श्री. दिनेश चव्हाण, अवर सचिव, महसूल विभाग
- (७) श्री. सुनिल कोठेकर, अवर सचिव, महसूल विभाग
- (८) श्री. बी. एच. पालवे, अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर
- (९) श्री. प्रकाश इंदूलकर, अवर सचिव, महसूल विभाग

(१०) श्री. ग. ध. दाभिळकर, कक्ष अधिकारी, महसूल विभाग

(नगरविकास विभाग)

(१) श्री. श्रीरंग लांडगे, सहसचिव, तथा संचालक नगरविकास विभाग

(२) श्री. रा. म. पवार, अवर सचिव, नगरविकास विभाग

(३) श्री. म. बा. हजारी, सह सचिव, पर्यावरण विभाग

(४) श्री. अ. म. पिंपरकर, उप सचिव, पर्यावरण विभाग

सदर बैठकीत समितीने महसूल विभागाच्या अधिसूचना क्रमांक १२६ व १२७ वर विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत. तसेच अधिसूचना क्रमांक १२५ वर विभागीय अधिकाऱ्यासमवेत चर्चा केली व माहिती मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपविधान समितीची बैठक मंगळवार, दिनांक १९ जून २०१८ रोजी सकाळी ११-३० वाजता कक्ष क्रमांक २००२, विसावा मजला, विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स. तथा कार्यकारी समिती प्रमुख
- (२) श्री. रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (४) श्री. मधुकरराव चळाण, वि.स.स.
- (५) श्री. शरद रणपिसे, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

- (१) श्री. विलास आठवले, उप सचिव
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव

विभागीय प्रतिनिधी :-

- (१) श्री. नितिन करीर, मा. प्रधान सचिव, नगरविकास विभाग
- (२) श्री. श्रीरंग लांडगे, सह सचिव, नगरविकास विभाग
- (३) श्री. रा. म. पवार, अवर सचिव, (न.वि.१३ नगरविकास विभाग)
- (४) श्री. रा. मा. साठे, उप सचिव (कामगार)
- (५) अ. हि. बनकर, प्रा.नि.सह सचिव, विधि व न्याय विभाग
- (६) श्रीमती सुनिता म्हेसकर, सहायक कामगार आयुक्त
- (७) श्री. श. र. साळुंखे, कक्ष अधिकारी, उद्योग, ऊर्जा व कामगार

सदर बैठकीत समितीने नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक १२५ वर विभागीय सचिवांनी साक्ष घेतली व माहिती मागविली तसेच अधिसूचनेवर शिफारस सुचिविली.

उपविधान समितीची बैठक मंगळवार, दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ०२-०० वाजता कक्ष क्रमांक २००२ विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. विजयराव औटी, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (३) श्री. मधुकरराव चळाण, वि.स.स.
- (४) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (५) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव

विभागीय प्रतिनिधी :-

महसूल व मदत व पुनर्वसन विभाग

- (१) श्री. दौलत देसाई, संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग
- (२) श्री. श्रीरंग घोलप, अवर सचिव, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
- (३) श्री. श्रीदत्त कामत, राज्य प्रकल्प अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, ऊर्जा विभाग
- (४) श्रीमती कविता घरत, मुख्य अभियंता (वाणिज्य) महावितरण
- (५) श्री. उ. द. वाळुंज, सह सचिव, ऊर्जा विभाग
- (६) श्री. प्रफुल्ल वळ्हाडे, संचालक (विद्युत नियामक आयोग)
- (७) श्री. व्ही शिरतरे, विद्युत नियामक आयोग
- (८) श्री. नितिन गायकवाड, अवर सचिव, ऊर्जा विभाग
- (९) श्री. अनिल महाजन, कार्यकारी अभियंता, महावितरण प्रकाशगड, बांद्रा
- (१०) श्री. विकास पाटील, उप संचालक, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग
- (११) श्री. ना. रा. ढाणे, अवर सचिव, ऊर्जा विभाग

शालेय शिक्षण विभाग

(१२) श्रीमती स्मिता निवतकर, उप सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

गृह विभाग

(१३) श्री. युवराज ब. अजेटराव, उप सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

उक्त बैठकीत समितीने उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभागाच्या (अधिसूचना क्रमांक ११४) या अधिसूचनेवर विचारविनिमय केला व त्यावर कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत. महसूल व वन (मदत व पुर्नवसन) विभागाची अधिसूचना क्रमांक १२४ ही अधिक्रमित करण्यात आली व (अधिसूचना क्रमांक १३४) या अधिसूचनेवर समितीने विचारविनिमय केला व त्यावर कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत. तसेच महिला व बाल विकास विभाग (अधिसूचना क्रमांक १२८) या अधिसूचनेवर समितीने आगामी बैठकीत साक्ष घेण्याचा निर्णय घेतला व गृह विभाग (अधिसूचना क्रमांक १३०) या अधिसूचनेवर समितीने विचारविनिमय केला व त्यावर माहिती मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दिनांक २२ मे २०१८ रोजी महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीत ऊर्जा विभागाकडून अधिसूचना क्रमांक १११, ११४, ११९ व १२२ बाबत मागविलेली माहिती समितीने विचारात घेतली.

उप विधान समितीची बैठक सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११-३० वाजता कक्ष क्रमांक २००२ विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स. तथा कार्यकारी समिती प्रमुख
- (२) श्री. रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) श्री. लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (४) श्री. मधुकरराव चव्हाण, वि.स.स.
- (५) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

- (१) श्री. विलास आठवले, उप सचिव,
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव,
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी.

विभागीय प्रतिनिधी :-

- (१) श्रीमती वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- (२) श्रीमती चारूशीला चौधरी, उप सचिव, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- (३) श्री. संजय माने, अवर सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- (४) श्री. रामदास धुमाळ, कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

उक्त बैठकीत समितीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (अधिसूचना क्रमांक ९४) या अधिसूचनेवर अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग यांची साक्ष घेतली. तसेच (अधिसूचना क्रमांक ९९ व ११३) या अधिसूचनांवर १ महिन्यानंतर साक्ष घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गृहनिर्माण विभागाची (अधिसूचना क्रमांक ११८) ही अधिसूचना पुढील बैठकीत चर्चेला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सन २०१७ च्या चौथ्या अहवालातील महसूल व वन विभागाच्या अधिसूचना क्रमांक २ व ८४ या अधिसूचनेवर केलेल्या शिफारशीची माहिती समितीच्या विचारार्थ ठेवण्यात आली.

उपविधान समितीची बैठक बुधवार, दिनांक १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी दुपारी ०२-०० वाजता कक्ष क्रमांक २००२, विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. विजय औटी, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (३) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (४) श्री. मधुकरराव चळाण, वि.स.स.
- (५) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

- (१) श्री.विलास आठवले, उप सचिव
- (२) श्री.सुभाष नलावडे, अवर सचिव
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी

विभागीय प्रतिनिधी :-

महिला व बालविकास विभाग

- (१) श्रीमती विनीता सिंगल, सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- (२) डॉ.एच.बी.वासोट, आयुक्त
- (३) श्रीमती स्मिता निवतकर, उप सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई

गृह विभाग

- (४) श्री.युवराज आजेटराव, उप सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
- (५) श्री.पराग मेणसे, अपर पोलिस आयुक्त, मुंबई
- (६) श्री.दिलीप शेडमेखे, कक्ष अधिकारी, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

गृहनिर्माण विभाग

- (७) श्री.संजय कुमार, अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई
- (८) श्री.अरविंद तु.शेटे, अवर सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई
- (९) श्रीमती शामबाला दबडे, कक्ष अधिकारी, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग

- (१०) श्री.राजीव जलोटा, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- (११) श्री.राजेंद्र भगत, उप सचिव, वित्त विभाग
- (१२) श्री.श्रीराम उमाळे, राज्यकर सहआयुक्त, मुख्यालय-१, मुंबई.
- (१३) श्री.अजित चाकरे, राज्यकर सहआयुक्त, मोकक-१, मुंबई
- (१४) श्री.प्रविण पर्ट, राज्यकर अधिकारी, (वित्त), मुंबई.

उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभाग

- (१५) श्री.उ.द.वाळुंज, सहसचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- (१६) श्री.प्रफुल्ल श्री.वन्हाडे, संचालक, विद्युत नियामक आयोग, मुंबई.
- (१७) श्री.ना.रा.ढाणे, अवर सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- (१८) श्री.एन.एम.चौधरी, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, प्रकाशगड, वांद्रे.
- (१९) श्री.जी.के.पानपाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता, वाणिज्य, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग.

उक्त बैठकीत समितीने महिला व बालविकास विभागाची (अधिसूचना क्रमांक १२८) या अधिसूचनेवर विभागीय सचिवांची साक्ष घेतली व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत गृहनिर्माण विभागाची (अधिसूचना क्रमांक ११८) या अधिसूचनेवर विभागीय सचिवांची साक्ष घेतली व शिफारस सूचविण्यात आली, तसेच वित्त विभागाची (अधिसूचना क्रमांक १२०) या अधिसूचनेवर माहिती घेऊन कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत. गृह विभागाची (अधिसूचना क्रमांक १३०) या अधिसूचनेवर तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या (अधिसूचना क्रमांक १३१) यावर विभागीय सचिवांची साक्ष अधिवेशननंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपविधान समितीची बैठक बुधवार, दिनांक ३० जानेवारी, २०१९ रोजी दुपारी १२-०० वाजता कक्ष क्रमांक २००२ विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीत खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती

- (१) श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (३) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (४) श्री. मधुकरराव चळाण, वि.स.स.
- (५) श्री. लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (६) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) श्री. विलास आठवले, सहसचिव (२)(का.).
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी.

उक्त बैठकीत श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स. यांची उपविधान समितीचे मा. समिती प्रमुख म्हणून निवड झाली असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले. समितीच्या प्रलंबित कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच आगामी बैठक दिनांक ५ फेब्रुवारी, २०१९ रोजी घेण्याचा समितीने निर्णय घेतला.

उपविधान समितीची बैठक मंगळवार, दिनांक ०५ फेब्रुवारी, २०१९ रोजी दुपारी १२:३० वाजता कक्ष क्रमांक २००२ विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. उल्लास पाटील, वि.स.स.
- (३) श्री. मधुकरराव चळाण, वि.स.स.
- (४) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (५) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) श्री. विलास आठवले, सहसचिव (२) (का.)
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी.

विभागीय प्रतिनिधी :-

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

- (१) श्री. राजेश कुमार, प्रधान सचिव, कामगार विभाग
- (२) श्री. राजीव जाधव, आयुक्त, कामगार विभाग
- (३) श्री. प्रविण बबनराव जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छिमार उद्योग, उद्योग विभाग
- (४) श्री. रविराज इळवे, कामगार उप आयुक्त, मुंबई
- (५) श्री. र. ह. श्रावण पाटील, अवर सचिव, कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- (६) श्री. संजय वि. काळभोर, कक्ष अधिकारी, कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.

शालेय शिक्षण विभाग

- (१) श्रीमती वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (२) श्रीमती चारूशीला चौधरी, उप सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

- (३) श्री.गंगाधर म्हमाणे, शिक्षण संचालक, पुणे
- (४) श्री.स्वनिल कापडणीस, अवर सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- (५) श्री.रामदास धुमाळ, कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

उक्त बैठकीत समितीने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या (अधिसूचना क्रमांक ७९) या अधिसूचनेवर विचारविनिमय केला व आगामी बैठकीत विभागीय सचिवांची साक्ष घेण्याचा निर्णय घेतला तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (अधिसूचना क्रमांक ९४) या अधिसूचनेवर शिफारस सुचिविली तसेच (अधिसूचना क्रमांक ९९ व ११३) या अधिसूचनांवर आगामी बैठकीत विभागीय सचिवांची साक्ष घेण्याचा निर्णय घेतला.

उप विधान समितीची बैठक मंगळवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२:३० वाजता कक्ष क्रमांक २००२ विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. रुपेश म्हात्रे, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (३) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (४) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) श्री. विलास आठवले, सह सचिव (२)(का.)
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी

साक्षीदार

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

- (१) श्री. अरविंद सिंह, प्रधान सचिव, ऊर्जा विभाग
- (२) श्री. प्रफूल्ल वन्हाडे, संचालक, विद्युत नियामक आयोग
- (३) श्री. अंकुश नाळे, कार्यकारी संचालक, महावितरण

गृहनिर्माण विभाग

- (५) श्री. करन सिंह, अप्पर मुऱ्य सचिव, गृहनिर्माण विभाग
- (६) श्री. नारायण कराड, उप सचिव, गृहनिर्माण विभाग
- (७) एस.एन. ढमाळ, उप अधिकारी, गृहनिर्माण विभाग

गृह विभाग

- (८) श्री. सं. शा. कांबळे, अवर सचिव, गृह विभाग
- (९) श्री. अमिताभ गुप्ता, प्रधान सचिव, गृह विभाग

- (१०) श्री.विनय कुमार चौबे, सह आयुक्त,
- (११) श्री.प्रभात कुमार, अ.पो.म.(आ.गु.शा) गृह विभाग
- (१२) श्री.युवराज अजेटराव, उप सचिव, गृह विभाग
- (१३) श्री.दिलीप जयराम शेडमेखे, कक्ष अधिकारी, गृह विभाग

उक्त बैठकीत समितीने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची (अधिसूचना क्रमांक १३१) या अधिसूचनेवर विचारविनिमय केला व आगामी बैठकीत विचारात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गृह विभागाच्या (अधिसूचना क्रमांक १४२ व १३०) या अधिसूचनावर विचारविनिमय केला व कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाही. तसेच २०१० च्या पहिल्या अहवालातील अधिसूचना क्रमांक ६३ वर केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने विभागाकडून प्राप्त झालेली माहिती समितीसमोर ठेवण्यात आली.

उप विधान समितीची बैठक मंगळवार, दिनांक ११ जून २०१९ रोजी दुपारी ०१:०० वाजता कक्ष क्रमांक २००२, विसावा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. रुपेश म्हात्रे, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (४) श्री. गणपतराव देशमुख, वि.स.स.
- (५) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) श्री. विलास आठवले, सह सचिव (२)(का)
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी

उक्त बैठकीत समितीने प्रलंबित अधिसूचनांवर विचारविनिमय केला व कृषी विभागाची अधिसूचना क्रमांक १४४, कामगार विभागाची अधिसूचना क्रमांक ७९ तसेच ऊर्जा विभागाची अधिसूचना क्रमांक १३१ या अधिसूचनांवर आगामी बैठकीत विभागीय सचिवांची साक्ष घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

उप विधान समितीची बैठक बुधवार, दिनांक २६ जून २०१९ रोजी ०३:०० वाजता कक्ष क्रमांक ७१२, सातवा मजला, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीस खालील सन्माननीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते :-

उपस्थिती :

- (१) श्री. रुपेश म्हात्रे, वि.स.स. तथा समिती प्रमुख
- (२) श्री. रामचंद्र अवसरे, वि.स.स.
- (३) डॉ. संजय धोटे, वि.स.स.
- (४) श्री. संजिवरेड्डी बोदकुरवार, वि.स.स.
- (५) श्री. लक्ष्मण पवार, वि.स.स.
- (६) श्री. उल्हास पाटील, वि.स.स.
- (७) श्री. नागोराव गाणार, वि.प.स.
- (८) श्री. रविंद्र फाटक, वि.प.स.
- (९) श्री. चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय :

- (१) श्री. विलास आठवले, सह सचिव (२)(का).
- (२) श्री. सुभाष नलावडे, अवर सचिव.
- (३) श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी.

उक्त बैठकीत प्रारूप अहवालावर विचार विनिमय करून तो संमत करण्यात आला. तसेच नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक १२५ वर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने विभागाने पाठविलेली माहिती समितीच्या विचारार्थ ठेवली तसेच सन २०१५ च्या पहिल्या अहवालातील महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेवर केलेल्या शिफारशीवरील कार्यवाहीची माहिती समितीसमोर ठेवण्यात आली. उक्त दोन्ही माहितीवर समितीने कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

(नऊ)
परिशिष्ट - सहा
अनुपालन अहवाल

(नऊ)

परिशिष्ट-सहा

अनुपालन अहवाल**उद्योग, ऊर्जा व कामगार (ऊर्जा) विभाग :—**

ऊर्जा विभागाच्या (अंतिम १११, ११४, ११९ व ०२२) एकूण ४ अधिसूचना दिनांक २२ मे, २०१८ रोजीच्या बैठकीत विचारात घेण्यात आल्या सदर अधिसूचनेसंदर्भात समितीने काही मुद्यांबाबतची माहिती दर्शविली होती त्या अनुषंगाने विभागाने खालील मुद्यांची माहिती पाठविली आहे :—

मुद्दा क्रमांक १ :— नेट मिटरींगबाबत महाऊर्जाकडे नोंदणीकृत झालेल्या संस्था.

मुद्दा क्रमांक २ :— सौर पंप/कृषी पंपाची ५ लाखाचे उदिष्ट होते, ते १० हजारांवर आणण्यात आले याबाबतच्या कारणामीमांसा व अभिप्राय द्यावेत.

मुद्दा क्रमांक ३ :— मेडा ही उच्चस्थ संस्था आहे. ती जाहिरात करते. एकूण किंमतीच्या दोन ते अडीच टक्के पैसे घेते. त्यातून ते कर्मचाऱ्यांचा पगार करतात. मेडा संस्था पॅनल उभी करत असेल तर त्यातून घरगुती ग्राहकांना फायदा होईल व त्यातून ५ ते १० टक्के विजेची बचत होईल या मुद्यांबाबतची माहिती.

मुद्दा क्रमांक ४ .— मा. अर्थमंत्र्यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने माहिती.

मुद्दा क्रमांक ५ .— डी. पी. जळणे, ऑर्डल वेळेवर न मिळणे सदर कारणामुळे डी. पी. दुरुस्त होत नाही या अनुषंगाने माहिती.

मुद्दा क्रमांक ६ .— सेङ्गवाबत

सदर अधिसूचनांच्या अनुषंगाने समितीने मागविलेली माहिती विभागाने दिनांक १७ जुलै, २०१८ रोजीच्या पत्रान्वये पाठविली आहे. सदर माहिती समितीने दिनांक २८ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीत विचारात घेतली व त्यावर समितीने कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत. (माहिती परिशिष्ट “अ” मध्ये सादर करण्यात येत आहेत.)

परिशिष्ट "अ"

सूचा द्र. - 11 - नेट मीटर वित्तीय संस्थाएँ अधिकारीकृत आवेद्य संखी Name, Address of NGO/Pannel

| Sr.No. | संखी Name, Address of NGO/Pannel |
|--------|--|
| 1 | PUNJAB ENERGY PVT LTD, 1A, D1, Khan Road, Kolhapur - 416007 District : Kolhapur State : MAHARASHTRA |
| 2 | BUSINESS ALGORITHMS P LTD, 39 Sheetal Nagar, Nagar 440010 District : Nagpur State : MHRA |
| 3 | BURN ENGINEERS PVT. LTD. GATING 16 VARVE BIJLIKA TALUKA BHOR DIST. BIJLIKA, Ratnagiri State : MAHARASHTRA |
| 4 | LAXMI AGRO ENERGY PVT LTD Plot No. X-4 & NEAR TEI, TELEPHONE EXCHANGE MUSHERGAON KOLHAPUR-416324 MAHARASHTRA District Kolhapur State : MAHARASHTRA |
| 5 | STERLING POWERGENS LIMITED 27/6, Meghal Service Indf Estate, Devsagar Road, Nashik - 422 050 Dist. Nashik State : MAHARASHTRA |
| 6 | RELION SOLAR PVT. LTD. Adya Leon, Opposite to 11E/301, Buldhana-Mumbai Highway, Beli Distric : Thane State : MAHARASHTRA |
| 7 | TATA POWER SOLAR SYSTEMS LIMITED Tata Power Solar Systems Limited, Bhulabhi Bhulabhi-12 & 13 Sector 4 Kotha CR 20/30 India District : Noida State : UTTAR PRADESH |
| 8 | WAALF ENERGIES LIMITED 602, Western Edge-L, Off Waterman Express Highway, Bawali - 400066 District : Mumbai (Suburban) State : MAHARASHTRA |
| 9 | SIRCO ENGINEERING SERVICES B-97, Sector-12, Kharghar, Navi Mumbai - 401201 Diamond : MAHARASHTRA |
| 10 | BD KHANNA ESTATES PVT LTD US, Suss Flom, Sector-1, D-1, Saket District centre, Delhi - 110017 |
| 11 | ADURA PVT LTD 25a, A, N-3 GIICO, Aurangabad 431063, Maharashtra District : Aurangabad MAHARASHTRA |
| 12 | SEVEN GREENS SOLAR SYSTEMS PVT LTD 33-347, Street Ram CHS, Near Ram Mandir, Rauna East, Mumbai - 400051 District : Mumbai State : MAHARASHTRA |
| 13 | ADITYA GREEN ENERGY PVT. LTD. Block No. 1, Kapil Plaza, Near Ilayog Bhawan, Sirgoal - 413312 District : Latur State : MAHARASHTRA |
| 14 | DUAS ENERGY UNITED 101,Nkr Business Park Vile Parle (East) Mumbai - 400108 District : MAHADYA PRADESH |
| 15 | POWERMAX WIRELESS PVT LTD C, DOMBIVI (ESTD) 2005-THANE, MAHARASHTRA District : Thane State : MAHARASHTRA |
| 16 | SOYO SYSTEMS M-9 INDC AREA NEAR GODAVARI ENCL, COLIBA, TALAVON - 242310 Jharkhand - INDIA District : Jharkhand State : MAHARASHTRA |
| 17 | RAKSHAL SOLAR EQUIPMENTS PVT LTD 26/7, Neekusera, New PYC Colony, Patna, Bihar State : NEHRUPUR 800065 District : Bihar State : NEHRUPUR |
| 18 | GENUS INNOVATION L1,MITOSPL-35, RICO INDUSTRIAL ROAD, TONK ROAD,TONK-313022 District : Jaipur State : RAJASTHAN |
| 19 | VITRONICS CONTROLS, Sr. No. 587/A, Opp. Kheeshwer Ashram, Kettai, Kondhwa Road, Kondhwa Bk., Tal. Haveli Dist. Pune - 411048 District : Pune State : MAHARASHTRA |
| 20 | BULLE LED LIGHTING PRIVATE LIMITED BLING ENTERPRISE, BUSINESS HOUSES, OPEN OF INDIA, CIVIL LINES, NAGPUR 440061 District : Nagpur State : MAHARASHTRA |
| 21 | AUTONIC ENERGY SYSTEMS PVT LTD B-13,Parsa Industrial Estate,Off Aarey Road,Cedarkhuri - 400 063 District : Mumbai State : MAHARASHTRA |
| 22 | Newgen Energy Solutions Pvt Ltd 1 Savitri Navratna Corp, Beldi Road, 1, Majlis - 31301 (Nagpur) State : MAHARASHTRA |
| 23 | AMITASHA ENTERPRISES PRIVATE LIMITED 36 Village Nitob, Hingra Road, Nagpur - 44, Nagpur State : MAHARASHTRA |
| 24 | GREEN RIPPLES PRIVATE LIMITED 505, Vanya Bhawan, 1st Floor, New Shanti Nagar, Rajkot, Gujarat State : GUJARAT |
| 25 | SUNGRACE ENERGY SOLUTIONS PVT LTD F4 Road No.12, ID, Nacharam, Hyderabad 50, Telangana, Hyderabad 50, Telangana State : TELANGANA |
| 26 | ZODIAC ENERGY PRIVATE LIMITED A-104, SIDDEVINAYAK TOWERS, SH, DCP CRAYATRA AUTO, MARWARA, OFF. S.C. HIGHWAY, ANMEDABAO - 390061 District : Ahmedabad State : GUJARAT |
| 27 | TRIFETI ELECTRONICS G-12, Maini Avenue, 2, Pachwati, Palshor, Pune - 411058 Maharashtra State : MAHARASHTRA |
| 28 | GK ENERGY MARKETERS PVT LTD 350, 3, no 25, Lakanwala 1st fl., 158 Road, Pow - 41, Pow State : MAHARASHTRA |
| 29 | AKSONS SOLAR EQUIPMENTS PVT. LTD. #21, Sahijamand Society, Gaon, Bharani, Kolar 513038 District : Bangalore State : MAHARASHTRA |
| 30 | FOURTH PARTNER ENERGY PVT LTD. Plot No. N6, House No. 46-610, (1st Left after 11th), Hatti Nagar, Hyderabad 500 076 District : Rayagada State : TELANGANA |
| 31 | PEARL ENERGY SOLUTIONS INDIA PVT LTD. 118A, Office No.27, 2nd Wings, Basindia Estate, Singhad Road, Panvel, Pow. 411030 District. Pow State : MAHARASHTRA |

21. G/ENERGY-3/ENERGY-3/2018/CR. 34.18 Upjohn Samiti List Net Meter

| S.No. | संगठन का नाम जिसकी सेवा आवश्यकता है तथा उसकी पूर्ण ठिकाना, असेंट्रल एड्रेस ऑफ एनजीओ/पैनल |
|-------|---|
| 32 | ACUTECH SOLAR PRIVATE LIMITED 202/A5, Carelott, New MULADA, Chinch, Virani Nagar, Pimpri, Maharashtra, District : Pune State : MAHARASHTRA |
| 33 | SALUNIKA INDUSTRIES PING. B-423, Old M.I.C., District : Solapur State : MAHARASHTRA |
| 34 | MASANI MARKETING Pvt.Ltd. 5, C/O Hotel Motavan Building, Etam Wari, Chinchwadi District, Thane/Mumbai Zone, Maharashtra State : MAHARASHTRA |
| 35 | CONCERT POWERTECH PVT LTD #506, SHRI PLOOR, Ramnagar, Pimpri, Pune - 411017 District : Pune State : MAHARASHTRA |
| 36 | SAYEMAX SOLAR SYSTEMS (P) LTD Sayemax Solar System (P) Ltd. Neste Industrial Zone, S. No. 13/14/14-A, Pipl B, Near Sullalgaon Medical College, Name, Pune - 411041 (India) • Mobile No :- 973001580/735457 fax:- 911-20-1358613 Disha |
| 37 | GLOW ENERGY TRANSMISSION 1st floor, Perlethiwari complex, Near Iyoshi collection, Beside CGCC, Takram Road, Tarkala Road, Tarkala, Chiplun, Ratnagiri District, Maharashtra State : MAHARASHTRA |
| 38 | NATPOWER SOLAR PVT LTD 14/A, Phatare, Estate S.No.14, Maruti Village, Shilparam Rd, Pune 411 District : Pune State : MAHARASHTRA |
| 39 | DAUTON ENERGY SYSTEMS PVT LTD Flat No. 101, Kuvval Bandiya, Plot No. 10, Prashant Corp, Ellingur Society, Paud Road, Kothrud, Pune 411038 District : Pune State : MAHARASHTRA |
| 40 | SUN ZONE SOLAR SYSTEMS # 14, BALAGANGADHAR VAGAR, NEAR AMBEDKAR ENGI. COLLEGE, MALLATHAHALLI, BANGALORE - 560 056 District : Bangalore/Site : KARNATAKA |
| 41 | PV POWER TECHNOLOGIES PVT LTD G/F-1, SEZ-2, SEZ-2 SEZ, Andheri East, Mumbai 400099 District : Mumbai State : MAHARASHTRA |
| 42 | SYNERGY AKSHAYA ORIA SHOP 54,Swet Complex, Near B.P.Patel Ping, College Road,Kudali,Dabhol,District,Maharashtra, Pin No. 416320 District : Sindhudurg State : MAHARASHTRA |
| 43 | INANO SCIENCES AND OZONE TECHNOLOGIES PVT LTD Devi Plaza, No. 3/5th U Cross 4th Block, HSR Layout, Near Hemav Circle Bangalore 560045 District : Bangalore State : KARNATAKA |
| 44 | AUTOBAT ACCUMULATOR PVT LTD SAK-364/3, PLOT NO 1021, VADGON KARUD, SENIGAL ROAD, PUNE - 411061 District : Pune State : MAHARASHTRA |
| 45 | SPAN PUMPS PVT. LTD. Office No. 101, Tower 2, Mutual Business Center, Bazar District, Pune State : MAHARASHTRA |
| 46 | BCE INDIA ENERGIES PRIVATE LIMITED H NO 54-56, TASSARA MATAJAN ROAD NO. 28, BRITISH ARABIAN COLONY, ANRAVATI - 445601, Maharashtra India District : Anravati State : MAHARASHTRA |
| 47 | GENSAI ENERGY PRIVATE LIMITED 4415, Jaij Society, Byranje Town, Nagpur 440511 District : Nagpur State : MAHARASHTRA |
| 48 | MADHAV INDEA PROJECTS LIMITED Madhav Homes Plot No. 4, Near Panchakuta Building, Shilparam, Vashi/Alibaug 400703 District : Navi Mumbai State : MAHARASHTRA |
| 49 | HINDUSTAN SYSTEM US 251 KARTARI ARCADE RAJEN ROAD NEAR CAPITAL PETROL PUMP BHUARAU - 462122 District : Bhuj State : GUJARAT |
| 50 | GREENLINE SOLUTIONS PRIVATE LIMITED E-2, Prince Complex, Chhatrapati Sh. Wadra Road, Nagpur 440015 District : Nagpur State : MAHARASHTRA |
| 51 | REEDREN ENERGY PVT LTD Survey No. 154/1 & 2, National Highway No. 27, Opp. Rangpur Bus Stop, Village-Jidhu, Taluka - Wanawer, Dist/Muthi-3565621 (Gujrat) District : Rajkot State : GUJARAT |
| 52 | GT ENERGY SOLUTIONS PRIVATE LTD 204, BK APARTMENT 247, DRCCAN COLLEGE ROAD, YERAWADA, PUNE - 411006 District : Pune State : MAHARASHTRA |
| 53 | SIMMATO ENTERPRISES PRIVATE LIMITED 371, SIDCO Industrial Estate,Cpp, Gidcy Gate No. 03, India District : Chennai 600 093, Tamil Nadu |
| 54 | PRAGATI AKSHAYA ORIA LTD Plot no-41,Sector-3, Phataipur Industrial Area, Pachora, Village, Dist - 445 774 (M/P) District : Dhair State : MADHYA PRADESH |
| 55 | SPACE SOLAR STORE 20, VYANKATISH SOCIETY, JAYAHAR COLONY, AIRTRANGABAD 431 095, District : Aurangabad State : MAHARASHTRA |
| 56 | NAVYA TECHNOLOGIES 117, Gurdeba Industrial complex, Akeri Road, Kandivali (East), Mumbai 400101 District : Mumbai State : MAHARASHTRA |
| 57 | VISTOR ELECTRONICS PVT LTD 42/A/1B, SHREE KARVE ROAD PCNE - 411038 District : Pune State : MAHARASHTRA |
| 58 | ANURIL POWER ENGINEERS PVT LTD ANTICLIC POWER ENGINEERS PVT LTD, Akola, 9, Wing, 4th Floor B-401, Space Olympia Sports Complex, Sugandhi Chowk, Gardiner Purwar, AURANGABAD District : Aurangabad State : MAHARASHTRA |
| 59 | PUNICA OFFICE TOWER NO.3, Electronic Sector No. 1, Bawanki, MIDC, Pune - 411026 District : Pune State : MAHARASHTRA |
| 60 | SOLARON HOMES PVT LTD FIR. CHARAT SINGH CO. O.R.Y, DR. CHARAT SINGH BUNGALOW, ANDHERI KURLA ROAD, CHAKALA, Mumbai 400092 |
| 61 | Greenenergy SystemsAbles 10-Phase Commer, Shara Road |
| 62 | MERUNEE INDUSTRIES LLP PLAT NO 304, STERLING HABITAT S NO 244/27, BEHIND MARATHA MANTRI, BAVDHAAN, PUNE 411021 M.S |

| | |
|----|---|
| 63 | Solar panel system in NO 11/12, Gargioli house, pimpli, Ghati pune, pimpli chalaswadi (A/C opp.) luvveth, gane. 111051 |
| 64 | Ams Greenline Energy Systems Pvt Ltd, Plot No. C-72, Sector 5, Vashi Ind. Area, Navi Mumbai-401136 |
| 65 | SOLAR SHAKTI Address |
| 66 | Solar Shakti Systems Pvt Ltd Plot no. G-164, Sector no. 14, skin dholka mithi Pimpri Chinchwad, Chiplun, Pune, 412114 |
| 67 | DRYX SOLAR ENERGY OFFICE NO. 22 AND FLOOR, PRIDE PLAZA, BEHIND ANANDCAR PARKEN, OLD MUMBAI PUNE ROAD, WIDARPURCHAUK, KOLHAPUR, MAHARASHTRA, INDIA |
| 68 | NPVSHYA ELECTRONICS PRIVATE LIMITED, TOWER 3RD FLOOR NO. 2, PLATINUM MORNIND COLONY, JAHIRI CHOWK, DEOGURU, DILWAI |
| 69 | D&D KOTTA SOLAR SHOPPE, HEDINDI CHOWK, NEAR NARMISTRO, AISA ROAD, OPP PARTAMANAL, KARYALAYA. |
| 70 | Autobio Green Energy Pvt. Ltd, T-5 Sector No. 3, Kothi, Aya Block N, Kothi Kalyan, Ahmednagar, 414001, Maharashtra, India |
| 71 | NG CORPORATE SOLUTIONS CONNET NO 5 ELECTRONIC SADAN, MIDC BHOPARAKTAM, 5, 111026 |
| 72 | Surya Electro Novel Services P. Ltd (03) 94 18399 002 Near Reliance Petrol Pump Talsik |
| 73 | VASHIKHA ENERGY SYSTEMS PRIVATE LIMITED,Doshi Complex, Opp. Adarsham Chembur, Mumbai, 400089, Maharashtra |
| 74 | NEEDAR PRIDE LIMITED,445,ADAMNAGAR, PRAGATI SECTOR, NABAVANI, MAMMASA, 445 |
| 75 | ANCHI-TECHNO POWERERVICE NO.2, SURBH VARDH VIJAYAK CHS, 0892, SEFTI NAGAR, VIJAYAKAL, GOGRASWALI, PATHARI, KHAND, DOMBIVLI EAST |
| 76 | Sudhakar Sun Shakti Pvt Ltd, Tank Colony, Opp. Rambheria Mission School, Road By Pass, Thane, Andheribhi, 410005 |
| 77 | H ANDH INSPARELLI LLP, PRO 4377, Plot No. 36, MESETA URSUSSET, LAMBHULWADI, P.L.E - 111036 |
| 78 | SURYATECH SOLAR SYSTEMS SURYA TECH SOLAR SYSTEMS Office no 7 & 8, Bhushan House, Opp. Kasturba Gandhi Road, Pune 411034 |
| 79 | INTERFACE AUTOMATION PVT LTD, 14, VANTHA HOUSE, DHARMPETH EXTN- CEMENT ROAD, NAGAR 2, 440604 |
| 80 | Sunbeam Engineering Co Ltd, 2, Vishnu Vilas, Kondhawla, Bhor, 410401 |
| 81 | RJD ECO CLOUD LLP, 103, SANCHO, Compound, Shrivardhanagar, Pune |
| 82 | ENTROS POWER SOLUTIONS OF NO.11, 9 BANDH, HEMRAJ, KODGAI, MIDC DUDHARHATI, SATARA |
| 83 | Mrs. Abhishek sonu shah, 20/A, Vishnugar, Terekh, 411048 |
| 84 | Pakistani Solar services Pvt. Ltd, Shyam Kalyan Plaza, No. 11, sector No. F-1, N-4, Gomti Nagar, Lucknow, Uttar Pradesh |
| 85 | ZAINITH ENERGY SYSTEMS (S) LTD,Ghatali Society, Sector 5, Sector 1, Ghatali, Ahmedabad |
| 86 | Sri Venkatesh Solar Solutions, Soham, Ramnagar, Asfi road, 500 |
| 87 | AGROMAX TECHNOLOGIES 25, Alingali-2, Plot C-14, New Acid MIDC, Sohar, Kargil, Jammu & Kashmir |
| 88 | Powertech Energy Solutions Pvt. Ltd, Powertech House, E-11, J-1008, KMC, Ghaziabad, UP |
| 89 | Surya Enterprises, 10, Pankhalbad, Dhasi village, sector no 12, near Sarsai railway station, Frighverda, Nagpur, 441004 |
| 90 | CONSULETH ENGINEERS, SHRANKHA, 1-16, SHAHEE EVAN, NAGAR, SUBHASHNAGAR, SOHNAH, HARYANA, PIN-123 |
| 91 | Kiran Solar Pvt. Ltd, Kiran Solar Energy Services, Sector 10, Sector 10, Chandigarh, Pin-160010, India |
| 92 | SUNSECTURE SOLUTIONS (P) LTD, Counter Hall Plot no 88/2 Sector 15A, Noida, 201301 |
| 93 | Suryadeep Power Pvt. Ltd, Plot A34, P-7, Durgapura, FORTDA, 7, Khaki Park, Vizianagaram, AP, 517001 |
| 94 | Solar Instruments Pvt. Ltd, Ashling Age, Chokhi Fort, Agarkar road, New Hebbal, Hosur, Tamil Nadu, India, 631209 |
| 95 | SV Shakti Energy System Pvt Ltd, 4/1, 1st floor, 1st stage, 1st floor, behind Rajeshwar, Siddhivinayak, Mumbai, India |
| 96 | PROGESSA ENERGY PRIVATE LIMITED, 29, Street No. 11, Opp. Birla Hotel, Patel, Vile Parle, Mumbai, Maharashtra, India, 400013 |

| Sl No | Company Name | Address |
|-------|---|---|
| 97 | AKGATIN Energy LLP | 102, Savai Apartment, Road No.6, Kalyanpur-1, Pune |
| 98 | Sunrise Opti-solar Tech Pvt. No.57, Arjuna Industrial Coop. Estate, 3rd A.P., Andheri East, Mumbai, Maharashtra | Opp. Dhananjay Sagar, Nani's Address of NGO Panache |
| 99 | Sunrich Solar Systems Pvt No. 93, Kavade Mada, Sudarshana Colony, Opp. Dhananjay Sagar | Nani's Address of NGO Panache |
| 100 | Continental Renewable Energy Pvt. Ltd. C-994, 5th Floor, Empire Square, CT, No. 51(B), Sector 62, Gachibowli, Hyderabad, Telangana, India | Gachibowli, Hyderabad, Telangana, India |
| 101 | SAIKALI GREEN ENERGY SOLUTIONS PRIVATE LTD | No. 1, PESAHAN NIGAMAN, SEVARA, PARSIVAN, AIRAVATA, D |
| 102 | ECOSINE SOLAR ENERGY PRIVATE LTD | 10 A, Rachnaresh Colony, Station Road, Junagadh |
| 103 | Recon Energy Services LLP | 802 & 804, 3rd Flr, Lumbak Sky Vista, New Avenue, Bandra, Mumbai, Maharashtra - 400054 |
| 104 | Bharti Enterprises | Shop No.2, Stadium Compound, A Wing, Nagpur |
| 105 | Vanya Solar Private Limited | 308, 3rd Floor, Purushottam Chhatral, Ghodiyander Road, Kasarwadi, Thane (W), 401601 |
| 106 | Burn Solar India Private Limited | Burn Solar India Private Limited #2724, VHM Complex, Marigopalpura Layout, Rajendrapura, Hingolade, Karnataka |
| 107 | Stilion Energy Solutions I. Pvt. Ltd. | St. No. 65, Government Scheme, Rohand Sonihi Mata Mandir, Sancheti Nager, Karwar, Karnataka - 513106 |
| 108 | SIKANDER ENTERPRISES | Plot no. 4 no 590 A/C More Colony Near M.S. SOHOLI Govt. School Sarsana |
| 109 | Zenith Technologies Private Limited | (10 & 12) Acromony Building, Padmaraj Road, IT Market, Powai, Mumbai, Maharashtra |
| 110 | Crysal Corporation | B-314, 315, 316 Ganesh Vision, Near Akhil Dabir High Way, Bridge, Nalbandi, Palghar |
| 111 | ELECTRONIC ENGINES PRIVATE LIMITED | TH-72, GM RACHANA CTS LTD, PLOT NO.11, SECTOR-17, VASHI, Navi Mumbai |
| 112 | INDUSWARE SERVICES | SHD NO 24, NUSAATHA ARCLADE, NAGAR COMPLEX, HUTCH ROAD, SO. AMR |
| 113 | Repoweren Energy Pvt Ltd | 212, Sunaji Kopur by pass road, Dharmadurg, Raigarh |
| 114 | SUVERLINE FR SYSTEMS LTD | S-30, 23-24, Sverline Office, L. Sekon Plaza, Virar, Navi Mumbai, Maharashtra |
| 115 | Kolecrane Burns Private Limited | 536, Bhadrashiv Works, Khar Road, Opp. MHIL, Bhayani, Nejapur |
| 116 | Satya Solar Solutions | A-203, Satyopardhan Tower, Opp TMC office, Chinchwadi (Nashik), Thane, Maharashtra |
| 117 | Vishwajeet Green Power Technology Pvt. Ltd. | C-2, Shakti No.7, Survey No.14, Bhosla Industrial Estate, Nanded, Maharashtra |
| 118 | Ninety Degree Private Limited | Kari Vihiri, S-35, C-30, Wardha Main Nager, C-4, Nanded, Maharashtra |
| 119 | Revolion Tech Pvt. Ltd. | Industrials, 1st floor, main road, Haveli, Nanded, Maharashtra |
| 120 | BLUE POINT POWER SYSTEMS PVT LTD | 214, BHAWANI PETH, 3A/L, ANBAL BUILDING, NEAR KALPATARI, PLAZA, NUNE, 440082 |
| 121 | VTECH POWER SYSTEMS | Office no. 6, 1st floor, B1st Empire, S- 3, 405 Plot no. 315, Plot no. 316, Bhosla Industrial Estate, Nanded, Maharashtra |
| 122 | Mishmashcall | 303, 3rd floor, 1st place, Kotharimandi chowk, Tumra |
| 123 | RELI EPE SYSTEMS PVT LTD | Q-16, Sector 10, Gachibowli, Hyderabad, Andhra Pradesh, India |
| 124 | Aspin Electronics Pvt Ltd | Lamayogi Housing Society, Alluri Sri Krishnayya, Basaveshwaranagar, Bangalore, Karnataka, India |
| 125 | BNK Solar Private Limited | 52, Venkata Bapuji RPITS Road, Hospur |
| 126 | Nugan Energy Solutions Pvt Ltd | 102, Anjaneya Business Center, 109, Mahabali Kavu, Alwarpet, Kanchipuram, Tamil Nadu, India |
| 127 | Sunrise Advisory Ltd | Opp. Bank of Baroda, Sector 10, Gachibowli, Hyderabad, Andhra Pradesh, India |
| 128 | Smartlife Sales | 49, KEN'S PARK, NAGADA UTTARAKHAND, KOTLAHAR, 3, DISTT. KOTLAHAR, UTTARAKHAND, India |
| 129 | Solar Enterprises | 4, Abhijit Singh, apartment, Shinde Patil Square, Lumbini Road, Nizamuddin, New Delhi, India |
| 130 | VISHVAM SOLAR ENERGY | 1, BHU LD VILL CHAMBERS, SURAJBHOG, RAIDHANAGANJ ROAD, KOFKA, JAMMU AND KASHMIR, India |

✓ C. SURESH SWARAJINI | MAYAPURBHABELOU | EmpCR 14.78 (1) dhara 50(1) Net Marketing

| संख्या | नाम व ठिकाने | मोबाइल नंबर | ईमेल अदेस |
|--------|---|-------------|-----------|
| 131 | acumen energy company S/ no 501-5445 - Plot 25 Sector 101 Society Shantagiri off pune - sambhaji pune - 411057 | | |
| 132 | Welspun Reliance Private Limited Block No 502, Saarc India Commercial Complex, Opposite VMT Main Gate, Bajaj Nagar, Nagpur | | |
| 133 | Sunrise Engineers W-02 Phase III, MIDC, Akola | | |
| 134 | GECONINDIA AREA DIABLE ARCADE ANNEX, THAKUR COMPLEX, KANDIVALI(E), MUMBAI | | |
| 135 | Omega's power pvt ltd, Plot 16, Sector 10, P.C.N. Bhosale Punc 411026 | | |
| 136 | TECILU PRIVATE LIMITED N-7, CUCO 8-9-10 PLAT NO-105, EEN, 10 ASHOKA PARK, NEAR AIRPORT, NIGDAI, KARIMNAGAR DISTRICT, KARNATAKA | | |
| 137 | Sun Site Solutions Pvt Ltd, 213, C-1, 2nd Floor, Penta Complex, Dandora Road, Val Village, Andheri East, Mumbai | | |
| 138 | PHOENIX SOLAR SYSTEMS PVT LTD, 55, DESHMUKH COLONY, SADAR BAZAR, SATARA, MAHARASHTRA | | |
| 139 | Gunkiappa Solar Trading Corporation, Shop No. 85(X), Guntur Tower-1, Kunchi Road, Chiplun, Ratnagiri | | |
| 140 | Santac Autoenergy Engineers Private Limited 103, Express Tower 1st Flr, 5th Sahakar Park Punc | | |
| 141 | INFINICON ENERGY PVT LTD, 4, KETHAM-2, KETHAM-3, CHITRAKALI, GOVINDPURA, SAVARKANDI, GANAWADI & KOPAD, NASHIK | | |
| 142 | ISSG-SolarEnergy & Engineering Private Limited OFFICE NO 31, MECCOCAMBRIES, FLAT NO 08, SECTOR 11, EED BELAER, NAVI MUMBAI | | |
| 143 | RICKSONS ENGINEERS 26/3/ C' world, Dokkam Colony, Jinni Industrial Tech, Kolhapur, Maharashtra | | |
| 144 | EUTHERIA TECHNOLOGIES LIMITED 4TH FLOOR, NIRMAL 22 HEIGHTS, NEAR SCHINNOOR TECHNOLOGIES LIMITED, GPO, LUDHIANA, PUNJAB, 1410028 | | |
| 145 | SHRAYA SOLAR INDUSTRIES R-16, SUGARLA, USIDARBAGH, JINDAPURA, UTTARAKHAND, HARIDWAR, PUNJAB, 247028 | | |
| 146 | SHROOMI SOLAR ENERGY LLP, A-52 GROUND FLOOR YOGI VILAY CHI LTD, AGRA, MORASHI ROAD, MORA, LANDELI, MUMBAI, Maharashtra, India | | |
| 147 | Infracl Energy LLP Plot No. 17, CTS No. 1555/1/17, 1st floor, Shreyas Building, Unnawadi | | |
| 148 | Prosumers Solar 277/1, Telok Marg, Satyamev Jayate, Near SBI Refinery, Taluka: Karjat, Dist: Sahyadri, Maharashtra | | |
| 149 | RIA ENTERPRISES 211, RUKMINI NAGAR, Bhatia 2, L-48-A-D, DNY, SATYARA | | |
| 150 | Sir Abhisek Processing Unit P. O. 5, Saraspur Height, Dabhol Kand, Ponda, Goa, India-403106 | | |
| 151 | Toshin Solar Pvt Ltd, Sawarpur, dist No 151, lane No 01, New Deonarsing, Ahmedabad 438105 | | |
| 152 | HIVE INTRA PVT LTD, S01, INSCINA, OPP. FIRE STATION, TAPRAN CHOWK, VOLHPARAGA | | |
| 153 | Akshay Associates Plot No. 10, Plot No. 16/20, Shambhu Nagarkot, Nath Phung, Tumkur, Karnataka | | |
| 154 | AI AUTOMATION AUTOMATIONS PRIVATE LIMITED 10/A, Gopalaya Nagar 5th, Thane Highway, Nashi, Pune | | |
| 155 | SOFIC DEVELOPMENTS Craig Ralhi Towers, Dabmeshi Kala, Atrauli | | |
| 156 | Sahabot Engineering Company 13/273, Hingolewadi Industrial Estate, Next to Aves Hotel, Nashik, Maharashtra | | |
| 157 | ITS PROJECTS SOLUTIONS LTD, COM 101, Wadala, Mumbai, Maharashtra | | |
| 158 | GRIBRENT ENERGY PVT LTD 9, PROTECTOR INDRA MACHINES, NEAR NEERA SHAWFROOM, PANJAR HOND, AURANGABAD, MAHARASHTRA | | |
| 159 | GREENERGY RESOURCES LTD, ANSHU APARTMENT, 14, MAY ROAD, KOTURUD, PUNE | | |
| 160 | Avadhani Roopesh Solar Pvt Ltd, Room 207, 33 Dadarshan Street, Masjid Bunder, Mumbai | | |
| 161 | SACI-ALANA LEGINKO INVENTION AND PRODUCTION DIVISION, 7, DIVELLOMENI COLONY, SECTOR 1, KUNDAGANJ, DEHRADUN, UTTARAKHAND, 248003 | | |
| 162 | MCDONNELL CHIEF EXECUTIVE OFFICE, P. O. BOX 745, SECTOR 28, Gurgaon, Haryana, 122002 | | |
| 163 | JK solar solutions Off No. 154, 2nd floor, Corner, Ajmal Balki, Charkop, Mumbai, Maharashtra, 400066 | | |
| 164 | PASHNI SOLAR PVT LTD, SEFT 279, 2/F, LIP S, MAYA SAWANT MERTAGE, 16, 0777-777-5555, MUMBAI, 400072, INDIA | | |

| S.No | Company Name & Address |
|------|---|
| 165 | COSMORAMA MARKETING CS No. A65, Sahayadri Complex, 1st Cross, Sector Road, Sangathnagar Kondad (M.C), Raigad - Maharashtra - 401616 |
| 166 | POWERCON ELECTROSYSTEMS C-16-A/105, AREA WALLU, ALISANGAMALAD, 531156 |
| 167 | SHRIJI ALTHAY INDUSTRIES SETHARAM ESTATE PEARLSARIS, MAIN ROAD, SHIGGAON |
| 168 | Gokakasandhi Project Consultancy Private Office No. 1, 2nd Floor, Birla Plaza, Kavathe Road, Gokakasandhi |
| 169 | GALAXY ENERGY SYSTEMS C-1, Nal Danan Road, Hingw, Kathalgud, Dharwad, Karnataka, India |
| 170 | ABININ STAR INDIA PVT LTD SANJUDULI ENCLAV, OFFICE NO. 3, KAKO, RAILWAY INDUSTRIAL ESTATE, PARVATI HILLS |
| 171 | KRAHN SOLAR SOLUTIONS B-10, ANAND NAGAR, MILC, AMRITNARAYAN NARAYANATH, ANGRAPUR (P) |
| 172 | Dhangarwadi Pet. Ltd. C-716, Kamal Green Leaf, New Z-22, School, Kirkiwadi, Po. |
| 173 | Vartaki Ventures B.NO. 4-6-55-CST NO. 562-Apostolabindia Sujata Industrial road, Andheri (E), Mumbai |
| 174 | DHANASHREE ENTERPRISES PLLOT NO.224, SHREE DALTA MANDIR SWARAJ NAGAR, KING ROAD, RAIGPUR |
| 175 | Nesira Renewable Energy Solutions, Plot no. 35, Belgaum Sirc, Alloj Village, Dhundadka, 574-43 |
| 176 | SolarSmart Energized Glass Limited, A-1655, Sapti Zirchi Felizaram, Ghanshad |
| 177 | SOLAR & GREEN ENERGY XGAPARTHS 527, Near Radhekrishna Hall, Kachhadhan Road, Kolad, Sawara. |
| 178 | Armos Sales & Operation shop No 121, Rabub Compound, 2, Bts Stump Sq., Chaitrapur, Nagpur |
| 179 | SURYA RENEWABLES 1, Pradhana Building, Opp. P. W. D. colleges, Sevga, PT, NH |
| 180 | Santabai Shastri House, 4, Rainbow Home, Upperidhempur hospital, Nagar Varmad highway, Arvi, & Thunur Shimoga |
| 181 | Interstate Green Resources Pvt Ltd 13, Silver Plaza, Chandi Chander, Sharangpur Road, Belgaum |
| 182 | EnergetiX Energy Solutions Pvt Ltd |
| 183 | 215, diagnostic complex, Nr. Sudha Patel Stone Enterprises, Ahmedabad, Gujarat, 380032; 21, small fracture, AutoGedimina@age.com |
| 184 | 113, 114, 125, Smrks Estate, Western Express Highway, Distt East Mumbai |
| 185 | Prime Remodelers Pvt. Ltd Gulber Square, CTS No. 504, Nana Peth, Jarbhulal Neerji Marg, Pune |
| 186 | INTERGARD ENERGY SYSTEMS LTD Plot No. 101-105, FIVESTAR, MIDC, KAGAL, 416 286 |
| 187 | INFFECT SOLAR LLP 48, Main road, Dharwad (Tal. no.), Dharwad |
| 188 | K&B ENGINEERS PVT LTD ELOPO-KL-10-MIL-P-NAGAR, MIDC, INDUSTRIAL AREA, PHASE 2, DHOOMKALI, A.S.T |
| 189 | INAYA RENEWABLE ENERGY PRIVATE LIMITED Sapta Shakti, Shakti Bhawan, Sector 2, Dehu Road, Dhar, 401 500, Maharashtra |
| 190 | IRMAN ENERGY Pvt LTD F13, The Summit IT Park, Sector 1, Dehu Road, Dhar, 401 500, Madhya Pradesh |
| 191 | Sintex Electrical Company F-113, 2nd Flr, Ansal, Ansal, Ansal |
| 192 | Sai Power Shop No. 38, Shoptop, 1st, G-100, Dinesh Complex, Auroville, Wadala (P), Mumbai |
| 193 | SK SOLAR INDIA PRIVATE LTD & ENGINEERING, Adi-Poora-Khandali, Bhosari Bhandupade, Mumbai, Maharashtra, India |
| 194 | SHINEWORL SOLUTIONS PVT LTD, VASANTAKESH NAGAR, NEAR KIDS CAMP, LIGGE, TANJAWAYA, MAHARASHTRA |
| 195 | SUNRISE POWER SRS BROS COLONY, ROAD, SONIANYA, AURANGABAD, MAHARASHTRA, INDIA, 444006 |

| Sr. No. | Company Name | Address |
|---------|--|---------------------|
| 155 | Chirayu Power Pvt Ltd C-11, SUDI, Ghati No. 2, S. No. 10, Hissa No. 5, Shakti Colony, Pune 411233 | Address of NGO Name |
| 156 | Affordable Solar Energy Pvt Ltd, Ghati No. 2, S. No. 10, Hissa No. 5, Shakti Colony, Pune 411233 | |
| 157 | FAE RENEWABLES PRIVATE LIMITED, 401, 3rd floor, Jyoti Mills, Turbhe, Navi Mumbai | |
| 158 | Ecowise Data Systems, C-187, Virajni Complex, Vira Road, Pimpri Chinchwad, Pune | |
| 159 | SHINJUOVE ENERGY PVT LTD, Suiclo 26, 1st Floor, Lohia Superette II, Road no. 22, A' Wing, New New Pimpri Office, Pimpri Chinchwad, Thane (W) | |
| 200 | DYFAN-ARM ENGINEERING ENTERPRISES P-214, CTS BLOCK, VDC, BHOSARI, PUNE | |
| 201 | AGNISTAR SYSTEMS PVT. LTD. 709 QIVX, NORTH MAIN ROAD KOREGANJ PARK | |
| 202 | VIBERSON ENERGY LLP GATA House, Plot no. 2&3, Sector 14, Industrial Area, 2, CIDCO, Amravati, Maharashtra | |
| 203 | FAPTRAI ENERGY SERVICES 3-4 FALCON PHTA, NEAR U.P.T.A. MARUTI MANNERS, PUNE | |
| 204 | DYNAMIC CORPORATE SOLUTIONS PVT LTD, OPIER 5, NO. 201, 2ND FLOOR, INDORA CHAUHANS BUILDING, THAKRE ROAD, SATDASHIV PETH, PUNE 411030 | |
| 205 | INDIA RENEWABLE ENERGY LLP, SHOP A4, SANATHNAJICS LTD, ASALPA VILLAGE, A-CLINK NO.2, CHATKARWAL N. JALNA MAHARASHTRA | |
| 206 | Forraine Solar LLP FL-C7100, MONTVERIT BELORE, SU. 137(1) PLOT NO. 80, BANNER PASHAN ROAD, PUNE | |
| 207 | ZIKIC India Private Limited, 301 Crystal Homes, Seawoods Park Estate, 2nd Floor, Navi Mumbai | |
| 208 | Allied Electro Mechanicals Private Ltd, 265 Seawoods path, Laxmi road, Pune - 411052 | |
| 209 | Forraine Tech System, Nasik Industrial, Nasik Kalyanpada, Phaltang, Chinchwad, Pune 411052 | |
| 210 | HARSHAL ENTERPRISES 203/1A, NEW AJANTA AVENUE PAUL ROAD, KOTHrud, PUNE | |
| 211 | Industry Technologies And Tools, First floor, sector 21, Noida, New Delhi, India | |
| 212 | Transdron Technologies Pvt Ltd, B-16, 8th & 9th Floor, Corporate Avenue, Sector 14, Noida, Uttar Pradesh, India | |
| 213 | SHREEKA SOLAR ENERGY PVT LTD, GAT NO-23, APT-SC-11, ALAND MARKET, 10 AD TAL-KHEJU DIST-NH, Noida 201305 | |
| 214 | Mesin-Energy Systems Private Limited 19A, Sector 18, Kharadi, Pimpri Chinchwad Station Road, Chinchwad, Pune | |
| 215 | Se Pimpri Venture Srl Ap., Far No. 201, Opp. Ashwan Devi, Patel Pump, Chinchwad, Navi Mumbai | |
| 216 | SWAPNAGANANDHA ULTRA TRUSTS & ELECTRICALS GAT NO.75, HOUSE NO. 98, SANGRUL PHTA, KOPARDE, TALUSA, KARVIR, DIST. KOLHAPUR STATE MAHARASHTRA | |
| 217 | LXIMI CleanTech Private Limited, 601, Corporate Avenue, Sector 14, Noida, Uttar Pradesh, India | |
| 218 | Hume solar Energy and services Limited Complex, Vajai Hospital road, vandeshwar handed | |
| 219 | Adarsh Multi Services D-06, MIDC, Shantinagar, Navi Mumbai | |
| 220 | Aten Vishali Solutions and Services, Plot 212, Devarana, Plot No. 17, Noida, Noida Sector 17, Noida, Noida Sector 17, Noida, Noida | |
| 221 | Sy SOLAR KRUSHNA MECH, SHARADA NO. 14, NEAK OF JI IN COME, FAX DEPTE, NARODA, 442001 (MANASLU, GUJARAT) | |
| 222 | P R Patel, Sanjeev Patel, Patelna High School Road, OP Smawar Road, Navi Mumbai | |
| 223 | LEO FUEL TECHNOLOGIES PVT LTD, 25 Chinchwad Colony, Vira Road, Pimpri Chinchwad, Navi Mumbai | |
| 224 | IVYTHIMAYA SOLAR PVT LTD, A-20, RAESHWAL CLASSIC TAPADA, NAGAR SECTOR 14, NARAYANA NAGAR, Navi Mumbai | |
| 225 | ANACOPOR INNOVATION PVT LTD, Sector 52, Noida, Uttar Pradesh, India, Kothi, Tol, Pimpri Chinchwad, Navi Mumbai, Noida, Noida | |
| 226 | Focus Green And Sustainable Technology Services ArkaHub, 2, 3rd Floor, Block B, under mill society, Chinchwad (East), Navi Mumbai 410062 | |
| 227 | CERTRIFICATE ASSOCIATE SHRIKANT & UDAYKIRAN VYAS, APARTMENT 1005, 11, PHENOMENAL, NARSHAKAR, SAKAR, CHAMBERS, DARGAI ROAD, SHAH VILLAGE, Navi Mumbai | |

| Sl No. | Address |
|--------|---|
| 225 | Lunar Enterprises Plot no. 17, Saini's Puriwall House, Society, Gopanji, Manki, Guravali Pada, Aarengad. |
| 226 | GPTI ENERGY PVT. LTD. I.G. 151, GHOSHWARA PARVATI CUS. 1/11, GHOSHWARA, NEW LYNN, BGAC, PATLIPUTRA NAGAR, JOCESWARI WEST, MUMBAI |
| 227 | PACIFIC ENTERPRISES 16 PAULKA WATERS NEAR WATER TANK, MALATYA NAGAR, NASHIK |
| 231 | Sairi Solutions 18 Dharmapuri Society Layout, Dhandupur Nagar, Nagpur |
| 232 | Nvis Technologies Pvt. Ltd. 11/A Electronic Coupling Products, Puducherry, India |
| 233 | Siams Power Systems Pvt Ltd. B Unit Krishi Sevaan, Vansdi, Patna |
| 234 | Alamy Trading Company 2,Tilaknagar Commercial Complex, Margdala Market, Tilak Road Akola, Maharashtra |
| 235 | SUDHEER ENTERPRISES BLDG NO.12, 91' FLOOR SURBHADRA CHANDRA, GRAUDE PARK, CHINCHWAD, PUNE |
| 236 | Green Energy Solutions H No 120, Sai Ganesh Sai Studies, Andheri - 440607 |
| 237 | Egyptian Solar Energy Private Limited Plot No. 16, Shreeni Nagar, Bhujam Road, Nagpur |
| 238 | SAMIP ENTERPRISES ANJALOTAL AKOLE DIST AHMEDNAGAR |
| 239 | GRAMEENA ENTERPRISES CG-2 BHIV ORS SHAKTI CSES, SEKHI MANDIR ROAD, DONTAKWALI EAST |
| 240 | SLV NKPOWER SOLAR EQUIPMENT'S SHOP NO 6, ABHISHEKH & COMPANY, 101, BOLBAGAN MEHTA, 2100, AHMEDABAD, GUJARAT |
| 241 | AM Energy Systems, Cini no 108, Al patra shah, 201 road, taluked daur pune |
| 242 | HENX INTERNATIONAL TECHNOLOGIES PVT LTD, VRENDSHWAJ, LUDHIANA, PUNJAB, INDIA, 143001 |
| 243 | Yogevonim LLP, F.No.4, Gauravwar Apt., Opp. Pawan Hotel, Hyderabad, |
| 244 | Ronyo Green Energy Pvt. Ltd. A-18, Industrial Estate, PimpriChinchwad, Maharashtra, India |
| 245 | Genetics Finance Pvt. Ltd. Ind-3, Cyber One Building, Behind CIOE, Electronic City, Bengaluru, Post No. 4, Sr. 6, SRR-16 A, Hosur, Kavu, Mumbai |
| 246 | Zetek enterprises, corner no 5 desai jhansi, end road, kalyan west, District, Thane, Pg. 411521 |
| 247 | ARYA VOC SOLAR SOLUTIONS, 2nd no.178/173, plot no 103 - 122, ghatkopar (P), Mumbai, Maharashtra, India |
| 248 | L. R. Energy India Pvt. Ltd. 302, 3rd floor, palladium complex, Behind Usha Bhakat Press, Prabhadevi, Mumbai, Maharashtra, India |
| 249 | TAPPS GLOBAL, Plot No. - 125 Fowler, Yerwada, Pune, Maharashtra, India, 411024 |
| 250 | Solar enterprises shop number-92, sakinchi jhansi, latur, latur, maharashtra, India |
| 251 | SilverGigaPower Kharia 1, Shri Ayaresh, Kharia Road, Bhandara (AS) |
| 252 | POWEREDGE ENERGY PRIVATE LIMITED, # 30, 6th Main Road, 11th Block, Nigandevi, 2nd Stage, Bangalore |
| 253 | Kalita Green Energy 2/121, Shanti complex, Near telephone bhawan, Lahore-11312 |
| 254 | Saurabh Renewable Solutions 21, Chandrasay colony, Vinod road, Nagpur, dist. Nagpur, Maharashtra, India |
| 255 | NARAYA ENERGY SOLUTIONS CS NO-1/92 A, Plot No-2, Near Sardar Patel Pump, Madhav-Sagari Road, Nagpur, Maharashtra, India |
| 256 | WILMARTH AND PLASTICS PVT LTD, Sufi Rd, 102, Mumbaikar Park Road, Chembur, Mumbai, Maharashtra, India |
| 257 | KRISH ENGINEERING, 176, PUSHPAKIJI, GANESCOMPLEX, JAI GANESH |
| 258 | KNOB ELECTRICALS OFFICE NO. 2 & 3, GANDHAKI BUILDING, ANDHERI, MUMBAI, PETHA, PUNE |
| 259 | GRINPOL SOLAR SYSTEMS, NEDCOOS, RAKHID CHOWK, PAVANI NAGAR, UDHO, NASHIK |
| 260 | SCC AIR CONDITIONING PVT LTD, 9/3, Sandesh Thore Road, Girgaon, Po. Santacruz, Mumbai, Maharashtra, India |

| Sl.no | नाम व ठिकाना | प्राप्ति की दर | संचयिता की दर | वित्तीय संस्था व अपेक्षित वित्तीय संकेत |
|-------|--|----------------|---------------|---|
| 261 | RANGE BUSINESS CONSULTANCY AND MANUFACTURING PVT LTD | 4% | 1% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 262 | 4 NEW HOUSING SOCIETY, W.S.I.H.O.N.E, KALYAN WEST, P.T. 1, 301 ; 13, Plot No. 518, Al Jay Society, Ghantai Road, 16, Opposite west Mumbai -400026 | 5% | 2% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 263 | POWERCON 324, MAHINDRA VIKAS NAGAR, IN SERVICE FIELD, JALAN KOTA, AURANGABAD-434005 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 264 | SURE & KAUSHI ELECTRICALS (C2) SAMARTH GARDEN, MATH BHAVANGA, BEHED, KARACHI, GARDEN, GOREKTEED, ALRAT, GOHAN, 570069 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 265 | SUN SOLAR SYSTEM VASUHAYI BUILDING, VASANT NAGAR, NEAR ANAND KAGAR, MANNED CITY -MANEGD, WAGHOLA | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 266 | Akbari Alternis Energy, 10/F, Apartment D, Alsayi Grade, City Wing | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 267 | Rajlon Creations S-18, Unity Tower, Opp. Rajiv Gandhi Bhawan, Shaniwar wadi, Navi | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 268 | Sindhu AVANIAN ELECTRICAL WORK, MIG U-27, CIDCO, WARD 10, ANANDA, A., AURANGABAD - 411058 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 269 | Echance Sr.No. 1529/A/1/Vidarbha Housing Society, 1 to 3, Ambegaon Bh.Damc | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 270 | Cognate Sales, Nach 2, 116, Wakadgumbe, Near Civication Trees, Tilk Road, Nashik -422001. | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 271 | SFARAS SUCH ARTECHNOLOGIES (P) LTD, 5th Floor, Khandekar Tower, Sector 5/F, Peak Market (W), Mumbai | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 272 | PROXYEN CONSULTING SERVICES House No. 449 & Samarth Housing Society, Near Aduva shagun Mall, Badami Kund, Puna - 411021 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 273 | Sunwise Energy Private Limited Block Central Plaza, New Link Road, Opp. Virat Mall, Andheri, Khar Mumbai, Maharashtra | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 274 | MANK POWER SOLUTIONS, SHOP NO.7, RAJAH COMPLEX, ARCADE, DAUTA MAIDAR, SEESAI IN SHIK ROAD, NASHIK - 422001 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 275 | AJAY INDUSTRIES C-5, M.L.D.C, WARD 14, AURANGABAD, MAHARASHTRA, INDIA | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 276 | Sunvali Utility Private Limited, 1126, Chitne No.2, Aahichatrapur, Opp. Sintex Colony Bag, Chirshi Link, Road Branch, Puna | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 277 | DIASAKA, A. Sr. No. 131/1/A-229/1/Parvatipetgaon-D-5, Baitar Kalan, Dr. Vaid, Hub, Pune | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 278 | Vigyanam Sales Corporation, 4/F, Bl. 11, U.S.C. Open Park, 1st, Ghatghar, Thane, Maharashtra | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 279 | NAMKARIA ENERGY, SAMARZANA OPEN LANDDAO, SEEPANSHI, KOLVAD, NAGAR, PADANPURKA, AURANGABAD | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 280 | SOPAR & M. CO. LTD, 201A, 8, G, Trade Center, INDIA - 2ndcon Road, Kamargi Colony, Borivali, Puna | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 281 | Green Solar Power Pvt. Ltd, 10, I. I. C, Colony, Auroville - 606606 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 282 | SARA SOLAR ENERGY SURVEY NO.2, TUMAR BUILDING, GANPATI NAGAR, SLANDI ROAD, NEAR GAONWAD SCHOOL, ERWADA, PUNE | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 283 | Swad Process Technologies Private Limited, 16, Sardana, Peth, Purushottam Peth, Loni, 4, Opp. Laxmi Nath Vaishnavi, Puna | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 284 | HOME APPLIANCE SOLUTIOSN (BHUPRAJASAN COMPUTER) OLD 516, NO. BANK GUJARATA ROAD, KALAPUR DIST. MEHSANA | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 285 | JAIN INTERGATION SYSTEMS LTD, P.L. 1/1/101 PLASTIC PARK, P.O.BOX NO. 77, MULAVI/HARJALGAON, MAHARASHTRA | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 286 | Kedje Enterprises, C-8, Kothewadi, Savitribai Phule Nagar, Akole, Nagpur - 444601 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 287 | POWERTRAC SOLAR (WOKING) LTD SURVEY NO.51, HELIPUR ANDHERI (THANE) EATING HAWKER, WATSWAY GILDE, SURENDRA NAGAR, MUMBAI | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 288 | 1st SOLAR SYSTEMS, C-20, Chikkal Boreddy, Kompally, Telgi, Secunderabad, Secunderabad, Telangana | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 289 | Bukit Systems Ltd, 12/12/2, Malabar Heights, Sector 24C, Kharghar, Navi Mumbai | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 290 | Solar Electronics, Ajmantra, Bambawali, Near Mahadevji Bank, Sat. Sarsa, Secunderabad | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 291 | Dolphin Electronics, Datalink, Ap. 1, Sector 11/1, Ashok Nagar, 1st, Sonapur, Dist. Ahmedabad | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 292 | SUNKARYS Infotech, 1, Sector 11/1, Ashok Nagar, 1st, Sonapur, Dist. Ahmedabad | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |
| 293 | KIRIBAI GANESH ENTERPRISES, 106, SHRI LAL NAGAR, SEAS, AMT 12/12/2, NALKAR 120 | 6% | 3% | संचयिता की दर वित्तीय संकेत |

| | | | | | | | | |
|-----|---|---|--|-----------------------------|-----------------------------|---|---|---|
| S/N | नावे नं. / नावा नं. / नावी नं. | शहर नं. / शहर नं. / शहर नं. | परियोजना क्रमांक नं. / परियोजना क्रमांक नं. / परियोजना क्रमांक नं. | नेट नं. / नेट नं. / नेट नं. | नेट नं. / नेट नं. / नेट नं. | विकास निधि वर्ग नं. / विकास निधि वर्ग नं. / विकास निधि वर्ग नं. | अदिक्षा नं. / अदिक्षा नं. / अदिक्षा नं. | अदिक्षा नं. / अदिक्षा नं. / अदिक्षा नं. |
| 284 | SCENBIRD ENERGY PRIVATE LIMITED | 1207/28, 2nd Floor, Buley Colony, Near Sunbird Bakery, Airo Road, Shivajinagar. | | | | | | |
| 285 | IV Y Associates PVT LTD | 35, Banerjee Road, Near Opp. Taj Hotel, Deonar, Mumbai, Maharashtra, India. | | | | | | |
| 286 | Lux Renewable Energy Private Limited | Plot No. 346, Airod, Khayali Digr, Sangli. | | | | | | |
| 287 | SUN TON ENERGY Shriram Colples | Wing C, Flat No. 2, S No. 1415/21, Venkateswara, Watsons Infink, Pune. | | | | | | |
| 288 | Swachh Power Solution | 69, Standard UPS, Mahesh Society, Bhivandi, Pune, 411036 | | | | | | |
| 289 | THEKASAR SYSTEMS | 46, NAVAS KURE AVN, W. KATKINAGAR, Ghatkopar ROAD, NASHIK | | | | | | |
| 300 | Ivan Energy Pvt Ltd | 26/A2, Seelapur, Raigarhe Colony, Navi Mumbai, Pune. | | | | | | |
| 301 | HOVUS TECHNOLOGIES INDIA PVT LTD | 134, Shyam Nagar, New Ayurvedic Hospital, Sector 27, Noida, Pradhikaran | | | | | | |
| 302 | POWER SQUARE CORPORATION HOUSE NO. 3 | INDRAYAN CHS TALEMAGH DISTRICT TAL. NAVAL PUNE 411036 | | | | | | |
| 313 | Fins-Solar PV Systems | Indira Nagar, Sultan Tari, Rohita Dist., Ahmednagar, Maharashtra. | | | | | | |
| 344 | EUFETCH INFRATECHNOLOGIES 65/B LIGCEL, NAWARGAON | | | | | | | |
| 305 | Chaturvedi Industries 3, Gunupuram Chiplurka road, Ramnagar Dombivali East. | | | | | | | |
| 366 | Akhilesh Rayas Solar Park Pvt Ltd | Alibekar Hiran, MIDC CR Block, New Hyundai Showroom, Thonak Chowk, Chinchwad, Pune. | | | | | | |
| 307 | Magnolia Electronics | H-10, Laxmi Nagar, Navi Mumbai, Navi Mumbai, 400072 | | | | | | |
| 308 | Egauru Energy Systems Pvt Ltd | U-03, Seven Mall, CST NO 710, Gurudam Nagar, Old Shastrikrishna Road, Bhosari, Pan, PUNE - 411032 | | | | | | |
| 309 | Indraprastha Pvt Ltd A-502, Millennium Plaza, sec 9, Andheri, New Mumbai | | | | | | | |
| 310 | REVOLUTICATORS FOR SOLAR SOLUTIONS LLP | 107/5/11, C Wing, SECTOR 107/5/11, C Wing, VASHI, Navi Mumbai | | | | | | |
| 311 | Agro Enterprises | No. 792/2, New Seindhaman Nagar, 2nd Floor, College, New Naencheri, Nagpur - 440039 | | | | | | |
| 312 | AMPSOLAR IND | C-205, Wipro Residency, Sheshwati Lane, Kandivali W | | | | | | |
| 313 | MAYTH REMEMORY SYSTEMS PRIVATE LIMITED | 26, Sargam Poler Phata 2 and 1, W. Whistlers Vihar, New P.C.P.O. Pune | | | | | | |
| 314 | Levient India Systems Pvt Ltd | 136/1, W. Whistlers, 1st floor, Abhyankar Apartment, 10th floor, old post office, pune - 411001 | | | | | | |
| 315 | IRIN SOLAR WINING NO. B-6, PRIDE TOWER, ACRELERY CENTER, ROAD NASHIK, NASHIK | | | | | | | |
| 316 | GREEN SOLAR NATHAN SAWALI APARTMENT SHIVCHARAN PETH, OLD CITY, Nashik | | | | | | | |
| 317 | TeachMe Green | 103, Utharkaribil, old Sanur Bunglow, Sanur, Kuta, Bali, Indonesia | | | | | | |
| 318 | MultiTech Electronics, Samudra | Bijapur, Bijapur, Karnataka, India | | | | | | |
| 319 | Galaxylights Energy Pvt Ltd | A-48/C/1/6, 1st Block, 1st Floor, Buley Colony, Dehu Road, Pune. | | | | | | |
| 320 | ALPH EXPORTS PVT LTD | 602, MATILLY SHYNE SECTOR 50A, VASHIKAVI MUMBAI | | | | | | |
| 321 | Senthil Enterprise | Muthia Path, Road Behind Eme Burgos Mall, Alipore, Mumbai | | | | | | |
| 322 | Durai Onwards SR NO 124 | Akhil KRISHNA MARKET, NO 9, WADAD KHADIR KHADIR, Alipore, Mumbai | | | | | | |
| 323 | Qutub Enterprises | Satya, No. 12/1/11, Vasant Nagar, Opposite Qutub Sidi Building, Nariman Point, Mumbai, Maharashtra, India | | | | | | |
| 324 | On Trending Private Limited | S-5, Digital Park Road, 2nd Stage, Veeranathnagar, Bangalore, 560012, India | | | | | | |
| 325 | UMLKA ELECTRONICS SIGNAGE, G-11, BLDG NO. 9, APARTMENT, GANDEHWA, GANDHWA, APUR, EAST | | | | | | | |
| 326 | SALMI ENERGY SOLUTIONS PVT LTD | 1/17/ 30, Sector 10, Olympian, Salimchowk, Gakkad, West Is. Sector, Margao, Goa, 403004 | | | | | | |
| 327 | KALMF OVERSEAS | 1844, Shukhargas, Shanti Nagar, Sector 10, Opp. Radisson Hotel, Kharai, Pune - 411014 | | | | | | |

CHINCHWAD SHIVCHARAN 1-MAY-2019 11:54:17 AM [FileLastModified] CR 3413 [ipv11un.Suvi's Last Net Meeting]

| S.NO. | NAME OF THE COMPANY | ADDRESS |
|-------|--|---------|
| 328 | SVOYO ENTERPRISES LTD. NEAR GADAWALI ENGINEERING COLLEGE BHUSAVAL ROAD INT 6 JAI CAVO. 423003 MH | |
| 329 | NANDAY ENTERPRISES (021) 2114 5115 PART NO. P/N 0404 VIKAT NAGAR, VIKAR WES T-1ST- PALCHHAR | |
| 330 | Shree Sanchariya Bhavni (Ms. Ahmed) Apartment, Sambhaji Chowk, Vile Parle, Mumbai, Maharashtra - 400026 | |
| 331 | SURYDAY SOLAR ENERGY SYSTEMS 1/165 Kandivali, Vile Parle, Mumbai, Maharashtra - 400026 | |
| 332 | TRICHOMANNA CORPORATION, SR NO. 172 LEIN NO. 26 SHIVSAGAR, SHIACARA, KOTPUTLI, P. O. K. | |
| 333 | Vishal Power Systems 9, Sakchi road, near srujan complex, pune 411040, Maharashtra, India | |
| 334 | YERB Solar India Private Limited 1928, Main Road, Vile Parle, Chhatrapur, Andheri, Mumbai, M. P. | |
| 335 | Summi Energy 415, Umlashah Apt, Shanti Nagar | |
| 336 | CROWN Engineering India Pvt. Ltd. 275, Chetus, Nizam Electronics, Ralle Cherk, Bandra, Pune | |
| 337 | Snehaa Ventures Private Limited Plot No. 2, 3th Main, Sector 4, Soysongemey Layout, Dabbi Major Road, Varmala | |
| 338 | Luthan distributor shop no. 2, baliji complex, uchhla phata, near hotel mumbai, mumbai, city center, kothrud | |
| 339 | Ebury Electronics S.No.623, Kothrud Nagar, Beford Akwin Vihar, Thane, Maharashtra | |
| 340 | WSL Future Solutions Pvt. Ltd. G-1 No.154D, Wadala village, Off Powai-Bandra road, Powai, Mumbai, Maharashtra - 400066 | |
| 341 | TIAWE ENTERPRISES, NATH NAGAR, NEAR AMIN COLLEGE, Navi Mumbai | |
| 342 | PRINTEROS POWER SOLUTIONS(INDIA) PVT LTD. 1259/14, Kondhawla, F. Ward, Shivaji Udaynagar, Kondhawla, Navi Mumbai | |
| 343 | Shanti Solar Power Plot No. 109, Sector 109, Sonipat, Haryana, India | |
| 344 | SAI P.L.C. 1650 CONSTRUCTION SYSTEMS P-76, MIDHU, WADU, AURANGABAD | |
| 345 | Electronixx Solutions Ltd 4311, PHASE 2, GLOE, VATTVA, ABHEDADAB, GUJARAT | |
| 346 | Kalyan Electronics Plot No. 2, Nivin Apartment, Gopal Nagar, Navi Mumbai | |
| 347 | WATTAWALA'S ENGINEERING PVT. LTD. A-2, Lata Court, Modern Colony, P.O. No. 120, OTTAPAL, Ramapuram, Pore | |
| 348 | PATEL ELECTROMACH SOLAR ENERGY PVT LTD. K-29, KASTHURI NASHIK, NASHIK ROAD, KETABA, DAVIDSON, AURANGABAD | |
| 349 | ADITYA SOLAR SYSTEM OFF NO. 23/24, Chundaria Sabark, 54/438, Shantad, Pimpri Chinchwad | |
| 350 | RAWMATE SOLUTIONS Shirdi Complex, Opp. Rajkumar college, S.E. Road, Rajpur (C.G.) | |
| 351 | HU TECH CONTROLS, SE-12, JAGAN MUKH, HEMRAJ GADAWALI CHITKAR, RAIGAD | |
| 352 | PUNE SOLAR ENERGY PRIVATE LIMITED 208, gopinathchand, lalbaug, KONDWA | |
| 353 | TSOLAR SOLAR AND SYSTEMS C.I. Activitiv, 10, Parasol Society, Sector 18, Navi Mumbai | |
| 354 | Furni Switchgear F-1, Plot No. 17, Sector 17, MIDC, Navi Mumbai, Maharashtra, India | |
| 355 | Fahimuddin Okhla Saeed & Sons Ltd. Plot No. 8, Industrial Society, Plot No. G-1, Ramnagar Colony, Piplod Road, Kothrud, Pune | |
| 356 | AMICA ENERGY INNOVATION'S PRIVATE LIMITED, OFFICE NO. 7, KVK ALITY TERRACE, ARIYANSHWAR, MUMBAI, MH-400089 | |
| 357 | Hirani Green Solutions, 34, Hadapsar Ching, Opp. V.S. College, Hadapsar, Deccan | |
| 358 | SUN ENERGY PVT LTD. 35/102/21, Navi Nagpur, Nagpur | |
| 359 | PLAS SOLAR POWER A-251, 1st Floor, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai | |
| 360 | Prakash Electronics Plot No. 1417, Raylan Apartments, Karpita Villa Chowk, Navi Mumbai, Maharashtra, India | |
| 361 | PROTECH HSNL, SKLIP P-26, TIR KODKAR, A-1, PESAR, MIDC, Kalyan, Navi Mumbai, Maharashtra, India | |

| Sl No. | Company Name | Address/Office Address/Address of NGO/Panel |
|--------|--|---|
| 362 | SAINI INFOSYSTEMS Q2, FL K0 (J) GANPATI ORCHARD CO OP SOC, MUNIBHAR, FORESTGAN PARK | |
| 363 | ARKANE SOL SYSTEMS PLOT NO 103A, HADAPSAK INDUSTRIAL ESTATE, HADAPSAR, MUMBAI | |
| 364 | HARANG SOURCES S-26 Mehta Estate Near B.S.C Hospital Chinchwad,Pune | |
| 365 | FiberGatc Energy Pvt Ltd, H.NO.71, Ashviniwadi, Nagar, Latur, Maharashtra, India | |
| 366 | Electron System Solutions Limited, 175, Siddhivinayak Colony, Wakad, Pune, Maharashtra, India | |
| 367 | TEVENDY INDIA PVT LTD, F-105, Deonar, Municipal Colony, Deonar, Mumbai | |
| 368 | Swan Vetus Pvt Ltd, N-101 M/D C, Jagannath, 430057, Maharashtra | |
| 369 | Kalyan Solar Energy Corporation, 108, Kalyan, Thane, Maharashtra, India | |
| 370 | Ganeshaam Power Solutions, A-402, Tropicana Garden, Tropicana Nagar, Shilparamam, Hyderabad, India | |
| 371 | N S ENERGY SYSTEM, 901, AGARKAR NAGAR, NEAR RESIDENCY, ULMUBHIC STATION | |
| 372 | TECHNOLINKER, 102, Opp GAVANDU, DAY, O/T SHATARI, SOLASHE, NAGPUR, M.A.T. | |
| 373 | Flame Solar Energy Solutions Pvt. Ltd., 27, B, Shubhkamni Complex, Chiplun, Saurashtra | |
| 374 | Clean City Generators India Pvt. Ltd., New House No. 12, Kandivali, Mumbai, West, Broad Bay Park Road, Opp. Haseld | |
| 375 | Re-Green Energy Pvt. Ltd., Off No. 121, 15, No. 113, Samarthi, Opp. Bhagirathi Park, Patel, Tal, Shanty, Pimpri Ch | |
| 376 | Athosys Technologies, Resalek, New House No. 18, Lakshmi Vilas, Dabhol, Aurangabad | |
| 377 | Real Solar Systems, C-10172, Chinchwad, Chinchwad, 411052, Navi Mumbai, Mumbai, Maharashtra, India | |
| 378 | PANAS ENERGY LTD, NO. 225/1, SULTRAQAD, DATE, KARGAON, OFF, CHALASHI, PANDH, CHENNAI, TAMIL NADU, INDIA, MAHARASHTRA | |
| 379 | Gitsch-Akoya Solar Shop, 109 Ph. Colen, Mengg, Makassar, Sulawesi Selatan, Indonesia, Asia (Papua, Indonesia) | |
| 380 | Atis Way Engineering and Machinery Co, Shy, Bhopal, Madhya Pradesh, India, 462001 | |
| 381 | Newee Manufacturing Solution Pvt. LTD, 15, 3-A Wing, Ahmedabad Complex, CTB, Poromari Sector-1, Kozhikode, Kerala, India | |
| 382 | AUREUM ALLURE SERVICES PVT LTD, A-24, YASHODA NAGAR, MEERUT, UTTAR PRADESH, INDIA | |
| 383 | GIEETA SOLAR SYSTEM M-1, 132 MEENJ, JAGANM | |
| 384 | CONCERN ENERGY PRIVATE LIMITED A-201, JNBWATAM, SELBY, NEAR D.V.PATHI COLLEGE, SEWAJIKARAN, P.C.M.C, PUNE - 411044 | |
| 385 | MEDOX INDUSTRIES, IRAMBAD, COMPLEX AMBOGAJ ROAD, NEAR OLD RENAPUR NAKA, JAWAI | |
| 386 | Max Energy Conservation, P. No. 68, Sarvashakti Nagar, MERI, Hadapsar, Kothrud, Pune, Maharashtra, India | |
| 387 | QSK Innovation Solutions, A-102/204, Opp. Tukdey Residency, Shilparam, Dharavi, Mumbai, Maharashtra, India | |
| 388 | SUKHADA ENTERPRISES, P-ASHU, VIJENDRA BHINN, 241 BHAVANI ROAD, Navi Mumbai, Maharashtra, India | |
| 389 | Sunnde Electronics & IT Solutions, P.C. Ltd, A-19, Powai, Flat No. 10, B-Venug, CTB, 70, Noida, Uttar Pradesh, India | |
| 390 | Reactive Energy Private Limited, 108, Hobson's Selection, SS Plaza, Kurla, Mumbai, Maharashtra, India | |
| 391 | Venice Energy and Infrastructure Private Limited, 106, Arundhati Building, Arundhati Estate, Andheri East, Mumbai | |
| 392 | DECCAN RAYS SOLAR AND ENERGY PROJECTS, J.V. Binh, Syreli, Laxmi Vilas, V.H.S. Sankeshwar, Pimpri Chinchwad, Maharashtra, India | |
| 393 | KAMAKSHI ELECTRICALS PRIVATE LIMITED, B-108, B-109, B-110, B-111, COMMERCIAL, COMPLEX, NEAR MORN GHAWRI | |
| 394 | New Ivan Enterprises, B-4, Available Apartments, Evelyn Residency, Hadapsar, 411054 | |
| 395 | SOMNAT ENERGY PRIVATE LIMITED, C-112, D-124, A-125, AIRPORT VIKAS | |

| | |
|-----|--|
| 365 | Solar Power Solutions Pvt. Ltd. 1st Floor, 1st Block, Sector 6, Sector 6, Navi Mumbai, Navi Mumbai, Maharashtra, India. |
| 366 | Solaris Energy Pvt. Ltd. 203-A-B, Kusandha HO, Vashi, Navi Mumbai, Maharashtra, India. |
| 367 | UBERIA SOLAR ENERGY PVT LTD, 101, 101A, 101C & 101E, RAJARANDHRI COMPLEX, 17th Lane, RAJARANDHRI, KOLHAPUR, MAHARASHTRA. |
| 368 | SUKAM POWER SYSTEMS LTD, 94, UDONG MEAS, PHASE 6, SECTOR 57, GURGAON. |
| 369 | Suhani Electric Company, 121, Swami House, 1359, near 1st Flyover, off Tinku road, side/bk peth, Pune-411050. |
| 400 | Kunshika Power Systems, Plot no. 3, Shilpa Society, Near Chintamani Paar, 1, Near Kond, Vengurla, Nagpur, 440027. |
| 401 | SM ENTERPRISES OPP VAGANAKAL MANDIR, MATHAKAL WARD CHANDRAPUR. |
| 402 | SUNSHINE ENGINEERING, B-26, 180-FLOOR, 180-FLOOR, HIGHCLIFFE, NEAR KHADIMI FOOTOVER, MAIN ROAD, SHABUDOL, NAGPUR. |
| 403 | DANKOPVATECH INTERNATIONAL PRIVATE LIMITED, 48-104 HELION CENTRAL SITE, OFF 15 CCB BEACH, NAVI MUMBAI, 400044. |
| 404 | GREEN POWER & CONSORTIUM MANAGEMENT COMPANY PRIVATE LTD, 602, 1X/15EST COCONAT, V/PUNDAK VARD, OFF TURNER ROAD, BANDRA WEST, MUMBAI. |
| 405 | Crescent Engineering Project Private Ltd, Office No-402, 2nd Floor, Stellar Building, Opp Kasturba - Mati Andhi, Pune. |
| 406 | Omkar Grid Pvt. Ltd, Plot No. 15, Karmal, Nagpur, Agri Road, Nagpur, Maharashtra. |
| 407 | Achamantra Pvt. Ltd, Sector 57, 57/59, Ashoknagar, Sector 57, Chandrapur, Pune. |
| 408 | AKSHAY SOLAR, S-266, 48, Gujawadi Phata, Indraav Nager, Hans-Swaran Road, Kolhapur, Pune. |
| 409 | Topsis Energy Limited, G-01, GPOC, Electronic Zone, Deor-25, Quidlingbury, Distt: H.D.U.V. |
| 410 | Eco Power Solutions El, Kalsiwal Ekwara, Dabholka, Alangabad. |
| 411 | SNEELCT E ENERGY SYSTEMS LIMITED, SWEET HOME, NO.2, SIR P. S. SNEESYAN ST, Mysore. |
| 412 | STURAGATI SOLAR SYSTEMS PVT LTD, Plot No. 17, Arashgadah, Ushir, Tatyaghat, Tal. Nihali, Maharashtra, India. |
| 413 | PRINCE KIEN ENERGY SOLAR SECTOR DAY, NO.223, PLOT NO.52, KAMPAJU BABA, NH-161, DANGA, SAWAN, KARWARI, 411695. |
| 214 | Reverb Industries, Plot no.2, Block no. 2, Shanta Mangal opp. sita Mahadev temple, Amravati. |
| 415 | A. K. Engineers, 46, Ambazari Bldg, Chiplun Chiplun, Science College, Nigdi-442007. |
| 416 | SURYAMITA SOLAR POWER SYSTEMS PRIVATE LIMITED, SOHAPARK, S.NO. 522-4, 16, NEAR GURUGENESWAR, KOTHEDU, PUNE- 411029. |
| 417 | HESIC COMP. FOR SERVICES, 407, VANIKA, VANIKA NAGAR, NAGPUR. |
| 418 | LIKAKATIVE SOLAR SOLUTIONS, MALSAT VILLA, BHATAGADGAON, GURGULI, GO. |
| 419 | ALTEEMA RENEWABLE PRIVATE LIMITED, 608, PRISTINE COTIANA, NO.90, 1-101, 101-444, BEHIND MARA THA HAMBIR, DAVIDIA, PUNE- 411021, MAHARASHTRA. |
| 420 | NUTAN ELECTRICA, SHIVAJI PL, II, A/C/HOUSE, MAIN ROAD, KARSEA, 1A/D, 2037, WASHIM, MAHARASHTRA. |
| 421 | Sannadhi Technology, 408, Reena Complex, 1st Floor, R.N. Joshi, Vidyavihar (W), Mumbai. |
| 422 | SENLINE ENTERPRISES, Shop no 5, Krishan Building, Near Sri Chowk, Indrapuram, Sector 18, New Delhi. |
| 423 | Golden Elektro, Bhairav Hall, Opp. Market, Yamuna Resid, Sector 10, Noida, 201301. |
| 424 | Suryatech Tech Pvt. Ltd, E-63, Sector 103C, Vashi, Navi Mumbai. |
| 425 | Innovative Enterprise Pvt. Ltd, 2nd Floor, Sector 56, T-Junction Society, Alibag, Raigad, Maharashtra. |
| 228 | SILK-ITS, 3, Shikarid, Deogarh, Old, Sambhar Road, Deogarh, Tonk, Rajasthan. |
| 427 | Mr. Rajendra Tripathi, Sector 11, 11/365, Sector A, 3rd Flr, Sector 11, Deogarh, Rajasthan, Sector 11, Deogarh, Rajasthan. |
| 428 | Advanced Solar Power Solutions, Shop No. 1, 1st Floor, R.P. Approved Estate, Sector 1, Noida, Uttar Pradesh. |

| Sl No | संकेतानि वा उद्देश्यालय का नाम अथवा आवासीय संस्थान का नाम जिसके लिए स्थिर ऊर्जा विद्युत् प्रयोग किया जा रहा है। |
|-------|---|
| 4.20 | SHINEMATES REAL TRANSFER PRIVATE LIMITED, 46, MARCHHIN MARK, NCLUNDI W, MUMBAI 400030 |
| 4.21 | Shanya Ec-systems & Energy Solutions LLP Se no 507, A-1, Venkateshwaranagar, Kaduwilur colony, Bhawani,Koduvai road, model yard, kere |
| 4.22 | Shyna enterprises, shop no 97/98, a-1 sheet colony, under narsimha reddy layout, kharar - 160214 |
| 4.23 | Saysa Solar Power 32/13, B/H Kali Bhairav Park, Waknaryad, Chinchwad. |
| 4.24 | Amiti Power Solutions Krishnamrajanagar, New Devarahalli House, Hennur 446011, Karnataka, 573002 |
| 4.25 | ZUJETRICAL PCBN LTD, INDIA, ACTION INN ELCOK B1, SHRIHANNAV VILLAGE, NGPUR K. |
| 4.26 | GIGA IN POWER ENGINEERING LLP, PLOT NO 115, KARNAKA, NAMETHI BORAI, NEWAR NAGAR, RAJASTHAN |
| 4.27 | Soham Energy Pvt.Ltd F-203, Amanik Condom. Juhu Road,Andheri (E), Mumbai 400052 |
| 4.28 | VIEW SOLAR LOGIC Pvt. Ltd 27, Shree 3 Apartment, Amboli Road, Old H. Road, Viras, Wee, Virar, Thane, Maharashtra, India |
| 4.29 | Sathishkumar Renewable Energy System Pvt. Ltd Slope No. 4&5, Shri Venkateshwara, Posh, Nachi, Andheri, Mumbai 400058 |
| 4.30 | SAYAVAS ELECTRONICS SYSTEMS PVT. LTD, Flat No. 201 Plot no. 163, Rajkhan Building No. 2-Bhiland Life Hosipal, Sector 3, Andul, Navi Mumbai - 403706, Maharashtra, India |
| 4.31 | Green power 2165/26, Sabjiwadi Peth, Near Dulehganj khil jagarpur-440214 |
| 4.32 | Santivinayak Services (I) Pvt. Ltd Plot No. 204, Seky, Additional Melki, , Sambhar |
| 4.33 | NEOACT ENERGYPRINES (001) RAGHVENDRA NAGAR, 407073, KARAWATEWAUL, SATARA, MAHARASHTRA, INDIA |
| 4.34 | FORMUTICUS SOLAR EASYTECHING LLP, 10 KALALA, NAGAR, GURGAON, HARYANA, 122001, NEAR GURGAON EXCITIA, SAKET, DELHI, INDIA |
| 4.35 | Sunrich Indian Company, 39, Maheshwari Society, Bardezgaon, Nager, Navi Shri, Torna, Nagpur, Maharashtra |
| 4.36 | TII SII SLV BRIGHTING SGS CHATKATL, WEST KANNAIYAL WAR PETH, SGJ, APUR |
| 4.37 | A.R. SOLAR POWER PROJECT PRIVATE LIMITED AT Post Navalkot, Girni Danga, Seismic layout, Girni, Wardha 442301 |
| 4.38 | SUNMERA RESOURCES PLOT NO 18, SECTOR NO 10, ANANTI NAGAR, NEAKALI PETH, NEAR OL T PUNE NAKA, SONEGAUR |
| 4.39 | Energy power flat No. 365, Mayadad Nandan, P.O. N. Jai Durga Society, Mahindra Nagar, Nagpur, Maharashtra |
| 4.40 | Swayambhut Energy And Power Pty. Ltd Limited Udaipur Plot no.92, Ausangabad-441005 |
| 4.41 | URJA SAOR P/L, B/17, TIRUVALLUVAR, PLOT NO 225, N-1, Town Center, Coimbatore, Tamil Nadu, India, 641018, Surya Hotel, Idealace road, Kurniengal |
| 4.42 | Biswajit India 102, Paltapukur, Plot No. 18, Ashok, Nager Society, 10th floor, 1st p.D Scheme, Jatra, MINIBAL |
| 4.43 | Stibhanshi, Railway Lines, 2,Durbar Chowk, Saharpet. |
| 4.44 | Ehsane Sols, Private Limited Sheet Building, 4th floor, Shanthal, Mitri road, Eastfield,W, Mambra, India |
| 4.45 | Powerflow Systems Pvt Ltd, 17, Rajiv Heights, Simi City road, Andal Nagar, Shirdi, road, Pune |
| 4.46 | Solar Kiran A POWER PLNT LTD, AUDI MIRRA SOCIETY B, Opp Kaliye city, KALYANI, MH, 401306 |
| 4.47 | KAMODIKERI ENGINEERS 20 KAFLASH BULLD., TANJARAPUR CHIKKEDU, SRI KALIKA, PUSHPAROLE, COMPLEX NEERI NARA, TALGUDU |
| 4.48 | Wade Green Energies Pvt Ltd (Model Enterprises), Vaish Road, Gangapur Leni |
| 4.49 | MAHARASHTRA INSTITUTE OF SOLAR ENERGY SHOP NO. 14B, NARAYANA VANAJEE |
| 4.50 | SHIVENDRISOL PLOT 11/3 F-36, SHIVENDRI SOLAR MILAGE ROAD BHANDUP, NEST, ALABAI |
| 4.51 | SAMBART MASTERS SOLAR SOLUTIONS, Cengandu Nager 165450C, Plot No. 30, Building No Q-2, Karval |
| 4.52 | Electrocheck Power Solutions Ward no 2, Alipat, Nagaon, Telken, Baliganj, Dibrugarh, States- Assam, India |
| 4.53 | PARKAR 18415 7 16573, Keku to -Nuguri The street, Nagaon, Assam, India, Parihar |

| Sr. No. | Company Name | Address |
|---------|--|--|
| 465 | SARAS MARKETING LTD OF SWARAJAYA MANDIR KALYAN W | Opposite Hotel Mardis, Opp Road, Shringarpur |
| 466 | SUNHINNIS ENERGY SOLUTIONS PVT LTD 1712, 1713, Sector 10, Opp Hotel Mardis, Opp Road, Shringarpur | |
| 467 | Afghan Electricals AEGD Kundan Estate, Kati Well Bopal, Surendranagar, Bopal, Surendranagar | |
| 468 | ZGK PKE. SOLUTIONS NEW GANESH LANE AGIDIPURKASH COLONY ASHRAD CHOWK SHINGARON ROAD AMRAVATI | |
| 469 | Nanotek Electronics Office No 7, Durgah, Agra Gaushala, Nager, Sehore | |
| 470 | WATT CONTROL TECHNOLOGIES LLP Council Seat No. 1, Plot no. 25, Govt No. (67) Ward, Phatale Punc, Maharashtra | |
| 471 | AKSHAY UTRIA AI POST SAWARKONI ALI ALUSANGANI NE 21ST ANHEDNAGAR | |
| 472 | APP ENTERPRISES 703 A, WORLD FLAT NO. 55 SANJAY AVM, THAKUR MARKET, TAMEER MARKET KAMAN SHUAI PETUKAVANIR KOLHAPUR CITY KOLHAPUR | |
| 473 | J P Enterprise Durgao Bawali, Shop No. 4, Opp Rani School, Salunkha Viro Road,Pune - 411018 | |
| 474 | VALUE UPGRADED TECHNOLOGIES & RESEARCH PRIVATE LIMITED 204-A, Daspurli,Nager , Ramnagar ,Delhi-110023 India, | |
| 475 | PS Sofis Old Bryan College Circle, Cawas House,Road, Camp, Amravati | |
| 476 | Gaur Solar System 2nd Block III, 409, Lloyds Chamber, New Crescent Grove Hotel, Madhukar Chowk, Shringarapura, Pune, India | |
| 477 | Race Motors Pvt Ltd Bhayani, Pandit Up Adavard, Kalavai(West) | |
| 478 | S. B. Energy Projects (Unlisted Office No. 3), 4th Floor, Kesar Engrg. St. No. 27, Bhor, Karve Road, Pune | |
| 479 | The Green Options Pvt. Ltd. 505-A The Green Option Ltd. Near 24th Bldg., Malad East, Mumbai, Maharashtra 400061 | |
| 480 | SPHET SANJAYI TH. MULHERNA'S SICHI NO.1,SEZ INGANI HEIGHTS,SAPAL, CHONKI,MALKIRAD, KADA PANCHAVATIN, ASHK | |
| 481 | Kulpa Power Private limited 601, Ahmed Business Center, Room : 2, Hozar, Pune - 411045 (Maharashtra) | |
| 482 | SOI AGRUY 154 BALIRAJA PETHKAR PHELMAN SABERI JALGAON | |
| 483 | Mudhra International A-202, ICS Trade Towers, Banjara Hills Road, Banjara Hills, Pune | |
| 484 | AnelEn Cleanenergy Ltd 10th Flr, Samarth Complex, Near Patali Crossing, Ellisbridge, Ahmedabad | |
| 485 | Vatika Solar A, In PRAGATI COASTAL EX. SAKARANI PAGR. KHAWA ROAD, NAGPUR 440028, Nagpur, Maharashtra | |
| 486 | Alternative Resources Technology India Private Limited 5/2 Shantinagar Market Hall, Ganeshpuri, Bhubaneswar | |
| 487 | SOLERGY RENEWABLES LLP D-607, RUTSARE GARDENS CHS, FLUT-CT3, SECTOR-27, NERUL EAST, NASHIK, MAHARASHTRA | |
| 488 | SURYAURAA TECHNOLOGY Main Road, Oppo VITAM, Vadodara - 391506, Gujarat, India | |
| 489 | Rajshriji Kalyan Main Kashi, Near Police Station, Gondia, Maharashtra | |
| 490 | Izembirthi Solar System Pvt. Ltd. Office No. 11, MAYE CHAMBERS, MURKNE INDIAN, GUJARAT, INDIA | |
| 491 | KBBsol Energies LLP Al-102, Vibhor Garden, Palkhow road no.1, Sanand Nagar, Mehsana | |
| 492 | ANVIL SOLAR POWER 118/2, 8/6, SONYA, PADA, 2, MEHRIDAE OFFICE TAKA, VADODARA | |
| 493 | Kent Reptiles Sector 26, Valsad, Gujarat, India | |
| 494 | Khulne Power Private Limited 1st Number 3, Bhalchandra Colony, Khulne, Maharashtra, India | |
| 495 | Khula Akash Chhat 42, A-205, Radhechandras Chhat Phansod, Sector 15 Kalyanadevi New Mumbai, Maharashtra, India | |
| 496 | GREEN RENEWABLES PRIVATE LIMITED 1401, CESS, A.G.C. 103, MARG, VENND ST, MUMBAI, Maharashtra, India | |

C:\Users\Anil\OneDrive\Documents\Tenet\CR 34\181 yrs after Sunidhi is Net Meter

| संख्या (No.) | | | नाम (Name) | राजधानी स्थान (Capital City) | क्रमांक (Rank) | नाम वर्तमान (Name & Present) |
|--------------|--|--|------------|------------------------------|----------------|------------------------------|
| 497 | Avin Energy Systems | 315, A.M.I. Metal Bypass No. 2, R. No. 6, First Floor, Trade, Mumbai | | | | |
| 498 | Glossco Engineers Limited | BHAGERIA INDUSTRIES LTD, OFFICE NO - 103-106, 19TH FLOOR, TOPNAI, GURGAON, HARYANA-122001 | | | | |
| 499 | Firum Sher Saburina | Sher Saburina, Sector No.- 11, Kondli, Ghatkopar, Wing 4, Apartment No.4E, Narpur (Jabalya) 440 062, Maharashtra | | | | |
| 500 | SOFTMAN CONSULTANTS LTD | PLOT NO. 402, DEVI AMARAJI, SAKINOGAR WARD, AURANGABAD | | | | |
| 501 | Iris Project Projects & Services Pvt. Ltd. | Eagle Sagarsutra II, Unit No. 120, 1st Floor, Plot Nos. E-4 & F-4, Paud No. 122, Wagle Industrial Area, NCP Tane (W) | | | | |
| 502 | Scientific Engineering & Sales Solutions | 10/74, West Mangalore, Andaman, Acharya Dha, Krishnagiri | | | | |
| 503 | KTM Energy Systems (India) Private Limited | Wear Holdings (Upto Surgeon Institute), Baseline, Pune | | | | |
| 504 | Prakharikiran Suvarchali Energy Pvt Ltd | Vidarbha Building, Prayagashram Colony, Surendranagar, Gujarat | | | | |
| 505 | Solar Engineers Pvt No. 6, Residency Apartment | Silchar, Nagaland | | | | |
| 506 | Succasunwa Pvt Ltd | 53, Ram Jhansi Road, New Delhi | | | | |
| 507 | Energy Plus India | 20, Rajlaxmi Apartments, New Block of Ashoknagar, T.N.C. Colony, Gated, Pune | | | | |
| 508 | SWARAJAURIS GREENTECH ENERGY PVT. LTD | 512, SR. NO. 51, NEAR S. MART, IN FRONT OF FOOD BAZAAR, TANERI, PUNE, MAHARASHTRA 411013 | | | | |
| 509 | Loyam Multi Services | ideal anga new zonal hospital dasdaru peth | | | | |
| 510 | Swagat Energy Systems Pvt. Ltd | 15/A, Santanu Building, Pulinwala Mahalaxmi, Sakarwadi, Dr. Mahadev Marg, Girgaon, (Khati Kozi (E), Mumbai | | | | |
| 511 | INNMIC Power Systems Pvt Ltd | Shergaon, Ratnagiri, Maharashtra | | | | |
| 512 | Santali Energy Systems Private Limited | 5, NO 1035, Plot No. 8, Elan No 47, Sa. Ra. Apartments, Cen. Juhu Road-Bandra Powai | | | | |
| 513 | Surya Sikka | 607, MATTI RESIDENCY, Off. VIP-EX, DR'S-A ROAD ANDHERI WEST, MUMBAI | | | | |
| 514 | Dhanashree Sewa Enterprises | 11, 12, 13, Wing B, Arjunlal Chauhan Residency, Thakur Vilas Bhawan (F), Mumbai | | | | |
| 515 | Hysper Fingency Pvt. Ltd. | Shop No. 01, Swapnil Complex, Near Powai Hall, Worli, Mumbai, India | | | | |
| 516 | Actya Enterprises | Shop No. 1, Chanda tower building, Sharanya (Pankh) (1st flr), near Canadian stores, Nasik, Maharashtra, India | | | | |
| 517 | SHREEKANTRAPANAS (IND) LTD | MORI RENAIKAR COLONY, PARTIAL TOWERS, PIPELINE ROAD, SAVEOCH, ALMEDNAGAR | | | | |
| 518 | Shriram Agencies | AT POST, Kharagram BHOPAL, PHERANGI, EAST TAL, SHIRKOT, DISTT. PUNE | | | | |
| 519 | AISHWARYA ENTERPRISES | 476, RAJSWER COMPLEX, RANKASHINA, RAGARWA, ASHOKGARH, BIHAR | | | | |
| 520 | Nissey Garments Pvt Ltd & Sunshinecon | New Pauli Colony, Bhadravati, Nellore | | | | |
| 521 | ISHANAPTRA ENTERPRISES | S. SWAMI PRASAD, DURGA NAGAR, TIRUPATI, KARNATAKA-5712010, INDIA | | | | |
| 522 | Single T Technologies Pvt. Ltd | 11,326, Gop. Street, Tuk Tuk, Nandanvan Vidi, Pashan, 411019, Mumbai, India | | | | |
| 523 | Inox Electronics Pvt. Ltd | Tower No. 02, Electronics Cr. Empress Market, Lower Parel road, Mumbai | | | | |
| 524 | M.S.A.G. ENTERPRISES | H.G., GAYLORD BUILDING, O.P. MOLATEXILLE MILL, MOLYMINER, 241, SECTOR 45, NOIDA, UTTAR PRADESH | | | | |
| 525 | Saints Enterprises Pvt. Ltd | Plot No. 2, Block 1, Sector 1, Sector 2, Dombivli (E), Navi Mumbai, Maharashtra, 400705 | | | | |
| 526 | Super Solarz Alternative Solz | Trans-Solarz Grand Nagar, GIIDB MUMBAI, NO. 48/ 9A 1/22, T-420, Navi Mumbai, Maharashtra, 400707 | | | | |
| 527 | SURESH GAWARI (INDIA) ENERGY LTD | No. 127, Dronacharya Nagar, Parkhill Layout, Thrivitangam, Nagapattinam, Tamil Nadu, India | | | | |
| 528 | Arun Satya Equipment & Services | Abhiram Vihar, Sector 14, Deemed to be University, Sector 14, Noida, Uttar Pradesh, India | | | | |
| 529 | GRINN INDIA (INDIA) LTD | 10, 11, 107A, Sector 4, Noida, Uttar Pradesh, India | | | | |

| Sl No. | Company Name | Address |
|--------|---|---------|
| 530 | Aashish Solar Power LLP 1095, Rupi Soltana, Bldg. No. A-1, 5th Floor, Flat No. 501P-2, 1st Main Area, Village, Malibagh, Navi Mumbai. | |
| 531 | Powerline Engineers, Shop No. 3, Hmt Point, Tavalkar Complex, Nsa, Sketch, Complex, West, Nagpur (MH) | |
| 532 | SILMANIA POWER SOLUTION PRIVATE LIMITED, 22, JAWAI (C), CHIRRAVYE SOCIETY, VASDAR, BAGAS, SATARA, State MH 4, 406011 | |
| 533 | SOLAR CONSULTANCY SERVICES PVT LTD-501, OAKWOODS, YERWADA, NAGAR, PUNE | |
| 534 | Solar Works Solutions Pvt. Ltd., Sheetex Soc., Shirdi Road, Pune | |
| 535 | A Shri Anandha Seva Light Systems Chinchwad (Kalyan) (Mumbai) Limited | |
| 536 | SOLUTCHI (AYAN) VISHWA SEIGAR (MP ROLE) Nanded | |
| 537 | Hi-Power Engineers A-56, Stainless Crossroad Complex, Vadgaon Khand, Dhayari phata, Shirdi Road, Pune | |
| 538 | Vishwanay Marketing India Pvt Ltd, 2095/1, Goldwell, Kurangewadi, Andheri East, Mumbai, Maharashtra | |
| 539 | Vikas battery & gen sets book of India, kothchamn road, karpur, mukundpuri, Dist. Ahmedabad | |
| 540 | LORD BUDHIA SODI AK POWER DRIVE (LIMITED) PLAT NO.33, NICHAMPURAK APARTMENT, STREET NO.1, ASHRAMNAGAR WEST, PISALI DHUAI, DIST. (MURSHIDABAD) BHATISGARH | |
| 541 | AMIT SOLARS 18259, E-WARD, MALL COLONY, TAKA, KOLHAPUR | |
| 542 | VAISHNAV 2 ENTREPRENEURS, Shop No. 9, Patel Housing, Survey No. 41, Ambegaon Bhk., Nr. Samruddhi Link, Pune - 411057 | |
| 543 | B.K. Solar Systems, Showroom No.1, Sita House, Building No C, Sotiafaro Industries Hub, Opp. Hotel Ambica Excellency, Lakeview Plaza, Navi Mumbai, Maharashtra, India | |
| 544 | Mrs.A. B. ELECTRICALS, SHOP NO.44, SECTOR NO.2, 2/F PHASE C, CENTER WADHA, JANAKPUR, NEPAL, ASIA | |
| 545 | Concept Engineers, Office No.-402, 4th floor, Stellar Enclave, Opp. Reliance Mall, Above, Michaels And Park | |
| 546 | Alkaline Products 1102/1-103, CHOCO-C STORE, Majlisnagar, Vashi, Navi Mumbai, Maharashtra, India | |
| 547 | URBALAYA MFG. PLANT/FACTORY 1/P.O. RAJARAYA MALL, KOLKATA, WEST BENGAL, INDIA | |
| 548 | Cresce Enterprises Engg. Pvt. Ltd. #3 The Chancery, Near The Grand Bazaar Hotel SG Highway, Khandeshwar (East) Mumbai | |
| 549 | 2.011F GH 4/2Z INTRA PVT. LTD, A-11, New Gated City Apartment, Zone 1A, Sector 8, T. V. Karni, Vashi (M.U), Navi Mumbai - 401 202 | |
| 550 | Prabhadev Sahi Solutions, 7, Patel Residency, Swami Samarth Nagar, Kausalguda, Hyderabad, Telangana, India - 411046 | |
| 551 | TRIKERO ASSOCIATES MYSORE PVT LTD, W-36, MIDC, Phata II, Pimpri Chinchwad, 411020, Thane, Maharashtra, India | |
| 552 | ROCKETZ TECH SYS PVT LTD, 1789/897 PH. A&B, OFF NO. 722, MARKET CITY Agra, UP, India | |
| 553 | M/S Global Engineers & Contractors, A/P-Chinchwad, Tal-Khadoli, Dist-Satara, Satara | |
| 554 | Five Elements Diagnostic No 20, A wing, 1st, 2nd and 3rd, Karmi Kundwa Road, Pune | |
| 555 | M/s Bharat Green Energy Pvt. Ltd, Darganji Engg. Estate, Nagpur, Maharashtra | |
| 556 | Ravin Infrastructure Pvt. Ltd, # 491, Sit Road, Akash Vihar, Sector 10, Noida - 201301, MUD, Noida, Uttar Pradesh, India | |
| 557 | Electro Solar Systems Pte Ltd, #3 and 5, 14, Maha Ind. Area, Kengtung, District, Shansu | |
| 558 | R. V. SOLAR POWER, Plot No. 19, St. No. 18, Sector 18, Kharghar, Navi Mumbai, Navi Mumbai, Maharashtra, India | |
| 559 | Avi Future Engineers, Thakkar Bhawan, Traditiona Bhawan, Ghatkopar West, Mumbai, Maharashtra, India | |
| 560 | JETTE INDUSTRIES, 1813/N, NO.6, GANDHI JARAH MARKET, NH ARAMBOL, GOA, GOA 403143, C. A. R. GOA, India | |
| 561 | Utkalshala Energy Services Private Ltd, C-53/3/2, Sector-18, New Patel, Dist Bargarh, Odisha, India | |
| 562 | M/s Vandavee Electricals, 508/8/1 and 508/8/2, Sector 2, Noida - 201301, Noida, India | |

| Sr. No. | Name | Address |
|---------|--|---|
| 565 | General Engineering Pvt. Ltd. | Plot No. 108, Piramal Business Park, Capriex Road, Westan, Pune-26 |
| 566 | Global Star Bi-CO Electronics Private Limited | Unit No. 204, Sector 10, Vidyavihar, Sector 10, Navi Mumbai, Maharashtra - 401 101 |
| 567 | Global Technical Private Limited | Opposite Laxmi Vilas Palace, Sector 10, Navi Mumbai, Maharashtra - 401 101 |
| 568 | GNR SOLAR MAHARASHTRA LTD. | Plot No. 51, Shaniwar Wada, PUNE |
| 569 | GRC Building Technologies Pvt. Ltd. | No. 615 - 606, Samarth Krishi CHS, Plot No. 123, Linkendevi Compound, Andheri - West, Mumbai |
| 570 | GURU ELECTRICALS (G-E) AKADEMY TOWERS, 239 VADAVY GOPAL PETH, SAWADA DIST - TAL-SATARA | |
| 571 | ISVU CLEAN ENERGY LIMITED | RVIGI Green Energy Ltd., C-1, B29, 3rd Floor, World Trade Tower, Sector - 16, Noida |
| 572 | ACCELFATE POWERTECH INDIA PVT LTD | Office No. 456, ZENITH TOWER OPP. MEGA MART, PUNE, KEMTA ROAD, DANDONI, PUNE |
| 573 | KANTAK SOLAR ENERGY PRIVATE LIMITED | VILLAGE DANE, A. MALKAPUR, BUDHRANDA, MAHALAKSHMI, MAHARASHTRA |
| 574 | KUSHI ECO SOLAR LLP | G-104/605, BHICOMA PARK PHASE 2, BATHIRAGHAT, MAHALAKSHMI, MAHARASHTRA |
| 575 | Sundip Renewables Private Limited | Sundip Renewables Energy Solutions Point Complex, 525A, Chiplunji Zilla Pashad, Sangli - 416445 |
| 576 | Lungi Electricals S. HANDBWAK API, KADAM NALA, JAI BHUVAN ROAD, NASHIK ROAD, NASHIK | |
| 577 | SOLARS SOLAR SOLUTION A-205, SAROKAR DASHRATH TOWER, OLYMPIC OFFICE, GHANDANWADI, PUNE, MAHARASHTRA, PUNE 411007 | |
| 578 | Punjab Electric Ltd. | A-101, Sycoms Rainbridge Gachibowli, Hyderabad, Telangana - 500032 - Gachibowli |
| 579 | Chitra Vidyansh English Medium School | Unit No. 33, 3rd Floor, 3rd Floor, Chitra Vidyansh English Medium School, Sector 10, Noida, Uttar Pradesh |
| 580 | SNCJES ENERGY PRIVATE LIMITED | Plot No. 2, Bajaj Chirag, Margao, Goa, India |
| 581 | SolarSkin Technology India Private Limited | B-1706, Sai Darshan Apt, Thakurwadi, Solaswadi, Taluka, Udaipur, Rajasthan - 313070 |
| 582 | Mahindra energy solutions pvt ltd | Plot No. 101, Lower stretch floor, 3rd floor, Mahindra Nagpur |
| 583 | GLO SOLAR R. 507, Rudresh Aspi, Near Savonia High School, Devrukh, Nashik | |
| 584 | Naturelle Renewable And Infra Private Ltd | Plot No. 202, Chaitanya Residency, 4th Floor, Shantinagar, T. Kawade Road, Igatpuri, Nashik |
| 585 | MDS KRISHNA E. ELECTRICALS & APPARATUS PRIVATE LIMITED | |
| 586 | SUN OBD ENERGY PRIVATE LIMITED | UNITED ANISHKER HEIGHTS*, 2nd Floor, Sharavatiapeth, Shreyo Road, Agniphale, Marhad, office, |
| 587 | UWE SOLAR PRIVATE LIMITED | ALIBHAI TOWER SHIVAJI NAGAR, NASHIK |
| 588 | SUNPOWER SOLAR POWER SYSTEM LTD | SUNPOWER SOLAR POWER SYSTEM LTD, 51/1/2, Wing A, Sector 10, Noida, Uttar Pradesh |
| 589 | LeEcole Energy Technologies | C-102, First Floor, Plot No. 12, Sector 1, New Patel |
| 590 | Karonda Shilpi Limited | B-109, Divakar Road, Camp, Deoguru, Karimguda, Telangana |
| 591 | Agrover Green Energy Private Limited | Gdli No.5, Plot No. 10, Hisa No.5, Shilpa Colony, Bhadravathi |
| 592 | SKINOR AR SYSTEMS | Market, village - Seemli, Immamgan mandi, Durgi road, later |
| 593 | Shree Srinivas Pratap Chitrakar | Shree Srinivas Pratap Chitrakar, Shirogade, Nasik, Maharashtra |
| 594 | Crest Engineers & Consultancy | Higher Secondary Compound, Civil Lines, Agra |
| 595 | e-Trade Address Shop no-71, super market, Satkhira, Patel, Agra | |
| 596 | Saptashakti Thermal Energy Systems | 17, Saptashakti Thermal Energy Systems, Off Shanti Niketan, Sector 10, Noida, Uttar Pradesh |

| Sl.No. | प्राचीन विद्युत उत्पादन एवं सेवा कंपनी लिमिटेड, बिहार राज्य विद्युत विभाग, राज्य विद्युत बोर्ड, नामोद किया गया सिंगटन |
|--------|---|
| 597 | KARUDA PHOTOV SYSTEMS PVT LTD, 501, SHIBRAJUZI HOUSE, OPP. KEVAY PETROLEUM, POLYTECHNIC ROAD, AMBEDKAR NAGAR, BIHAR, GUARAN |
| 598 | ROTTUJA ENERGY SOLUTIONS PVT LIMITED, S. NO. 18, FLAT NO. R2-301, JAMBHARDER HIGHLIGHT, JAMMU CHOKI, UMLI |
| 599 | BSA Electricals (P) Ltd., 8, Jambhadrer HIGHLIGHT, JAMMU CHOKI, UMLI |
| 600 | LAKSHMINAG SOLAR POWER PVT. LTD, PLOT 24, MEHRIANA KORTULI (ASTI) RESIDENCY, ASIA OFFICERS COLONY, RAMAKRISHNA PITHAM |
| 601 | FLINT SPARK ENERGY PRIVATE LIMITED, Sector no. 25, Hamton Nagar, Sharq Vastu, New Ganesh Temple, Bhopal, Some |
| 602 | RAY SOLAR SHOP NO. 5, TUMAKER MAJUSHE (T.O) LEPO ROAD, NASHIK |
| 603 | Sangamita India Private Limited, C-401, Ambast Plaza, Opp. Gauri Devi, Opp. Corro, New Ranchi, Amlukhedi - 358453, Rajast, India. |
| 604 | Castine solar lot no.20, j-1, j-2, Juddo, Amlukhedi-451001 |
| 605 | NAAJ Enterprises, Silver Smile Complex, Ramnagar, Chandigarh |
| 606 | Spanbar System Integrators private limited Unit No. S-12, Plot - 19 & 21, Surya Tower-1, Sector 18, Kapashihara, Nasik Mandirai |
| 607 | Clementine Powergrid Private Limited, Corp. Off. A-4, Bhanauc-2, Non Prasad Naresh Kalyan, Gangapur road, Nalhati-73, Dist.-NIP-Chittaranjan Tel. Nipahed Dist. Nalhati |
| 608 | ENTERAPOWERTECH LTD, 701, Paragon City, 4/F, 13, Ram India Park, Daman, India |
| 609 | Inv Enterprises, Ramkrishna Nagar, Baramati Road, Panjharan |
| 610 | WJJC Corporation 11321, Laxmi Vihar, Ajmer, Jaipur, Rajasthan, Nagaur, Jaipur, Nagaur |
| 611 | WD Corporation 11321, Laxmi Vihar, Ajmer, Rajasthan, Jaipur, Jaipur, Nagaur |
| 612 | Keeleene Energy Pvt. Ltd, 477 Devalshah, Near Navrangpuri, Post Office, Kawadpur, Pow |
| 613 | MITOKU'S VASALKAR INDUSTRIAL, STATE-TEAR DAYABOL, VASARKHED, MIRAJ ROAD, DIST. RAIGAD, MAHARASHTRA |
| 614 | Spaceline Corp. A-301, San Xavier, San Tokman road, Alwal (East) |
| 615 | EVALCON AL TOKATION ANG'SO POWER PVT. LTD NO. 52, PATEL NAGAR, DEHDINDI, PATEL LANE'S, BHILAI PASS ROAD, AURANGABAD |
| 616 | ERIEENTS, 61 ELECTRONICS, SECTOR NO. 15 STADIO BE SHOPPING COMPLEX, N. 2, CIBDO, AURANGABAD, M.S |
| 617 | Om Electrical Collegety, Om Shanti Vihar, Road, Opp. Mukundpur School, Fortigen, Alz, Jhunjhunwala |
| 618 | RICH SUN ENERGY, ANSHETA, SWAMI VIYASEND SOC. LANE NO. 1, NEW SYAMALA, PUNE |
| 619 | SK Computer And Electronics, PLOT NO. 284, MAYA MANDIR, RWA, LALAH NAWAS, TALAKAMPEETH |
| 620 | PowerStar India Pvt. Ltd, Level 5, Aurora Avenue, Adjacent to Cuentas Complex, New Faridkot, Jalandhar, Jalandhar, Punjab |
| 621 | Soham Solutions Pvt. Ltd, S-10, Chintamandir colony, Jay Vihar, Wakadwewa, Cherawali, Pune |
| 622 | Ompriya Energy Solutions Private Limited, S. No. 5754, Arsal Nagar, Wazirabad, Hassanalli |
| 623 | Hilco Navneet India Private Ltd, S. No. 125A, YALI AMUL, GARG, SWARGANGA, AMERLE, ATN, VIZAG, PLATE, MANIPUR, INDIA |
| 624 | Audi Green Energies, Shows, d-10, Mehta Dham, Borewala Chowk, Kirti Niket, Lucknow, Uttar Pradesh, India |
| 625 | LUVKA SOLAR SOLAR PANELS, JASBON ROAD, LAKSHMI, WEST BENGAL |
| 626 | SAFING FUTURE BRICKS "Safingare", Haldi, Nagar, Deild Big Chetna, Akola |
| 627 | ISHAN ENERGY, 24 VERS, 2 S. MUDAU NAFAR, WATTOON, NAGPUR |
| 628 | PATRA ENTERPRISE PRIVATE LIMITED, NEAR JAN MANDIR, TAPRI, BHP, BORLAH, AKOLA |
| 629 | RAULI ENTERPRISES, C.G. TIRAI, TARKA, A.R.A, AGRAVATI, KACHWHA, PWD POINT, RAJPIPLI |
| 630 | KORN SOLAR SOLUTIONS, 6, Karna Mantri Nagar, Near Ranchi Main Temple, Nagpur |

| S.NO. | NAME OF THE FIRM | ADDRESS |
|-------|---|---------|
| 631 | SOLAR ANSWER ENERGY SYSTEMS PVT. LTD., KASILWAI, CHOWK, 6/2, C/O D. ALEXANDRA B-43, S10103 | |
| 632 | NEW BRAVE ELECTRICALS PVT. LTD., Lane No.5, Dinesh Colony, Andheri East, Mumbai - 410051 | |
| 633 | SAILI ELECTRICAL SERVICES, Station Road, Opp. A.P.T. Patel, Vengur Colony, Borivali (E), Mumbai - 414061 | |
| 634 | SINEF ENERGY SOLUTIONS PVT. LTD. (SINEF) (IT- Society Industrial colony) Plot No.143, MIDC Industrial Park, South Amravati Industrial Cluster - 42 | |
| 635 | DAJANI AGANCIES SARDI, CIRCLE, SUGEN NO. 4 AND 5, CITY CENTER, PUNE ROAD, SPRINGDALE TALAO, NASHIK, MAHARASHTRA | |
| 636 | RANAS ENTERPRISES Home no. 316 Indraja night near Rasani MBA college, Vasanvi | |
| 637 | ASUN ENERGY PRIVATE LIMITED Executive Centre India Pvt Ltd, Level 7, 2, Colaba Square, Opp. Chhatrapati Shivaji Samudha, Mumbai | |
| 638 | Swanson Energy Pvt Ltd, 135 Hushka Industrial Estate, Phase 1, Valvi (UDC), Karjat - 410451, Maharashtra, India | |
| 639 | R. Energy Systems, Survey No. 14, Plot No.12, Oshagee Institutions, Hinsel Phata, Hinsel Road, Pune | |
| 640 | JK ENERGY AND ASSOCIATES, JG, 16, 2nd Floor, New Jagannath Colony, Kankarbagh, Nagpur | |
| 641 | RATIYAS ELECTRICALS SHOP No.94, Veta Bhalan Chowk, Alibatti, Gadchiroli, Maharashtra | |
| 642 | Rak-Sun Enterprises, Shukla Market, Sector 4, Akashvani, Sector 4, Agra, Uttar Pradesh | |
| 643 | Square Power Ltd. (6) A, Rashidieh Shopping Center, Opp. Green School, NEAM Market, Near Railway Station, Mora Road, Ujj | |
| 644 | HARICORP SOLAR PRIVATE LIMITED H No. 1-7-1872, KALISAR PLAZA, BANTIR GON, BECD | |
| 645 | SQASYS INCORPORATION, The Sq Residency, Plot No.12, Seawat Mall, Nagpur, Near Canal Road, Aundh, Maharashtra, Nagpur | |
| 646 | Kedarka Auto-Tech (U) Private Limited, Shukla House, No. 72, Gujranwala, Punjab, India, 500002, Lahore, Pakistan | |
| 647 | J.A. THANAN ELECTRICALS CHAMBERS, 75/1, CHAMBERSH, DISTT. - GADCHIROLI | |
| 648 | Shree Sudarshana & Illumination Private Limited Plot No. 15, R.M.S. Colony, Aundh, Nagpur, Maharashtra, India | |
| 649 | ELLECTRIC SYSTEMS INDUSTRIES, Fl. A/F NO.3, VISHWANA SOCIETY, 25, SHEGAJ, AUFHAR COLONY, PAONI PHATA, FRANWANE, PUNE | |
| 650 | Associated Solar Energy LLP, C-392, Shegaon Dadoba, Nasik, Maharashtra, India, 421306 | |
| 651 | ACM India Structures Private Limited, RH-47, Shrawan Vilas Society, Sector 1, Nagpur | |
| 652 | Shree Vidyarthi Construction Limited, 335, Sampal Kolhapur Bypass, Gondia, Maharashtra, India, 441603 | |
| 653 | SaiTech Industries, 72, Virajit Fortune, Cajganji, Navi Mumbai, Maharashtra | |
| 654 | Bleemid and Facility Services, 6C, Willow House, C.H.S. Edar Woods, Sector 54, Mohali, Punjab, 160062, India | |
| 655 | ANARYA SOLAR CATERPILLAR SYSTEMS Private ADD: A/T, Ellora Sule Tu, Karjat, Dist.444116, Off: Plot No. 1, Near Apollo Tyres, Shukarwadi, Ellora, Dist.444105 | |
| 656 | FARMER PLAST AIR INDUSTRIAL SUPPLIES, Opp. Aman Times, Chandrapur | |
| 657 | SARTES SOLAR SYSTEM, 9/1, KINNARIK P.L.A.C, BESIDHE BARKA, ON IN 363, MUNIBAHAR ROAD, NSSA, NAGPUR | |
| 658 | Ganeswar Enterprises, C/o NO. B-241132, Aundh, Nagpur, Maharashtra, India | |
| 659 | Ren-Ma Electrical & Enterprise, 102, Saptapadi, Sector 10, Noida, Uttar Pradesh, India | |
| 660 | PINDAYA E. ENGINEERING SOLUTIONS INDIA PVT. LTD, TUE, 514, VENKU, OFFICE, 61, 4TH FLOOR, 1-EAR L, 1-ND FLOOR, PATEL ROAD, PUNE | |
| 661 | LELT SERVICES, 19, New Ring complex, Pimpri Chinchwad, Pune, Maharashtra, India | |
| 662 | Dremus World Smart Solutions, 117, Plot No. 218, New Vihar, Renuka Nagar, Sitabda - 423 005, East Nashik, Maharashtra, India | |
| 663 | Prakash Electronics, Hinged Complex, Agrogaon, Chalis Madhuganga Road, Dehri, Bihar, India | |
| 664 | Art Supply Chair Solutions Pvt. Ltd, 6th Floor, Tower No. 2, 1st Floor, Towers, Andheri West, Mumbai - 43 | |

| S.No. | संस्था का नाम | संस्था के संरक्षित समूहों के नाम | संस्था का वास्तविक स्थान | संस्था का अधिकारी का नाम | संस्था का पता |
|-------|---|----------------------------------|--------------------------|--------------------------|---------------|
| 685 | SHUBHAM TRADERS PLOT NO. 43, MANGUNWADA, BIJARUAYA KRAH NIRWAN SOCIETY, NAGPUR | | | | |
| 686 | Vega Project 12 Project Palace, Namdev Society, Nagpur | | | | |
| 687 | Technozone Solar Pvt Ltd, Server no.34, Plot no.26 & 3, Gibson Building, Plot no.14, unit no.101 in Building no.2, Gidwagam, Dombivli (E), Mumbai, India. | | | | |
| 688 | SOLARS POWER 1, Deonanagar, Buldhana, Nagpur | | | | |
| 689 | RENEKASAI ENERGY ENTERPRISES (M/S) SWAMI CHANDRAPUR KALDI LOKAY, near in Police station, Nagpur-27. | | | | |
| 690 | SHRNIVAR HOSPITAL & CONFINCE MANAGEMENT LLP, APT-2, Mahadev Palace, Dadadham, Nagpur | | | | |
| 691 | Pointe Energy Systems & Services, Sector 61A, 11, Mahaguru Industrial Complex, Bhosari, MATC, Pune 411026 | | | | |
| 692 | IDS LED LIGHTS & SOLAR POWER PRIVATE LIMITED, NEAR VAGNVA MANGLA KARACHHAI | | | | |
| 693 | KRISHNA ENERGY P LTD, 202, AXON PALACE, V ROAD, CHAMPIONSHIPSWOOD, DORTYAL, WEST MUMBAI | | | | |
| 694 | Shiv Wings Technologies Pvt. Ltd, 302, Empressions, Behind Kamji Dairy, Nandur. | | | | |
| 695 | K. N. Enterprises, Gu No.580, Denial college, 2nd road, Zine Wazir, Al No. Hemgajan Kabin, Tal. Amboli, Dist. Alandgas, Nagpur | | | | |
| 696 | Shree Vaidika Solar & Mediumsize Apparatus Pvt. Ltd, Sitav Chowk, Jathapet, Achha | | | | |
| 697 | Target International A/S/TD Merchant Cleanse Plus 14 Sector 19 Yashwant Maniraj | | | | |
| 698 | HIMANUT SOLAR COMPANY C-14-1-15A TATHI CHS, SECTOR 7, SANAPUR, NAVI MUMBAI | | | | |
| 699 | HALSK INDUSTRIES (OPP. VIDARTHA SAVITRI LINES) TEKA VAKA KAMUTTE, RECAL | | | | |
| 700 | MALVYA SOLAR POWER Plant No. 36, Dabu Bhawan, 7th floor of Maharashtra Bhawan, Near Shashi Chak, Andheri (E), Mumbai | | | | |
| 701 | Jalak Green Project Plot No. A-144-1-H, Road No.25, Village Panchpurni, village Ustek, Thane (West) - 400603 | | | | |
| 702 | Sunset E Solutions Infra Private Limited, CTS No. 3474/6, Plot No. 98, Wing B, Shivalik Park, Panvel, Maharashtra | | | | |
| 703 | Cyrene Energy India Private Limited, 225, Narayan Shakti, Navas, Dr. Ambedkar Road, Colaba, Mumbai | | | | |
| 704 | SUSAN ENERGY PRIVATE LIMITED FLAT NO.28-G-14, TOWER 101, COCOA, AURANGABAD | | | | |
| 705 | SEBREE ENERGY SOLUTIONS PLOT NO.102, B-1, ANTHA NEST, ICAIR-J, SONPATWA ROAD, SANOJGIG, K. V. HADA, JUNE | | | | |
| 706 | roop sun solar energy pvt ltd, 63, sita villa, bhatgaon | | | | |
| 707 | Anyupas Engineering Services (P) "Anyupas", Vidyut Nagar, Deonar, Tal. ShirdiBeda, Dist. Ulhas | | | | |
| 708 | Reliance Electricals Holdings P. Ltd, Tatyasaheb Patil, Sangli, MS-413001 | | | | |
| 709 | Vega Enterprises, 52-A-13, MIDC, Phase I, Bhusaval, Emd | | | | |
| 710 | PERUS ENTERPRISES, Shop No. 5-C, Chembur, Chivas Center, Al-1, Readymade Garments | | | | |
| 711 | MASTER ENGINEERS, 5A, TAHAKAR NAYER, NEAR SONGTIA STATION, LAKH KHANDA ROAD, NAGPUR | | | | |
| 712 | Modi Solar System-102, Soni Singh CPS, Plot No. 61 & 122, Sector 28, Sector 10A, Navi Mumbai | | | | |
| 713 | Technic Engineering Projects No. 1314-3, Near Vaishnavi Hotel Dahan West, Dahan | | | | |
| 714 | Digital Infrastructure Pvt. Ltd, SPHERIT, AGRAN, P-190, G-1, Sector 1, Expressway, Navi Mumbai, Maharashtra | | | | |
| 715 | Indi Consulting Solutions, 28, M-1, S-62, 2 & 3, LANKASHAKT, PUDUPET, Nungambakkam, Chennai, Tamil Nadu, India | | | | |
| 716 | A3L A/C, 101, Sarwan Apartments, Plot No. 1, Panvel, Mumbai, Maharashtra, India | | | | |

मुद्दा क्र. २:- सौर पंप/कृषी पंपाची ५ लाखाचे संदिग्द होते, ते १० हजारावर आणण्यात आले याबाबतच्या कारणनिमांसा व अभिप्राय घावेत.

विभागाचे अभिप्राय :- केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर १ लाख नग सौर कृषीपंपाच्या योजनेसाठी रु. ४००,००० कोटी एवढी तरतुद घोषित केली होती. या अंतर्गत शाज्यासाठी केंद्र शासनाने दिनांक ९ डिसेंबर, २०१४ रोजी ६१४० नग, दिनांक ३० डिसेंबर, २०१४ रोजी १,४०० नग असे ७५४० नग सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मान्यता दिली होती. त्यास अनुसरून अटल सौर कृषी पंप योजना” च्या प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन शासन निर्णय क्र. सौरप्र-२०१४/प्र.क्र.२१९/ऊर्जा-७, दिनांक २७ मार्च, २०१५ अन्वये राज्यात ७५४० नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले.

दिनांक २९ जानेवारी, २०१६ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनाने २,४६० नग आस्थापित करण्यास मान्यता दिली. त्यास अनुसरून “अटल सौर कृषी पंप योजना” च्या प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन शासन निर्णय क्र. सौरप्र-२०१४/प्र.क्र.२१९/ऊर्जा-७, १४ जुन, २०१७ अन्वये २४६० सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकूण १०,००० नग राज्याचे सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे एकत्रित धोरण जाहीर करण्यात आले.

दिनांक २७ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयातील नमूद अटी व शर्ती बाबत योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन काही अटी व शर्तीपाईचे सुधारणा/बदल करून त्यानुसार शारान निर्णय क्र. सौरप्र-२०१६/प्र.क्र.३१९/ऊर्जा-७, दिनांक २४ नोव्हेंबर, २०१६ अन्वये अटी व शर्तीपाईचे अंशात: बदल करण्यात आला. तसेच योजनेची जलदरित्या अंमलबजावणी होण्यासाठी आत्महत्याग्रस्त जिल्हे व इतर जिल्हे यांव्यातील रौप्र कृषीपंप वाटपाचे प्रमाण ८०-२० टक्के रह करून ते ५०-५० टक्के असे दिनांक १४ जुन, २०१७ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आले.

केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या १०,००० नग आस्थापित करण्यासाठी सौर कृषीपंपाची योजना राज्यामध्ये गहावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. सद्विस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या मंजुरीनुसार पहिल्या टप्प्यानुसार ४२६८, दुसऱ्या टप्प्यानुसार २४६०, सौर कृषीपंप आस्थापित झालेले आहेत. केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार एकूण ३,७२८ नग सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनास सदर योजनेस मुदतवाढ देण्याबाबत विनंती करण्याच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाच्या अधीग्रहणाने राज्य शासनाव्यारे सदर योजनेची अंमलबजावणी सुरु ठेवण्यात आली. परंतु केंद्र शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीच्या मुदतीस वाढ देण्याची विनंती अमान्य केल्याने सदर योजना या योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अंशदान भरले आहे. त्यास कृषी पंप देण्याच्या उद्देश्याने ५६५० नगावर सिमित करण्यात आली. त्यापैकी मे, २०१८ अखेर ५५८५ सौर कृषीपंप आस्थापित झाले आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या ३,७२८ नग सौर कृषीपंपाच्या वित्तीय सहाय्य प्राप्त होणार नसल्यामुळे त्यासाठी अंदाजित रक्कम रु. ३०,३१ कोटी इतक्या निधीवी आवश्यता आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्याचा मर्यादित कालावधी पाहता १०,००० नग सौर कृषी पंपाच्या उद्दिष्टपैकी ५६५० नग सौर कृषी पंप आस्थापित होणार आहेत. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र शासनाने दिनांक १८/१०/२०१७ रोजी २००० नग व दिनांक १०/११/२०१७ रोजी ५००० नग असे एकूण ७००० नग सौर कृषी पंप आस्थापित करण्यास काढी अटी व शर्तीवर नव्याने मान्यता दिली असून योजनेतील अर्थसहाय्यातील व इतर अटी व शर्तीतील महत्वाचे बदल लक्षात घेऊन त्यानुसार योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यास मंत्रीमंडळाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

मुद्दा क्र. ३:- मेडा ही मध्यस्थ संस्था आहे. ती जाहिरात करते. एकूण किमतीच्या दोन ते अडीच टक्के पैसा घेते. त्यातून ते कर्मचाऱ्यांचा पगार करतात. मेडा संस्था पैनल उभी करत असेत तर तथातून घरगुती ग्राहकांचा फायदा होईल व त्यातून ५ ते १० टक्के विजेची बचत होईल. या मुद्दाबाबतची माहिती.

विभागाचे अभिप्राय:-राज्य शासनाने दिनांक १६/७/ १९८५ च्या शासन निर्णयान्वये अपारंपरिक ऊर्जाबाबत भाष्टाऊर्जा या संस्थेची नोडल एजन्सी म्हणून गियुक्ती केली आहे. अपारंपरिक ऊर्जाचा प्रसार व प्रचार महाऊर्जाकडून करण्यात येतो. त्यासाठी राज्य शासनाकडून हरित ऊर्जा निधीतून भाष्टाऊर्जास निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा संबंधीच्या प्रवलित धोरणानुसार तसेच ऊर्जा संवर्धन धोरणानुसार घरगुती वीज ग्राहक, गृहगिर्माण सोसायटी, खाजगी संस्था इ. यांना स्वयंवापरासाठी इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा पैनलव्यारे सौर ऊर्जा निर्मिती करण्याची मुगा असून त्यासाठी केंद्र शासनाकडून ३० टक्के अनुदान देण्यात येते. महाऊर्जाकडे सौर ऊर्जा पैनेल उत्पादक व तत्सम उत्पादकांचे नोंदणीकृत पैनेल असून (त्यामुळे वाजवी किंवातीत) ग्राहकांना त्यांनी संबंधीतानी महाऊर्जाकडे स्वयं विज वपार प्रकल्पाची नोंदणी केल्यास तांत्रिक व तत्त्वाम सैवा उपलब्ध करून देण्यात येते, तसेच केंद्र शासनावे ३० टक्के अनुदान भिलाईसाठीची कार्यवाही करण्यात येते.

मेडा ही राज्य शासनाची अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक सहाय्य देणारी संस्था असून मेडा मार्फत सौर पैनल अथवा इतर उपकरणांचे उत्पादन केले जात नाही. परंतु अशा Net Metering बाबतच्या रांगेंची माहिती रोबत जोडलेली आहे.

मुद्दा क्र. ४:- मा. अर्थमंत्र्यांनी विधान सभेत अर्थसंकल्प सादर करतांना केलेल्या घोषणांच्या अनुषंगाने माहिती.

विषयाचे अभिप्राय :- (मुद्दा क्र. ३६ व ३९) मा. अर्थ मंत्री, महाराष्ट्र राज्य यांगी राज्याचा अर्थसंकल्प विधानगंडलासभेत सादर करतांना सौर ऊर्जेव्वारे वीज निर्मितीचे उद्दिष्ट घोषित केले होते. त्यास अनुसरून राज्यात

“मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” ही योजना दि. १४ जुन, २०१७ च्या व दि. १७ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

सदर योजने अंतर्गत प्रत्येकी २ भेगावैटचे पथदर्शी प्रकल्प राळेगणसिध्दी जि. अहमदनगर व गांजरदा. कोळबी जि. यवतमाळ येथे आस्थापित करण्यात येत आहेत. पथदर्शी प्रकल्पा व्यतिरिक्त योजनेच्या टप्पा-१ मध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र येथे सदर योजनांतर्गत प्रकल्प आस्थापित करण्यासाठी एकूण २०० मे.वॅ. क्षमतेच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या असून प्रकल्प उभारण्यासाठी विकासकांना इरादापत्र (LOI) देण्यात आले आहे.

योजनेच्या टप्पा-२ मध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रयेथे एकूण ३०० मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निविदा प्रकाशित करण्यात आल्या असून विकासकांना इरादा पत्र (Letter of Intent) देण्यात आले आहे. थांशिवाय महावितरण कंपनीने १००० मेगावैट क्षमतेच्या निविदा प्रकाशित केल्या आहेत.

गा. अर्थमंत्री महोदयांनी घोषित केलेल्या योजनेनुसार सौर ऊर्जा वीज निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने विभागस्तरावर कार्यवाही सुरु आहे.

मुद्दा क्र. ५ :- डी.पी. जळणे, ऑर्झेल वेळेवर न मिळणे सदर कारणामुळे डी.पी. दुरुस्त होत नाही या अनुषंगाने माहिती.

महावितरणातोर्पे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या विद्युत ग्राहकांना विजपुरवठा हा स्थानिक निवृत्त रोहित्रावरुन केला जातो. रोहित्रावर त्यांच्या स्थानिक क्षमतेपेक्षा ज्यास्त वीजजोडणी केली जात नाही. आवश्यकता भासल्यारा क्षमता वृद्धीकरण करून ज्यादा क्षमतेवे रोहित्र बसवून वीज ग्राहकांना योग्य दावाने विद्युत पुरवठा केला जातो.

आजगितीस गहाराढ्यात एकूण रोहित्रांची संख्या ५७६९२ इतकी असून नादुरुस्त होण्यावे प्रमाण सरासरी ७.५०% इतकी आहे. रोहित्र नादुरुस्त इल्यानंतर वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र बदलवून घेतली जात व नादुरुस्त इल्यानंतर वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र नादुरुस्त इल्यानंतर वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र नादुरुस्त होण्यात येते.

काही रोहित्रांवर महावितरणाच्या अपरोक्ष अवैध वा अनविकृत वीजजोडणी केल्यामुळे अतिभारामुळे रोहित्र नादुरुस्त होतात. रोहित्र नादुरुस्त होण्यास प्रमुख कारण अनविकृत वीजजोडणी किंवा मंजुर भारपेक्षा अतिरिक्त वीज यापर करणे हे आहे.

महावितरणाने सन २०१७-१८ मध्ये ५१८० किलो लीटर्स तेल उपलब्ध करून दिले आहे व सन २०१८-१९ साठी ५१०० किलो लीटर्स तेल पुरवठा होण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आसून, लवकरच संपूर्ण राज्यभर मापणीनुसार व आवश्यकतेनुसार तेलावा पुरवठा केला जाईल.

तसेच क्षेत्रीय कार्यालयांना लागण्या-या तेलावा पुरवठा करतांना नादुरुस्त रोहित्रामध्यून वापरण्यायोग्य तेलावा साठा अपेक्षात प्रमाणापेक्षा कमी गिजत असल्यामुळे व गैरप्रकार वाढीस लागु नये म्हणून दर गहिन्यावे ऑर्झेलचे अंकेक्षीत केलेली माहिती मागविली जाते, त्याप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयांना लागण्या-या तेलावा मागणी ERP प्रणालीमध्यून मागवून त्याची तांत्रिक योग्यता तपासुन तेलावा पुरवठा केला जातो.

रोहित्र बुरुरतीसाठी प्रत्येक जिल्हानंतरावर दुरुस्ती केंद्रांना कंत्राटे देण्यात आलेली आहेत. रोहित्र बदलण्याची कारवाई गहाराढ्य विद्युत नियमक आयोग वितरण परवाना धारकाच्या कृतीचे मनिके विद्युत पुरवठा सुरु करायच्या कालावधी आणि भरपरईचे निश्चितीकरण, विनियम २०१४ नुसार धातुन दिलेल्या मापकामध्यून करून घेतली जातात. गरजेनुसार आपतकालीन स्थितीत वेगवेगळ्या क्षमतेची वापरण्याजोगी रोहित्र पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवली जातात.

नादुरुस्त रोहित्रांची सन २०१६-१७, २०१७-१८ व एप्रिल - २०१८ पर्यंतची सदास्थिती

| वर्ष | कार्यान्वयन वितरण रोहित्रे | एकूण नादुरुस्त रोहित्रे | नादुरुस्तीची टक्केवारी |
|-------------|-------------------------------|-------------------------|------------------------|
| सन २०१६-१७ | ४९४६०९ | ३९३९५ | ७.१५% |
| सन २०१७-१८ | ५७६३३५ | ३८७२५ | ७.५०% |
| एप्रिल २०१८ | ५७६६९२ | ३३१४ | ०.६४% |

मुद्दा क्र. ६ :- SEZ बाबत

Status of the Distribution Licensee

Nidar Utilities Panvel LLP ("NUPLLP") was appointed as the Co-Developer by Persipina Developers Pvt. Ltd. ("PDPL") for the SEZ at Panvel, Dist. Raigad, Maharashtra which was acquired in Oct 2014 by PDPL and notified in the Gazette on 10-Apr-2016. NUPLLP was approved as a Co-Developer by the Board of Approval (BoA) under the SEZ Act in its meeting during 2016-17. Accordingly, the Ministry of Commerce and Industry issued the approval letter dated 09-Sep-16 approving NUPLLP as a Co-Developer of the said SEZ.

Per the SEZ Act, the Developer (and includes the Co-Developer) are Deemed Distribution Licensee for Electricity within the area of the notified SEZ. NUPLLP accordingly is the Deemed Distribution Licensee for the said SEZ at Panvel and thereby made an application to the Hon'ble Maharashtra Electricity Regulatory Commission ("MERC"). The MERC vide its order dated 10-Feb-2017 took on its record NUPLLP's status as a Deemed Distribution Licensee for the said SEZ at Panvel.

Since its appointment a Co-Developer, NUPLLP has been able to expedite the process for the distribution of electricity within the said SEZ. Given below are the key milestones achieved by NUPLLP from a regulatory perspective to date:

| Sr. No. | Key Milestones Achieved | Date |
|---------|---|------------------------|
| 1 | Execution of Co-Developer Agreement with PDPL | 10-Aug-15 |
| 2 | Approval of NUPLLP as a Co-Developer by MOCI | 09-Sep-16 |
| 3 | Taking on record the Deemed Distribution Licensee Status of NUPLLP by MERC | 10-Feb-17 |
| 4 | Execution of Connection Agreement with TPC-T | 10-May-17 |
| 5 | Issuance of Maharashtra Electricity Regulatory Commission (Specific Conditions of Distribution Licence applicable to Nidar Utilities Panvel LLP for Multi-Services SEZ at Panvel, District Raigad, Maharashtra) Regulations, 2017 | 26-May-17 |
| 6 | Execution of Power Purchase Agreement (PPA) with TPC-D | 18-Jul-17 |
| 7 | Filing of Petition with MERC for Approval of PPA with TPC-D ** | 25-Jul-17 & 06-Dec-17 |
| 8 | Approval of Provisional Tariff by MERC | 03-Aug-17 |
| 9 | In-principle Approval of DPR & Capex Scheme by MERC | 28-Nov-17 |
| 10 | Final Grid Connectivity Permission from STU | 07-Mar-18 |
| 11 | STOA Approval from MSLDC for Test Charging NUPLLP's Electricity Distribution Network | 22-May-18 |
| 12 | Permission from MSLDC for Test Charging NUPLLP's Electricity Distribution Network | 22-May-18 |
| 13 | Test Charging of NUPLLP's Electricity Distribution Network | 23-May-18 to 26-May-18 |

** NUPLLP is awaiting the approval of the PPA executed with TPC-D from the Hon'ble MERC post of which it will be able to begin power distribution operations within its area of supply.

Duty / Benefits on Distribution of Power – State / Central

The Central and the State Governments have exempted levy of Indirect Taxes in the form of Excise Duty, Custom Duty, Service Tax, CST, MVAT, GST, etc. on the inputs for developing the SEZ. The Developer of SEZ is accordingly entitled for such Tax benefits.

Income Tax deduction is also available on profit from SEZ activities and thus Developer is entitled to such deduction subject to meeting specific conditions.

With regard to any benefits in term of Electricity Duty and Tax on Sale of Electricity, there is no direct exemption available to the Developer. Electricity Duty and Tax on Sale of Electricity shall be levied on its consumers by NUPLLP and remitted to the Govt. as per applicable law.

**तेराव्या विधानसभेचा उप विधान समितीचा सन २०१७ चा चौथा अहवाल
महसूल व वन विभाग**

अधिसूचना क्रमांक २ .—भूमिसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एल्क्यूएन-०२/२०१३/प्र. क्र. १९०/अ-२, दिनांकित २७ ऑगस्ट, २०१४.

अधिसूचना क्रमांक ८४ .—भूमिसंपादन, पुनर्वसन, पुनर्साहत करताना उचित भरपाई मिळणाचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) (सुधारणा) नियम, २०१६ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एल्क्यूएन १२/२०१३/प्र. क्र. १९०/अ-२ (भाग १६), दिनांकित २१ एप्रिल, २०१६.

सदर शिफारशीच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाने त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिनांक २ ऑगस्ट २०१८ रोजी पाठविली आहे.

उपरोक्त अधिसूचनेवर समितीने खालीलप्रमाणे शिफारस केली आहे :—

भूमीसंपादन, पुनर्वसन, व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ या नियमातील नियम ७ (१) (ख) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारण अहवालाचे मूल्यमापन करण्याकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या तर गटामध्ये पंचायती, ग्रामसभा, नगरपालिका किंवा महानगरपालिका सदस्यांमधून दोन प्रतिनिधी नियुक्त करतांना उक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला प्रतिनिधी, असतील तर एका महिला प्रतिनिधीस प्राधान्याने प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. याप्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीने एका महिन्यात देण्यात यावी.

सदर अधिसू नेसंदर्भात अहवालात केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने अंतिम कार्यवाही करण्यात येऊन त्यानुसार आवश्यक ती शासन अधिसूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अमध्ये दिनांक २९-०६-२०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. व त्याबाबत माहिती दिनांक ८ ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या बैठकीत ठेवली व त्यावर समितीने कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत. (माहिती परिशिष्ट “ब” मध्ये सादर करण्यात येत आहे.)

S C M - ००५

सन् २०१८ च्या ४ अप्रू दर्हवाळातील
शिक्षारक्षिती

RNT No. MAHBIL /2008/31738

परिशिष्ट "त"



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार—अ

बंध ४, अंक ७१(२)

शुक्रवार, जून २९, २०१८/आषाढ ८, शके ११४०

मुद्रे २, किमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाते केंद्रीय अधिनियमांच्ये तथाव केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व जादेश यांव्याप्तिक्षेप) नियम व आदेश.

महाराष्ट्र व वर्ष विभाग

मात्राम काया मार्ग, हुतात्मा राजगुरु बोक, रंगालव

मुद्रित ४०० ०३२, दिनांक २८ जून २०१८

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि यारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एलक्यूम १२/२०१३/प्र. क्र. ११० (भाग-१६)/अ-२ — भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि यारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा २०) याचा कलम १०९ वी पोट-कलमे (१) व (२) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि याबवतीत त्वास समर्थ करण्यान्वा इतर सर्व अधिकारांचा वापर करून, उका अधिनियमाचा कलम ११२ अल्याचे पूर्वोत्तिक्षेप देण्यात आल्यानुसार महाराष्ट्र शासन भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि यारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४, मध्ये आणखी मुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे, जसे कोः—

१. या नियमाना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि यारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) सुधारणा नियम, २०१८, असे महाराष्ट्र.

२. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि यारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१८ च्या नियम ७ मधील उन्नीसाठी (१) च्या खड (छ) गटी “दोन प्रतिनिधी”, या वज्रकुरानंतर “यांचीको एक मर्हिला—जर स्थानिक सजराजन संस्थांच्ये माहिता प्राप्तिनिधी उपलब्ध असतात तर—असेल;” हा यजकूर जादा दम्भल करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यपाल यंक्या आदेशानुसार व नात्राने,

सु. कि. शावडे.

शासनाचे सहसोचन.

महाराष्ट्र शासन राजपत्र असायातण भव्य चार-अ. नंूल २९, २०१८/आषाढ ६, शके १९४०

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Huratina Rajguru Chowk, Mantralaya
Mumbai 400 032, dated the 28th June 2018

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. LQN. 12/2013/C.R.190 (Part-16)/A-2.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 109 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014, the same having been previously published as required by section 112 of the said Act, namely :—

1. These rules may be called the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Amendment Rules, 2018.
2. In rule 7 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014, in sub-rule (1), in clause (b), after the words "as the case may be" the words, "out of which one shall be woman, if women representatives are available in the local self-Government bodies" shall be added.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. GAWADE,
Joint Secretary to Government.

तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचा उप विधान समितीचा

सन २०१० चा पहिला अहवाल

गृह विभाग

सदरहू अहवालात समाविष्ट असलेल्या शिफारशीवर शासनाने वर केलेल्या कार्यवाहीचे विवरण

अधिसूचना क्रमांक ६३.—मुंबई विदेशी मद्य (सुधारणा) नियम, २००९ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एफएलआर. १७०७/प्र.क्र.३८/भाग २. इएक्ससी-२. दिनांकित १३ नोव्हेंबर, २००९.

समितीने उपरोक्त अधिसूचना दिनांक २ नोव्हेंबर, २०१० रोजीच्या बैठकीत विचारात घेतली व मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ च्या नियम ७० डी च्या उप नियम (६) मध्ये “ बारा युनिट व शब्दांगेवजी दोन युनिट प्रतीआठवडा ” अशी शिफारस करून पूर्वीची तरतूद रिस्टोअर करण्यात यावी असे सूचवून मान्यता दिली. सदरहू शिफारशीच्या अनुषंगाने गृह विभागाने त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिनांक १७ डिसेंबर, २०१८ रोजीच्या पत्रान्वये पाठविली आहे (माहिती परिशिष्ट “ क ” मध्ये सादर करण्यात येत आहे.)

सदर अधिसूचनेसंदर्भात अहवालात केलेल्या शिफारशीची माहिती विभागाकडून प्राप्त झालेली आहे सदर माहिती दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ रोजीच्या बैठकीत विचारार्थ ठेवली असता, त्यावर समितीने कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

परिशिष्टो 'क'

गृहविभाग / रावशु-२

प्रपत्र दिन २०१० चा ३ ली आहेत.

बाराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपविधान समितीच्या पहिल्या अहवालामध्ये समाविष्ट
असलेल्या शिफारशींवर शासनाने केलेल्या कार्यवाहीचे विवरण

| क्रमांक | अहवालाचा पृष्ठ क्रमांक व परिच्छेद क्रमांक | समितीची शिफारस | शासनाने केलेली कार्यवाही |
|---------|--|--|--|
| (१) | (२) | (३) | (४) |
| तीन | पृ. ११७ परिच्छेद क्रमांक ६३. | <p>मुख्य विदेशी मद्य (सुक्षरणा) नियम, २००९ प्रसिद्ध करण्यारी अंतिम अधिसूचना क्रांतक एफएलआर०१११/प्र.क्र.८८/५३३५-२, दि.३८/०८/२०१५ अमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून सदर अधिसूचनेच्या ३५. प्रती चासोबत अंदाज पाठीकायात येत आहेत.</p> <p>मुख्य विदेशी मद्य नियम, १९५३ च्या नियम ७० डी च्या उपनियम (६) मध्ये "दारा युनिट" आ शब्दाएकजी "प्रोम युनिट प्रती आठवडा" अशी शिफारस करणे पुढीची तरतुद रिस्टोअर करण्यात यात्रे आशी शिफारस केली दोती.</p> | <p>सदर शिफारशीच्या अनुष्ठानाने यह विषय, आविस्तृत्याका एफएलआर०१११/प्र.क्र.८८/५३३५-२, दि.३८/०८/२०१५ अमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून सदर अधिसूचनेच्या ३५. प्रती चासोबत अंदाज पाठीकायात येत आहेत.</p> |



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

दर्व १, अंक १८(३)]

सोमवार, ऑगस्ट ६, २०१९/भाद्रपद १, शके १९३७

[पृष्ठ २, क्रिमत : रुपये ३.००

असाधारण क्रमांक २०६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनने महाराष्ट्र अधिनियमांच्ये तयार केलेले
(भाग एक, एक-ब आणि एक-ल घोष्ये प्रसिद्ध केलेले नियम व अदेश यांच्यातिरिक्त) नियम व अदेश.

गृह विभाग

गावान कामा गार्ड, हुताळा गावगुड चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०२२, दिनांक २८ ऑगस्ट २०१५

अधिसूचना

महाराष्ट्र दास्तव्यदी कायदा.

क्रमांक एफएलआर. १७११/क्र. अ. ८२/राहगृ-२.— यांच्ये, महाराष्ट्र शासनास असे घाटते की, मुंबई विवेशी मद्द नियम, १९५३ चे सुधारणा केलेले तात्काळ अंभाल आणावेत आणि म्हणून महाराष्ट्र चालवंशी अधिनियम (१९४९ चा मुंबई २५) यांचे काला १४३ च्या उप-कलम (३) च्या परंतुकामुक्त तरतुद केल्याप्रमाणे हे नियम आखी श्रीसिंह अं घरता ते कराण्यात यावेत :

त्याअर्थी, जाला, महाराष्ट्र पालवंशी अधिनियम (१९४९ चा मुंबई २५) च्या कलम १४३ च्या पैट-अलम (२) च्या छंड (बी) व (एफ) द्वारे प्रदत्त कराण्यात आलेल्या आणि त्वाखेवतीत महाराष्ट्र शासनास सानर्थ कारणान्वा हार सर्व अधिकारींचा वापर करून महाराष्ट्र शासन यादवरे मुंबई विदेशी मद्द नियम, १९५३ नव्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे ते असे :—

१. या नियमाना मुंबई विदेशी मद्द (सुधारणा) नियम, ३०१५ असे संबोधावत यावे.

२. उक्त मुंबई विदेशी मद्द नियम, १९५३ च्या नियम २ चा छंड (१९) च्या उपखंड (१) ऐवजी पुढील 'उपखंड (१) समाविष्ट करण्यात यावा, जाये की,—

“(१) १००० मिली. दे विरेटेल विवादी मद्द, रिक्ला.”

३. उक्त मुंबई विदेशी मद्द नियम, १९५३ च्या नियम ३०-डी च्या उप नियम (६) मध्ये “झेन युनिट प्रति आठवडा” या इच्छाएवजी “बारा युनिट प्रती झेन” असे बतावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल घोष्या आदेशानुसार व भावती,

अ. श. पार्गे,
श.सन्जाये रहसंघिय.

महाराष्ट्र शासन संसदीय असाधारण भाष्य चार-व, ऑफिस्ट ३१, २०१५/प्राद्वय ६, शके १९३७

HOME DEPARTMENT

Mantralaya, 5th Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk
Mumbai 400 032, dated the 28th August 2015

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. FLR 1711/CR-S2/ EXC-2.— Whereas, the Government of Maharashtra is satisfied that the following rules further to amend the Bombay Foreign Liquor Rules, 1953 should be brought into force at once, and therefore the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (Bom. XXV of 1949).

Now therefore, in exercise of the powers conferred by clauses (b) and (f) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Foreign Liquor Rules, 1953 as follows, namely :—

1. These rules may be called the Bombay Foreign Liquor (Amendment) Rules, 2015.
2. In rule 2 of the Bombay Foreign Liquor Rules, 1953 (hereinafter referred to as "the principal Rules") in clause (19), for sub-clause (i), the following sub-clause shall be substituted, namely :—
"(i) 1,000 milliliters of spirits or country liquor, or"
3. In rule 70-D of the principal Rules, in sub-rule (6), for the words "two units per week" the words "twelve units per month" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. S. GHARGE,
Joint Secretary to Government.

**तेराव्या विधानसभेचा सन २०१५ चा उपविधान समितीचा पहिला अहवाल
महसूल व वन विभाग**

अधिसूचना क्रमांक डी-८.—महराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम, २००७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एनए-१००५/प्र.क्र. २८५/ल-५, दिनांकित १३ फेब्रुवारी, २००७.

उपरोक्त अधिसूचनेवर समितीने खालीलप्रमाणे शिफारशी केल्या आहेत :—

- (१) कोणत्याही जमिनीचा अनधिकृतपणे अकृषिक वापर केला गेल्यास त्यावरील दंड आकारणी करतेवेळी शासनाने भूखंडाचे क्षेत्र, अनधिकृत अकृषिक वापराचा कालावधी आणि अनधिकृत अकृषिक वापराचे प्रयोजन हे तीन घटक विचाराचा घेऊन दंड आकारणीचे निकष निश्चित केले असून ते या प्रारूप अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तथापि, एखाद्या जमिनीचा अनधिकृतपणे अकृषिक वापर केला गेल्यास त्यावर दंड आकारतेवेळी उक्त त्रिसूत्रीच्या वापर करून दंड आकारणे अत्यंत अडचणीचे असल्याचे निर्देशनास येते. या त्रिसूत्रीच्या आधारे दंड आकारणी करण्यासंदर्भातील निकषांमध्ये कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही. त्यामुळे दंड आकारणीच्या अंमलबजावीबाबत अनेक अडचणी येत असून लहान घरासंबंधी स्वतःच्या मालकीच्या शेतात तसेच ग्रामीण भागातील घरांच्या संदर्भात कमी दंड आकरण्यासंबंधीचा हेतू सफल होत नाही.
- “कृषीक जमिनीवर स्वतः राहणाऱ्या लोकांच्या घरासंदर्भात वेगळा विचार होणे आवश्यक असून कृषिक जमिनीवर अनधिकृतपणे बिल्डरने घरे बांधली असल्यास त्यांच्याकडून जास्त दंड आकारण्यासंबंधी वेगळा विचार करावा,” अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन महिन्यात देण्यात यावी.

- (२) “उक्त अधिसूचनेमध्ये अनधिकृत अकृषिक वापराचे प्रयोजन या अंतर्गत निवासी वापर, औद्योगिक व वाणिज्यिक वापर असे तीन संवर्ग नमूद केले आहे. परंतु त्यामध्ये शिक्षणाकरिता वेगळा संवर्ग दिसून येत नाही. तसेच प्रचलित नियमांमध्ये शैक्षणिक वापराकरिता दंड आकारण्याबाबतही वेगळे निकष दिसून येत नाहीत. त्यामुळे राज्यातील तळागाळ्यातील विद्यार्थ्यांनाही सहजरित्या शिक्षण सुविधा उपलब्ध होण्याकरिता अनधिकृत अकृषिक वापराबाबत शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर दंड आकारतेवेळी वेगळे निकष असावेत.” अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन महिन्यांत देण्यात यावी.
- (३) “शासनाद्वारे अनेक योजनांना सबसिडी दिली जाते. त्यातील काही योजना राबवितना उदा. न्याहरी निवास योजना—अशा योजना राबविताना स्वतःच्या घराचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत ती घरे बांधलेले क्षेत्र शेती क्षेत्रात असल्यामुळे त्यासाठी बिगर शेती (एनए) करण्याची आवश्यकता नसावी.” अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन महिन्यांत देण्यात यावी (माहिती परिशिष्ट “ड” मध्ये सादर करण्यात येत आहे).

सदरहू शिफारशीच्या अनुषंगाने विभागाने त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिनांक ४ मे, २०१९ रोजीच्या पत्रान्याये दिली आहे. सदर माहिती समितीने दिनांक २६ जून, २०१९ रोजीच्या बैठकीत विचारार्थ ठेवली असता समितीने माहिती विचारात घेतली व त्यावर समितीने कोणतेही अभिप्राय व्यक्त केले नाहीत.

परिशिष्ट [००] अवलं २०१५ चा पहिला अहवाल

डी-८ सी भरहिती

महाराष्ट्र शासन

क्र- एनएपी-२०१८/प्र.क्र.३६१/ज-१३,

महसूल व बन विभाग, पहिला मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- ४/५/२०१९

प्रति,

अवर सचिव (ड-११),

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

विधानभवन, मुंबई-४०० ०३२.

विषय :- उपविधान समितीचा सन २०१५ चा पहिला अहवाल वारील शिफारशींवरील कार्यवाहीबाबत.

संदर्भ :- १. शासन अधिसूचना क्रमांक एनए-१००५/प्र.क्र.२८५/ल-५,

दिनांक १३ फेब्रुवारी, २००७

२. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे पत्र क्र.२२६६/उपविधान/ड-११,

दिनांक २० जानेवारी, २०१६ चे पत्र

३. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे पत्र क्र.३०९८६/उपविधान/ड-११,

दिनांक ३० नोव्हेंबर, २०१८ चे पत्र

उपरोक्त विषयावारील संदर्भाचीन एवज क्र.२ ला अनुसरून कल्याण्यात येते की. तेराच्या विधानसभेच्या उपविधान समितीचा पहिला अहवाल विधानसभेस दिनांक १० डिसेंबर व विधान परिषदेस दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी सादर करण्यात आला होता. या अहवालात संदर्भाधीन क्र.१ येथे नमूद या विभागाची खालील विषयाची अधिसूचना समाविष्ट आहे :-

| | |
|------------------|---|
| प्रारूप अधिसूचना | महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम, २००७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक एनए-१००५/प्र.क्र.२८५/ल-५, दिनांक १३ फेब्रुवारी, २००७ |
|------------------|---|

०२. उपविधान समितीने विधानसभेस दि.१०/१२/२०१५ रोजी व विधानपरिषदेस दि.१४/१२/२०१५ रोजी सादर केलेल्या 'अहवालात, सदर अधिसूचनेच्या बाबतीत नमूद केलेले अभिप्राय व शिफारशींसंदर्भात विभागाचे अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत :-

| अ. क्र. | उपविधान समितीच्या अहवालातील अभिप्राय / शिफारश | विभागाचे अभिप्राय |
|---------|--|---|
| १ | कोणत्याही जमिनीचा अनधिकृतपणे अकृषिक वापर केला गेल्यास त्यावरील रंड अकृषिक कलम ४१ ते कलम ४७ अस्ये शेत आकारणी करतेवेळी शासनाने भूखंडाचे क्षेत्र, जमिनीच्या अकृषिक वापरातील | महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या |

अनधिकृत अकृषिक वापराचा कालावधी
आणि अनधिकृत अकृषिक वापराचे प्रयोजन
हे तीन घटक विचारात घेऊन दंड आकारेणीचे
निकष निश्चित केले असून ते या प्रारूप
अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
तथापि, एखादया जमिनीचा अनधिकृतपणे
अकृषिक वापर केला गेल्यास त्यावर दंड
आकारते वेळी उक्त विसूतीचा वापर करून
दंड आकारणे अत्यंत अडचणीचे असल्याचे
निर्दर्शनास घेते.

या विसूतीच्या आधारे दंड आकारणी
करण्यासंदर्भातील निकषांमध्ये कोणतीही
स्पष्टता विसूत येत नाही. त्यामुळे दंड
आकारणीच्या अमलबजारणीबाबत अनेक
अडचणी येत असून लहान घरासंबंधी,
स्वतःच्या मालकीच्या शेतात तसेच ग्रामीण
भागातील घरांच्या संदर्भात कमी दंड
आकारण्यासंबंधीचा हेतू सफल होत नाही.

“कृषिक जमिनीवर स्वतः सहणाऱ्या
लाळकाच्या वरासंदर्भात वेगळा विचार हाणी
आवश्यक असून कृषिक जमिनीवर
अनधिकृतपणे बिल्डरने घरे बांधली
असल्यास त्यांच्याकडून जास्त दंड
आकारण्यासंबंधी वेगळा विचार करावा,”
अशी शिफारस समिती शासनास करीत आहे.
याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती
समितीस तीन महिन्यात देण्यात यावी.

“उक्त अधिसूचनेमध्ये अनधिकृत अकृषिक
वापराचे प्रयोजन या अंतर्गत निवासी
वापर, औद्योगिक वापर व वाणिजिक
वापर असे तीन संवर्ग नमूद केले आहे.
परंतु त्यामध्ये शिक्षणाकरिता वेगळा
संवर्ग विसूत येत नाही. तसेच प्रचलित
नियमांमध्ये शैक्षणिक वापरकरिता दंड
आकारण्याबाबतही वेगळे निकष विसूत
येत नाहीत. त्यामुळे राज्यातील
तळागाळातील विद्यार्थ्यांनाही सहजरित्या
शिक्षण सुविधा उपलब्ध होण्याकरिता
अनधिकृत अकृषिक वापराबाबत
शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर दंड
आकारतेवेळी वेगळे निकष असावेत.”

विद्यासंदर्भात तरतूदी आहेत. तसेच, या
तरतूदीच्या अंमलबजारणीच्या संदर्भात
शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल
(जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक
आकारणी), १९६९ हे नियम केलेले आहेत.
सदर नियमातील “नियम ८ हा जमिनीच्या
अनधिकृत वापरासाठी शस्ती”
यासंदर्भात आहे. सदर नियमात असलेली
तरतूद सुधारित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र
जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम
३२८ आणि कलम ३२९ अन्वये प्राप्त
असलेल्या अधिकारात शासन राजपत्रातील
अधिसूचना क्रमांक एनए-१००५/
प्रक्र. २८५/ल.५, दिनांक १३ फेब्रुवारी, २००७
य अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल
(जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक
आकारणी), १९६९ च्या नियम ८ मध्ये बदल
करण्याकरिता नियमांचा मसुदा हरकती व
सूचना सागविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात
आलेला आहे. सदर नियमाच्या मसुदायांवरे,
अनधिकृत अकृषिक वापराचे प्रयोजन आणि
अनधिकृत वापर केलेल्या जमिनीचे क्षेत्र
विचारात घेऊन मसुदायात नमूद केलेल्या
कोष्टकांच्ये योणाऱ्या आकारणीमधोल
जास्तीत जास्त रकमेच्या दंडाची आकारणी
करण्यासंदर्भात नियमामध्ये तरतूद करण्याचे
प्रस्तावित आहे. या अनुंगाने, नमूद
करण्यात येते की, महाराष्ट्र जमीन महसूल
संहिता, १९६६ च्या प्रकरण ३ मधील
जमिनीच्या उपयोगासंदर्भात असलेल्या कलम
४२,४४ मध्ये शासनाने असातच पुढील
अधिनियमांवरे सुधारणा केलेल्या आहेत :-
१. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक ११, दिनांक २४/४/२०१५ अन्वये,
कलम ४४ (अ) मध्ये सुधारणा
२. सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक ३०, दिनांक २५/४/२०१७ अन्वये,
कलम ४२-ब आणि ४२-क च्या सुधारणा
३. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १२, दिनांक १७/५/२०१८ अन्वये,

| | | |
|---|--|--|
| ३ | <p>अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन माहिन्यांत देण्यात यावो.</p> <p>“शासनाबाबर अनेक योजनाना संबंधित दिली जाते. त्यातील काही योजना राबविताना उदा. न्याहरी निवास योजना- अशा योजना राबविताना स्वतःच्या घराच्या वापर केला जातो. अशा परिस्थितीत ती घरे बांधलेले क्षेत्र शेती क्षेत्रात असल्यामुळे न्यासाठी विगर शेती (N.A.) करण्याची आवश्यकता नसाऱ्या अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन माहिन्यांत देण्यात यावो.</p> | <p>कलम ४२-ड ची सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम ४२,४४ मधील उक्त नमूद सुधारणांच्या पारवर्भूमीवर विषयाचीन प्रकरणी, शासन राजपत्रातील अधिसूचना दिनांक १३/२/२००७ अन्य, प्रसिद्ध केलेल्या प्रारूप नियमांचा मसुदा अवलोकनात घेतला असता, या मसुदयातील तरतुदीमध्ये काही उणीचा असल्याचे विसून येते. या प्रकरणी, उपविधान समितीने आपल्या अभिप्रायांसह शिफारसो करून काही सुधारणा देखील सुवर्चिलेल्या आहेत. सदर नियम पूर्वप्रसिद्ध करून बराचसा कालावधी झालेला असून सदर नियमातील संदिग्धता दूर करण्याकरिता आणि अधिनियमातील तरतुदीत झालेल्या सुधारणा विचारात घेऊन आता कालानुसूप आणखी बदल करणे आवश्यक आहे. यास्तव, सदर नियम मागे घेऊन, नव्याने नियम करण्याची आवश्यकता आहे. सबब, सदर नियम आता मागे घेण्यात येऊन सुधारित नियम लवकरच पूर्वप्रसिद्ध करण्याचे संकल्पित आहे.</p> |
|---|--|--|


 (सुनील कोठेकर)
 अवर सचिव

प्रत :-

निवडनरती ज १-अ कार्यालय.



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण
प्रतिकृत प्रकाशन

मंगळवार, फेब्रुवारी १३, २००७ / माघ २४, शके १९२८.

स्वतंत्र संकलन द्वारा फाईल करण्यातील या भागाला वेमले पुढे क्रमांक दिले आहेत.

भाग चार-ब

महाराष्ट्र शासनाने गहराई अधिनियमांन्ये तपार कोलेले (भाग एक, एक-आणि एक-ल
यांमध्ये प्रसिद्ध कोले नियम व आदेश घोषितित) नियम व आदेश.

महसूल व यन विभाग

नंत्रालय, चुबी ४०० ०३२, दिनांक १३ फेब्रुवारी २००७

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रांक रानं८. १००५/प्र.अ. २८५/८८-५.— महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ३२८ से गोट-कलम (१) आणि गोट-कलम (२) च्या खंड (रानं८) अन्यथे गहराई शासनात प्रतान
करण्यात आलेल्या अधिकारांना आणि त्यावाबोत्त त्याऱ्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांना
यापर कलम महसूल शासन याद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल (अधिकारीच्या वापरावात वरदल न अकूदिक
आव्हानाती) नियम, १९६६ च्या नियम ८ अन्यथे अनुकृत अकूदिक वापराच्या शारीरीय
खालीलप्रमाणे सुधारणा ग्रस्तावित करीत आहे. या प्रस्तावित सुधारीत नियमांचा महसूल उवत
संहितेच्या कलम ३२९ च्या गोट-कलम (१) अन्यथे प्रसिद्ध करणी आवश्यक असाल्याने त्याद्वारे परिणाम
होण्याचा संकेत अरालोल्या सर्व अधिकारांना महसूल (अधिकारीकरिता याद्वारे प्रसिद्ध करण्यात गेत आहे व असी
सुधारा देण्यात येत आडे की, तर्फा नियम महाराष्ट्र शासनाकडून दिनांक ३१ कार्य २००७ रोजी किंवा
त्यांतर विचारात नोंदवाल येईल.

दिनांक—४८

(३५१)

[किंवा : रुपये ३.००]

इनका अधिकारी आमतौर परामर्शदाता हैं और वे एक अप्रभावी संगठन होते हैं।

कुछ जरूरी घटनाओं पर इनका विचार यह है कि वे अपने अधिकारी अवश्यक असम के लिए उपचार करें तथा दिवड़ी के अवधि असम लोगों के लिए अपने अधिकारी के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें।

(२) “इसलिए अपनी जनजीवनी के लिए अपने अधिकारी के लिए उपचार करें तथा अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें।

(३) “असम के लिए अपनी जनजीवनी के लिए अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें।

५३. परिवर्त अपने भवन के लिए उपचार करें तथा अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें। अपनी अवधि असम के लिए उपचार करें तथा अपनी लोगों के लिए उपचार करें।

(अपनी अवधि असम के लिए उपचार करें।)

३५२ महाराष्ट्र गासन राजपत्र, अरा., फेब्रुवारी ५, २००७ / माघ २४, शके १९२८ | भाग च४

२. उल्लं नियमान्वा भृद्यात् कोपत्वा है एकदून ज्या जोगदाही हरफतो किंवा तुच्छा उपरोक्त दिनांकपर्यंत किंवा त्यार्थी भृद्यात् आसनाकडे प्राप्त राखिव (महसूल), महसूल व बन नियम, बंत्रात्य, गुबँडे ४०० ३३२ यांचाकडे प्राप्त स्रोतील तथा शासकांकदून विधान घेण्यात देशील

प्रारूप नियम

१. या नियमान्वा भृद्यात् जीवी भृद्यात् (जीवीन्वा वापरात विवर व अकृतिक आकारणी) रुग्गरणा नियम, २००७ असे संदोषापात्र गवे.

२. महाराष्ट्र जमीन भृद्यात् (जीवीन्वा वापरात विवर व अकृतिक आकारणी) नियम, ७२८९ भौतील नियम ८ व्या ऐवजी खालीलत्रामधे नियम ८ विवर काप्रत येण्यात देशील

३. जमीनीव्या अनधिकृत अकृतिक वापरसाठी शासती.— (१) कलान ४४ या लघुक्रापे उल्लंभन काळान जर कोणत्याही जीवीनीच अनधिकृतपणे अकृतिक वापर केला तर, सिल्लक्षीयन्याने तीव्य धारकास किंवा त्याच्यामार्गात व्याच्या जीवीन दाना संगणाऱ्याच्या अन्वीक्षा (एक) असा अनधिकृत वापर शंखचिंप्यास (दोन) आणा अकृतिक वापराचा इत्युपालकीरिता अकृतिक करावी आकारणी करावी, आणि (तीन) अनधिकृत अकृतिक वापराचा काळावधी, अनधिकृत अकृतिक वापराचे प्रयोजन आणि अनधिकृत अकृतिक वापर केलेला जीवीनीके क्षेत्र विवरात पैठेल पुढील कोटकानवये येणाऱ्या आकारणीमधील जास्तीत जास्त रक्खेशी दंडासी आकारणी करील.

कोटक

(अ) कालावधी.—

| अनुक्रमांक (१) | अनधिकृत अकृतिक वापराचा कालावधी (२) | दंड (३) |
|-------------------|--|-------------------------|
| १ | ३ दशोळा जास्त नाही | अकृतिक आकारणीव्या ५ पट |
| २ | ३ दशोळा प्राप्त यां ५ वर्षांपासून जास्त नाही | अकृतिक आकारणीव्या १० पट |
| ३ | ५ दशोळा वापर यां १० वर्षांपासून जास्त नाही | अकृतिक आकारणीव्या २० पट |
| ४ | १० वर्षांपासून जास्त | अकृतिक आकारणीव्या ४० पट |

(ब) प्रयोजन.—

| अनुक्रमांक (१) | अनधिकृत अकृतिक वापराचे प्रयोजन (२) | दंड (३) |
|-------------------|---------------------------------------|-------------------------|
| १ | निवासी | अकृतिक आकारणीव्या ५ पट |
| २ | आंतर्गत | अकृतिक आकारणीव्या २० पट |
| ३ | वाणिज्यक | अकृतिक आकारणीव्या ४० पट |

भग चार-वा। पहरास्ट शासन राजपत्र, अरा., फेब्रुवारी १३, २००७ / माघ २४, शके १९२८ ३५३

(क) जमिनीचे कोऱ---

| अनुकांक | अ-प्रैषिक अकृषिक वापरस्थालील कोऱ | इत |
|---------|---|-------------------------|
| (१) | (२) | (३) |
| १ | ५०० व्हेरल मृदुप्रेषिक जास्त नाही | अवृष्टिक आकाशीच्या १ वर |
| २ | ५०० वौ. छू. पेळा जारत पण १००० वौ. मृदुप्रेषिक जास्त नाही | अकृषिक आकाशीच्या १० पट |
| ३ | ५००० वौ. छू. पेळा जास्त पण २००० वौ. मृदुप्रेषिक जास्त नाही | अकृषिक आकाशीच्या २० पट |
| ४ | २००० वौरस कृष्णपेशा जारत | अकृषिक आकाशीच्या ४० पट |

(२) ही दंडावी आकाशी अन्वित अकृषिक वापर नियमानुसूल करून घेऊन येतल्या कालाक्षीला इस्तम्बी अरील सुनापाठांने करण्यात येईल.”

महाराष्ट्राचे राज्यपाल यंत्र्या असेहा नुसार व गावाने,

अविनाश हजारे,
शासनांदे उप संचित.

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th February 2007

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. NAA. 1005/C.R. 285/L-5.—The following draft of rules further to amend the Maharashtra Land Revenue (Conversion of use of Land and Non-agricultural Assessment) Rules, 1969, which the Government of Maharashtra proposes to make in exercise of powers conferred by sub-section (1) and clauses (xviii) of sub-section (2) of section 328 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), and all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub-section (1) of section 329 of the said Code, for information of all the persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 31st day of March 2007.

2. Any objections or suggestions which may be received by the Principal Secretary (Revenue), Revenue and Forests Department, Mantralaya, Mumbai 400 032, from any person with respect to the said draft on or before the aforesaid date, will be considered by the Government.

Draft Rules

1. These rules may be called the Maharashtra Land Revenue (Conversion of use of Land and Non-agricultural Assessment) (Amendment) Rules, 2007.

2. For rule 8 of the Maharashtra Land Revenue (Conversion of use of Land and Non-agricultural Assessment) Rules, 1969, the following rule shall be substituted, namely :—

“ 8. Penalties for unauthorised non-agricultural use.—(a) If any land is used unauthorisedly in contravention of the provisions of section 44, it shall be lawful for the Collector to require the holder thereof or any person claiming through or under him to stop such unauthorised use, pay the non-agricultural assessment on the land with reference to the altered use for the entire period of such unauthorised use, and such fine not more than forty times or otherwise maximum calculated as provided in the para (b) below, of the non-agricultural assessment on the land leviable with reference to the unauthorised altered use under the provisions of the Code, as he may fix.

(b) For unauthorised non-agricultural use, penalty may be fixed by considering the area of land, period of unauthorised non-agricultural

मार्ग चार-वे] महाराष्ट्र शासन राजपत्र, असा., फेब्रुवारी १३, २००७ / माघ २४, शक १९२८ ३५६

use and purpose of non-agricultural use. While considering these three factors, penalty can be calculated as follows :—

(A) *Period.—*

| Serial No. | Period of unauthorised Non-agricultural use. | Penalty |
|---------------|---|----------|
| 1 | From 1 to 3 years | 5 times |
| 2 | From 3 to 5 years | 10 times |
| 3 | From 5 to 10 years | 20 times |
| 4 | Above 10 years | 40 times |

(B) *Purpose.—*

| Serial No. | Purpose of unauthorised Non-agricultural use. | Penalty |
|---------------|--|----------|
| 1 | Residential | 5 times |
| 2 | Industrial | 20 times |
| 3 | Commercial | 40 times |

(C) *Area of land.—*

| Serial No. | Area of unauthorised Non-agricultural use. | Penalty |
|---------------|---|----------|
| 1 | Upto 500 sq. ft. | 1 time |
| 2 | From 501 to 1000 sq. ft. | 10 times |
| 3 | From 1001 to 2000 sq. ft. | 20 times |
| 4 | Above 2001 sq. ft. | 40 times |

The penalty shall be charged for every year till the regulation of unauthorised non-agricultural use.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AVINASH HAZARE,
Deputy Secretary to Government.

गोपनीय मंत्री संदर्भात् द्वारा



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ३]

बुधवार, जानेवारी २७, २०१८/पोष २७, शके १९३९

[पृष्ठ ४, किमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यायित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२.— महाराष्ट्र जर्वीन महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा पृष्ठ
वरपायाकरिता अधिनियम.

दिनांक १७ जानेवारी २०१८ रोजी याची याचावै रुच्यावलानार्थे संभिती इलोना महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील आधिनियम माहितीसाठी, तात्रे, प्रांतीकरणात
वेत आहे.

राजेन्द्र र. भागवत,
प्रधारे सचिव (विधि विभाग),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२.

(मा. राज्यपालांच्ये संमती गिठाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १७ जानेवारी २०१८
रोजी प्रथम प्रसिद्ध केलोत्तमा अधिनियम)

महाराष्ट्र जर्वीन महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

१९६६ चा ज्याज्याची, यात यशूद्ध प्रिलेस्टा प्रयोगांकरिता, महाराष्ट्र जर्वीन महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा
१. ए. ४१. घराणे इट आहे : त्वावर्द्धी, भारतीय गणराज्याच्या अंडुसंस्थांवाची, वाढारे, पुढील अधिनियम कारण्यात देत
असू :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र जर्वीन महसूल संहिता (याची सुधारणा) आधिनियम, १९६७ असे म्हणावे. संधिरा तस्वीर.
 २. महाराष्ट्र जर्वीन महसूल संहिता, १९६६ (यात यशूद्ध ज्याचा निंदेस “इकूल संहिता” असा कारण्यात सन १९६६ चा
महाराष्ट्र आला आहे) याच्या कलाम रुक्म प्रधारे, पोट-कलाम (६) रेखां, पृष्ठांल मंट-कलाम बाबूल करण्यात येईल :— महाराष्ट्र
 ३. (६) या कलामानवये याचावत जमिनप्रेत वाचातील एरिवर्तीन, जमिन, पुढी धार्य अभिकार रांगव शासनाकडे आधिनियम क्रमांक
निहित असतील :
- परंतु, कलाम ६३० अ प्रधारे काहीकै अंतर्भूत असले तरी, गोंड-कलाम (३) खालील रुच्य शासनावे,
अधिकार कोणत्याही अधिकारान्वयकडे विवाद त्वास दुष्यम असणाऱ्या इतर प्राधिकारांवाकडे सांविळणावा वेळार
नाही.”.

(५)

महाराष्ट्र शासन राजपत्र असामरण भाग चौथा, एप्रिल १९८०, २०१७/चैत्र २५, शके १९३५

(५) ज्या संग्रामांतो ग्राम्य प्रदैशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तंत्रार करण्यात आली असेही, आणि अशा प्रारूप प्रदैशिक योजनेबाबती किंवा ग्राम्य विकास योजना तंत्रार करण्यात आली असेही नोटीस राजपत्रात यथोदितरोया प्रक्षेप दरवण्यात आर्ही आरोत किंवा अशी प्रदैशिक योजना, किंवा यथोदित विकास तंत्राना मान्य करण्यात आली असेही असांग ती राजपत्रात प्रक्षेप करण्यात आली असेही ताता बाबतीत, महाराष्ट्र प्रदैशिक नियोजन क न्यायरचना उद्दिष्ट्या, १९६६ याचा कलम ३८ अन्ये १९६८ या निलोगिक्याकृतैव किंवा उपरोक्त अधिनियमाचा तरतुदीनवर्ये नियोजन प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या न्या. ८७. इतरांतील इमारत बांधण्याच्या परवानगोंस, असा शेत शास्त्रीसाठी कलम ४१ अन्ये असिंपेत आफलेली परवानगी आसल्याचे मानण्यात येऊल.

मन १९६६ च ३. उक्त संहितेचा कलम ४१ या पोट-कलम (७) मध्ये, “पाचपट इतको” या अजूनीराठेची, अधिनियम क्रमांक “पाचपट पर्वत” हा प्रभाव दण्डल करण्यात येऊल.
४१. याचा कलम
४८ ची नुसारा

प्रक्षेप दूर करण्यात वाच्या करतुदीची अंगलबजारांची करताना कोणताही शहरात उद्भवव्याप्त, राज्य शासनास, प्रसंगमनुसूल, तो नं. ४१. अडचण दूर करण्याच्या प्रवोजनांसाठी, त्यास आवश्यक किंवा इस घटत असी, वा अधिनियमाकारे सुधारणा कराण्यात आलेल्या उक्त संहितेच्या तरतुदीशो विप्रंगत नम्रलेली कोणताही गोष्ट, राजपत्रात खिद केलेल्या आलेल्यात, करता येहील :

परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकामध्ये दोन वर्षांचा कालावधी समतळ झाल्यानंतर, आगे कोणताही आदेश काढता येणार नाही.

(२) पोट-कलम (१) खाली काढण्यात आलेला श्वेतोक आदेश, तो करदण्यात आलेलंतर, शम्बु रिहाया लवकर, विवाहमुक्त्या अलोक स्थानापूर्वी घेण्यात येहील.

मन २०१७ च ५. (१) महाराष्ट्र अमंत्र महसून संहिता (सुधारणा) अव्यादेश, २०१७ हा, यादरे, निरसित करण्यात २०१७ या नहाय अव्यादेश येत आहे.

५मार्क २ याचे ६. (२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अव्यादेशाकृते सुधारणा करण्यात आलेला नेतृत्व संवैधानिकव्ये करण्यात आलेला कोणताही कृती किंवा कोणतोही कार्रवाही (काढण्यात आलेला कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश योसह) ही, या अधिनियमाच्या सुधारणा करण्यात आलेल्या उक्त संहितेच्या भविष्यत तरतुदीलवर्ये करण्यात आलेली कोणतोही कृती, कार्रवाही, किंवा, चथास्तिति, काढण्यात आलेली अविसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येहील.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, जानेवारी १७, २०१८/पौव २७, शके १९३९

भरपुरा तथा भोगवटद्वाराने केला झसेल तर, काटडीबलप्रधानी प्रदेशनांच्या विविकागालून असेही जागीन, वकऱ्यांच्या यातारा रुपोर्टारिट करण्यात आली असलेल्या दर्शनांच्याराई अनंशवक ले नंदे हलदा अपिकोषामध्ये करण्यात येऊन आणि त्वाळ्य विलोधिकारी, त्वा वाचकात्था भरणा काटडीबलप्रधानी प्रिविकागासुन साठ दिवसांच्या कालावधीच्या आत, निवापन्यासे विवित केलेल्या नमूलगत संदर्भ देईल :

परंतु आजीली असे को, या संबंधात केलेल्या आजीवरून अ पोट-कलमाज्जील कार्यवाही हाती घेण्यात आली असेल त्या बाबतीत, रुपोर्टाप्रकार कर अ अकृतिक दाकागणी आणि जेंडे जेंडे लागू असेल नेही, शासनाच्या द्रव्यात आदेशानुसार उत्तरापान किंवा निवापन्यासुन आणि इतर शासकीय रेणी यांतोंटी शहेदाता देय असलेली रक्कम, निर्णीरित केस्त्यानंदार,—

(क) घोगवटावार वर्ष-एक म्हणून धारण केलेल्या जस्तीच्या कवतोत, अंजे कैलवळ्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत ; आणि

(ख) घोगवटावार वर्ष-दोन म्हणून धारण केलेल्या जागीरीच्या बाबतीत,—

(इ) जेंडे विलोधिकारी, आपल्या स्तरवर आणि यांनीचा चापरातील बदलासाठी परवानगी देण्यास सहमत असण्याच्या विलोधिकारी, आणि त्वाळ्य विलोधिकारी, आत ; किंवा

(दीन) अशा रुपांतरणास किंवा चापरातील बदलास परवानगी देण्यास सहमत असण्याच्या प्रविकृणाची ज्ञान दिनांकात विलोधिकारी, यांनी मिळाली असेल त्या विनाकापासून ३० दिवसांच्या आत,

संवित घोगवटावाराला नोंदीस देण्याहू येईल :

परंतु तसेच, या कल्यानव्ये निवापनी किंवा इतर असुंग प्रयोगेनासाठी एकाचा असिनीच्या केलेल्या अकृतिक आकारांत अवश्यक असेल तर्थे अशी परवानगी देण्यास सक्षम असण्याचा प्राप्तिकरणाने दिलेल्या विवास विवाद्या एकांनीपुढी भुक्तरण करण्यास देईल, आणि त्वा आपलेनाहाती प्रत्येक प्रकल्पामध्ये आपि यांकृत संवित असणारी देण्यात आलापासून ३० दिवसांच्या आत, निवापनिकारणाला अशा विकास कापाच्या सरकारीच्या प्रत खाल रुपांतरणासाठी असिनीवर्त असेल :

परंतु तसेच, या कोट-कलमांत्याये, घलन, किंवा रुपांतरण कर प्रदानाची पावती, अकृतिक आकारांची व अवश्यक किंवा अधिमर्ल्याचे व इतर शासकीय वर्गी यांशबततचा भरणा केल्याची पावती ही, अकृतिक चापराये ती असेही रुपांतरित केंद्री असलाचा पुरुष म्हणून ग्राह करण्यात येईल असणी त्वाळ्यावरीत अणुद्देही केलेली पुरावा कावश्यक असणार नाही.

(३) विविषण प्रकोपासाठी जलग ३१ किंवा ३८ अनव्ये, शासनाने दिलेल्या चोपत्याहू उपर्योगी लेंड्हा संबंध करवाच्या असावित केलेल्या व कोणालाची व्याप्तीता, संसेद्दा किंवा कंफोलंग हिंद्या वापराकरीता सुपूर्ण केलेल्या कोणत्याहू जोमिनीस प्रकार प्राप्त आणि प्रादेशिक योजनातील कोणत्याहू आरक्षणावाले असलेल्या, परंतु निवेदित प्राधिकरणाने विवा सम्मुचित प्राधिकरणाने संजावित न केलेल्या कोणत्याहू जोमिनीभ, योट कलापे (३) व (२) मध्येल कोणतीही गोष्ट लागू क्षेत्र नाही.”.

१९९६ चा गहन. ५. (१) या अधिनियमद्वारे युग्मावाच करण्यात आलेल्या, महाराष्ट्र अमीन महासूत संहिता, १९६६ याच्या अधिकारे, संवित तरतुरीची अमलव्याकारांची करेताचा कोणतीही अडवण उभयवल्यास, संचय शासनास, प्रसंगनुकरण, ती अडवण यु असेही.

करण्याच्या प्रकोपासाठी, त्याल आवश्यक किंवा इष्ट घेईल असी, वा अधिनियमाद्वारे द्युधारणा करण्यात आतोल्या उल्ल संहेदेत्या तरतुदीची विसंगत नवानेनी कोणतीही गोष्ट, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आवेदनावर, वरता देईल :

परंतु, वा अनेनव्याचा प्राधिकारा दिनांकपासून दून अर्धाचा कानावधीचे समदृश झाल्यानंदर, अस जोपालाहे आदेश काढत वांगर नाही.

महाराष्ट्र शासने भाजपद, असाधारणा घाग चाप, जारेवारी १७, २०१८/घोष २७, शके १९३३.

२. नं १९३६ चा
नियमांक
अधिकारम कलम
४१ दाख कलम
४२ ची सुधारणा.

३. उक्त नियमांक कलम ४२ मध्ये गोटकलम (२) मध्ये,—

(क) "लघु वानिक्षिक वापरात" या भजकुरांतर, "किंवा कोणत्याही सूक्ष्म, लघु व मध्यम आन्प्रक्रिया औद्योगिक घटकांच्या वापरात" हा भजकुरांतर, "किंवा कोणत्याही सूक्ष्म, लघु आणि मध्यम अन्प्रक्रिया औद्योगिक घटकांकरिता" हा भजकुरांतर समाविष्ट करण्यात घेऊळ;

(ख) परंतुकामध्ये, "लघु वानिक्षिक प्रयोगातकरिता" या भजकुरांतर, "किंवा कोणत्याही सूक्ष्म, लघु आणि मध्यम अन्प्रक्रिया औद्योगिक घटकांकरिता" हा भजकुरांतर समाविष्ट करण्यात घेऊळ;

(ग) परंतुकार्नतर, युद्धात परंतुक जावा दाखल करण्यात घेऊळ :

"परंतु, आणखी असे की, कोणत्याही सूक्ष्म, लघु आणि मध्यम आन्प्रक्रिया औद्योगिक घटकांसाठी केला जाणार जपनीचा वापर हो, सोंच्या प्रयोजनासाठी केला जाणारा जपनीचा वापर असल्याच मानण्यात येईल."

४. नं १९३६ चा
नियमांक
अधिनियम अन्मांक
४१ यामध्ये कलम
४२ ची सांविध
क्राणे.

५. डक्टर संहितेच्या कलम ४२क नंतर, पूर्वील कलम समाविष्ट करण्यात घेऊळ :—

"४४७. (१) (एक) कोणत्याही गावाचे किकाण, यांच्या हड्ड्यापाट्टन २०० मीटर का अगत स्थित क्षेत्रात किंवा,

(दोन) नाग किंवा शहर, यांच्या हड्ड्यापाट्टन २०० मीटरक्त्या आतोल परंतु प्राण्य किंवा अंदाज प्रादेशिक योजनेमध्ये विकासाशाय झोन करिता वापर केलेल्या क्षेत्रात;

(चातुर्व्यापक ज्यादा निर्देश "परिवाय क्षेत्र" असा करण्यात अला याहे) स्थित असलेलो कोणतीही अमोत, अशा क्षेत्रात लग्न असलेल्या विकास निवेदण क्षिण्यमात्रक तरुणीना असीन एकत्र, निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारुद्ध किंवा अंतिम प्रारेशिक योजनेमुळे अनुदेश प्रयोजनसाठी अकृषिक वापरात रुपांतरित केली असल्याचे मानण्यात येईल.

(२) अकृषिक वापराच्या अशा परिवाय क्षेत्रात असलेल्या जपनीच्या नदीव झायीतराणासाठी, जिल्हाधिकारी याबाबतात केलेला अन्यायरुन किंवा स्वतःहून, कलम ४७अ मध्ये नमूद केलेल्या दराने रुपांतरण कर आणि अशा जपनीची अकृषिक आगवरणी सिधारित करील किंवा निश्चारित करूण्याची रुपांतरण करोत आणि त्याबाबतचा भरणा करण्यासाठी संबंधित भोगवटदाराला त्याबाबताती एक नंदीस घेऊळ :

परंतु, अशो जपन, भोगवटादा नर्त दोन महजून घारण केलो असेल त्या क्षेत्रातीत जिल्हाविकारी, अधिकारे अशा जपनीस तसी भंगुरुं दिली असेल ते दसतावेळ अशी संबंध काढवे, नियम आंदोलन असेही अशी जपोन नियंत्रित केली असेल असे शासकीय आदेश यांची देखील तपासाठी करील जाणि जर अशा परिवाय क्षेत्र दिनांक असलेल्या जपनीची रुपांतरण, निवासी प्रयोजनासाठी निश्चारित प्रारुद्ध किंवा अंतिम प्रारेशिक योजनेनुसार परवानगी दिलेला प्रयोजनासाठी अकृषिक वापरकरिता लाई अन्वर्व अनुरंग असेल तर, जिल्हाधिकारो, आदश्यक असेल त्या त्या चेंडी, अशा रुपांतरणास परवानगी दण्ठादा सक्षम शासिकरणाको पूर्वान्यता धेतल्यानंतर शासनाचा विशेष किंवा सर्वेसामारण आदेशप्राप्तांने अशा रुपांतरणावहाल देव असलेला नजराऱा किंवा अंदिमुळे आणि इतर शासकीय दण्ठी नव्येच, उपरोक्त रुपांतरण बस आणि अकृषिक आकारजीची रवकम निश्चारित करील आणि भरणा क्ररण्यासाठी भांगवटादाराला तो कल्याल, जर वा पोट-करदमान्वये देख उपलेल्ये रकमेचा



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

संख. १, अंक १४।

शुक्रवार, एप्रिल २४, २०१५/देशाख ४, शके १९६६

[पृष्ठ ३, किमत : रुपये २३.००]

असाधारण क्रमांक २४

प्राथिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

संख. २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९.—महाराष्ट्र जर्नल महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुचारुता
करण्याचार्य उर्वरित्याप

दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी मानवी राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानसंडळाचा पुर्वाल अधिनियम म्हार्टेसाठी, याद्वारा, प्राप्तिकृत विनियम घेता आहे.

एन. ए. सईद,
प्रधान सचिव व विधि दराऱ्यांनी,
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग,

संख. २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९.

(मानवी राज्यपालांची संपत्ती मिळाल्यानंदार “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजी प्रथम प्रारूप केलेला अधिनियम).

महाराष्ट्र जर्नल महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
१९६६ या ज्याआर्थी, यात थांडू दिलेल्या प्रयोगांसाठी महाराष्ट्र जर्नल महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा
नंखा ४४ करणे इट आहे; त्याआर्थी, भारताच्या गणराज्याच्या स्थानस्थानाच्या तपी, याद्वारा, पुर्वील अधिनियम करण्यात येत
आहे :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र जर्नल महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम, २०१५ ऑसे मापदंग. प्रारंभन ००.३.

(२)

महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग चौर, एप्रिल २४, २०१५/वैशाख ४, शके १९६७

४, ना. अधिनिकारित सुविधारणा केल्वारपांडी, उठन सोलोन्हा लस्टर्डी ऑफिस आंगतमा कोणतेहो उद्दाम असधीची यंत्रे अद्यमध्यात, राज्य शासनाच, उलंगातुरुप, राज्यपत्र प्रिंसिपल ऑफिसाती, ती आडवग दूर करण्याच्या ऑफिस, प्रयाणग्रामाती, त्यास आवश्यक किंवा इट वाटेल अशी. या अधिनिकारित समृद्धीशी विसंगत नसलेली कोणतीही मोट फरत रंडेल:

परंतु, या अधिनिकारित साधारण विनाकापत्रमुळे थेंव वर्षाचा कालावधी समाप्त क्षाल्यानंतर असा कोणताडी अपेक्षा काढण्यात येणार नाही.

(२) घट-कलम (१) अन्य काढण्यात आलेला ग्रन्तील अरेश, ती काढण्यात आल्यानंतर, शक्य दितक्या लघवकर, शक्य विधानमंडळाच्या प्रत्येक लभागापुढे ठेवण्यात रंडेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऐप्रिल २४, २०१५/वैशाख ४, शके १९३७

- सन् १९३६ चा
महाराष्ट्र
अधिनियम कमीक
४५ याच्या कलम ४४च मध्ये—
- (दुक) पोट-कलम (१) मध्ये—
- (क) घडं (तीन) मध्ये, “विशेष वसाहत प्रकल्पासाठी” या मजकुराएवजी “एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी” हा मजकुर दाखल करण्यात येईल;
- (ख) झर्त (छ) मध्ये, “विशेष वसाहत प्रकल्प” या मजकुराएवजी “एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प” हा मजकुर दाखल करण्यात येईल;
- (जेव) पोट-कलम (१) गध्ये, “विशेष वसाहत प्रकल्पासाठी” या मजकुराएवजी “एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी” हा मजकुर दाखल करण्यात नेंडल;
- (जोंद) पोट-कलम (१) मध्ये—
- (क) “विशेष वसाहते प्रकल्पासंबंधीची” या मजकुराएवजी “एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पासंबंधीची” हा मजकुर दाखल करण्यात येईल;
- (ख) “त्या जपिनोच्या शरकास विहिर नमुद्यात सनद देण्यात येईल” या मजकुरापूर्वी, “असी सुनाम भिजल्याच्या दिनांकामुळे खनाक्षुण्या लौकिक वापराचा बाबतीत साठ दिवसांच्या ओणि एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पास्थऱ्या बाबतीत, नव्वद दिवसांच्या कालावधीच्या आत”, हा मजकुर जमांदग करण्यात येईल;
- (घार) स्पष्टीकरण-दोन ऐवजो पुढील स्पष्टीकरण दाखल करण्यात येईल :—
- ‘स्पष्टीकरण-दोन... या कलमाच्या प्रायोजनासाठी, “एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प” याच्या अर्थ, अहोगऱ्या प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या तारतुदीनन्वय, शासवत्ते एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या विकासासाठी तयार केलेल्या विनियमांडालील एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प किंवा अनेक एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प, असा आहे.”.
- सन् १९३६ चा
महाराष्ट्र
अधिनियम कमीक
४५ याच्या कलम करण्यात येईल.
- ४२८ ची चुयाऱ्या.
२. उक्त सहितेच्या कलम २२८ मध्ये, पोट-कलम (२) गोल, घडं (सोढा-क) मध्ये, “विशेष वसाहत प्रकल्पासाठी वापर” या मजकुराएवजी “एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी वापर” हा मजकुर दाखल करण्यात येईल.



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ३, अक्टूबर २४(५)

शिवियर, सप्तेषु १६, २०१७/चैत्र ३५, शके १९६९

[पृष्ठ ५, किंमत : रुपये २३.००]

असाधारण क्रमांक ४३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी ग्रस्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३०.— महाराष्ट्र जागेन गहरातू संहिता, १९६६ यात आणण्यां संघरण:
पृष्ठ
करण्याकारता आधारितम् १—४

दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी मा. राज्यपालांनी संभावी दिलेला महाराष्ट्र विधानसंडळाचे पुढील अधिनियम माहितोंसाठी, आढऱ्ये, प्रासळ करण्यात येत असेहे.

प्रकाश हि. माली,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र शासन,
विधी व न्याय विभाग.

सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३०.

(मा. राज्यपालांची संभावी मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी प्राप्त
परिदृश्य केलेला अधिनियम)

महाराष्ट्र जागेन महसूल संहिता, १९६६ यात आणण्यां संघरण करण्याकरिता अधिनियम.

ज्ञातार्थी, राज्य विधानसंडळाच्या दोन्ही सभागृहांने आधिकारिता चालू नक्कले;

१९६६ चा आणि ज्ञातार्थी, यात गायुं दिलेला प्रवानगामी, महाराष्ट्र आणीन नहसून संहिता, १९६६ वापर्ये
मह. ४३, आणण्यां सुधारणा करण्याकारिता महाराष्ट्राचा राज्यपालांनी तात्काळ कारगाराई करणे जीमुळे आवश्यक करावे अशी
२०१८ चा विस्तित आरंतत्वात असंव्यवहील त्याचे म्हारी घटले झाले, आणि, महाराष्ट्र व्यांकी दिनांक ५ जानेवारी २०१७
मह. ४३ यांचे पहाराख्या नवीन महसूल संहिता (संस्करण) अध्यादेश, २०१७, हा प्रजाराषेष केला झाला;

आणि ज्ञातार्थी, उपर आधारेशाचे राज्य विधानसंडळाचा अधिकारिता राज्यांतर करणे इच्छा आहे; त्याअर्थी,
गारंतीच गणराज्याचा अडमिनिस्ट्रेशन वर्षो, आढऱ्ये, पुढील अधिकारिता करण्यात येत आहे —

गोपनीय राज्यकर्ता अमावस्या भाग चार, एप्रिल १५, २०१७/वें अंक २५, शके १९८६

३

परंतु आजकल अब नहीं, या संवैधान के लेल्या अवश्यकता का प्रयोगही ही तरीके से विधायक वाली असेल तथा बापूपैराग, ख्यानरण का व डिसेप्शन क्षमता देखती है असेल होइ, शासनाच्या प्रभावित आदेशानुसार मंत्रीपाया किंवा अधिकारीला आणि इन शासकीय देणी यापांची शासनाला देय असेली रक्कम, नियोन देवत्यानिरामनः—

(क) घोगवटादार नार्थ-एक १६४२ घटना केलेल्या आपांचीचा वावडीत, अनेके लेल्याच्या दिनाकारातः—
२५ दिनांच्या आत :

(डु.) शर्व दान घोगवटादार गृहातून घारण केलेल्या जगिनार्थ वावडीत,—

(एक) जेंटी बिळिहारी-खान, अपालया लौरदर आण लांगनेशी वापराचील वदलातुर्फ्ऱू दरवाजातो इच्छेस सहमग असेल तेथे, अर्जुना दिनांकाच्यामुळे ३० दिवसांच्या अतीत :

(दोन) अशा ८५० अंतर्मुखी प्रैवास कैल्याचीकैल्याची परवालांनी देव्यास रक्षण असाच्या प्राधिकरणाची ज्ञा दिरोकाता निलाखिकाच्याता दरवाजाती गिजारी असेल तसेच दिनेकालयातून ३० दिनांकाच्या आत,

संवैधित घोगवटादाराला नोंदीकू देण्यात येईल :

परंतु तसेच, या कलामाच्यावे एकाच्या जाखिनीच्या कैलेल्या अकृतिक आकारातील आवश्यक असेल तेथे नियोगन प्रादिक्षणानं फेलेल्या विकास कौमाच्या प्रभावानंगासुर झुडारणा करण्यात घेईल, आणि त्या प्रयोगान-ग्रसाठी प्रत्यक्ष प्रकरणाच्यांचे अशी परवानगेदेखायात आल्यापासून किंवा त्यात झुडारणा कैल्यापासून, कोणतीही असल्यास, ३० दिवसांच्या दात, बिळिहारी-खानाला अशा विकास कामाच्या परवानगेचे एक प्रत सादर करणे हे, नियोगन प्रादिक्षणाताती अनिवार्य असेल :

परंतु तसेच, वर शासनांनी विकास योग्यात तुम्हारण किंवा फैसलेल केला असेहा आणि त्याच एक परिणाम १६४२ घटना कैल्याच्या योग्यात दर्शविलेल्या जांगनेच्या वावडीत चाहेहा फैसलेल होत असेहा तर त्या विकास योग्यात दर्शविलेल्या वापराच्या आपारे जंगीवर्त्त्या कैलेल्या अकृतिक आकारातील विकास आरावद्यात अशी रुपावरणा किंवा फैसलेल कैल्याच्या दिनांकापासून सुवारण, अरण्यात येईल :

परंतु तसेच, या पांढर कलामाच्याच्ये द्वालांनी किंवा ख्यानातरण कंट्रूत अवानाच्या पाकडी, अकृतिक आकारांनी व भास्याच्या किंवा उद्दीपनाच्या व डार शासवीय देणी जंगीवर्त्त्या भरणा कैल्याची अजीवी हो, औंतप विकास योग्यात दर्शविलेल्या अकृतिक वापरामध्ये जंगीवर्त्त्या झुडारणा केलेल्या असावल्याची आरक्षण्याची असलेल्या, येईल अशी त्यावाक्यातील आणि कोणतीही पुरावा आवश्यक दृष्टव्यात नाही.

(१) नियोगन प्रयोगासाठी कलम १६ फ्रैचा ३८ अंवर्ध, शासनाने दिलेल्या कोणत्याही जमिनीस किंवा संघर्ष कौणाकाच्यावे शासनाने संपरित वेलेल्या व कौणल्याची व्यवतील, संसेत्क फ्रैच कृपीला वापराकरित्या सुपूर्व कैलेल्या कोणत्याही अभिनीस किंवा विकास योग्यातील क्षेत्रालाली आरक्षण्याची असलेल्या, येईल नियोगन प्रादिक्षणाने किंवा समुद्रित प्रादिक्षणाने संरक्षित न कैलेल्या कौणाकाही जंगीवर्त्त्या येईल येण्या (१) या (२) नद्याव कोणतीही घोष नाही प्राप्त नाही तर नाही.

(२) नियोगन एकांशिक योग्यासाठी प्राप्त अंवर्धक योग्यात तवार करण्यात आली असेल आणि असा ग्रामपाल ग्रामेशीक योग्यावालाची आवश्यक तीन घोटीस योग्येयतरेत्या ग्रामपाल ग्रामदूक करण्यात आली किंवा असी घोषित नियोगन अभिनीस प्रादिक्षणक योग्यावालाची आवश्यक तीन घोटीस योग्येयतरेत्या ग्रामपाल प्राप्त ग्रामदूक करण्यात आली अदृश असेल आणि अंगठीची ग्रामपाल जागीन दिलेल असेहा त्या वावडीत अर या अदृश्याच्याच्या नद्याव युक्त, खुणीरणा कही त अवृत्तीक अदृशी भरण्यात आवश्यक आपारे घोगवटादार दोन घोषान सारणी कैलेल्या जंगीवर्त्त्या वावडीत, शासनामध्ये अप्रतिष्ठित आदेश लवक्षणाच्यांचे आणि कायाद्याज्ञा संबंध नस्तु दृष्टी द्यानुसार दोन ख्यानातरणासाठी आकारालेला नियोगने किंवा अभिनीस आणि तरुन.

इतर भासाकौपे देणी धोन्या भरणा कैला असेल आणि, गोपनीय, गोपनीय ग्रामेशीक नियोगन या नगरराज्य-ठार्डीनाम, १६६६ याच्या कलम १८ अंवर्धे व्यापा जमिनीवालावा विकास कौमाची परवानगा; दिलेली जंगीवर्त्त्या तर, तंत्र व वेत्तम ४२ फ्रैचा कलम ४४ या प्रयोगासाठी अशा जमिनीवाला वापरास तरसम अवृत्तीक आपारे घोगवटादार आवै असलेले भागवाता नेहा.

महाराष्ट्र शरण संसद अनुप्रयत्र असाधारण भाषा चारा, एप्रिल १५, २०१७/चैत्र २५, शके १९५२

१. (१) गा आधिकारियमारा, नवाराट्र जनीन महसूल संगत (सुधारवा) आधिनिवाम, २०१७ असे महसूल.
 (२) तो, दिनांक ५ जानेवारी २०१७ रोजी अंमलात आला समलयावे मानण्यात घेऊन.
२. महाराष्ट्र अमीन महसूल संगत, १९६६ इतर क्षमुळे याच्या निरेश, “ उत्त संहिता ” असा करण्यात १९६६ चा भा. ४३.

असाधारण कामक
 १५ चामवडे कामां
 १२५ न ४३५
 हमर्विद कामे,

आंतम किंवाद
 गोजना झेत्र
 प्रकृतिक उत्तेल्या
 जमीनीनांत्रा जमीन
 यापासांन
 लवातराची
 तरटू.

“ ४२, ४२, ४४ आणि ४४ अंमल संगत लाहोही ओतभूत असाले तरी, महाराष्ट्र १९६६ चा प्रारंभिक नियोजन य नंदनरथन अधिनिवाम, १९६६ याच्या तरतुवीनुसार कोणत्याहो क्षेत्रामध्ये अंतम विकास नही. ४५. गोजन: प्रिंसिपल कैल्पाचर, जर पोट-कलम (१) मध्ये दत्तनु केवळामध्ये रुपांतरणा ठर, अनुकृतिक उपकारांपी आणि लागू उपयोगी तरी, नजराण किंवा आणि इतर शोधकौषित दैगी यांना भरण कैला अमेल लर, असा क्षेत्र समाविष्ट असलेल्या कोणत्याहो जमीनीवा तापर हा, अशा विकास योजनेवाल वाटप, आरदाप किंवा निरेशन या स्वतःत दर्शविलोळ्या नियोजित रुपांतरित करण्यात आले असल्याने मानण्यात देईल यांना असा विकास योजनेवार अनुरोध असलेल्या तापरातारिता कलम ४२ किंवा कांम ४४ अन्यांये, बोणांतील ख्यतेत्र परवानांनो ऐवजाची डावशयकता असणार नाही:

परंतु, महाराष्ट्र यांनी नहसूल संकिळा (सधारणा) अधिनिवाम, २०१७ याच्या प्रारंभाच्या विनाकास २०१७ चा (यात यापूर्वी, या कलमात याच्या निरेश “ प्रारंभाच्या दिनांक ” असू अवण्यात काळा आहे) किंवा यापूर्वी भा. २०. एडांपी यांत्रिक विकास योजना अपारवच निराद केलो असेल टाजाजनीत, जर पोट-कलम (१) मध्ये तरटू कंत्याप्रभावी रुपांतरण कर, अकृतिक आकारांपी आणि लागू उपयोगी तरी, नजराण किंवा शोधफल्या आणि इतर आसाकीय देणी याच्या भरणा केला असेल तर, अशा विकास योजनेवाल क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेली फेणोही जमीन ही, अशा अंतिम विकास योजनेवाल असा जमीनीसंबंधातील वाटप, आरक्षण, किंवा नियेशन या स्वतःत दर्शविलोळ्या तापरात रुपांतरित करण्यात आलो असल्याचे भावण्यात घेईल.

(२) कोणत्याही देशात अंतिम विकास योजना प्रारंभ केल्यावर आणि, येथे अंतिम विकास योजना अमोरतव प्रसिद्ध करण्यात आले असेल तरी, प्रारंभाच्या नियेशनतर, जिल्हाविकारां, या नाबदीत उत्तेल्या असाधारण किंवा स्वतःत ह्या विकास योजनेत दर्शविलोळ्या यापासाचा आपारे कलम ४७व असू रुपांतरण केलोही दराने रुपांतरण कर आणि अशा यांनोंची अकृतिक आकारांपी निर्धारित कराऱील किंवा नियारीता करण्याची व्यवस्था करील आणि त्याचाचाच करणा करण्यासाठी संविष्ट भोगवटादारला लागावतचा एक नोटीफे घेईल :

परंतु, अशी जमीन, भोगवटामार वर्द्ध दोन म्हणून आणण केलो असेल स्था याचवीत, निलळाविकरी, ज्ञाद्वारे अशा जमीनेस तसो मंजूरी दिली आसेल ते दत्तनु आणि संकल्प क्षमादे, नियाम आणि ज्ञाद्वारे अशो जमीन विवित्रत केलो असेल असू शासकीय असेहो यांची देखील तात्संसारी कटील आणि जर अशी विकास योजनेत दर्शविलोळ्या तापरातील रुपांतरण त्यान्वये अनुरोध असेल तर, जिन्हाविकारां, अवश्यक असेल त्या तात्त्वी, अशा रुपांतरणाचा परवानाचा देशाच्या समाप्तिकरणाची फूटामा-वर्त नियेशनतर शासनाच्या विशेष किंवा सर्वसाधारण अदेशाप्रमाणे, अशा रुपांतरणाच्याद्वारा आपारलेला नव्याचा विकास अधिमुख्य, आणि इतर आसाकीय देणी तसेच, अपरोक्ष रुपांतरण कर आणि अकृतिक आकारांपी रुपांतरित कराऱील आणि गरणा करण्यासाठी भोगवटादारांनी सी कलमोल. जर या पोट-कलमाचाचे देण असलेल्या रुपेच्या भरणा त्या भोगवटादाराने केला आसेल तर, त्याला जिल्हाविकरी, त्या याचाचा भरण केल्याच्या दिनोकापासून साठ विलासाच्या काळावधीच्या आत, नियमान्वये वित्त केलोल नमूदात मानद देईल. नवद देण्यात आल्यावर, अपरोक्ष प्रमाणे भरणा केल्याच्या दिनांकापासून, अकृतिक यापरात रुपांतरण वर्ष्यात्रा आले असल्याचे दर्शविलोळ्यांची आवश्यकता तो सोंद अधिकारीमिलेहाता फरण्यात येईल :

महसूल व वन (भैंसूल) विभाग

प्रालै अधिसूचना क्रमांक ३०-८. “महाराष्ट्र जर्मीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृतिक आकारणी) नियम, २००७” प्रसिद्ध करणारी प्रारंभ अधिसूचना क्रमांक एनएए.१००५/प्र.फ.२८५/ल-५, विनांकित १३ फेब्रुवारी २००७ ही अधिसूचना नं. २००८-०९ या कालावधीत अस्तित्वात उल्लेखाचे संगीतीत विचारात घेतले होती व त्यावर छालेल्यांना शाकारस सुझावले होते:—

“अकृतिक जर्मीनीवर शिक्षणसंसंज्ञा इमरती आहेत. त्यांना अकृतिक आकारणीच्या २० अथवा ४० यट दंड भरावा लागते. ही टक्केवरी जात आहे. स्वाच, आकृतिक आकारणीच्या दंडाची रक्कम १० लाख, ३० पट करण्यात याढी.” नंतर “दंड भरण्याची संबोधित सावदर अकृतिक आकारणीला कागदपत्रांची पूर्णता कराऱे बंधनकारक करण्यात याढे, घरी भविनोंदी आपाची शिफारस आहे.”

उा विधान संनिवेद्या चौम्हा अध्यालात (नं. २००८) उपरोक्त अधिसूचनेचा शिफारसीय भाभावेः करण्यात आविष्या आहे.

संगीतीत केलेल्या शिफारसीच्या अनुगामे त्यासाठी केलेल्या कार्यवाक्यावधारी, मालिनी (अनुशासन अहवाल) महसूल व वन विनांकाने दिनांक ४ दिसेंबर २००८ तांत्रिया प्रावाच्य संपादिक केलिहा दंडाची (परिविष्ट ‘अ’) मारहू समिती संगीतीने दिनांक २८ जानेवारी २००९ रोजेच्या वैटकार्त विचारात घेऊन त्यावर महसूल शिक्षणाच्या नियम घेतल. परंतु सधर साक्ष माहे जून, २०१३ पालतो घेतली नवल्याचे निवासनास आहे.

भैंसूलाच्या काजात महसूल व वन डिक्षाने त्याच्या दिनांक ३ जूने २०१३ रोजीच्या प्रावाच्याचे खालीलगाई उचितवारी उचितवारी संभिती साक्ष आविष्यित करण्याकाळीत माझ अध्यूक्त, उपरोक्त रस्तीत संभिती केली आहे.

“उपरोक्त अधिसूचनेसंदर्भात संगीतीत केलेल्या शिफारसीच्यावधारी अनुशासन अहवाल दिनांक १५ शिप्रिल २००८ रोजीच्या प्राप्नोवारी उपरोक्ताने तमितेस दावर मैत्री अनुगूणीत त्यावर साप्त शेताच्या नियम थेताच्याची निवासनास वेते. परंतु सधरहू साप्त झाल्याचे दिसुन घेत नही. राण गविंगांडकांने दिनांक ८ फेब्रुवारी २००६ रोजी केलेल्या नियमाच्या अनुजोडे म्हाराघू जातो गहसूल सहित, १९६६ मध्ये युथारणा क. प्रकारित आवरण्याक कार्यवाही अकृतिक आहे. सधर सूधारणेचे नियमाच्ये लघूपर करण्यासाठी उपरोक्त रस्तीत संभितीची संभवी अहवालक असल्याने शिफारसीसंदर्भात संगीतीत केली आहे.”

लासेच श्री. गोपलदास अग्रवाल, वि.ल.स. यांनीही चौम्हा इतिक ६ जूने २०१२ रोजीच्या प्रावाच्यादे माझसंवादी उपरोक्त संभिती दोनों अनुष्ठान अकृतिक कॅप्रेस केला गेल्याय आशा अनिष्टिक आकारणीची अकृतिक नांवाच्या ४० पटीचीत दंडावक रकमेची आकारणी वरण्याची तसेवा तांत्रिय अनुगूणीत महसूलात आहे. दंडाची आकारणीची अकृतिक तांत्रियाची ४० दंडावते दूरीची आकारणी करण्यात येते. मधर दैदृत्या आवारणीसंदर्भी दुसऱ्यात अपारद्यासाठी अनुजीवुत अकृतिक वापराचा कलावने दुरुक्ती वरण्यात आली आहे. सधर सूधारणेचे नियमाच्ये असांख्यीक वापराचा कलावने दुरुक्ती वरण्यात आली आहे. सधर विनांक घेत नियमाच्ये दैदृत्या आवारणीची रावकर किंतु असांख्यी वापराचा कलावने दुरुक्ती वरण्यात आली आहे. उपरोक्त रस्तीत सांख्यी अविकल्पाने धूमलग्नीला दरमें नियमित करण्यात येतात त्यावर दैदृत्याचे असांख्यी अकृतिक वापराची प्रक्रमणे असल्याची असल्यास असांख्यी असल्यात आसत ५ पट इतक्या दंडाची आकारणी करण्यात आवी, असी दुसरो संभवित नियमात सुधारणाचाच विनांक केली आहे.

उपरोक्त रस्त चौम्ही संभितीने दिनांक २८ ऑगस्ट, २०१३ रोजीच्या वैटावारीभैंसूल महसूल व वन शिक्षणाच्या संभितीच्या संदर्भात येतेशी व तसेवा विनांकांना कल्पितवारी देऊन उपरोक्त जांतेच्या संदर्भात विनांक अधिप्राप्य मंगाविग्रहात आले. (परिविष्ट ‘व’) सधरहू सधर दिनांक २५ सेप्टेंबर २०१३ रोजी विनांक घेतल. मुंबई वैद्य क्लियोंत आली. साक्षी दरम्यान उपरोक्त अधिसूचनेसंदर्भात चालीलप्रमाणे चंची करण्यात आली:—

विधायाय सचिवावाची साक्ष:

संभिती शिफारसीच्या तचिवाना, उपरोक्त अधिसूचनेस केलेल्या दोन शिफारसीच्या झालेल्यांनी शास्त्राकडून प्राप्त झालेल्या खुलासाच्या अनुंगाने शास्त्राची धूमल स्पष्ट करावी, असे सांगितले. असांख्यी विधायाची शिफारसी रपिताची खोला, सन २००८ मध्ये सांगिताने. असी शिफारस केली होती की, अकृतिक जमिनीच्या विधायाची संख्येच्या दावाती आहेत. त्याना अकृतिक आकारणीच्या ३० अथवा ४० पट दंड भरावा भावाती. ही टक्केवारी जात आहे, रुब्र, अकृतिक आकारणीच्या दंडाची रवकम १० अथवा २० पट करण्यात आवी. तसेच, दंड भरण्याची संभवित संस्थेस आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्णता बंधनकारक करण्यात यावी. त्यावर शास्त्राने सन २००८ मध्ये असे करणे कोण झालार नाही इसै अमित्राव व्यक्त केती आहित.

महाराष्ट्र नवीन महसूल (जमिनीच्या वापरात कदल व अकृतिक आकारणी) नियम, १९६९ या नियमावलेगाईल नियम ८ अन्वये अनुष्ठान कागदपत्राची हांग-व्या करण्यात आवारात आलेली आकारणी हांग-व्या ४० पटीपर्यंत दंड आकारणीची रस्त उत्तम

दिलासी, ओटोनिक किंवा वार्णिंज्य आवा फरक न करता राशेच, छोटी जाती किंवा २ उत्तरारेका जाती रस्त दंड कुट जमोन उस फरक न करता राशेच कदल ५० पट दंड आकाराता जातो. यावरात शास्त्राकडे काळी विनेताने आलो होती. घा वाली विचारात देक्कू शास्त्रानने नवीन प्रस्तव तावर करून हो यानवेतकारी सादर केलेला आहे. त्यानुसार वैट ५०० घौरस, फूटोपेक्षा जात नवेल तर, अकृतिक आकारणीच्या १० घूट, १००० घौरस पूटोपेक्षा असल्यात १००० घौरस फूटोपेक्षा जात म्हेल तर, अकृतिक आकारणीच्या २० घूट, २००० घौरस फूटोपेक्षा जात नवेल तर, अकृतिक आकारणीच्या ४० घूट दंड आकारणीची करण्यात येण्यात आहे. तसेच, त्याच्ये कालावधी देव्ह, प्रयोजन असे नियम विशित करण्यात आले आहेत. या ही गोष्टे विशित घेऊन त्यातील दंडांची असेल तो दंड आकारणी, आणि नमूद केले आहे.

आमेश्वरन सनितीने दिवारात घेऊन स्थार केलेल्या शिळाखणीवर शासनाने केलेल्या कार्यदाहीची भाँडती संभितीक शाठर करण्यान येते. सगितीया शिळाखणीवर शासनाने केलेल्या कार्यदाहीची माफिती रंगादीग प्रथा व घरफुर्कुलांग द्वरित संपत्तीला मैत्री आवश्यक उत्ते.

सदवा, उपरोक्त माफिती रपरित या संचिवालयास पाठ्यदिण्यात याची अस्पृशा, रंगरळू वाब नावाऱ्यांक, भहाराष्ट्र विधानसभा व मासाभाषती, भहाराष्ट्र विधानपरिषद यांच्या गिरदर्शनास येईल, असे आवणास कल्पिष्यात येत आहे.

विभागाला प्राठवातयाकि पत्र ल्लाळ्लरीसाठी दावद

मैत्री क. अ. (भीमती तोळे) (संगोष्ठी
१८/१८/२०१५).

आदली,

Bye.

✓

अ. अ. (भीमती तोळे)

(प्राप्त डगे)

अदर सचिव,
महाराष्ट्र विधानगंडल संचिवालय.

याची प्रत :-

१. डॉ. माधव वोर, उप सचिव, महाराष्ट्र शासन, महारूप विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. श्री. राजेंद्र क्षीरसागर, उप सचिव, महाराष्ट्र शासन, महारूप विभाग, मंत्रालय, मुंबई.

गहलताचे नसुं 'बहुतांश लोकांना शेत जमिनीच्या अकृतिक वापरालागो परवानगी 'योग्यकरी' आवश्यकता आहे हेच नाहीत नसते हे मुळ्य करण्य आहे. लोकांनी अकृतिक वापरासाठी परवानगो घेतलेली नसल्यास असूनका डिझाइन्यांद्वारा अधिकरी खेती अडीगी टेट ४० गट. दंड आकारतो. मुळ्यात १ ते ४० पटीपैसेत दंड आकारात्याचे तरतु असाराना प्रकृती असेही असेहीरु: ४० 'उटीच्या' एकमी दंड आकारात नाही. शासनाने या सदर्भाऊ ने नवीन नियम तवार कैलोले असेही त्वाचे: आपली रवापत करावो. परंतु लोकांनी नवीन नियमांची माहिती नक्षेल्यापैले त्वाच्याकौटुम्ब नसता अकृतिक वापराला आवश्यक नाही: अकृतिक वापरांपासून नियमांची आवश्यकता आहे तर आशा लोकांना देखोल कॉठे तरी तिचार जाला पाहावजे. खालील विचार जाला आहे आहे येण्यात चुक झाली आसेल तर आशा लोकांना देखोल कॉठे तरी तिचार जाला पाहावजे. खालील विचार जाला आवश्यकता आहे याची माहिती नसते. त्वाच्यांनी या संस्थांतील सर्वक्रम विचार करून नवीन नियमांना तापार फेले आहेत. आता भरल्याच ४० पटीपैसेत दंड न आकारात ५०० चौरस फूट, ५०० चौरस फूट ते १००० चौरस फूट, १ हजार चौरस फूट ते २ हजार चौरस फूटांच्या जास्त शारी वर्गांवारी कैलोली आहेत. नवीन वांगारीतुसार नेतृत्वात जमिनीचा विचार परवानगी अकृतिक वापर नियमित खरेच्यासाठी क्षेत्रफलानुसार दंड आकारात्याचात शासनाने प्रस्तावित केलेल्या बदलास समिनीची मानवात असेल तर शासनाने नवीन बदलानुसार अंमलबजाबाबी करण्याचा सुरुवात करावी काय? वा संदर्भांतील अधिकृतांने दिनांक १३ जुलै, २००७ रोजी प्रारूप देण्यात आहे. परंतु अजूनचरैत त्वाची मंसलकाजावाणी सुरु झालेली नाही.

या अनुधंगाने उभिताने विचाराले की, आजच्या घडीला शेत जमिनीचा अकृतिक वापर कैल्यासू रेण्याची आकारणी कक्षाप्रकारे कैलोले जाते? याच विचाराची सधिवरांनी असे शमितले की, महाराष्ट्र ज्ञान महादूष अधिनियमामध्ये दिना ग्रंथिनीचा अकृतिक वापर कैलोला संतुष्ट असलेल्या जमिनीवर आकारापै छोणाऱ्या कराच्या १ ते ४० पटीपैसेत दंड आकारापै कृतावारी परवानगी आहे. त्वाच्या क्षेत्रांतील फरक कैलोला जाता नाही. दंड आकारापैच्या बदलावात प्रस्तावित वदलानुसार जमिनीचे क्षेत्रफल, वापर कैलोला व्यापारांनी प्रयोजन (अंदोर्गंक, चारिंगिंक भागी निवारी) हा निकाग दरवारिलो आहे.

शेत जमिनीचा अकृतिक वापर करण्याचात जिल्हाप्रिवाच्याकौटुम्ब रितरी 'परवानगी' घेतली असेल तर शेताणिक संस्थाना अकृतिक अकारणीतून सुट दिली आहे. परंतु शिलस्त्रियांच्या एकमात्र नेतृत्वात जमिनीचा अकृतिक वापर कैलोला असेल तर वापरात असलेल्या अकृतिक जमिनीवर आकारापै छोणाऱ्या कराच्या ४० पटीपैसेत रेण्याची अकृतिक आकारापै कैलोली जाते. जिल्हाप्रिवाच्या एकमात्र जमिनीचा शेताणिक कामानिनित अवृत्तिक वापर कैलोला जाता आसेल तर दंड आकारापै बदलावात 'कृतावारी' येतार कराच्या अंशी रुमितीने शिफारस घेली आहे. समितीने कैलोलो सूचना शासनापै यांदण्याचे विभागीय सचिवांनी मान्य कैलोले आहे. शासनाचे यांनी असेल किंवा स्वतंत्री जमीन असेल आणि त्वाची जमिनीचा अवृत्तिक वापर कैलोला असेल तर त्वाच्या सूटे रेण्याची तंत्रांतू आहे काय? असे सनितीने विचाराले असला 'विभागीय सचिवांनी असे साहिताती की आशा रुदूर नाही. आशा प्रकारापै फरक कैलोला जाता नाही. कृती विषवक जामीन अकृतिक नक्षत्र वापराच्यास सुरुवाती 'कैलोली आते त्वाचीकौटुम्ब नियमानुसार जिल्हाप्रिवाच्या एकमात्र आवश्यकता आहे. तरेख त्वा जमिनीचे स्पांतर करू लागू होत असेल तर त्वाचांडी एकदा बदल करावा लागतो व दरवारी आकारणीची रक्कम भरावी लागत.

द्यावीण माण, 'क' ला नगरपालिका आणि महानगरपालिका या क्षेत्रात यिच वापरामध्ये जमिनीचा डॉकूमेंट वापर कैल्याप्रकारणी दंडनीय अकृतिक आकारणी कराताना शासनाले कोणारीपै फरक न करण्यातो कृती काय आहेत? एकाचा दैतक याने रवताच्या शेतामध्ये वर वाशले अणि दुम्याचे बांगूला विकासकाऱ्ये नोटे घर बांगूले तर त्वाचीमध्ये शासनाने घरक घेणेशी नाही, असे शमितीने विचाराले असल विचाराय स्विचारांनी. ती दिली की, शेतक्यांने शेतामध्ये घर वाशले असेल तर त्वाच्या अकृतिक कराच्या आकारणीतून सुट दिली आहे.

या संदर्भात २०१२ मध्ये पांढीली सुधाराणा करण्यात आली त्वाची असे नक्षत्र, दिले आहे की, "नगरोत्तर मुळजे द्यावीण आणगमध्ये कैलातील शेतीसाठी उपयोग करण्यात येणा-या कोणत्याही जमिनीचे वैकलिकांचे यांत्रिक अंदाजात लागत वापराची आवश्यकता राहिला नाही." तसेच पुढे असेही नक्षत्र केले आहे की, "४० चौरस: भौतिकपैसेत दुकान, गोदाची पितणी, किरांणा दुकान, मिरवी कांडण पेत्र भासरांच्या लागाण-या चारिंगिंक वापरालाई अशा प्रकारच्या 'परवानगांची' गरजू नाही."

शमितीने पुढे विचाराले की, जमीन मात्रकाने स्वतंत्रातील घरांवरील असेल किंवा खेताचा लहानसा उद्यांचंदा उभारला असेल, तर त्वाचांटी शासनाने अकृतिक अकारणीतून सुट दिली आहे. आशा प्रकारापै आकारापै कराताना महापालिका हांडीतील कोट्याक्या रुपव्याप्ती 'जमिनीच्या किंवती' आणि द्यावीण आणगमील जमिनीच्या किंवती यांतील तफवावे फहता अकृतिक आकारापै कराताना घरक कैलोला नाही. २ रुपव्याप्ती मालाकोर्या शेतामध्ये घर वाशले असेल तर त्वाच्या अकृतिक आकारणीतून सुट दिली आहे. परंतु नगरपालिका हांडीतील घरांवरील किंवती लांडके रुपवे असते. त्वाचर विभागीय संघवांनी रुमिताले की, द्यावीण आणि शहरी भगांतील अकृतिक आकारणीची रक्कम घेणवी आहे. त्वाचीमध्ये अकृतिक आकारणीच्या पटीतच दंड घेतला जातो. द्यावीण आणगमील अकृतिक फूकूरणीचा दर आणि शहरी भगांतील अकृतिक आकारणीचा पटीतच आकारणीचे दर जास्त आहेत. १० पट, २० पट, ४० पट ऐपोइंट रेण्ड आकारापै करावी असेल तर त्वाचीमध्ये भागांतील अकृतिक आकारणीचा दर घेणी आहे लाग वेस राहणार आहे. एकररीत विचार कैल्यास द्यावीण भागात दंड कमी राईत जाणि शहरी वा महालालेवर भगात दंड आकारणीची रक्कम जास्त रहेल.

स्वप्रमाणी निवासी, शैक्षणिक व चर्चणिक धापर असे हीन संगती आहेत त्यांमध्ये शिक्षणाकरता कंगळा संवाद दिसून वेता नाही. 'शिक्षणाकरिता' निवासी लंबांग असायला हवा असे घटते, सध्याचा नियमप्रमाणे शैक्षणिक बदलगाविरता देड आकरणवाढत केवळ निरुद्ध नाही. परंतु, याचाचा लम्पिंडीचे शिफारस विद्यारात घेऊन सिद्धांश हो, वेगांची कंवारी करता येवळे का. असा धकारचा प्रस्ताव जास्तनव्हाले सादर करण्याचा प्रयत्न करण्यात घेऊल.

याचर शिर्तीने असे चियारले की, शासनांने केलेल्या कूटीवाहांची थेंड नमूद केले आहे की, 'शैक्षणिक रस्त्यांची देंडनीय आकारणी कंवळे खेळक्या इतरांनी अनेक संख्या, म्हावंडके शैक्षणिक देंडनीय भागांनी होऊ शकते. परिणामी शासनासंग मोठ्या प्रगणनार यासुलास मुकाब्ये लागेल. तर १५ प्रकारे उम्हीच्युकूल अकृतिक धापर कराणाकरत कला काढत. त्यापूढे अनिवृत्त अकृतिक व्यापारावाबद शैक्षणिक संस्कृत्या देंडनीय आकारातील देंडनीय आकारणी कमी करणे येण्या होणार नाही'. या आवत शिर्ती श्यावर विभागीय संचिवांनी संविताते की, शैक्षणिक व्यापर व इतर धापर यांची तुलना करणे उचित होणार नाही. असे माझे नोंद आहे. जेथे अकृतिक जीवितेता शैक्षणिक काणाकरिता धापर केलेला आहे असा. प्रकारणाचा वेगळा विद्यार व्यापा असारी संभितीची सूचना द आपेक्षा आहे. संदर्भूत काढ भान्यारेव महाल मंत्री महाराष्ट्रसरोवर, सादर करावी लागेल. या विषयावाबत म्हणा. त्याच्यासाठी समवेत चर्चा करावी लागेल. परंतु, शिक्षण आकरिता एक वेगळे संवादी असला पहिजे. याचाचत मायदा ऐकून त्यांचांवतांनी खाहीनी भांडितीला सादर केली जाईल.

कलान ४४ प्रगणे शैक्षणिक संस्कृती प्रयत्नांनी घेतल्यास करायी आकारणी केली जात नाही. विनाप्रवानांनी काय करण्याचांन काही स्वतंत्री असायला असे घेतलाला थाहोते की? असा स्फीटीने इतन विद्यार असत विभागीय संचिवांनी उत्तर दिले की, परिणामी घेऊन व्यापकधम केल्यास देड आकारणाचा प्रश्नच उद्दायत नाही. शैक्षणिक संवादीनी प्रवानांनी धैर्याची अकृतिक आकारणी केली जात नाही. परंतु प्रवानांनी न घेतल्यास देड आकारणीवावतच्या निर्यात प्रयत्न व परिप्रेक्षणे देड आकारासा आले.

याचर संभितीने विचारणा केली की, आपण दिलेल्या गाहितीवाच्या जसे नमूद केले आहे की, इतर संस्थांद्वारा असा तंहेची गमाणी करायला. पूर्व यासुलांनी घेतली तर शिक्षण संस्थावर करायी आकारणी केली जात नाही. मात्र इतर संस्थांकडून ती केली जाते. हा जो फक्त आहे याचके सुखदता आण्याची उद्देश्यकात आहे. त्याचर विभागीय संचिवांनी संविताते की, कायका हा सर्वांकरिता समान असला पाहिजे. आकरिता रान २००८ पांसुन अकृतिक धापराकरिता परवानांनी धेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार परवानांनी घेऊन व्यापकधम घेल्यानंतर आकारणी करण्यात येणार आहे.

त्याचर संभितीने पूर्व प्रयत्न केला जा, अकृतिक धापर कराणाकरिता व्यापर केलेल्या गाहितीची परवानांनी न घेण्याकडे. कायकाची पातन न करण्याकडे लेलांचा कला दिसून देहो, याची नेमकी कोणती घरणे 'आहेत?' त्याचर विभागीय संचिवांनी संविताते वैध, वाळ अनेक कारणे: आहेत. अकृतिक परवानांनी मिळक्यापक्कसे वेळ लागते. त्यामुळेच आला शामाण पाणाह ४० चौरस मीटर एकडक्या क्षेत्रावर अकृतिक धापर कराणाचा झाल्यास आला पूर्व परवानांनी अट काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आकारणीची घेणी जाणार आहे. केवळ पूर्व परवानांनी अट काढून टाकलेलो आहे. घेणाऱ्या व्यापराच्या प्रजांनानांतर केलेल्या अदलानुसुळे अपांत्र कर लागत अदेले तर तो आकारणात येवळे. मात्र त्याकरिता दरवर्षी अकृतिक आकारणी केली जाणार आहे.

उपरोक्त माहितीच्या अनुष्ठाने सन्तानीय सदरसाठी विषयावर फेली की, लोक मजानांनी का खेत नाहोत? त्यांचात विभागीय संचिवांनी संभिताते वैध, इच्छाचा जागेचा अकृतिक व्यापर कराणास परवानांनी मिळाण्यासही लोकांना विकासाचीया-योग्यांकडे जावे लागते. त्याच्यांनी व्यापकधम दृष्टीने घेण्यात याकारणी ४० चौरस मीटर क्षेत्रावर व्यापराकरिता एक महिन्याच्या आत कलेक्टिवी पाहिजे. असे परवानांना मद्दसुलमध्ये सूट घेलेली नाही. त्याकरिता अकृतिक आकारणी घेणी जाणार आहे. केवळ पूर्व परवानांनी अट काढून टाकलेलो आहे. घेणाऱ्या व्यापराच्या प्रजांनानांतर केलेल्या अदलानुसुळे अपांत्र कर लागत अदेले तर तो आकारणात येवळे. मात्र त्याकरिता दरवर्षी अकृतिक आकारणी केली जाणार आहे.

याचर संभितीने भत व्यवत केले की, यथा शैक्षणिक संस्कृत जीवनीचा अकृतिक धापर व्यापकधम अकृतिक आकारणी करातात त्याच्यावर कायद्यालील मिळाण्यासही देण्याचे अकृतिक आकारणी केली जाते, अस्तु शिक्षणीचे असी आहे की, शीत अभिनीचा शैक्षणिक प्रयोजनासही अकृतिक धापर कराणाकरिता परवानांनी धैर्याची अवघेशकांना आहे हेही लोकांना महिन नाही. या कायां पोळवा प्रमाणावर अडवणी आहेत हे मान्य आहे. परंतु शेवट अभिनीचर शैक्षणिक संस्कृत उपाध्यायांची असल्याचा तर्फ अभिनीचा अकृतिक व्यापर कराणासाठी मिळाण्यासही अकृतिक धापराकरिता उपाध्यायांची अभिनीची असेकाळा महिनीची नसले. फेली गावाळमताच्या शेत जीर्णीवर लोकांचा गावाळाचा सारखा जावा तुल आहे. परवानांनो न घेणा फेली अभिनीचा अकृतिक धापर केलेल्यांके संबंधितांना नोटीस देऊन त्यांचाकडून देह आकारणांनो जावा देऊन आकारणी केली जाते लांबवेळी अकृतिक व्यापराच्या प्रदोजनार्थ अपांत्र परवानांनी लांबवार वाहिजे झाली आहेत. असेकाळी अभिनीचा अकृतिक धापरासाठी अदलानुसुळे अपांत्र याकारणी घेणी जाणार आहे की, अकृतिक धापरासाठी परवानांनी धैर्यास लोक तथर असदार, परंतु असाप्रकारजी गंगवानांनी घायांची स्थानांते हेच त्यांना नाहीत नसलो. शासनांची प्रक्रिया विलाप अफल्यामुळे देड आकारणी जागते हे कारण

दादर विभागांची संगोष्ठी करू, विक्रिविभागांची सदर नोटीफिकेशन असेण्याची शक्यता आहे. नाहील विभागांचा संभवात सांगव्याप्ती झाल्यास समितीचे प्रभाव घेतल्याशिवाय त्याची अंगलबजारणी केली जात नाही.

शासनाने अनुक्रमे दिनांक १५ नाच २००२ आणि दिनांक १० अप्रॉटोबर २००६ रोजीच्या शासन निर्णयाच्ये अभय वजना जाहीर घेण्ये त्याहारे जुनी अंतिमध्येन निवागेत करण्याबाबत जनतेला संकी दिल्ये होते. अनंथिकृत लेंगाच्या वापरासंबंधी १००० औरु सोडोर लेंगाचा वापर केला झरल्यास त्यासाठी ५ पट दंड, १०१ ते ५०० वारस भैटर लेंगाचा वापर केला असेऱ्यास त्यासाठी १० पट दंड, ५०१ ते १००० वारस गोटर लेंगाचा वापर केला असेल्यास त्यासाठी १५ पट दंड अणि १०००, व्हारस भैटर लेंगाचा वापर केला असेल्यास त्यासाठी २० पट दंड तेव्यात अला होते. अशांत्करे पूर्वी लोकांना घेर नियमित करण्यासंबंधी संकी दिग्दात अला होते. अता सदर निटीफकेशनद्या संदर्भीत फेरविचार कराव, असे संकीर्णे अभिप्राय व्यक्त केलेले आहे. ही साक शासन रस्तवर कल्याणित येहेत.

आतर संगीतीमे भत व्यक्त केले की, त्याच्या नियमित वजना रहिली आणि विळंगने बोयलंट्या घरांच्या बाबतीत वेगळा विचार होणे अल्पव्याप्ती आहे. विळंगने बोयलंट्या घरांच्या संदर्भीत वेगळा विचार होणे अल्पव्याप्ती आहे. अकारल्यस समितीचे काही म्हणावे नाही. याबाबत शासनाने फेरविचार कराव.

शासनाप्रारंभे अनेक योजना तवसिडी दिली आहे. उदाहरण संगोष्ठीचे झाल्यास कोलणाह खालीही निवास वजना आहे. त्या घेजता राजविळास स्वरूपाच्या घराचा वापर केला जातो. अशा एरिस्टिकूती ती घरे खांशेली क्षेत्र शेती क्षेत्र असल्याकृत त्यांठी विश्र शेती (एन्ट) करण्यासी आवश्यकता नसावी असी सुधा आहे.

सन २०१२ मध्ये सदर काल्यात बुदल केले आहे. महानगरपालिका, नारपालिका आणि ग्रामीण भागाच्या रस्तावर दंड आकारणी करते अ...ना त्याच प्रगणे स्वतः रहत जासलेली परे आणे इतर कांपासाठी उपलोड होत असेऱ्यास त्यात फरक असले आवश्यक आहे. या संदर्भात ३ निकष केलेले आहेत. त्याच्या उपकार करणे फार चर्टीट स्वरूपाचे आहे. याबाबत शासनाने फेरविचार करणे आवश्यक आहे.

पूर्वी बोयलंट्या घरांच्या संदर्भात संगोष्ठीचे झाल्यास सदर कागदामुळे नियमितीत उल्लंघन होणार आहे. ती घरे नियमित करीत असताना त्या संकी लेंगाचा विचार करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे पूर्वी ग्रामीण भागात अनंथिकृत प्रेरणा द्यांशी होते. त्याची काही गोदांचा सापांवरू नहानागरपालिकेमध्ये झाल्यामुळे ती घरे नियमित करण्यासंकेती देणारा, विश्र शेती आवश्यक आहे. नारपालिका, महानगरपालिका या क्षेत्राला यो ग्रामीण भाग जोडला व त्या टिकावी जे लोक घर बांधून राहत आहेत त्यांचासाठी वेगळा विचार करण्यातील आवश्यकता आहे.

सदरह अधिसूचना नव्याने गढीत झालेल्या समितीसमोर दिनांक २० अप्रॉटोबर २०१५ रोजीच्या बैठकीत ठेवण्यात आली आलेला सदर अधिसूचनेवर विचारचिनिय व्यवस्था आला.

अभिप्राय व शिकायाशी :

(१) कोणत्याही जांविनीया अंगठीवृत्ताणे अकृतिक वापर केला. गेल्यास त्यावरील दंड आकारणी करतेक्षेत्री शासनाने भूळुळुद्ये क्षेत्र, अनंथिकृत अकृतिक वापराचा कालावधी अणी अनंथिकृत अकृतिक वापराचे प्रयोग तीन घटक विचारत होउन दंड आकारणीचे नियम निश्चित केले असून ते या प्राळू अधिसूचनेवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यापि, एकांडा जांविनीय अनंथिकृताणे अकृतिक वापर केला रेल्यास त्यावर दंड आकाराते वेटी असू त्रिमुरीच्या वापर काळून दंड आवश्यक असेही लांचांगीत असेल्याचे नियंत्रणासूच येते. या त्रिमुरीच्या ३० दंड आकारणी करण्यासंवर्तीतीत नियमांचे कोरेशीही रस्तात दिसून येत नाही. त्यामुळे दंड जाकारग्रीव्या अंगलबजाराणीव्याप्त अनेक अहंकारी येत असून लहान घरांवरीषी, स्वतःच्या मादांखीच्या शेतात त्याचे ग्रामीण भागांतील घरांच्या संरप्तीत कमी दंड आकारग्रामासंवर्तीचा देतू रुपल होत नाही.

“कृषिक जमिनीवर स्वतः राहणा-या लोकांच्या घरासंदर्भात केंद्रावा विचार होणे आवश्यक असून कृषिक जमिनीवर अनंथिकृतपणे विळंगने घरे बांधती असेल्यास स्वांच्याकडून जासू दंड आकारण्यासंवर्तीती वेगळा विचार करावा,” अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन महिन्यात देण्यात आली.

(२) “उक्त अधिसूचेमध्ये अनंथिकृत अकृतिक वापरामध्ये प्रयोगात या अंतरीत निवासी वापर या अणिज्ञिक वापर असे तीन संवर्ग भवू येते आहे. परंतु त्यामध्ये शिक्षणकरिता वेगळा संवर्ग दिसून येत नाही. त्यापि नियमांमध्ये शिक्षणकरिता दंड आकारण्याबाबतही वेगळे निकष दिसून घेत नाहीत. त्यामुळे राजवातील तक्रागाळांनील विद्यार्थ्यांनीही सहजरित्या शिक्षण सुविधा उपलब्ध होण्याकरिता अनंथिकृत अकृतिक वापराबाबत शिक्षणिक संस्थांच्या इमारतीवर दंड आकारावरीद्या वेगळे निकष असावेत” अशी शिफारस समिती शासनास करीत आहेत. याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन महिन्यात देण्यात आली.

(३) “शासनाहारे अनेक योजनांना संवसिडी दिली आहे. त्यातील काही योजना राबविळाना उदा.न्याही निवास योजना अशा योजना राबविळाना स्वतःच्या घराचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत ती घरे लांबलेले क्षेत्र येती क्षेत्रात असेल्यामुळे त्यासाठी विश्र येती (N.A.) करण्यासी आवश्यकता नसावी” अशी शिफारस समिती शासनास करीत आहे. या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस तीन महिन्यात देण्यात आली.

यावर समितीने विचारणा केली की, शासनाने २०१२ भाष्ये कायद्यात दुरुस्ती केली. परंतु २००७ च्या दुरुस्तीपशी दरोचावतच्या व्हेटकरक्तमा उल्लेख ठेता केला. नाही? समितीचे असे महाराष्ट्र आहे की, हा प्रकट कोषक्रान्त नगदू करवायाल हवा होता. हा बदला श्रीसंघटीके घटतोने कराऱ्यात थेणार ठाहे की टिर्डेस्क्टोड फटोने वरक्कात झेणी आहे? दुरुस्तीप्रमाणाने ठड आकारांनी केली तर अमेकावर गोठ्या प्रभागात अधिक भर उढते. त्यावर विभागीय भविधानी संस्थांतले की, “पूर्ण अंकुषित नियमानुसार ठेड आकारांचा लागत अंगेष्टुत उड्युकिं वावर होत असलेले जुने प्रकरण असेल आणि हे नियमित करावणारे जसेल तर ठड आकारालन ते नियमानुसार ठेड आकारांचा लागत असल्याचे संरक्षक ४० पट ठड लागू राकता. आदाचा नियमानुसार नमूद केले आहे की, १ ते ४० पटोंपर्यंत ठड आकारांचा लागत.

नियम ८ मध्ये असे नमूद केले आहे की, “अभिनीवर अंकुषित आकारांची ४० पटीहून अधिक नसेल, तर असा ठड योग्यम फर्माविला देण्यासाठी असेल.” याबद्यां शासनाला अंकुषित नियमे प्राप्त आली होती की, ठेड आकारांच्या बाबतीत गांवदशक तत्वे नसल्याच्युं अधिकतम प्रकरणात ४० पट ठेडाची आकारांची होत आहे. त्यापूळे आत आदशक ती सुभाषक करीत आहेत. याद्यात औंडकरणे समार तेतील च्यांग नवीन दर लागू होतील. जुनी प्रकरणे उसतील आणि त्यावर सकारात विभागीय आसानीचा नियमानुसार नियंत्र दिला असेल तर ती प्रकरणे अब्दाने दब्रदत्त थेणार नाहीत.

त्यावर समितीने असे भत व्यवत केले की, हा प्रकर मागजे सोलापेक्षा इलाज भारी, तसाच आहे. शेत जपितीवर ईफिणिक संस्था सुरु भेटली असेल आणि त्यासाठी शासनाचे परवानगी घेटली असेल तर असा संस्थाना ४० पटोंपर्यंत लावण्यात येण्याचा अंदाजील. या शोळेगिक संस्थांनी जिल्हांचिकांगांची एकत्रिती घेतली नसेल तर इयांना नामग्राम दर लावण्यासाठी पाठिजो. इयासाठी यांनी होत आहे. त्यापूळे नियाहिकांगांची घेण्याची घराणी बाबतीत असल्यास ४० पटीयांपर्यंत आकारांची करणी ठीक आहे. परंतु या नियमाचे दहो होत नाही. नियाहिकांगांची घराणी बाबतीत ईफिणिक संस्था सुरु केली असेल तर त्या संस्थाना ४० पटोंपर्यंतच्या अंकुषित आकारांच्या ठेडनुवा सुट दिली आहे. परंतु या संस्थानी आशयाकारांची घराणीने न येता शोळेगिक संस्था सुरु करून शेत जपितीचा अंकुषित आपार केला असेल तर त्यांच्याकडून नामग्राम दरत रक्कम यस्रूत करवण्यास पाहिजे किंवा काढा प्रयाणात देणल्या लोावगता नाहीत.

या अनुयायाने विभागीय लघिवांती सोंगीतो की, “या टिक्क्या समितीने विचार करून शिफारस केली होती. समितीने २००८ मध्ये विधिंद्याता तंत्रात केलेल्या अहावाता घरीचेंद्र कमांक-३ च्या अनुयायाने शिफारस केली होती की, “अंकुषित ठेंवीवर शिफार संस्थांच्या डमरवी आहेत. इयांना अंकुषित आकारांचीचा ३० अथवा ४० पट ठड घरीवर लागता. ही ठक्केवरी जास्त आहे असे समितीचे घत आहे. सवध, अंकुषित आकारांच्या ठेडाची रवक्केन १० अथवा रे १५ पट करण्यात आहो.” समितीची शिफारस शासनाते भॅषणार आहे. नवीन मुद्यारणेच्या धर्दिसूचनेच्या अनुषंगाने लोकांकडून शासनाकडे तेजिप्राचाहा प्रकारच्या द्वारकाती व सुधाना ओलेच्या नाहीत.

नवीन कायद्याच्या अनुषंगाने समितीने असे संरिताते की, ठेड आकारांचो घरीत यासदाना सुरुवातीची घराणे आवायाने न करत तो प्रौंसोकटीह असेलो पाहिज. शासनाने याका चायलू १९९५ अवृत्तीची अंतीष्टीकृत बाबतीमधीने नियंत्रित करत्याचे घराणे स्थानकरते आहे. पूर्वी यासीण घागतात अंकुषित गावे नामावलिकेगांचे समाविष्ट इयांनी आहेत. त्यावरूप संग्रहावांचे आवायास बासईतील १७ गावे भावानाशपाईकेमध्ये समाविष्ट इयांनी आहेत. ठेड आकारांच्या एम्बर्गात च्यांचे घरीवाय याचारा आहे. त्यांच्यातांती ठेड आकारांचो शासनाने करू औंक डेट निश्चित वरही अत्यादशवक आहे. कमीत कधो पूर्वीच्या कायांतोती रहिवारी घराणी १९९५ ची कट औंक ठेट ठेववी. त्यांच्या त्यंत्याकडून ५ ते १० टक्के ठेड आकारांन त्यांच्या केसाकीती कायांतो आवायाक आहे. त्यांनी २०१२ पासून नवीन कायद्यानुसार अंनतरलंबणी कायांती असे थाटो. परंतु घरीवा कायद्यानुसार चुन्या कायांतोते रहिवाशोकडून ठेड आकारांची केल्यास तो ४० पटोंपर्यंत जास्त होण्याची शक्यता नाकारता ऐत नाही. या सर्व वार्षीच्या लिचार करून करून औंक ठेट नियंत्रित केलेल्या भॅषासंख्यी विभागीय समितीची समितीले की, शासनाने नियंत्र १ जानेवारी १९९५ पासून स्थोकरतेने घोरणे वेगळ्या युद्धांसंबंधी आहे. सदर कायद्यात शासनाने कटू औंक ठेट प्रसारित केलेली नाही. नियंत्रित कायांतो उंकुषित लिचार. आपार केला असल्यास त्यासाठी ५ पट ठेडाची कमाल भयांद यमूद केलेली आहे. ५०० दोरीस मुटावेत प्रर असल्यास त्यासाठी एत ठट रेण्या आहे.

त्यावर, हा बाबत नोटीफिकेशनमध्ये मध्ये केलेली नाही. सोटीफिकेशनमध्ये १ ते ३ व्यांचा कालावधी नमूद केला आहे. तदेच ५ पट ठेड व्यांचिलेली आहेत. असाप्रकारे अंकेक कोटीलविशेष भागात आप्पुने ३ गोठांचा समावेश केला आहे. त्यांनी अंकेक कोटीलविशेष भागात नाही असे समितीचे वर्त आहे. त्यांनी नियंत्रित संवितांती उत्तर केलेली की, मरिंड़द्याप्रमाणे जाऊन सदर नारीफोकेशन त्यावर केलेले आहे. त्या हंदीर्घात समितीने घ्यवत केलेले अधिकारी शासन सत्रावर कल्पितव्यात येईल.

यावर समितीने लघिवांते की, नोटीफिकेशनसंबंधी संग्रहावाचे जारीस मीक्रोटेक्नाकडून विभागाकडे प्रारूप आव्याहार त्या हंदीर्घात उपयोगात शिफारीची माव्यता न रहेता अंतर्वजावांची केली जाते. त्या अनुषंगाने सर्व नोटीफिकेशनची अंमलबद्धांची कोटीलविशेष अंकुषितकेशनमध्ये जास्त कोटीलविशेष भागल्यागृह्ये ते नमितीच्या नियंत्रितास आणलेले आहे. सदर नोटीफिकेशनच्या अंतर्वजावांचीला करूत अंकुषितकेशनमध्ये आकारांच्यांनंतरीची हेतू टक्कल हात भारी अरिणारी असंतोष निर्भय होऊ शकतो. सवत: राहणा-या वरंच्या संदर्भात वेगळ्या विचार होणे आवश्यक आहे, या उलट विलहरू द्यर वांधवाते असल्यास त्याच्याकडून जास्त ठेड आकारांच्यांसक्ती वेगळा विचार करूजा. आसी समितीचे गत आहे. वन्मुळे या संदर्भात फ्रायझटीग करावे लोगेल.

नगरविकास विभाग

अधिसूचना क्रमांक १२५.—महाराष्ट्र नगररचना (प्रशंगित संरचना) नियम, २०१७ प्रसिद्ध करणारी अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१४/प्र.क्र. ८२/१४/नियम/नवि-१३, दिनांकित ७ ऑक्टोबर, २०१७.

सदर अधिसूचनेसंदर्भात दिनांक ११ जून, २०१८ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने दिनांकित १० जून, २०१९ रोजीच्या पत्रान्वये माहिती पाठविली असून सदर माहिती समितीने दिनांक २६ जून, २०१९ रोजीच्या बैठकीत विचारात घेतली व त्यावर समितीने कोणकेही अभिप्राय व्यक्त केले नाही.

(माहिती परिशिष्ट “इ” मध्ये सदर करण्यात येत आहे)

"परिशिष्ट 'इ'" अ.७०५ ची माहिती

**मा. उप विधान समितीच्या दि. १९ जून २०१८ रोजी
झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने नगर विकास
विभागाशी संबंधित आश्वासित केलेली माहिती**

१. म.प्रा.नि. व न.र.अधिनियम १९६६ मधील कलम ५२ (व) नुसार अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्यासाठी अधिनियमाचे कलम १५८ (१) अन्वये प्रसिद्ध केलेले नियम शासन निर्णय दि.०७/१०/२०१७.

२. राज्यातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मलनासाठी उपाययोजना बाबत शासन निर्णय दि.०२/०३/२००९.

३. म.प्रा.नि. व न.र.अधिनियम (MRTP) कायद्याअंतर्गत अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करणेबाबत शासन परिष्प्रक दि.०३/०५/२०१८.

४. म.प्रा.नि. व न.र.अधिनियम १९६६ मधील कलम ५२ (क) सह कलम १५८ (१) अन्वये केलेल्या नियमाच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत शासन निर्णय दि.०९/०७/२०१८.

५. म.प्रा.नि. व न.र.अधिनियम १९६६ मधील कलम ५२ (क) नुसार अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्यासाठी अधिनियमाचे कलम १५८ (१) अन्वये तयार केलेल्या नियमातील सुधारणांबाबत शासन निर्णय दि.२८/०८/२०१८.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम,
१९६६ मधील कलम ५२ के नुसार अनियकृत घोषिकामे
प्रशमन आकार लावून "प्रशमित संरचना" म्हणून
घोषित करण्यासाठी अधिनियमाचे कलम १५८(१)
अन्वये केलेले नियम प्रसिद्ध करणेवाबत ...

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग,

मंत्रालय, मुंबई-३२

शासन निर्णय क्रमांक: टिपीएस-१८१४/प्र.क्र.८२/१४/नियम/नवि-१३

दिनांक: ०७/१०/२०१६

शासन निर्णय : - सोबतची शासकीय अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रामध्ये
प्रसिद्ध करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



(संजय सावजी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा.मुख्यमंत्री महोदय यांचे सचिव,
- २) मा. राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव,
- ३) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ४) प्रधान सचिव (महसूल), महसूल व बन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ५) प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रति :-

- १) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई.
- त्यांना विनंती करण्यांत येते की, सोबतची शासकीय अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या
असाधारण राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून त्याच्या प्रत्येकी १०० प्रती या विभागास पाठवाव्यात.
- ३) महानगरपालिका आयुक्त / मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व).
- ४) मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी.
- ५) व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
- ६) कक्ष अधिकारी (नवि-२१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- त्यांना विनंती की सदरची सूचना या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणेत यावी.

NOTIFICATION
Urban Development Department
Mantralay, Mumbai - 400 032.
Dated 7th October, 2017.

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No.TPS-1814/CR-82/14/Rules/UD-13:-In exercise of the powers conferred by sub section (1) of Section 52A and clause (xxxviii) of sub section (2) of Section 158 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah.XXXVII of 1966), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby make the following rules, the same having been previously published as required by sub-section (1) of the said section 158, as follows:-

- 1) These rules may be called the Maharashtra Town Planning (Compounded Structures) Rules, 2017.
- 2) These rules shall apply to the unauthorised developments carried out on or before 31/12/2015 within the jurisdiction of Local Authority/ Planning Authority & New Town Development Authority constituted under section-113 of the MR&TP Act, 1966.
- 3) These rules shall come into force at once.
- 4) In these rules, unless the context requires otherwise,-
 - (a) "Act" means the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966);
 - (b) "Buffer zone" means an area to be left free from development as per the concerned regulations;
 - (c) "Compounded structure" means a structure defined as compounded structure under clause (5A) of section 2 of the Act;
 - (d) "Compounding charges", "infrastructure charges" and "premium" means compounding charges, infrastructure charges and premium as specified by the Government under these rules;
 - (e) "Prohibited areas" means the areas where development is prohibited on account of safety and legal or natural impediments or constraints;



30

(f) "Regulations" means Development Control and Promotion Regulations made under the Act;

(g) "Structurally unsafe buildings" means the building which is declared as dangerous structure under the relevant provisions of the concerned Municipal laws time being in force;

(h) "Unauthorised development" means an unauthorised development as envisaged in subsection (1) of Section 52 of the Act;

The words an expression used in these Rules but not defined hereinabove shall have the same meaning as respectively assigned to them under the Act, rules or regulations made thereunder.

5) The following types of unauthorised developments shall not be considered for declaration as compounded structure under section 52 A of the Act, namely:-

(a) Unauthorised developments in the areas where development is prohibited by or under any law, or development prohibited areas such as rivers, canals, tanks, blue flood line, defence zone, quarry, heritage buildings, dumping grounds, ecologically sensitive areas like hill slope having slope greater than 1:5, CRZ-I areas, mangroves, forest etc.;

(b) Unauthorised development in Buffer Zones;

(c) Structurally unsafe building;

(d) Unauthorised development on lands in zones other than the Residential Zone, Public-Semipublic Zone, Commercial Zone & Industrial Zone;

(e) Unauthorised development carried out by violating the land use permissible in zones of Development Plan except in the Residential Zone.

6) The following types of unauthorised developments may be considered for declaration as compounded structure subject to the fulfilment of conditions mentioned below and parameters specified in the table annexed to these rules.



- (a) Unauthorised development on inam lands and class-II Occupant lands on production of clearance or No Objection Certificate from the competent authority;
 - (b) Unauthorised developments on lands reserved for public purposes except playground, garden and open spaces in any plan, if the said reservation is shifted or deleted after following due process of law, subject to the condition that the cost of shifting or deletion is borne by the owner and / or occupier;
 - (c) Unauthorised developments on lands reserved for linear reservations such as roads, railways, metros in any plan, if the said linear reservations are shifted after following due process of law;
 - (d) Unauthorised developments on buildable reservations in any plan, if requirements of regulation for Accommodation Reservation are complied with;
 - (e) Unauthorised developments violating the land use zone, if the land use zone is changed after following due process of law subject to the condition that the cost of zone change is borne by the owner and / or occupier;
 - (f) Unauthorised developments on Government lands or lands owned by other public authorities on production of-
 - (i) No objection certificate from the land owning authority authorised to do so under the law applicable thereto; and
 - (ii) After transfer or allotment or lease of such land to the concerned person by following due process of law under the law applicable thereto;
 - (g) Unauthorised development on land earmarked for any special scheme for rehabilitation or resettlement of any Project Affected Person, at the discretion of the Planning Authority;
 - (h) Unauthorised developments on unauthorised plots subject to conditions mentioned in entry 15 in the table annexed hereto;
- 7) Development which is permissible in Residential or Commercial or Public-semipublic or Industrial Zone as per prevailing development control Regulations but constructed without obtaining prior permissions of the authority shall be



considered for declaration as compounded structure by charging compounding charges.

8) Unauthorised developments (**Residential or other use**) which is carried out in Residential or Commercial or Public-semipublic or Industrial Zone in violation of Regulations on the following grounds may be considered for declaration as compounded structure after taking into consideration the parameters specified in the table annexed to these rules,-

- (i) Floor Space Index (F.S.I.);
- (ii) Height of building;
- (iii) Marginal open spaces;
- (iv) Coverage;
- (v) Road width; or
- (vi) Other development control matters provided in the table annexed to these rules.

9) Every Planning Authority shall, within six months from the commencement of these rules, publish notice, in local newspapers widely circulated in its area, inviting applications, in the form provided by it in the public notice, from the owners or occupiers of unauthorised development, for consideration to declare such structure as compounded structure and stating therein the time and date on or before which the application must reach to it, and applications received thereafter shall not be considered.

10) Every Planning Authority shall consider the applications received by it after taking into consideration the parameters specified in these rules and in the table annexed to these rules;

11) And where the Planning Authority is satisfied in case or class of cases the unauthorised developments or use of such developments can be permitted for retention or continuation of use by charging and recovering premium, infrastructure charges and compounding charges, as specified in these rules and upon such payments, the Planning Authority may declare such unauthorised development as compounded structure.

12) Where the planning authority has declared any unauthorised development as compounded structure, no further development shall be permissible in such structure other than repairs and maintenance, and any redevelopment or



reconstruction of such structure shall be permissible only as per the provisions of the prevailing Development Control and Promotion Regulations.

13) In respect of unauthorised development to be declared as compounded structure, in addition to the Development Charges,-

(a) i) Infrastructure charges equal to the development charges shall be levied and recovered.

ii) Compounding charges not less than double the development charges shall be levied and recovered.

(b) Premium shall be assessed, levied and recovered as applicable in the jurisdiction of planning authorities for the categories such as Additional Floor Space Index premium, Transferrable Development Rights (TDR) loading premium, infrastructure improvement charges, Deficiency premium etc. as the case may be.

14) All money received by the planning authority as premium, infrastructure charges and compounding charges under these rules shall be credited to a separate head of account and the same shall be utilized only for the purpose for providing public amenities, utilities and services in the respective areas.

By order and in the name of Governor of Maharashtra,




 (Sanjay Saoji)
 Deputy Secretary to Government

Table

Parameters to be taken into consideration by the Planning Authority while declaring unauthorised developments as compounded structures,-

| 1 | Permissible height of building with respect to Road Width. | Road width | Maximum permissible height |
|---|--|---|----------------------------|
| | | 6.00 mt. | Upto 15.00 mt. |
| | | 9.00 mt. | Upto 24.00 mt. |
| | | 12.00 mt. | Upto 36 mt. |
| Note:- No building shall be declared as compounded structure having height more than 36 mt. | | | |
| 2 | Permissible building use. | i) Mixed uses under R-1 and R-2 zones may be considered as permissible in Development Control Regulations without the limitations of the floors. ii) Uses in independent building may be considered as permissible in Development Control Regulations, provided the road width is minimum 9 mt. iii) Mixed use other than residential use may be considered by charging compounding charges as specified in these rules. | |
| 3 | Permissible Floor Space Index (FSI) | Floor Space Index (FSI) shall be permissible as per the prevailing Development Control Regulations of the respective Planning Authority; Provided that if some extra construction has been carried out beyond the then permissible Floor Space Index limit or areas free of Floor Space Index have been brought into habitable use, then such areas / construction can be considered for declaration as compounded structure by procuring premium Floor Space Index or Fungible Floor Space Index or Transferrable Development Right admissible as per the current norms in the prevailing | |



| | | <p>Development Control Regulation by paying additional compounding charges at the rate of 10% of land rate as mentioned in the Annual Statement Rates in addition to the premium for such additional Floor Space index:</p> <p><u>Explanation:-</u></p> <p>For the purpose of this clause higher permissible Floor Space Index as applicable for Economically Weaker Section / Low Income Group housing and slum rehabilitation projects shall be taken into consideration subject to the restrictions of dwelling unit sizes mentioned in the respective Development Control Regulations.</p> | | | | | | | | | | | | |
|--------|----------------------|---|--------|-----------------|--------------------------|---|----------------------|-----------|---|---------------|--------------------------|---|---------------|---|
| 4 | Inadequate set backs | <p>Inadequate marginal distances with respect to Development Control Regulations may be considered as per the following table:-</p> <table border="1"> <thead> <tr> <th>Sr. No</th> <th>Building height</th> <th>Minimum required setback</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>1</td> <td>Height up to 10 mtr.</td> <td>0.75 mtr.</td> </tr> <tr> <td>2</td> <td>10 to 24 mtr.</td> <td>50 % of required setback</td> </tr> <tr> <td>3</td> <td>Above 24 mtr.</td> <td>50 % of required setback or as decided by Chief Fire Officer.</td> </tr> </tbody> </table> <p>It can be considered for compounding subject to recovery of an amount equal to 50 % of the cost of the unauthorised development occupied by inadequate marginal distance calculated as per the construction rate mentioned in applicable Annual Statement of Rates, with additional compounding charges equal to 10 % of the land rate in current Annual Statement of Rates subject to No Objection Certificate of fire, wherever necessary.</p> | Sr. No | Building height | Minimum required setback | 1 | Height up to 10 mtr. | 0.75 mtr. | 2 | 10 to 24 mtr. | 50 % of required setback | 3 | Above 24 mtr. | 50 % of required setback or as decided by Chief Fire Officer. |
| Sr. No | Building height | Minimum required setback | | | | | | | | | | | | |
| 1 | Height up to 10 mtr. | 0.75 mtr. | | | | | | | | | | | | |
| 2 | 10 to 24 mtr. | 50 % of required setback | | | | | | | | | | | | |
| 3 | Above 24 mtr. | 50 % of required setback or as decided by Chief Fire Officer. | | | | | | | | | | | | |



| | | |
|---|-------------------------------|--|
| | | Provided that the unauthorised development carried out along the classified roads may be permitted within building / control line subject to no objection certificate from the concerned authority. |
| 5 | Width of approach road | <p>Width of approach road must be as per the approved Development Control Regulations of the concerned planning authority. If width of approach road is not as per the Development Control Regulations, the possibility of widening the same may be explored by adopting the process under prevailing Acts / Rules / Regulations. However, in any case, following minimum width of road should be observed.</p> <p>In Gaonthan Area -</p> <ul style="list-style-type: none"> i) For purely Residential use - at least 4.50 m. ii) For Mixed use - at least 6.00 m. <p>In Outside Gaonthan Area -</p> <ul style="list-style-type: none"> i) For purely Residential use - at least 6.00 m. ii) For Mixed use - at least 9.00 m. <p>However such uses may be considered by charging the additional compounding charges equal to 10 percent of the land rate in current Annual Statement of Rates.</p> |
| 6 | Plinth area (Ground Coverage) | Plinth area or Ground Coverage may be relaxed by the concerned planning authority or officer authorised by charging the additional compounding charges equal to 10% of the land rate in current Annual Statement Rates. These charges shall not be necessary in cases in which charges for inadequate setback are recovered. |



(Signature)

| | | |
|----|--|---|
| 7 | Parking area | If parking area is not possible to be provided for the individual building, possibility be explored to provide mechanical parking or a space for common parking adjoining such area. If not possible then for residential building only concession be given by charging additional premium equal to 20% of land rate in current Annual Statement of Rates. For other building concession may be given not exceeding 50% of required parking area by charging additional premium as mentioned above. |
| 8 | Inner chowk / duct sizes. | Relaxation may be granted upto 33% in the required sizes. |
| 9 | Stair case width / passage width / balcony / terrace / misuse of any free Floor Space Index component. | Relaxation may be granted up to 30 % of the base Floor Space Index as per the Development Control Regulations by recovering additional compounding charges equal to 10 % of the land rate in current Annual Statement of Rates. |
| 10 | No Objection Certificates of Drainage Department | No Objection Certificate from authorised officer of Planning Authority is required wherever necessary. |
| 11 | No Objection Certificates of Water Supply Department | No Objection Certificate from authorised officer of Planning Authority is required wherever necessary. |
| 12 | No Objection Certificates of Garden | No Objection Certificate from authorised officer of Planning Authority is required wherever necessary. |
| 13 | No Objection Certificates of Fire department | Wherever required as per the Development Control Regulations, fire No Objection Certificate from authorised officer is necessary. |
| 14 | Structural stability of Unauthorized building | Wherever required as per the Development Control Regulations, Structural stability certificate / No Objection Certificate from authorised structural engineer is necessary. |



| | | |
|----|---|--|
| 15 | Unauthorised sub-division of layouts / plot in Residential Zone | <p>Unauthorised layout / plot / subdivision in Residential zone -</p> <p>i) Unauthorised layouts which are as per the Development Control Regulations can be regularised by charging one time compounding charges as specified by the Government. But when such layouts are not as per the Development Control Regulations, then in such cases compounding charges plus land value of compulsory re-creational open space shall be recovered.</p> <p>ii) for unauthorised sub-division of plot, when such plot owner comes for regularisation then such plot may be regularised by charging compounding and infrastructure charges.</p> <p>iii) In cases (i) and (ii) above where open spaces are not available in layouts, in such cases Floor Space Index shall be the 75 per cent of the basic Floor Space Index.</p> |
|----|---|--|

By order and in the name of Governor of Maharashtra,



25

 (Sanjay Saoji)
 Deputy Secretary to Government

राज्यातील नागरी भगात
अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण
नियंत्रण व निर्मूलनासाठी उपाययोजना.

महाराष्ट्र शासन
नार विकास विभाग
शासन निर्णय क्र. कडोमपा-१००६/प्र.क्र.१९२/२००६/निधि-२८
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक- ०२ मार्च, २००६.

प्रस्तावना:-

राज्यात नागरीकरण योगाने होत असतांना, शहरांमध्ये अनधिकृत बांधकाम थ अतिक्रमणाची समस्या दिवसेदिवस गंधीर होत असल्याचे दिसून येत आहे. यांसंदर्भात शासनाने किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी कोलेल्या उपाययोजना पुरेशा परिणामकारक नसल्याचे अनुभवास येत असल्याने नागरी भगातील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनासाठी सर्वकष घोजना आवश्यकाची बाब शासनाच्या विचाराधोन होती.

शासन निर्णय:-

राज्याच्या नागरी भगात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण/निर्मूलनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना अंमलात आणण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

(I) संरचनात्मक सुधारणा

(१) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनासाठी संपर्क, संक्षम यंत्रणा निर्माण करणे -

(अ) अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन पथकळ-

(१) सर्व महानगरपालिकांपाये मुख्यालय स्तरावर तसेच प्रत्येक प्रभाग स्तरावर अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन पथके किंवा उपर्यात याचीत

मुख्यालय स्तरावरील सदर अनधिकृत बंधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन पथक उपायांकृत दर्जांच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली कायरत राहील. तसेच प्रभाग स्तरावरील पद्धक सहायक आयुक्त/प्रभाग अधिकारी याचस नेतृत्वाखाली कायरत राहील. वा अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण यांच्यात अधिकारी आवश्यक कंपनीरीवूद व यंत्रणामुळे (उरु. ट्रक, डंपर, जे.सी.वी. इ.) उपलब्ध करून देण्यात यावी.

जेव्हा नोंदवा प्रमाणावर अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रणासाठी कामगारी शाती द्यावायाची असेल तेव्हा मुख्यालयातील पथक प्रभाग स्तरावरील पथकारा भदत झाल. मुख्यालयांनी पथकामे प्राप्तु असलेले उपायुक्त यांना भाजूवाणूच्या प्रभागातील मनुष्यांचे यंत्रणामुळे का कामसाठी उपाययोजना (Pooling of the machinery & manpower)

(II) नगरपालिकाभूमध्य प्रभाग आद्यात्मये भवस्त्वानं कलः पुरुषालय स्वरावर मुख्याधिकारी योग्या
नियंत्रणाखाली 'अनधिकृत बोधशास्त्र/अधिकाराम' नियंत्रण इ लिप्तान वशक' निर्णय
करण्यात यावे तथा पदक्षासु अधर्षक कर्मजरीवृद्ध व यशसामुग्री (उरु. टुक; डॉपर,
जे.सी.बी.इ.) उपलब्ध करन देण्यात यावे.

(घ) नागरी पोलीस- राज्यसर्वत महानगरपालिका / नगरपालिका कायदांतर्गत व घटाराष्ट्र प्रावेशिक
व भवानरचना अधिनियम, १९६६ अंतर्गत अनधिकृत बांधकामे, अधिकाराम इत्यापि गुरुव्यांसाठी
संबंधित प्रभागारपत्रिका / नगरपालिका स्वरावर नागरी पोलीस वंचणा उरु करण्याकरीता
संबंधित भवलापरपत्रिका / नगरपालिका कायदाकडून भागारी पोलीसांची अधर्षक वदे त्वाच्या
आस्थाप्रदेवर नियंत्रण करून अंश नागरी पोलीसांचा पूर्ण शुर्त स्वार्चरित्या उच्चतपाची
जबाबदारी स्वीकारण्यसंबंधी उराव प्राप्त झाल्यास तेवढीच खोलीस कामचाऱ्याची वदे गृह
विभागांतर्गत नियंत्रण करण्यात येतील व त्वावर पोलीसांच्या नियंत्रणाकाही पोलीसांना
प्रतिनियुक्तीवर "नागरी पोलीस" झण्णुन संबंधित नहानगरपालिका/ नगरपालिका नियुक्त
करण्यात थेईल सदर नागरी पोलीसांना सुवर्द्ध योलीस अधिनियम, १९५८ गाडीत कलाम २५ च्या
तरतुदीनुसार देखील प्राधिकृत करण्यात थेईल, ऐपेक्छण ते नहानगरपालिका/नगरपालिका
कायदावालील किंवा घटाराष्ट्र प्रावेशिक व भवानरचना अधिनियम, १९६६ खालील गुरुव्यांची
दखल घेऊन त्यासंदर्भात कायद्याची करतात विधित पोलीसांसारखे कर्तव्याची घनायू शक्तील.
सदर "नागरी पोलीस" संबंधित स्वार्चया संस्कर्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम
करतील. त्याचे खेत्र व भजे, रजा/निवृत्ती अंशांम ३. संबंधित स्वार्चया संस्कर्यानु
अदा करण्यात येतील.

नागरी पोलीसांची एके नियंत्रण करण्यासंबंधी घटानगरपालिका/ नगरपालिकेकडून उराव प्राप्त
झाल्यानंतर नागर विकास विभागामार्फत आवश्यक प्रस्ताव गृह विभागाकडै सदर केला जाईल व
त्यानुसार संबंधित नियंत्रणाच्या पोलीस अवैक्षक विभाग पोलीस आयुक्तांच्या अस्थापनेवर
आवश्यक संखेत पोलीसांची वदे नियंत्रण करते. त्यकरीता पदलिंगती, प्रदृशती,
घटानगरपालिका/नगरपालिका अधिनियम द भवाराष्ट्र प्रावेशिक व नहानगरचा अधिनियम:भवीत
ठळक तत्त्वांवधयो प्रांशक्षण सत्रे आयोजन करण्यात यावीत.

नागरी पोलीसांची योजना महानगरपालिकांकरिता अनिवार्य व नगरपालिकांकरिता
ऐच्छिक राहील.

(३) नागरी पुरकांसाठी स्वतंत्र विशेष पोलीस ताणे-

अनधिकृत बांधकाम / अतिक्रमासारखे नागरी गुरु नोंदवण्यासाठी व त्वांदा तपास करून
न्यायालयात दोपारोपत्र दाखल करण्यासाठी स्वतंत्र विशेष पोलीस ताणे स्वापन करण्यातिव्याप्ती
संबंधित भवानगरपालिका घटाचाकडून त्यासंवधी पूर्ण खचं स्वापनेरित्या उच्चतपाची नवाबद्दारी
स्वीकारण्यासंबंधी उराव प्राप्त झाल्यास एक किंवा आवश्यकतेनुसार जाईल विशेष पोलीस ताणे
शासनक दून संबंधित घटानगरपालिका झोत्रात नियंत्रण करण्यात येतील. असे विशेष पोलीस ताणे
संबंधित शहराच्या पोलीस आयुत विभागासंवधी स्वीकारणे गिल्हाराअा पोलीस अधिकारा वद
प्रशासकीय नियंत्रणाखाली कायदेत गहील. नव या संबंधिता संपूर्ण आवर्ती व अनावर्ती खर्च
संबंधित महानगरपालिकेकडून देत रहोल. असा स्वतंत्र विशेष पोलीस ठाण्यांसाठी वेणाऱ्या
संपूर्ण आवर्ती/अनावर्ती खर्चांच्या प्रसंगुरीसाठी महानगरपालिकांनी त्याच्या अर्पणकल्पात म्हानव

लेखाशीर्षकातून अधंसकलपीय तरतुद करून शासकीय निर्दशानुसार शासकीय लिजोरीत आवश्यक रकमेचा भरणा कराऱे आवश्यक राहील.

विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यासंबंधी महानगरपालिकेकडून ठराव प्राप्त झाल्यानंतर नगर विकास विभागामार्फत आवश्यक प्रस्ताव युक्त विभागाकडे सादर केला जाईल व त्यानुसार संबंधित जिल्हाच्या पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात फक्त नगरी पुढ्यांसाठी विशेष पोलीस ठाणे निर्माण करणे, त्याकरीता पोलीसांनी पदनीमिती, पदभरती इ. कायदाही युक्त विभागाकडून करण्यात येईल.

(३) नागरी गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायवंशणार-

नागरी गुन्ह्यांसाठी न्यायप्रविष्ट प्रकरणी न्यायरानाची कायदाही त्वरित घासाठी वासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रात विशेष न्यायालय स्थापन करण्याचिपटी संबंधित महानगरपालिका/संचायाकडून यासंबंधी पूणे खर्च स्थार्यांसाठ्या उचलण्याची जवाबदारी स्वीकारण्यासंबंधी ठराव प्राप्त झाल्यास विधी व न्याय विभागामार्फत या उच्च न्यायतत्त्वाच्या मंजूरीने महानगरपालिका/नगरपालिका कायदायालील किंवा महाराष्ट्र प्रांदेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ खालील गुन्ह्यांकिता संबंधित महानगरपालिकेच्या क्षेत्रात रवतंत्र विशेष न्यायालय निर्माण करण्यात येईल.

अशा विशेष न्यायकलायांसाठी येणाऱ्या संपूर्ण अवर्ती/अनावर्ती खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महानगरपालिकांनी त्वांच्या अर्थसंकल्पस रद्दतंत्र लेखाशीर्षाखालो उर्ध्वसंकरतीच तरतुद करून शासनाच्या निर्देशानुसार शासकीय तिंबरीत आवश्यक रकमेचा भरणा करणे आवश्यक राहील.

महानगरपालिका/नगरपालिका कायदायालील किंवा महाराष्ट्र प्रांदेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ खालील गुन्ह्यांसाठी रवतंत्र विशेष न्यायालये स्थापन करण्याची जवाबदारी रखीकारल्यास त्याच्यासाठीही विशेष पोलीस ठाणे च विशेष न्यायालये भाविष्यक्षेत्रात निर्माण करण्यात येतील.

विशेष पोलीस ठाणे व विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी ठराव करून नगरपालिकानी देखील यांगांनी केल्यास व खालीची स्थार्यांसाठ्या जवाबदारी रखीकारल्यास त्याच्यासाठीही विशेष पोलीस ठाणे च विशेष न्यायालये भाविष्यक्षेत्रात निर्माण करण्यात येतील.

वरीलप्रमाणे नागरी पोलीस, विशेष पोलीस स्टेशन व विशेष न्यायालये असी सर्व यंत्रणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने ठराव करून घासाणी केल्यास व खालीची जवाबदारी स्थार्यांसाठ्या स्वीकारल्यास, निर्माण करण्यात येणार असल्याने घासाठी आसापना उर्ध्वांची विशेष करण्यात आलेली मर्यादा शिथीन करण्यात येईल.

(II) क्षेत्रीय प्रातळीवर अतिथिकृत शांथकाम/अतिक्रमणासंदर्भात ठरावाच्या फार्डवारीविषयी जवाबदारी आणि कार्यपद्धती यांची सुम्पष्ट मांडणी -


महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रात हीपारे अतिक्रमण व अतिथिकृत कांथकमास अल्या घालण्याच्या दृष्टीने घुटोलप्रभावी कायदेकडी व जवाबदारी विशित करण्यात येत आहे -

(१) महानगरपालिके अंतर्गत पत्तेक प्रभागात होणाऱ्या अंतिक्रमण व अतिथिकृत बांधकामवर कायदाही करण्याची अदिविश्वास जवाबदारी संवर्धित सहाय्यक आद्यम/प्रभाव अधिकारी यांची राहील. नगरपरिषद्देमध्ये असिक्रमण व अतिथिकृत क्षेत्रकामावर कायदाही करण्याची

- २) (अ) या कापासाळी संबंधित स्थायक आयुक्त/प्रभाग अधिकारी यांनी महाराष्ट्रपालिका आयुक्तांच्या प्रभागतेरे संवेद्य प्रभागाची त्वाधरणागे मुख्याधिकाऱ्यांनी शहराची बिटनिहाय विभागांनी करून प्रत्येक बीटमध्ये सुंदोष व कंपचाळावै बीट निरिक्षक व बीट मुकादम प्रणाली नियुक्ती करावी. कोणत्याही बोटमध्ये अनंगिकृत बोधकाम, अतिक्रमण, अनिवृत्त फेरीवाले ह. नागरी गुरुे घडू नवेत यादृच्छेने संकीर्त बीट निरिक्षक व बीट मुकादम यांच्याकडे गस्त घासल्याचे जाग सोराविण्यात यावे. त्वाकरीत शाय असल्यास त्यांना नोटर सायकल तसेच डिजिटल बैंकमेरे उपलब्ध झाले. बीट निरिक्षकाने बीटमध्ये खालू असलेल्या बोधकाम प्रकाशनीचे कागदपत्र, शेडिंग लावण्यासाठी परवानगा, फेरीवाला अनुशास्त्री किंवा नोंदवणीपत्र इ. यांनी तज्ज्ञानी करून अदव्यवहार परवानगा नसेल अशी प्रकारणे संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांच्या किंवा यथास्थिती मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी निश्चालास आणावील. प्रभाग अधिकाऱ्यांने किंवा यथास्थिती मुख्याधिकाऱ्यांने उपलब्ध अंपिलोख्यांची तपासणी करून जर ते समाधानकारक आढळले नाहीत तर नियमलुसार संबंधितांना नोंदवी स्थावी व संबंधित व्यक्ती नोंदीत कालाजपेस अवश्यक कागदपत्रे सादर करू न शकल्यास त्या गुह्यात्रावत पुढील आवश्यक कारबाई (नियमासन, पफ.अ.व्य.आर. दाखल करणे ह.) नियमनुसार करावी.
- (ब) महाराष्ट्रपालिकेत प्रभाग स्तरावर व नगरालिकेत मुख्यात रुक्क्मी बीटनिहाय नोंदवी हेतृप्रयत्न याची आणि बीट निरिक्षक/मुकादम यांनी या नोंदवणीपत्रे स्वंच्या बीटमधील अतिक्रमण/अनंगिकृत बोधकाम ह. नागरी गुरुजाळी संबंधीत घटावांची नोंद घ्यावी. तसेच केल्यास संबंधित बीट निरिक्षकास लगावदार धरमकृत यावे. तसेच बीटमध्ये अतिक्रमण/अनंगिकृत बोधकामाची एकाही घटना नियमासन न आल्यास त्याचीही सुरक्षेट नोंद बीट रिंजस्टरमध्ये करण्याची जवाबदारी बीट निरिक्षक/बीट मुकादमाची राहील.
- (क) बीट निरिक्षक व बीट मुकादम यांनी बीट नोंदवीत नोंद केल्यानंतर संबंधीत घटनेची शाहानिशा करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी किंवा यथास्थिती मुख्याधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सदर अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल प्रभाग आधकाऱ्यांना किंवा यथास्थिती मुख्याधिकाऱ्यांना अविलेच झाले अवश्यक त्याचा व प्रभाग अधिकाऱ्यी/मुख्याधिकाऱ्यां यांनी त्याआधारे नियमनुसार पुढील आवश्यक तो कावेलारी करावी.
- (द) प्रभागांपालिकांच्या बळातील प्रभाग स्तरावरील स्थायक आयुक्त/प्रभाग अधिकारी यांच्या नियंत्रणालाईल पथकाने अनंगिकृत बोधकाम/अतिक्रमण नियमासनाशाश्वत प्रभाग स्तरावर करण्यात आलेल्या नियमासन कारबाईचा देवंदिन अहवाल अंतिरिक्ष/उपअयुक्त (मुख्यात) (अनंगिकृत बोधकाम विभाग) यांच्याकडे सादर करावा. अंतिरिक्ष/उपअयुक्त (मुख्यात) यांनी शहरात करण्यात असलेला कारबाईचा देवंदिन अहवाल घेऊन तो आयुक्तांना सादर करावा.
- (इ) नियमासन अंतिक्रमण नियमासन व अंगिकृत बोधकाम नियंत्रण पथकाने शहरातील अनंगिकृत बोधकाम/अतिक्रमणासदवांत केलेल्या कारबाईचा देवंदिन आडावा भुख्याधिकाऱ्यांनी घ्यावा.
- ३) अंगिकृत बोधकामावर प्रभागी नियंत्रण उल्लळासाठी अनंगिकृत बोधकाम/अतिक्रमण नियंत्रण व नियमासन पथक व महाराष्ट्रपालिकेच्या नगरपालिकाचा नगररचना विभाग यांत्यात अधिक समव्यापारी आवश्यकता असल्याने त्यांकरीता आदुभतानी/मुख्याधिकाऱ्यांनी अवश्यक उपरांयेतमर कराव्यात. एखादा नियेजन प्राथिकरणाच्या नाररथना विभगाने एखादा बोधकामास बोधकाम परकानगी दिल्यानंतर त्याची भाहिती होत्रीय अधिकाऱ्यांना/बीट कर्मचाऱ्यांना त्यांनें दिल्यात देवंदिन, अशी व्यवस्था कराव्यात घेईल.

- ४) महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्र सुरु असलेली सर्व नवीन वांशकामे मंजूर आराखड्यानुसारच होत आहेत किंवा कसे याची पडणी प्रभाग स्वास्थ्यरील किंवा यथास्थिती मुख्यालय स्तरावरील पद्धकाने नियमितरित्यः कराऱ्ही व मंजूर आराखड्याशिकाय वांशकाम सुरु असल्याचे आढळल्यास नियमानुसार करावाई करावी.
- ५) आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये निरर्थनास आलेल्या/आणण्यात आलेल्या अनिक्रिय/अनधिकृत वांशकाम/अनधिकृत फेरीवाले/अनधिकृत जाहिरात फलक इत्यादी नागरी गुन्हांबाबत विहित मुदतीत नोटीस न दिल्यास व पुढील कारवाई न केल्यास संविधित अधिकाऱ्यास/कर्मचाऱ्यास व्यक्तिशः जबाबदार घरनु त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
- ६) प्रभाग अधिकाऱ्याने किंवा यथास्थिती मुख्याधिकाऱ्याने दिलेल्या नोटीशीस त्याच्या सक्षम वरिष्ठ प्राधिकाऱ्याने किंवा न्यायालयाने स्थगिते दिली नसल्यास विहित मुदतीनंतर नोटीशीप्रमाणे पुढील कारवाई निश्चितपणे कराऱे आवश्यक राहील. तसेच न केल्यास संबंधितांना व्यक्तिशः जबाबदार घरनु त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, याचीही सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नोंदाने,



(मनु कुमार श्रीवास्तव)
सर्वांग (२), नगर विकास विभाग

ग्राही,

- १) मा.मुख्य सचिव,
- २) अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान सचिव, विंग्ही व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) आयुक्त, सर्व महानगरपालिका.
- ७) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळो, मुंबई.
- ८) मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा.
- ९) नगर विकास विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव
- १०) नगर विकास विभागातील सर्व कार्यालये.
- ११) निवडनस्ती.

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम (MRTF)
कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारबाई
करणेवाबत..

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०७८/प्र.क्र.५९०/ नवि-२०
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: ३ मे, २०१८.

वाचा:- शासन निर्णय क्र.कड़ौमपा-१००६/प्र.क्र.१९२/२००६, नवि-२६, दिनांक ०२ मार्च, २००९.

शासन प्रतिपत्रक-

राज्यातील नागरी क्षेत्रात अनधिकृत इमारती बांधकामाची समरसा दिवसेदिवस गंभीर होत असल्याचे दिसते. विकासकाकडून नियमबोऱ्या / पुरेशया परवानग्या प्राप्त न करताच बांधकाम करण्यात येते व तदनंतर अशा सदनिका, मालमत्ता विळी करण्यात येतात अशा व्यवहाराची नोंदणी संबंधित दुर्घट यांकेकडे करण्यात येते. परंतु, जेव्हा उक्त बांधकाम अनधिकृत असल्याचे लक्षत येते, तेव्हा नागरी रथ्यानिक स्पर्शात्य रांगण्या / नियोजन प्राधिकरणाकडून निकासनाच्या कार्यवाही करण्यात आल्यास निषाद गांधीधारक किंवा सदनिका धारक यांना निष्कासनाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागते. वास्तविक दहुतरंग याले धारक व सदनिका धारकांची ते राहत असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती नसतो. यामुळे गांधीधारक य सदनिका धारकांची फक्तव्यूक लोते. या बाबी टाळण्यासाठी संटंर्मिंय शासन निर्णय दिनांक ०२ मार्च, २००९ अन्यथे सूचना दिलेल्या आहेत.

२. दरील बाबी टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षा खूचना! देशवी बाबी तासनाच्या विवाराचीन होती. महाराष्ट्रातील नगर विकास विभागांतर्गत खर्ड नियोजन प्राधिकरणाची भहाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारबाई करणेवाबत यापुर्वी देण्यात आलेल्या सूचनाबोरच खालील कायद्यांतर्गत अलंकूर करण्यात यावा.

३. अनधिकृत बांधकामांकांविरुद्ध महाराष्ट्र सहानुपरपालिका अधिनियम कलम २६०,२६७ व २६७ (अ) तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६ नंबील कलम ५३, ५४ व ५४ तसेच इतर अनुंगिक कलमांनुसार कारबाई करायला यावी.

४. तर्व संकेतित नागरी स्थानिक रुखाऊद संस्था / नियोजन प्राधिकरणी यांनी प्रभागप्रिहात अधिकृत व अनधिकृत बांधकामाची यादी सर्व नं. द नियोजकोऱ्या नायासह स्वतंत्ररित्या त्याच्या संकेतस्थानावर होण्याचे यात्रानाऱ्यात प्रसिद्ध करायी.

५. बांधकाम निष्कासीत करण्याची नोटेस देतानंतर महानगरपालिकेने संबंधित दिवाणी न्यायालयागद्ये Cavoat दाखल करण्यात्त रुक्क्मा इत्यात, जेणेकरन संबंधित न्यायालङ्घाचा E-Parte न्यायिकी आपेक्षा देता येगार नाहो.

४. त्या त्या नागरी रशानिक स्वराज्य संस्था / नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत इमारतीची / दोष कामाची यादी संबंधित दुष्यम निशंककाकडे सादर करून, त्यांगा सदर इमारतीतील राधनिकांबद्दल खरेदी व्यवहार नोंदवू नयेत असा रुचना तंदंशित नियोजन प्राधिकरणांनी घायल.

५. या प्रकरणांमध्ये रथगिरी आदेश आहेत अशा प्रकरणांमध्ये संबंधित न्यायालयाना इमारत अनधिकृत असणे, यामुळे ग्राहकांची फसवणूक होणे, या बाबी निर्दर्शनास आपून स्थगिती उठादिप्पाकरीता न्यायालयास पिनंती करण्याच्या रुचना देण्यात येता आहेत त्यानुसार कार्यवाही करण्याची जावदारी सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची राहील.

६. या पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात अनधिकृत वांधकामे आहेत, अशा अधिकाऱ्यांवर दिनांक ०२.०३.२००९ च्या शासन निर्णयातील सूचनानुसार कारवाई करण्यात यावी.

७. सादर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतरथळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१८०५०४९२४९२९९२५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल रदाक्षरिते स्वाक्षाकित कराने काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार द नंदिनी,

Digitally signed by Shankar Trambak Jadhav
Date: 2018.05.04 14:28:12 +05'30'

(शंकर जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) गा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) गा. सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे संस्थित, विधान भवन, मुंबई.
- ३) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ४) मा. राज्यगंग्री (नगर विकास यांचे खात्रिगी संचिव, मंत्रालय, मुंबई).
- ५) प्रधान सचिव-१/२ नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) आयुक्त, मुंबई महापरग्र प्रदेश विकास यांचे खात्रिगी संचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई.
- ८) आयुक्त, सर्व गळानगरपालिका.
- ९) विभागीय आयुक्त, व्रातसकीय विभाग, राज्य.
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, युपो महानगर प्रादेशिक यांचे विकास योग्यण, दुणी.
- ११) आयुक्ता तथा यांचालूक, नगर परिषद प्रशासन यांचालूक, धरली, मुंबई.
- १२) सभापती, नागधुर सुधार प्रान्यास, नागधुर.
- १३) दुर्घासिकारी, नगरपालिका / नगर पालिका सर्व.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना
अधिनियम, १९६६ चे कलम '५२ अ' सह
कलम १५८ (१) अन्वय केलेल्या नियमांचे
अनुरंगाने कार्यवाहीद्वारा आहेत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग,
भादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
संग्रालय, मुंबई ४०० ०३२.
शासन निर्णय क्रमांक : इटीएस-१८१४/प्र.क्र. ८२/१४/नवि-१३
दिनांक :- ०९ जुलै २०१८.

राज्यातील नागरी भागातील दि. ३१/५/२०१५ पुढीच्या बेकावदेशिर कांधकामांना प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्याकरीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मध्ये सुधारणा करून कलम-५२(अ) नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यासह उक्त अधिनियमात्या कलम-१५८(१) पध्ये नमूद केलेली वैधानिक कार्यवाही पूर्ण करून तयार केलेले दृग्दगी नियम शासनार्थे दि. ०७/१०/२०१७ रोजीच्या अधिसूचनेहारे मंजूर केलेले असून याबाबतचे प्रसिद्धीकरण दि. १०/१०/२०१७ रोजीच्या महाराष्ट्र शासन गजपत्रान करण्यात आलेले आहे. सदर नियमाचे परांते खाडेतील प्रसिद्धीकरण दि. २०/०२/२०१८ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात झालेले आहे. यानंतर उक्त अधिनियमातील कलम १५८(३) या तरतुदीनुसार सादर नियम विधिमंडळाच्या दोन्ही समांगूडाच्या पटलावर ठेवण्यासाठी सादर करण्यात आलेले आहेत.

या विषयाबाबत मा, मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित यांच्याकरण क्र. ८०/२०१३ व १३८/२०१२ यांच्याते सुनावणी नेव्ही उपनियत झालेल्या कऱ्ही पुढीच्या अनुरंगाने खाडीकरणानंदेश होणे आवश्यक असल्याचे शासनाचे पत झाले आहे. सरकार, राज्यातील सर्व नियोजन ग्राधिकरणांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५४ अन्वये पूढीलप्रमाणे निंदेश देण्यात येत असेहत.

निदेश

- (१) दि. ०७/१०/२०१७ रोजी मंजूर केलेल्या नियमातील तरतुदीनुसार दि. ३१/५/२०१५ दृग्दगी अनुरंगकृत वैधकामे प्रशमित संरक्षणा कलम-५२(अ) करण्याकरीत अतिवाधी प्रसिद्धीकरण तसेच त्या अभ्यांगीकालामध्ये नमूद केलेल्या कालांगडीदेशाठी शासनार्थे दि. १०/०६/२०१८ रोजी दिलेल्या अध्येकरणानुसार नमूद केलेल्या कालांगडी ठांचित यांवेळाही कराले.
- (२) दि. ०७/१०/२०१७ रोजी मंजूर केलेल्या नियमातील तरतुदीनुसार अ.प्र.क्र. ८ वर्षे नसून तरतुद खालीलप्रमाणे सुधारात करण्यात येत असेहे.

| | |
|----------------------------------|---------------------------------|
| Start case width / passage width | these violations may be |
| balcony / terrace / mince of any | considered for declaration as |
| free Floor Space Index | complicated structure as per |
| component | clause 3 mentioned in the table |

- (३) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मध्ये नव्याते खालीलप्रमाणे झालात्या कलम ५२(अ) मर्शित तरतुदीनुसार दि. ३१/५/२०१५ दृग्दगी अनुरंगकृत वैधिकामे प्रशमित संरक्षणा कलम-४८(अ) मर्शित तरतुदीनुसार नियोजन ग्राधिकरणाले उत्तरांगन शासनाने तयार केलेल्या दि. ०७/१०/२०१७ रोजीच्या नियमातील खाडीसाठी शासनाची दृव्यांसाठी दृव्यांसाठी दृव्यांसाठी अवैधक आहे. तसेच द्रव्यांसाठी शासनास सादर करावेलेली अनुरंगकृत वैधिकामे प्रशमित संरक्षणा नसून यांची त्रितीयमुळे त्याकरीता आवश्यक समाविका तरतुद भांडिके संस्थानांनी त्रितीयमुळे त्याकरीता होणार आहेत स्थानातचे नियमातील नामांशील नामांशील आवश्यक आहे. या प्रस्तावास शासनामे प्राप्तता दिनांकात

४) दि.०७/१०/२०१७ रोजीच्या नियामनील संतारूप क्र. ६ नुसार मंडळ विकास योजनेलीस आवधिणे / झोरूण बदलन अवधिकृत बाधकापे प्रशित संस्थाना महाराष्ट्र योगित अवावयाची झाल्यास महाराष्ट्र प्रार्थितक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ थे क्लम-३७ दंपोल फेरबदलाची वैधानिक कांदवाही पुर्ण करण त्यास शासनाची मत्यात मिळाल्यानेतरच याबाबताची उढील कार्यवाही करणे अवैधित आहे, अशी कार्यवाही अरणे अवश्यक असल्याचे संविधित नियोजन प्रार्थिकरणचे नव झाल्यास तसेही द्रस्ताव या निदेशाच्या दिनांकामासून १ वर्षांच्या आता शासनास मन्त्रीलांडी सादर करणे अवश्यक आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल मार्च्या आदेशानुसार व नोंदाने,



(रा.मे.पंचार)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहितीसाठी:-

- १) मा.मुख्यमंत्री याचे सचिव
- २) मा.राज्यमंत्री (नवि.) यांचे खालील सचिव.
- ३) प्रधान सचिव (नवि.-१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ५) त्यांनी करण्यात येते की, सदरचे निदेश नगर रचना संचालनाल्याच्या www.dsp.maharashtra.gov.in वेबसाइट वर देवील प्रसिद्ध अरपात दावेत. तपेच याच्या प्रती सर्व संविताना पाठवून घायवत.
- ६) मुख्य नियोजनकार, महाराष्ट्र औषधोगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ७) संचालक तथा सह सचिव (नगर रचना), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) सह संचालक तथा सह सचिव (नगर रचना), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) सह संचालक, नगर रचना, अंदलवाकणे कक्ष / मूल्यांकन / युंग / कोकण / नाशिक / नागरूर / अंरंगावड / अंगावडी विभाग
- १०) विभागीय आयुक्त, युंग / कोकण / नाशिक / नागरूर / अंगावड / अंगावडी विभाग.
- ११) जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे.
- १२) सर्व महानगर प्रदेश विकास प्रार्थिकरण.
- १३) शहर क औषधोगिक विकास महामंडळ, नवी मुंबई.
- १४) महाराष्ट्र क संचालक, नगर रचना, नगर रचनाकार, सर्व शास्त्र कल्यालदे, नगर रचना विभाग.
- १५) मुख्याधिकारी, सर्व नगरपालिका/नांदे याच्यात.
- १६) कक्ष अधिकारी (नवि.-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- त्योंना विनंती करण्यात येते की, सादरचे निदेश विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत.
- १७) कक्ष अधिकारी, माडिली व नंवजान विभाग, मंत्रालय, मुंबई.
- त्यांना विनंती करण्यात येते की, नदरचे निदेश शासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत.
- १८) अवर सचिव, नवि.-१ / नवि.-२ / नवि.-३.
- १९) कक्ष अधिकारी, नवि.-१ / नवि.-२.
- २०) नियंत्र नसी (नवि.-१).

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम,
१९६६ भवीत वालम ५२(क) नुसार अनधिकृत आंदकामे
प्रशमन आकार लावून “प्रगमित संरचना” म्हणून
घोषित करण्यासाठी अधिनियमाचे कलम १५८(१)
अन्वये तयार केलेल्या नियमातील सुधारणांबाबत...

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई-३२

शासन निर्णय क्रमांक: टिरीएस-१८११/प्र.क्र.ट२/१४/नियम/गव-१३,
दिनांक: २८/०८/२०१८

शासन निर्णय :- सोबतची शासकीय सूचना महाराष्ट्र शासनाच्या साधारणा राज्यपालाचे प्रसिद्ध करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने.

Pawar
Rajendra
Mahadeo
(रा.म.पवार)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा.मुख्यमंत्री महादेव यांचे सचिव.
- २) मा. राज्यपंती, नगर विकास यांचे खालजी सचिव.
- ३) प्रधान सचिव (नवी-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (महाराष्ट्र), महाराष्ट्र व बंदर विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव, प्राप विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रति :-

- १) मंत्रालय, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
/-त्यांना विनंती की सदरचो सूचना संधारनल्याच्या अंतर्माईटवर प्रसिद्ध करावी नसेच त्याच्या प्रती भर्व नियोजन प्राधिकरणाना पात्रवून द्यावान.
- २) उपरंभालक, नगर रचना, नागरी संशोधन बटक, पुणे.
/- उक्त सूचनेच्या अनुवागाने नागरीवालांच्या तर्फाच नियोजन प्राधिकरणाल्या प्राप्त होणाऱ्या भूवान / हक्कांना संकलीत करून त्याचा भोषणार्थ शासनास सादर करावा हो विनंती.
- ३) व्यवस्थापन, शासकीय मथवकर्ते गुड्हालाल, चर्नी रोड, मुंबई.
/-त्यांचा विनंती करण्यात घेणे की, भोवनद्दी शासकीय अंदिसुधाने महाराष्ट्र शासनाच्या असंधारण राज्यप्रभाई प्रसिद्ध करून त्याच्या ब्रत्यंती १०० प्रकारे या विभागास घडावायल.
- ४) महानगरजलिका असुकत / मुख्यप्रधिकारी, नगरपालिका / नागरपालिका (संघ).
- ५) मुळग कार्यकारी अधिकारी, एप्लायर्डर्सी.

- ६) व्यवस्थापकोय संचालक, सिरडको.
 ७) कक्ष आधिकारी (नवि-२९) नगर विकास विभाग, मंशालय, मुंबई.
 /त्यांना विनंती वरी सदरचौ सूचने या विभागाच्या बंगलाईटकर प्रसिद्ध करणेत याची.
 ८) कक्ष आधिकारी, घाहिरी व तळजगत विभाग, मंशालय, मुंबई.
 /त्यांना विनंती करण्यात येते की, सदरचौ अविसूष्णु शक्तनाऱ्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावो.
 ९) मिवड भरती, काशीसन (नवि-१३).



NOTICE

**Government of Maharashtra
Urban Development Department
Mantralaya, Mumbai - 400 032.**
Dated 28/08/2018.

**Maharashtra and
Regional and
Town
Planning Act,
1966**

No.TPS-1814/CR-82/14/Rules/UD-13.- Whereas, the Maharashtra Town Planning (Compounded Structures) Rules, 2017 are prepared by the Government of Maharashtra in exercise of powers conferred by sub section (1) of Section 52A and clause (xxxviii) of sub section (2) of Section 158 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah.XXXVII of 1966), and of all other powers enabling it in this behalf published vide Notification No.TPS-1814/CR-82/14/Rules/UD-13, Dt.07/10/2017 (herein-after referred to as the said rules);

And whereas, various planning authorities in the State communicated various issues raised while implementation of these rules and requested the Government to reduce the compounding charges required to be paid in such cases;

And whereas, the Government felt it necessary to consider the request and necessity to modify the said rules as mentioned in schedule attached herewith:

New therefore, these modifications are hereby published as required by sub section (1) of Section 158 for the information of public and notice is hereby given that the said expiry of one month period from the date of publication of these rules.

Any objections or suggestions which may be received by the Deputy Director of Town Planning, Urban Research Cell, Central Building, Pune-01, within one month from the date of publication of this notice in Government gazette from any person with respect to the modification in the said rules may be considered by the Government wile finalisation of the said rules.

By order and in the name of Governor of Maharashtra,

| | |
|-------------------------------|-------------|
| Pawar | Rajendra |
| Mahadeo | (R.M.Pawar) |
| Under Secretary to Government | |

Schedule

(Modification Suggested in the table attached with earlier sanctioned rules vide
Notification dt.07/10/2017).

**Parameters to be taken into consideration by the Planning Authority while declaring
unauthorised developments as compounded structures**

| Sr. No. | Parameter | Proposed Modification |
|------------|--|--|
| 1 | Permissible height of building with respect to Road Width. | Note: No building shall be declared as compounded structure having height more than 36 mt. except in Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM). In MCGM Building having height more than 36 mt. may be declared as compounded structure subject to fulfillment of other criteria of these regulations subject to required road width as per sanctioned DCPR of MCGM. |
| 2 | Parameter No.3,4,5,6,7. 3- Permissible Floor Space Index (FSI). 4-Inadequate setbacks. 5- Width of approach road. 6- Plinth area (Ground Coverage) 7- Parking area. | In place of the Compounding charges equal to --- % of the construction rate / land rate in current Annual Statement of Rates' the words 'the Compounding Charges as decided by Planning Authority' is substituted subject to following condition Condition: The planning authority shall decide the compounding charges as mentioned above by calculating the funds needed for providing public amenities, utilities and services on the respective areas. |

By order and in the name of Governor of Maharashtra,

Pawar
Rajendra
Mahadeo

(R.M.Pawar)
Under Secretary to Government

सुचना
महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दि. २८/०८/२०१८

महाराष्ट्र
प्रवेशिक
नियोजन व
नगर रचना
अधिनियम
१९६६

क्र.टिपोएस-१८९४/प्र.क्र.८२/१४/नियम/न.वि.-१३; ज्याअर्थी, महाराष्ट्र ग्रामेशिक नियोगम व नगर रचना अधिनियम १९६६ (सन १९६६ च्या महाराष्ट्र अधिनियम ३७) चे कलाप ५२ अ स्था पोट-कलम (१) अंदिं कलम १५८ च्या पोट-कलम (२) मधील खंड (अडीतीस) आणि त्यावरीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगर रचना (प्रशिपित संरचना) नियम, २०१७ तयार करून अधिसूचना क्र. टिपोएस-१८९४/प्र.क्र.८२/१४/नियम/न.वि.-१३, दि.०७/१०/२०१७ अन्वर्या प्रीराख केलेले आहेत (यापुढे उक्त नियम संबोधलेले);


आणि ज्याअर्थी, राज्यानंतर विविध नियोजन प्रधिकारांकडून उक्त नियमावलीच्या अंगलबजावणीच्या अमुदंगाने येणाऱ्या अडचणीबाबत शासनास कलाविण्यात आलेले असून या नियमद्वारा असा एकराई देय होणारे प्रशमन शुल्क कठीं करण्याद्वारे दिनांक शासनाच्य केलेली ३८८;

आणि ज्याअर्थी, अशी छिनंती विचारात घेवत उक्त नियमाप्रम्य संबोधनाच्या द्वारा आवश्यक असल्याचे शासनाचे भूत डाळत आहे;

त्याअर्थी, उक्त सुधारणा उक्त अधिनियमाचे कलम १५८ च्या पोट-कलम (१) ठांगे भागाविकासप्रमाणे सागरीकाविकास प्राहिती करून प्रसिद्ध करण्यात येत असून या नोटीफिकेशने कलाविण्यात येत की याप्रमाणे उक्त नियमात प्रस्तावित करण्यात आलेल्या सुधारणा या प्रांगणीकरणा असून १ महिन्याच्या कालावधी नंतर महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येणाल.

उक्त नियमद्वारा सुधारणांवाबत विहीत भूद्वारीत उपरंगभूतक, नगर रचना, नगरी, संजाचित घटक, पद्धतीं इमारत, पुणे यांवेचारं या गोटीसाठी गलापक्त ग्रामधर्मकरण आव्याचक उनांकितप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीपासून होणाऱ्या सूक्ष्म / हारकलीचा शासनाकडून उक्त नियम अंतिम वर्णनाची विचार करणीत घेईल.

महाराष्ट्राचे राज्यप्रमाण यांचे आदेशानुसार ६ अध्याने.

Pawar 
Rajendrarao 
Mahadeo 

(र.म.पवार)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रपत्र

(यापुढी दि. ०७/१०/२०२३ रोजीच्या अधिसूचनेवरे मंत्री कलेल्या अधिसूचनेसोबतच्या तक्रावीत प्रभावित फेरवदल)
प्रशासित संस्थाना म्हणून अनधिकृत विकास कामे घोषित करतेवेळी
नियोजन प्रारंभकरणाने विचारात घावद्याचे मापदण्ड

| अ.क्र. | मापदण्ड | प्रसंतोवित फेरवदल | |
|--------|--|---|---|
| | | (१) | (३) |
| १ | रस्ताच्या रुदी प्रमाणे इमारतीची अनुज्ञेय उंची | टिप :- ३६ मी. वर्ग अधिक उचा अपलोन्याचे बृहन्मुंबई प्रशासितरायालिका वगळता इतर टिकाणाच्या वर्णनातही इमारतीला प्रशासित संरचना म्हणून घोषित केले जाणार नसी. बृहन्मुंबई प्रशासितरायालिका क्षेत्रातील ३६.०० मी. पंखा जास्त उंचीच्या इमारती या नियमातील इतर तरतुदीच्या अधीन राहन तसेच बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली नुसार आवश्यक ठेंडोचा रस्ता उपलब्ध होत असल्यास प्रशासित संस्थान म्हणून घोषित करावा येईल. | टिप :- ३६ मी. वर्ग अधिक उचा अपलोन्याचे बृहन्मुंबई प्रशासितरायालिका वगळता इतर टिकाणाच्या वर्णनातही इमारतीला प्रशासित संरचना म्हणून घोषित केले जाणार नसी. बृहन्मुंबई प्रशासितरायालिका क्षेत्रातील ३६.०० मी. पंखा जास्त उंचीच्या इमारती या नियमातील इतर तरतुदीच्या अधीन राहन तसेच बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली नुसार आवश्यक ठेंडोचा रस्ता उपलब्ध होत असल्यास प्रशासित संस्थान म्हणून घोषित करावा येईल. |
| २ | मापदण्ड ३,४,५,६,७. ३- अनुज्ञेय घटाईकृत निवडणक, ४- किमान आवश्यक सामासिक अंतरातील कमतरता. ५- रोचमागाच्यो रुदी. ६- जंत्यादी लेत्र (वाढल्यात शेत्र). ७- वाढनतळाचे क्षेत्र | वातिलक बोरामध्यादर तक्रावामध्ये नमुद कराविल्या जपानीच्या / बांधकामाच्या ...५० दराने प्रशासन शुल्क" या ऐवजी नियोजन प्रारंभकरणाने निश्चय केल्यामुळे प्रशासन शुल्क" याप्रामाणे शब्द रचना खालील अटोच्या प्रधिन राहन समांदिल करायाचे वरक्तव्यात ३००. अट :- उपरोक्त नमुद नुसार प्रशासन शुल्क टुकडीवेळी नियोजित प्रारंभकरणाते या.ला. हांगामाने साक्षात्कारक सुंदरी. परंसेवा व रोचा युरोडेश्याच्या प्रदर्शनांचा लागणाऱ्या नियोजित परियोजना करायो. | Pewar Rajendra Mahadeo (राम.पत्रार) अवर सचिव, महाराष्ट्र शासन |

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अनुदेशानुसार व नायांन,